

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_192841

UNIVERSAL
LIBRARY

OUP—831—5-8-74—15,000

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. **M83** Accession No. **M1493**
S24M

Author **सरदेसाई, लक्ष्मणराव.**

Title **मांडवी रत्न आदर्श.**

This book should be returned on or before the date last marked below

मांडवी ! तूं आटलीस ?

पुढील प्रकाशन

स्वप्नांतरिता

ग. त्र्यं. माडखोलकर

मांडवी ! तूं आटलीस ?

लक्ष्मणराव सरदेसाई

किंमत सहा रुपये

प्रकाशक :

रा. ज. देशमुख
देशमुख आणि कंपनी
१९१ शनिवार, पुणे २

- (१) पुढील आवृत्तीचे व उतारे वगैरे सर्व हक्क
मनोहर सरदेसाई यांच्या स्वाधीन आहेत.
- (२) मुखपृष्ठावरील चित्र दीनानाथ दलाल यांचे आहे.

मुद्रक :

दत्तात्रय गणेश गपचूप
श्रीशिवाजी प्रिंटिंग वर्क्स
४९५ शनिवार,
पुणे नं. २

❀

पूज्यवर्य
काकासाहेब कालेलकर
यांस अत्यादरपूर्वक.

❀

दोन शब्द

प्रो. लक्ष्मणराव सरदेसाई हे मराठीचे एक सिद्धहस्त कथालेखक आहेत महाराष्ट्रान त्याची रव्याति श्रृंगार-चतुर आणि सौंदर्यकुशल लेखक म्हणून असली तरी गोमंतकाच्या हृदयसौंदर्याप्रमाणेच गोमंतकाच्या सामाजिक सामर्थ्याचे चित्रणहि त्यांनी नितव्याच प्रभुत्वाने केले आहे हे त्यांच्या “ ढासळलेले बुरुज ” या कथासंग्रहावरून दिमून येईल. त्यांच्या रससिद्ध कलमातून निर्माण झालेली ही त्याची पहिलाच कादंबरी आहे. जवळ जवळ तीन वर्षांमागे ही लिहिली गेली १९४६त गोमंतकात जी अपूर्व क्रांति मुरू झाली आणि अजून चालू आहे तिच्या अंतःप्रवाहाचे दर्शन त्यांना आधीच कसे होऊन चुकले होते, त्यांचे प्रत्यंतर या कादंबरीत दिमून येईल या क्रांतीचे ते केवळ द्रष्टेच नार्हात तर तिचे एक आवाडीचे वीरहि आहेत. तिच्यापाया त्यांना तीनदा कारावास भोगावा लागला अमून आज ते आम्वादच्या प्रसिद्ध तुस्मान विनाचोकशी बद्ध आहेत. अशा या तेजस्वी साहित्यिकाच्या या पहिल्या कादंबरीमुळे नवगोमंतकाचे महाराष्ट्राला योग्य दर्शन घडेल आणि तिचे योग्य स्वागत होईल अशी आम्हांस उमेद आहे

—बा. भ. बोरकर

वर्ग संपवून अशोक घरीं आला. या दिवसांत त्याला मनःस्वास्थ्य कसें तें नव्हतें. रोज कोणती तरी क्षोभजनक घटना घडून येई. मार्गे-पुढें सगळीकडे त्याला अंधार दिसत होता. या अंधारांतून मार्ग काढणें मोठें कठीण होतें.

आतां त्यानें मेजावर पडलेलें टपाल चाळलें व त्यांतलें एक पाकीट फोडले. तो ज्या शिक्षणसंस्थेंत काम करीत होता तिच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांचें तें पत्र होतें. त्यांतला मजकूर त्यानें कल्पनेनें ताडला. पण पत्र वाचल्यानंतर त्याला दिसून आले कीं तो मजकूर त्याच्या कल्पनेच्याहि पलीकडचा आहे. तो वाचतांच त्याचें मन चवताळून उठलें. संस्थेचे अध्यक्ष लिहीत होते, 'तुम्ही संस्थेचे नोकर आहां हें विसरतां... माझी कमिटी तुमचें हें वर्तन चालूं देणार नाहीं. आमच्या आज्ञेप्रमाणें ज्यांना वागावयाचें नसेल त्यांनी संस्थेंतून निघून आम्हांला वाट मोकळी करून द्यावी हें उत्तम...'

त्याच्या जिवाची तडफड झाली. आपल्या तपाला काय हें फळ आलें ! संस्थेची आजची नवी सृष्टि आपण निर्माण केली; आपल्या हृदयाचे धागे मिळवून आपण हा गोफ तयार केला; आतां तोच आपल्या गळ्याला बसत आहे. राजीनामा मागायाचा कां ?

पण त्या संस्थेत अशाकनें आज दहा वर्षे काम केले होंतें. स्वार्थ-
त्यागाच्या तत्त्वावर त्याने संस्थेच्या कार्याला स्वतःस वाहून घेतले होते.
त्याच्या स्वार्थान संस्था करण्यांत आली; तेव्हा तिची स्थिति सगळ्याच
दृष्टींना शोचनीय होती. तिला नवजीवन देऊन त्यानें तिची पुनर्घटना
केली होती. संस्थेचा तो आधार होता आणि संस्था त्याचा आधार होती.
कारण, तेव्हेच त्याच्या चारितार्थाचें साधन होते.

त्याचा कणखरपणा हाच त्याचा अपराध ठरला. त्याची मनोवृत्ति
मूलतःच स्वतंत्र आणि स्वाभिमानी असल्यामुळे नोकराळ वृत्तीच्या
अधिकाऱ्याच्या जुलमी हुकुमांना मान तुकवणें त्याला साधलें नाहीं. त्यानें
त्यांच्या मूर्ख अरेरावीचा प्रतिकार केला.

तत्त्वशील जीवनाला साजेल अशा राजीनाम्याशिवाय त्याला दुसरा
मार्ग दिसेना. पण हा प्रश्न साधा नव्हता. व्यवहाराचीं बंधनें त्याला
अडवीत होती. कुटुंबाच्या पांच सात मंडळींच्या निर्वाहाची जबाबदारी
त्याच्यावर होती. घरची गरिबी होती. वडील सेवानिवृत्त सरकारी नोकर
होते.

त्यानें दुसरें पाकीट फोडलं. ते त्याच्या चुलतभावाचें होते. तो पणजीला
लिसेवचें शिक्षण घेत होता. त्यानें पत्रांत पन्नास रुपयांची मागणी
केली होती. त्याच्या शिक्षणाचा खर्च अशोक चालवीत होता. त्याची
आई आणि त्याचीं दोन भावंडे यांचाहि भार त्याच्यावरच होता.

हिराचा आवाज त्याच्या कानांवर पडला. हो. हिरा अन् त्याची
निराधार काकी, तिचीं तीन मुलें. त्यांचें शिक्षण.....हा सारा संसार
त्याच्या जिवावर चालला होता. कशावर विसंबून आपण आतां राजी-
नामा देणार ? यापेक्षां सरकारी नोकरी काय वाईट होती ? ज्या भीतीमुळे
आपण सरकारी नोकरी टाळली ती भीति शतपटीनें भयाण होऊन
स्वतंत्र शिक्षणसंस्थांतून नेगा नाच घालीत आहे, असें त्याला वाटलें.

भेकडांच्या राज्यात स्वाभिमानाला अस्तित्व असं नये काय ? स्वत्वाला उद्धटपणाचें स्वरूप यावें ? स्वावलंबी आयुष्यक्रमावर नालायकीचा शिक्षा वसावा ? पण परिस्थितीचा भोंवरा भयानक होता. आसपासच्या सगळ्या वस्तू या ना त्या तऱ्हेने त्यांत सांपडत होत्या. समाजाच्या गुलामी मनोवृत्तीच्या या साऱ्या आपत्ती होत्या. त्यांचा संसर्ग टाळणे कुणालाच शक्य नव्हतें. सरपटणाऱ्या प्राण्यांना ताठर चाल असह्य झाली तर नवल नाही. 'हा जी' चा मंत्र दिवक्षरात्र पुटपुटणाऱ्या जिवांना संस्थांच्या अधिकारपदावर नेऊन वसाविले म्हणजे त्या संस्थांच्या लहानमोठ्या सगळ्या सेवकांनी 'हा जी' चे मंत्रबोध चाटू ठेवले नाहीत, तर त्यांच्या अस्तित्वाला बाधा आल्याशिवाय कशी राहिल ? स्वतःच्या नोकराळ मनोवृत्तीच्या मापानेच ते इतरांचे व्यवहार मोजू पहात होते.

पण अशोकवी तत्त्वनिष्ठा प्रखर होती. तिच्या पायीच त्यानें हें त्यागी जीवन पत्करले होतें. या बाबतीत तो इतरांपासून कितीतरी दूर होता. सगळ्या मुशिक्षिताचा, बुद्धिमंतांचा वर्ग नोकरशाहीत रमून गेला होता. हीन लौकिक सुख हेंच त्याचे ध्येय होतें. स्वाभिमान, स्वार्थत्याग, लोकसेवा, ही त्याच्या दृष्टीने वायफळ बडबड होती. स्वार्थ आणि सुख हे त्याचे ब्रीदवाक्य होतें. मागच्या पुढच्या तीन पिढ्या याच कार्यात व्यग्र होऊन गेल्या होत्या.

लोकसेवेच्या तत्त्वाने प्रेरित होऊन दहा वर्षांपूर्वी तो या संस्थेत शिरला होता. त्यापेक्षांहि मोठ्या तत्त्वाच्या स्फूर्तीने संस्थेला रामराम ठोकण्याची त्याच्यावर आळी येऊं पहात होती. सत्य आणि न्याय यांची गळचेपी होते म्हणून त्याला सरकारी नोकरी नको होती. व्यक्ति-विकासाला जेथें वाव नाही, तेथें आपल्या सहकार्याची गरज नाही असे त्याला लहानपणापासून वाटत आलें होते. परसत्तेच्या सेवेत माणुसकी हळूहळू मरत जाते हें त्याला स्पष्ट दिसत होतें आणि म्हणूनच नोकरीच्या

या मायावी नगरीकडे पाठ करून तो या माणुसकीच्या आश्रमांत आला होता. पण गेल्या तीन वर्षांत त्याला दिसून आलें कीं पवित्र आश्रमालाहि नरक बनवणारीं माणसें आहेत. आपल्याला माणुसकी मारावयाची नाही, आपल्याला हा नरक नको...त्याचा निश्चय ठरला होता. परस्पर विरोधी विचारांनी त्याचें मन द्विधा होत होतें. अशा मनःस्थितीतच त्यानें तिसरें पत्र वाचावयास घेतलें. त्यांत संस्थेशी संबंध असलेल्या त्याच्याच एका प्रतिष्ठित आत्मानें लिहिले होतें, 'आपल्या प्रकरणांत आम्हांला कांहींच करतां येत नाही याचें वाईट वाटते. आपली बाजू न्यायाची आहे हें खरें, परंतु कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षीं आम्हें आमचे संबंध सलोख्याचे असल्यामुळें आम्ही या प्रकरणांत प्रत्यक्ष असें कांहीं करूं शकत नाही. संस्थेच्या चालकांचें आजचें धोरण संस्थेला घातक आहे हें स्पष्ट दिसत आहे. तरीहि आपल्या तत्वांना आपण चिकटून राहिलां तर व्यवहाराच्या दृष्टीनें आपलेच अहित होण्याचा संभव अधिक आहे. म्हणून आपण विचारपूर्वक पाऊल टाकावें असें आम्हांस वाटतें.'

हा मजकूर वाचून अशोकची तळमळ अधिकच वाढली, जेथें तेथे ढोंगाचा बाजार ! हें पत्र एका पुढाऱ्याचें होतें. सार्वजनिक प्रश्नाच्या बाबतींत त्याची मनोवृत्ति ही अशी दुबळी होती. त्याच्या दृष्टीनें सत्यापेक्षां स्नेहसंबंधाची किंमत अधिक होती. संस्थेच्या कल्याणपेक्षां खाजगी ऋणानुबंध त्याला अधिक महत्त्वाचे वाटत होते. असल्या पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखालीं नवी पिढी वाढत होती. गोमंतकाच्या एका प्रमुख पुढाऱ्याचे ते शब्द होते.

आतां त्याच्या मनांतील काहुराचा कांटा एका निश्चयावर स्थिर झाला. मोठ्यांचा हा दुबळेपणा पाहूनच त्याला नवें धैर्य आलें. आपले आयुष्य हा एक झगडा आहे. सत्याच्या उपासकाने हा झगडा आनंदानें, धैर्यानें, शांतपणानें लढवला पाहिजे. लौकिक सुखासाठीं नाही, तर आत्म-

समाधानासाठी लढवला पाहिजे. आयुष्यांतल्या या पायऱ्या आहेत. त्या चढतच आपल्याला वर गेलें पाहिजे. भीति आहे, संकटें आहेत त्यांना तोंड दिलें पाहिजे. ती तयारी नसली तर ज्या तत्वांवर आपण आपला जीवनक्रम अधिष्ठित केला त्यांच्याशी द्रोह केला पाहिजे. तें आपल्याला कदापि शक्य नाही. कारण, तो आपला आत्मघात होईल.

तो खोर्लित येरझारा घालूं लागला. मनाप्रमाणें शरीरालाहि त्यानें गति दिली. त्याचा निश्चय ठरला. समोरच्या सुरूच्या वृक्षरार्जातून वारा सोसाऱ्याने वहात होता. खालच्या ओढ्यावर चार पांच तरुण परटिणी कपडे धूत होत्या. मात्रळत्या उन्हांत पाण्याचा प्रवाह संप्रमाणें चमकत धांवत होता. लहानमोठ्या टेकड्यांनीं क्षितिज झांकून टाकलें होतें.

असल्याच प्रसंगांनी व्यक्तिमत्व बनत जातें अशी त्याची श्रद्धा होती. त्यानें पेन उचललें व राजीनाम्याचा मसुदा तयार केला.

‘ हुकुमशाही मनोवृत्तीनें आपण सध्यां संस्था चालवीत आहां. याचे दुष्परिणाम आतांपासूनच दिसून येऊं लागले आहेत. आपल्या जुलमी व एकतंत्री कारभाराला सुरवातीपासून मी विरोध दर्शवीत आलों आहे. चालक, शिक्षक व विद्यार्थी या तिन्ही वर्गांत ऐक्यभाव असल्याशिवाय संस्थेचा उत्कर्ष अशक्य आहे. शिक्षकवर्गाला तुडवून तुम्ही पुढें जाऊं पाहतां. न्यायनीतीची तुम्हांला कदर नाही. त्यांचे अर्थ तुम्ही तुमच्या लहरीप्रमाणें फिरवतां आणि त्याप्रमाणें शिक्षकांनीं वागलें पाहिजे, असा तुमचा आग्रह आहे. अशा स्थितीत तुम्हांला विरोध केल्याशिवाय मला गत्यंतर नाही. सत्तेच्या बळावर तो विरोध तुम्ही हाणून पाडूं शकतां. पण या झगड्यांत संस्था बळी जाते हें तुम्ही विसरतां. संस्थेचा मृत्यु मला स्पष्ट दिसत आहे. त्याला अंशतः देखील मी जबाबदार व्हावें, हें मला नको आहे. म्हणून मी संस्थेंतून निघून जात आहे. ’

त्याचें मन हलकें झालें. या समाधानांत त्याला भावी अडचणीची श्रिति वाटली नाहीं. साऱ्या सुखसोयींनीं स्वतःला वेष्टून घेऊन आपणाला पुढें पाऊल टाकतांच यायचें नाहीं. परिस्थितीचीं दुःखे, तत्त्वनिष्ठेचा आधार, आयुष्यांतल्या उच्च मूल्यांवरील आपली श्रद्धा, या सगळ्यांचें गांठोडें पाठीशीं बांधूनच आपणाला मार्गक्रमण करावयाचें आहे. आपण जेते आहों; जित नाहीं. आपल्याला वीराचें तत्त्वज्ञान अनुसरायचें आहे; भागूबाईचें नव्हे.

त्यानें वहिणीला हांक मारली.

हिरा धांवतच बाहेर आली. आठ वर्षांची पोरगी, भावाची प्रतिमा. त्याच्यापेक्षां किंचित् गोरी. चेहरा आकर्षक व तरतरीत. विलग ओठांतून दांतांच्या कण्या चमकत असलेल्या.

‘अशी इथें ये.’

ती त्याच्याजवळ आली.

‘आज किनई आमच्याकडे एक भिकारी आला होता.’ तिनें म्हटलें.

‘भिकारी नेहमींच येतात.’ त्यानें तिला जवळ ओढीत म्हटलें.

‘पण आजचा भिकारी वेगळाच होता. त्याला हातभर दाढी होती.

‘एवढेंच ना ?’

‘अन् तीन मुलें होती.’

‘अन् त्यांची आई कुठें होती ?’ अशोकने प्रश्न केला.

‘त्यांची आई म्हणें वारली. म्हातारा आंधळा आहे. मुलें त्याला वाट दाखवतात.’

‘मग, तूं काय भिक्षा घातलीस त्यांना ?’

‘काकीनें त्यांना पेज घातली. मीं माझा जुना परकर भिकार्याच्या मुलीला दिला. मग म्हातार्यानें एक छान गाणें म्हणून दाखवलें.’

‘ म्हणून दाखवशील ते गाणं ? ’

तिनें जरा ओशाळून आढेवेढे घेतले. हें पाहून त्यानें म्हटलें, ‘गाणं म्हटलंस तर मी तुला शांतादुर्गेला घेऊन जाईन. ’

‘ खरंच ? ’

‘ हो. म्हण आता ’

हिरानें केंसांवरून हात फिरविला, खिडकींतून बाहेर नजर टाकली आणि आवाज चढवून गाणे म्हणायला मुरवात केली.

हंसाचा चारा न इच्छिती वायस ॥
आणि मेल्या मांस । भक्षितौल त्यांचे ॥ १ ॥
अग्नीमाजी सती एकलीच जळे ॥
आणि पहावया मीळे । सकळ जन ॥ २ ॥

अशोकच्या मनाचा सगळा शीण ओसरला. त्याच्या चित्तवृत्ती आनंदित झाल्या. विलक्षण मार्दवानें त्याचें अंतःकरण भरून आले. ध्येयवादाचा कणखरपणा कलासक्तीच्या वेषांत चमकू लागला. तत्त्वनिष्ठा व कलामक्ति हे त्याचे स्वभावविशेष थोड्याच अवधींत उत्कटपणे दिसून आले.

आता त्याची मुद्रा पूर्णपणे बदलली. निश्चयानें दबलेले ओठ विलग झाले. डोळ्यांतलें काठिण्य मधुर झालें. गांभिर्याच्या छटेवरून बालिशतेचा कुंचला फिरला गेला. कलेच्या सुंदर आवरणग्याली ध्येयाचें रूप मोठें मोहक दिसू लागलें,

“ चला, आतां आपण फिरायला जाऊं. तूं कपडे करून ये अन् रामलक्ष्मणाला इकडे पाठवून दे. ” अशोकनें बहिणीला म्हटलें.

हिरा धांवतच आंत गेली. शांतादुर्गेला भेट दिल्याला आज तिला किती तरी दिवस झाले होते. तें देऊळ तिला फार आवडे. तेथील दृश्याचें विस्मरण तिला कधींच पडत नव्हतें. त्या सुंदर चिमुकल्या तलावा-

ची मोहिनी तिच्या बालमनावर कायम होती. देवळामागची मोठी बाग आणि दोन्ही बाजूंच्या लांबच लांब व उंच अग्रशाला, यांमुळे तेथील प्रकाशाला जी अपूर्व रमणीयता प्राप्त झाली होती, तिचा ठसा तिच्या हृदयावर खोलवर उमटला होता. अधून मधून हे दृश्य तिच्या कल्पनासृष्टीत सजोव होई आणि ती आनंदांत रंगून जाई, आणि म्हणूनच आतां उड्या मारीतच ती कपडे करायला आंत पळाली.

खोलीत लवकरच रामलक्ष्मणांच्या जोडीने प्रवेश केला. दोघेहि तुरतुरु धांवतच आले आणि कोणतीच शंका न बाळगतां अशोकच्या अंगावर चढले. राम त्याच्या मांडीवर बसला व लक्ष्मणानें त्याच्या खांद्यावर आरोहण केलें. मोठ्या लाडांत येऊन दोघेहि त्याला कुरवाळू लागले. राम काळा कुळकुळीत होता, आणि लक्ष्मण पांढरा शुभ्र होता. त्याच्या मस्तकावर मात्र हिरवा डाग होता. त्यामुळे त्याच्या शोभेंत भर पडली होती.

अशोकने त्यांच्या पाठीवरून आळीपाळीने हात फिरवला. त्यांना थोपटलें, त्यांना कुरवाळले, त्यांचे मुकेसुद्धां धेतले. या मुक्या प्राण्यांच्या सर्गतीत त्यांचें हृदय फुटून आलें.

नेहमीं घरच्या चार पांच मांजरांवर तो ममता करी, त्या त्या वेळी त्याला एक गोड अनुभव येई. कोणत्याहि बऱ्या वार्डट भावनांचा पगडा त्याच्या मनावर बसलेला असला, तरी घरच्या मांजरांना अंगावर खेळवले म्हणजे त्यांचा अंतरात्मा तृप्त होत असल्याचा त्याला भास होई. त्यांचे मन पवित्र होई आणि त्याला वेगळीच धार चढे. माणसांना जें कांहीं मिळत नाही त्याचा ठाव त्याला येथे लागत असे शुद्ध भावनांची देवाण-घेवाण त्याला या मुक्या प्राण्यांच्या जगांत अनुभवाला येई आणि त्यामुळे तो संसारांतील व्यापताप विसरून तेथेंच रंगून जाई.

कांहीं वेळानें हिरा बाहेर आली. ती किती साधी पण मोहक दिसत होती ! ' चल, भाऊ, आपण जाऊं आतां ती म्हणाली. देऊळ

पहायला ती अधीर झाली होती. तिने आपल्या दोन्ही पशुमित्रांना उचलून जमिनीवर ठेवले. अशोकहि तयार झाला. दोघेहि बाहेर आलीं. दिवाणखान्यांत टांगलेल्या आईच्या प्रतिमेला त्यांनीं नमस्कार केला.

त्यांच्या काकीनें दारापर्यंत येऊन म्हटलें, 'हिरू, दिवेलगणीच्या पूर्वीं घरांत यायचं हं. अन् भाई, तिला जास्त फिरवूं नकोस बरं. नाही तर तिची आवड म्हणून तूं तिला खूप फिरवून आणायचास आणि आठ-वडाभर तिचे पाय दुखा रहायचे. मागच्या खेपेची आठवण आहे ना तुला?'

'हो तर. तिच्या पावलांना या माझ्या हातांनीं तेल चोळलं आहे ना ! मग ती आठवण मी कशी विसरेन?' अशोकनें हंसत हंसत उत्तर केलें.

हिरेचा चेहरा गोरामोरा झाला. तिनें काकीकडे पाहून म्हटलें, 'या खेपेला तसं काहीं होणार नाही बरं, त.की.' आणि ती घराच्या पायऱ्या उतरूं लागली.

घरचीं पांचसहा मांजरे, दोन कुर्ती, दारांत गोळा झालीं. त्यांच्या बोळक्यांतून प्रयासानें वाट काढीत अशोकनें घराबाहेर पाऊल टाकलें.

वाटेंतलें निसर्गाचें दृश्य जितकें सुंदर तितकेंच तें अशोकला उद्धोधक वाटलें. जेथें तेथें नारळीच्या समृद्ध बागा दिसत होत्या. भाताची विस्तृत शेते पिकून तयार झालीं होती. तीं जणू काय भाताच्याच राशींनीं भरलीं आहेत, असा दुरून पाहणाऱ्याला भास होत होता. त्यामुळें अशोकला एकाद्या खजिन्यापेशांहि हीं मौल्यवान वाटलीं आणि स्वतःचीच मिरास पाहिल्याचा त्याला आनंद झाला. शेतांच्या कडाकडांनीं पाण्याचे वहाणारे पाट पाहून त्याच्या मनाची तृप्ति झाली. परमेश्वर आपल्या या भूमीवर इतका कृपाळू आहे, ही कल्पना अशोकला त्या वेळीं विशेष सुखद झाली. भरपूर अन्न देऊन आपलें भरण, पोषण करणारी जमीन आपली माता आहे ही जाणीव त्याच्या मनाला आल्हाददायक वाटली.

पण निसर्गाची ही समृद्धि लोकांना काय उपयोगाची होती ? या संपन्न लागवडीतून जी घरे डोकावत होती, तीं भिकार होती. त्यांना घरे कोण म्हणणार ! झोंपड्याच त्या ! त्यांत आयुष्य कंठणाऱ्या असंख्य जीवांचें दैन्य त्याला अपरिचित नव्हतें. आयुष्यांतील प्राथमिक सुखसोयीहि ज्यांना लाभत नाहींत, त्यांचें जीवित किती कष्टमय जातें हें त्याला साहित्याच्या वाचनाने कळलें आणि प्रत्यक्ष अनुभवानें पटत होते.

देवळाचें उच शिखर व भव्य शुभट त्यांना दुरून दिसू लागले. त्यांच्यावर सुवर्णरस ओतल्याप्रमाणे ते पिवळ्या उन्हांत चकाकत होते. आसपासच्या चिमुकल्या टेकड्या आणि वृश्रराजी यांनी आकाशाचा गोल मर्यादित केला होता. समोरच्या डोंगरमाथ्यावर मारुतीरायाचे मंदिर शोभत होतें आणि लगतच्या टेकडीवर उभ्या असलेल्या खिस्ती देवालयाला आपल्या दिमाखानें जणू काय खिजवीत होते.

चिमुकली हिरा हा क्षणोक्षणी बदलत जाणारा देखावा मोठ्या कुतूहलानें पहात होती आणि आपल्या भाईला निरनिराळे प्रश्न विचारीत होती.

थोड्या वेळानें त्यांनीं तलावाला वळसा घालून मुख्य दरवाजांतून प्राकारांत प्रवेश केला. पुढचें दृश्य पाहून हिरेचें मन हर्षोत्फुल्ल झालें. का, तें तिचें तिलाच कळत नव्हतें. अनेक जन्मांच्या संस्कारांचाच हा परिणाम असेल काय ?

प्राकाराच्या कोंपऱ्यातील पिंपळाच्या पारावर एक म्हातारा बसला होता. अशोकवर नजर पडतांच तो मोठ्या अदबीनें व घाईनें त्याच्याजवळ आला. अशोकनें त्याला लगेच ओळखलें. त्याची मुद्रा कृतज्ञतेनें फुलून आली. त्याचें पेशाखांतील अन् मुद्रेवरील दैन्य पाहून अशोकला त्याच क्षणीं त्या म्हातऱ्याच्या मुलाची आठवण झाली. आपला हा विद्यार्थी सध्यां कुठें असेल, काय करीत असेल, हें जाणून घेण्याची त्याला इच्छा झाली.

‘ काय, सोनूबाबा, आम्हांला विसरलांत तुम्ही. हल्ली आमच्या-कडे फिरकलां देखील नाही. ’ अशोकनै प्रेमळ स्वरांत त्याला विचारलें.

ओसाळल्यागत मुद्रा करून सोनूबाबांनीं उत्तर केले, ‘ तुम्हांला विसरायचं ? आमच्या केशवाला तुम्हींच नाहीं का पोटापाण्याला लावलं ? ’

शेवटचा हा उद्गार अशोकच्या शालीन वृत्तीला रुचला नाही. ‘ भलतंच कांहीं तरी ! सगळी कर्तबगारी त्याचीच. ’

‘ असं कस म्हणता ? आम्ही बोलून चालून रानमाणसं. तुम्ही पाठच्या भावाप्रमाणं त्याला जवळ करून त्याचें चार पांच वर्षींचें शिक्षण केलं नसतं तर आज पोर्तुगीज शिक्षणाची शाळा चालवण्याऐवजी गांवच्या इतर मुलांप्रमाणें तो कुळागरांत पोफळें गोळा करीत राहिला असता ! ’

‘ कशी काय चालली आहे शाळा ? ’

‘ तुमच्या कृपेनें चांगली चालली आहे. पाचपन्नास मुले येतात. त्याच्या शिकवण्यावर सगळे लोक खूप आहेत. महिन्याकांठी चार पैसे घरांत येतात. आपल्या या प्रसादाने एकंदरीत आमचं वरं चाललं आहे. ’ म्हाताऱ्यानें अभिमानाने म्हटलें.

‘ मग घरांत सून आणायला हरकत नाहीं आता. ’ अशोकने म्हटलें.

‘ तेंच तर तुमच्याशी बोलणार होतों. तुमच्यामुळंच निर्वाहाचा प्रश्न सुटला. आता मठांत दिवा लावायचीहि सोय तुम्हीच करून द्या. ’

त्याच वेळीं म्हाताऱ्याला आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणीनें आणि ती ह्यात असती तर केशवचे भाग्य पाहून तिला कसे धन्य वाटलें असतें या विचारानें त्याच्या क्लृप्त दृष्टींत कारुण्य उभें राहिलें.

‘ केशवचें सुख पहायला त्याची आई हवी होती, ’ मनांतला विचार भावनेच्या उमाळ्यासरशीं त्याच्या तोंडून बाहेर पडला.

अशोकला हे उद्गार ऐकून वाईट वाटलें. त्याला आपल्या स्वर्गस्थ मातेची आठवण झाली आणि माणसाचें यश त्याच्या मातेच्या वत्सल

दृष्टीखालून गेल्याशिवाय त्याला पूर्तता कशी येत नाही, या विचारानें अशोकचें मन सद्वदित झालें. तो म्हणाला, ' हो हो. अवश्य. गरज लागेल तेव्हां मला कळवा. केशव मला भेटला तर त्याच्याशीं यासंबंधीं मी बोलेनच. '

‘ केशवला कांहीं सांगायचं आहे का ? ’

अशोक क्षणभर थांबला. त्याला तसें कांहीं सांगायचें नव्हतें; पण सांगण्यासारखें मात्र पुष्कळ आहे असें त्याच्या मुद्रेवरून दिसलें. शेवटीं तो म्हणाला, ' केशवला सांगा कीं तुझ्यासारखीं किती तरी मुलें तुझ्या आवतीभोवतीं असतील, त्यांना विसरू नकोस. '

या उत्तरातील खरा अर्थ म्हातान्याच्या हृदयाला भिडला आणि केशवसारख्या शेंकडों अनाथ विद्यार्थीना प्रेमानें कवटालणाच्या त्या हृदयाचा मोठेपणा जाणवून तो सद्वदित झाला व त्यानें म्हटलें,

‘ तुमची ही अपेक्षाहि शांतादुर्गा सफल करो ! हें मागण्यापलीकडे आम्हां गरिबांच्या हातीं आणखी काय आहे ? ’

‘ तुमच्यासारख्या वडीलधान्यांचा आशीर्वाद हेंच आमचें खरें भाग्य. ’

जवळच्या गुलाबार्ची दोन फुलें तोडून म्हातान्यानें हिरेच्या हातीं दिलीं आणि आपली कृतज्ञ दृष्टि अशोकवरून फिरवीत तो निघून गेला.

आणि त्या म्हातान्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतां पाहतां अशोकच्या मनांत आलें कीं ज्या पांचपन्नास गरीब, निराधार विद्यार्थीना गेल्या दहा वर्षीत सर्व तऱ्हेचें सहाय्य पुरवून आपण सुशिक्षित व स्वावलंबी व्हावयास हातभार लावला, त्यांचे वडील या म्हातान्याच्या रूपानें आपल्याला आशीर्वाद देत आहेत, आपलें अभीष्ट चिंतीत आहेत आणि या आशीर्वादाचा आधार आपल्या पाठीशीं उभा आहे. कोणतींही संकटें आपण तरून जाऊं.

नगाऱ्यावर काठी बसली. चौघडा झड्डं लागला. त्याचे प्रसन्न मंजुळ स्वर वनश्रीनें वेष्टिलेल्या त्या शांत वातावरणांत पावित्र्याचे तरंग पसरूं लागले. तें वाद्य कानावर पडतांच हिरा तर आनंदभरित झालीच; पण अशोकचें अंतःकरणदेखील एका गूढ आनंदांनैं भरून आलें. सगळ्या हिंदु वाद्यांत चौघड्याचें वाद्य त्याच्या सुप्त मनांतील शातभशात पाकळ्या उमलवी आणि हजारों वर्षांच्या हिंदुसंस्कृतीचें भावात्मक दर्शन त्याला घडवी. हिंदुमनाच्या शांतिसमाधानाचें पोषण करणारें कांहींतरी त्या स्वरलहरींत आहे, असें त्याला वाटे आणि मनाच्या अशा अवस्थेंत चौघड्याचें संगीत तो जिवाचे कान करून ऐकत बसे.

त्यांनीं वेवळांत प्रवेश केला. छताला टांगलेल्या शुभ्र हंड्यांच्या पोटांत खोबरेलाच्या वाती तेवत होत्या. त्यांच्या स्निग्ध पिवळसर प्रकाशांत आणि चौघड्याच्या त्या सौम्य व मधुर स्वरसंगतींत कांहीं तरी सख्य आहे असें त्याला वाटलें. तिन्हीसांजाच्या वेळीं मनावर उमटणारा निसर्गाचा करुणरम्य ठसा, चौघड्याचे शुचिरुचिर संस्कार आणि देवळांतील दीपज्योतींचीं मुग्धमधुर प्रतिबिंबें, या सर्वांत आत्मीय संगति आहे, अशी काव्यकल्पना त्याच्या मनांत येऊन गेली आणि विवेकवादी असूनहि आपली दृष्टि संस्कृतिनिष्ठ कशी बनली याचें आश्चर्य करीत तो देवळांतून बाहेर पडला.

बाहेर आतां चांदणें फुललें होतें. रातराणीचा सुगंध हवेंत दरवळत होता. क्षितिजाच्या नीलवर्णावर पृथ्वीची काळीभोर भेदरेषा वळणावळणांनीं उठून दिसत ह्हेती.

लीना जळफळतच आपल्या खोलीत शिरली. तिचा उद्वेग आता अनावर झाला. 'Patria' (स्वदेश) साप्ताहिकाचा अंक तिच्या हातांत होता. त्याचा तिने चोळामोळा करून तो कोपऱ्यांत फेंकून दिला आणि पोषाख वगैरे न बदलतां ती तशीच आरामखुर्चीत पडली. मनावर पडलेला विलक्षण ताण जणू काय तिला सहन होईना.

क्षणभर तिला असें वाटलें कीं तडक वडिलांकडे जाऊन त्यांना स्पष्ट विचारावें कीं हा राजद्रोह तुम्ही कोठवर करणार ? कोणत्या लाभासाठीं हें विनाशक कार्य तुम्हीं आरंभलें आहे ? आपला प्रांत रसातळाला गेला, तरीहि तुमचें समाधान होत नाहीं काय ? वैभवासाठीं तुम्ही कोठवर स्वाभिमान विकणार ? स्वातंत्र्याच्या बदली तुम्ही कीर्ति मिळवितां तिची काय मातब्बरी आहे ? सत्याचा गळा दाबून तुम्हीं खिस्ती धर्माची कसली प्रतिष्ठा वाढवूं पहातां ? या तिरीमिरींत ती उठलीमुद्धां.

पण, पपांना असें फैलावर घेऊन तरी काय उपयोग ? यापूर्वीं एक दोनदां आपण त्यांना नाहीं का विचारलें ? त्या वेळीं आपल्या विचारसरणीबद्दल अभिक्षेप दर्शवून आपल्याला गप्प बसवण्याचा त्यांनीं प्रयत्न केला, हें तिला आठवलें आणि तिनें संयम केला.

आपलें तप्त मस्तक शांत करण्याकरतां ती खिडकीपाशी येऊन बसली आणि बाहेरचा वारा व पुढचें दृश्य यांच्या सान्निधानें आपल्या चित्तवृत्ती शांत करण्याचा तिनें प्रयत्न केला. माडीवरच्या त्या खोर्लीतून दोन्ही बाजूला दोन निरनिराळे देखावे दिसत. समोर नारळीचे असंख्य झुपके समुद्रावरील वाऱ्यानें एकसारखे खिदळत आणि किनाऱ्यावरील लाटांचा नाच तेथून स्पष्टपणें दृष्टीस पडे. सागराचा वर्तुलाकार पृष्ठभाग क्षितिजाशीं जेथें भिडल्यासारखा दिसे, तेथें गलबतांचीं धूसर शिडें एकाद्या चित्रांतल्याप्रमाणे तटस्थ दिसत. लीनेच्या विचाराच्या गतीपेशांहि वायूच्या व समुद्राच्या लहरींच्या गतींत अधिक वेग होता. त्यामुळें तिचें विचल चित्त त्या लयींत मिळून जात होतें.

थोड्या वेळानें लीनेचें लक्ष चुरगळलेल्या त्या वर्तमानपत्राच्या गोळ्यावर गेलें व ती स्वतःशींच हंसली. कारण, त्या एका अंकाची रागाच्या भरांत तिनें तशी दशा करून टाकली तरी इतर शेकडों अंक आपलें विध्वंसक कार्य केल्याशिवाय कसे राहातील ? आपल्या वडिलांची ही पापी शिकवण लोक श्रद्धेनें वाचतात, अन् आपले विचार बनवतात, त्याला आपण कशा रीतीनें आळा घालणार ? आपण गोमंतकस्थ पोर्तुगीज आहोंत, पोर्तुगाल देश ही आमची मायभूमि आहे, त्या देशाचा इतिहास हा आमचा इतिहास आहे, आमच्या सुधारणेचें सारें श्रेय पोर्तुगीजांच्या सांस्कृतिक कार्याला आहे. आम्ही स्वतंत्र आहों. कारण, पोर्तुगाल स्वतंत्र आहे, त्याचें स्वातंत्र्य हेंच आपले स्वातंत्र्य आहे, खिस्ती धर्मानेंच गोमंतकाचा उद्धार केला आहे. इत्यादि विचारप्रणाली आपले वडील या वर्तमानपत्राच्याद्वारा आज सतत पंधरा वर्षें लोकांपुढें मांडीत आले आहेत. त्यामुळें, धर्म व राजकारण या दोन्ही बाबतींत समाजाची जी मनोवृत्ति बनलेली आहे, ती सहजासहजा बदलणें शक्य आहे काय ?

या प्रकारचे विचार तिच्या मनांत येऊन गेले. तेव्हां तिला असें दिसून आलें कीं त्वेषानें, उद्वेगानें, आपणाला कांहींच करतां येणार नाही. लोकांना कठोर वस्तुस्थितीचें दर्शन सतत घडत राहिलें पाहिजे; विवेकवादाच्या भूमिकेवरून त्यांना विचार करायला शिकविलें पाहिजे; धर्म, समाज, राजकारण यांच्या बाबतींत हरेक साधनांचा अवलंब करून शास्त्रशुद्ध विचारसरणी जनतेपुढें नेहमीं मांडण्यांत आली पाहिजे.

अशा विरोधी भूमिकेवरूनच आपणाला लढलें पाहिजे. ती खुर्चीवरून उठली आणि तिनें तां अंक उचलून उलगडला. तिच्या चेहऱ्यावर आतां मिस्किल हास्य खेळू लागलें. पहिल्याच पृष्ठावर पाद्रि जुजे व्हाज याचें धर्मकार्य व त्यानें घडवून आणलेले चमत्कार या विषयावर तीन स्तंभी लेख होता. पुढच्या दोन स्तंभांतून सहा व्यक्तींचे मृत्युलेख आले होते. त्या व्यक्ती, वस्तुतः किरकोळ होत्या. परंतु, ते मृत्युलेख वाचल्यावर कुणालाहि असें वाटावें कीं, हे मृत महाशय महाभाग, सच्चरित, पुण्यपुरुष होते. हे सगळे लेख भाडोत्री होते. दुसऱ्या पृष्ठावर कांहीं सरकारी अधिकाऱ्यांचें विस्तृत गुणवर्णन होतें. यापुढें पोर्तुगीजांच्या गोमंतकांतील विजयदिनाचा चतुर्थशतसांवत्सरिक उत्सवाचा कार्यक्रम छापला होता. आणि शेवटीं स कारी बड्या अंमलादारांची हालहवाल, श्रीमंत कुटुंबांतील जन्म, बाप्तिस्मे, वाङ्निश्चय, लग्न, इत्यादि किरकोळ घडामोडी सुरस भाषेंत आणि ठळक टाडपांत छापल्या होत्या.

या सगळ्या सदरांवरून लीनेनें नजर फिरवली आणि आपल्या दरिद्री आणि हतभागी देशाची ही थड्याच नव्हे का ? असा प्रश्न तिच्या मनांत उद्भवला आणि वास्तव गोमंतकाचें करुण चित्र तिच्या नजरेसमोर तयार होत गेलें.

दरिद्री याचकांचा तांडा तिला दिसूं लागला. सगळे सुशिक्षित या वर्गांत गोळा होऊन नोकरीसाठीं गर्दी करीत होते. देशाची बरीचशी

संपत्ति निष्क्रिय लष्कराच्या मलिद्यासाठी जात होती. पोपटपंची करणाऱ्या दुबळ्या व निस्तेज विद्यार्थ्यांचे घोळके मागाहून येत, रोग्यांना, निराश्रितांना आश्रय देऊन त्यांना दुःखमुक्त करणाऱ्या संस्था नव्हत्या. श्रीमंत रोग्यांची चैन चालवणारी ऐश्वर्यशाली अर्शा दोन तीन इस्पितळे होती. सरकार हे सरकारी नोकरांसाठी असून लोकांसाठी नव्हे; उलट, लोकच त्यांच्यासाठी आहेत अशी भावना सरकारी अंमलदारांत जारी होती. समाज दारुडा व्हावा म्हणून दारूच्या उत्पत्तीला शक्य तें प्रोत्साहन सरकारकडून मिळत होतें आणि हे अपुरें पडून नये म्हणूनच की काय पोर्तुगालाहून उंची मद्याची खास आयात होत होती. हजार दीड हजार पाद्री सरकारी आश्रयावर धार्मिक योगाचा पुरस्कार करण्यांत गडून गेले होते. पोर्तुगीजांनीं येथें पहिलें पाऊल ठेवलें, त्या वेळीं उद्योगधंदे ज्या अवस्थेंत होते, त्यापलीकडे त्यांची मजल गेली नव्हती. असें गोमंतकीय समाजाचें भीषण वास्तवचित्र लीनेच्या नजरेसमोर तरळ लागलें.

तिच्या लक्षांत आलें कीं आपण अजून पोशाख बदलला नाहीं. समोरच्या आरशांत पडलेलें आपलें प्रतिबिंब पाहून ती तेथेंच थबकली. तिनें आपले केस अशा पद्धतीनें बांधले होते कीं तिच्या चेहऱ्याला रमणीय गांभीर्य प्राप्त झालें होतें. किरमिजी रंगाची सफेत किनारीची साडी तिनें अशा पद्धतीनें परिधान केली होती कीं तिच्या उमलत्या अवयवांचा गोंडसपणा व रेषांचें सौंदर्य त्यांतून अर्धस्फुट होत होतें. तिच्या पाणीदार चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची व आग्रही वृत्तीची चमक तळपत होती आणि तिच्या वळ्याभोर टपोऱ्या नेत्रांत मार्दवापेक्षां प्रखरताच अधिक जाणवत होती.

मनाच्या अशा विषण्ण स्थितींत तिनें मेजावरील 'पायाचे दगड' हा कथासंग्रह उचलला आणि त्यांतील 'प्रलय' ही कथा ती वाचूं लागली. गोमंतकाच्या दुबळेंपणाचें विदारक चित्र वाचतां वाचतां ती इतकी

तन्मय होऊन गेली कीं गड्यानें टपाल आणून तिच्या शेजारीं ठेवले याची देखील तिला दाद लागली नाही.

त्या कथासंग्रहाचा लेखक तिच्या आवडीचा होता. गोमंतकाच्या दैन्याचीं हृदयद्रावक चित्रे ज्याप्रमाणें त्यानें रेखाटलीं होतीं, त्याचप्रमाणें त्याच्या भावी उद्धाराचीं ऊर्जस्वल कथानकेंहि त्यानें लिहिलीं होतीं. ललित साहित्याच्या आत्माविष्कारासाठीं उपयोग करून तो स्वस्थ राहिला नव्हता. आपल्या हतभागी जनतेची जी कुचंबणा चालली आहे तिच्यावर मराठी व पोर्तुगीज नियतकालिकांतून त्याचे प्रभावी लेख मधूनमधून प्रसिद्ध होत. ते लीना मोठ्या आवडीनें वाचीत असे. एका प्रमुख शिक्षणसंस्थेचा मुख्याध्यापक या नात्यानें त्याच्या आयुष्याची दुसरीहि एक बाजू तिच्या परिचयाची झाली होती. परंतु त्याला प्रत्यक्ष पहाण्याचा योग मात्र अजून तिला आला नव्हता.

अशोक या नांवांत तिला हळूहळू जादूची प्रचीति येऊं लागली. त्याच्या साहित्यावरून व कीर्तीवरून तिनें आपल्या कल्पनेच्या जोरावर त्याचें मनोमय चित्र तयार केलें होतें. त्या चित्रांत बारीकसारीक छटा देखील तिच्या भावनेनें भरल्या होत्या. तिच्या सौन्दर्याकुल वृत्तीनें त्याच्यावर दर्शनी व आंतरिक सौन्दर्याचा साज चढविला होता आणि तिच्या ध्येयवादी मनानें त्या चित्राच्या मुखमंडलाभोवतीं तेजाचें वलय निर्माण केलें होतें.

बराच वेळपर्यंत या मानसचित्राच्या अवलोकनांत ती रंगून गेली आणि ही मावसमाधि ओसरल्यावर जवळच्या टपालाकडे तिचें लक्ष गेलें. त्यांत 'युगांतर' मासिकाचा अंक होता तो उचलून त्याचें आवरण तिनें फोडलें आणि मुखपृष्ठावरील अशोकचें छायाचित्र पहातांच हर्षाची एक छटा तिच्या आंगांगांतून उठून गेली.

तेजस्वी व ध्येयदर्शी नेत्र; मस्तकावर विपुल केससंभार; उंच व सरळ नाक; जाड पण दबलेले ओंठ; आणि या सगळ्या अवयवांतून त्याच्या वृत्तीचा करारीपणा प्रतीत होत असलेला.

मेघाच्छादित आकाशांत तेजस्वी तारा अकस्मात् उदयाला यावा, तसेंच तिला वाटलें. तृप्तीची भावना तिच्या मनाला स्पर्श करून गेली. समाजाच्या भीषण दैन्यांत आपल्या प्रतिभेने आणि त्यागानें हा तरुण चमकत आहे आणि अधिकाधिक असाच चकमत रहाणार अशा श्रद्धेनें तिनें तें पाहून घेतलें आणि पहिलें पान उलटलें.

पहिल्याच पृष्ठावर अशोकचें व्यक्तिचित्र दिलें होतें, तें अधाशीपणानें तिनें वाचून टाकलें. त्यावरून तिला दिसून आलें कीं अशोकचें साहित्य हा त्याच्या जीवनाचा आरसा आहे. कठोर वास्तवता व उज्ज्वल ध्येयवाद यांची संगति त्याच्या साहित्यांत त्यानें घडवून आणली आहे.

त्यानंतर त्याची एक लघुकथा छापली होती. ती देखील तिनें वाचून काढली. तिनें निर्माण केलेल्या त्याच्या कल्पनाचित्राशीं समोरच्या प्रत्यक्ष चित्राचें कितीतरी साम्य आहे, या कल्पनेनें ती आनंदित झाली आणि शक्य तितक्या लौकर त्याचा परिचय करून घेतला पाहिजे असा तिनें आपल्या मनांत निश्चय केला.

गोड्याच दिवसांनंतर तिला ती संधी प्राप्त झाली.

लीनेचे वडील बडे जमीनदार होते. खिस्ती समाजांत व सरकार दरबारांत त्यांच्या 'स्वदेश'ला मोठा मान होता. वस्तुतः त्यांचें कार्य प्रतिगामी होतें. सरकारी बऱ्यावाक्ये धोरणाचा नेहमीं पुरस्कार करावयाचा आणि समाजांतली दुबळ्या अंधश्रद्धेचें हरतऱ्हेनें पोषण करावयाचें हें त्यांच्या साप्ताहिकाचें सामान्य धोरण होतें. लीना वृत्तीनें व शिक्षणानें सर्वस्वी वेगळी होती. ती बी. ए. झाली होती. तिचे वडील पेरैरा इंग्रजी शिक्षणाच्या विरुद्ध होते. कारण त्या शिक्षणानें मुलांमुलींत राष्ट्रीयत्वाचें वारें

शिरतें व तीं बिघडून जातात अशी त्यांची तक्रार होती. तरी देखील लीनेला इंग्रजी शिक्षण देणें त्यांना भागच पडलें. लीनेची आल्या. मुंबईतील एका बड्या सरकारी अंमलदाराची बायको होती. त्यामुळें लीनेचें पोर्तुगीज प्राथमिक शिक्षण पुरें झाल्याबरोबर तिच्या आतेनें तिला आपल्याबरोबर मुंबईला नेलें आणि मग तेथेंच तिच्या इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. परेरैरै अधून मधून तिला पोर्तुगीज शिकण्याचा आग्रह करीत, परंतु तिच्या निश्चयापुढें त्यांचें कांहीं चाललें नाहीं. अशा स्थितींतच लीना वयाच्या विसाव्या वर्षी पदवीधर झाली.

इंग्रजी शिक्षणानें तिला राष्ट्रीय दृष्टि दिली असें नाहीं. ती स्वभावतःच स्वाभिमानी, स्वतंत्र वृत्तीची, अन्यायाचा तिरस्कार करणारी अशी होती. त्यामुळें तिच्या वृत्तीला पोषक असे संस्कार तिच्यावर घडत गेले. उत्कृष्ट ग्रंथांचें वाचन, हिंदुस्थानांतील परिस्थितीचें निरीक्षण, आणि तेथील राजकीय आंदोलनाचे तिच्या संस्कारक्षम मनावर होणारे परिणाम, इत्यादि गोष्टींमुळें तिचें व्यक्तिमत्व घडत गेलें आणि गोमंतकाच्या दैन्यवाण्या स्थितीच्या अवलोकनानें तिच्या व्यक्तित्वाला विचाराच्या आंचीनें हळूहळू विलक्षण धार चढत गेली.

लीनेची विचारप्रणाली मुंबईच्या इंग्रजी नियतकालिकांतून लेखांच्या व गोष्टींच्या रूपानें प्रकट होऊं लागली. तेव्हां परेरैरैना धक्का बसल्याशिवाय राहिला नाहीं. कारण त्यांच्या व्यावहारिक तत्त्वज्ञानावर 'मूले कुठारः' करणारी अशी तिची विचारसरणी होती. परेरैरैना लोकांच्या धार्मिक अंधश्रद्धेचा फायदा घेऊन धर्ममार्तंड म्हणून मिरधायला हवें होतें. पोर्तुगीज सरकारच्या एकतंत्री कारभाराची स्तुति करून सरकारी गोटांत प्रतिष्ठा मिळवायची होती. गोमंतकीयांनीं सरकारी नोकऱ्या पतकरून आपला उत्कर्ष साधला पाहिजे या तत्त्वज्ञानाची कास धरून आपला विचारवंत धुडारी म्हणून टिमकी वाजवायची होती. वर्तमानपत्र चालवून स्वार्थसाधू

पुढारीपणा मिरवायचा होता आणि एकादें व्याख्यान देऊन किंवा एकाद्या सार्वजनिक समारंभाचें अध्यक्षस्थान स्वीकारून वेळीं अवेळीं स्वार्थ-त्यागाचें नाटक करावयाचें होतें, या त्यांच्या देशद्रोही कार्यक्रमांत त्यांना नेहमीं यशच मिळत गेलें होतें. कारण खिस्ती समाजाच्या दुबळ्या वृत्तीचा आणि खुळ्ळट समजुतीचा फायदा घेण्याचें तंत्र त्यांना चांगलें अवगत झालें होतें. सरकारच्या कुटिल धोरणावर नोकरशाही तत्त्वज्ञानानें आवरण घातल्यामुळें त्यालाहि ते प्रिय झाले होते. अशा स्थितींत लीनेचें लेखन व वर्तन त्यांना धोक्याचें वाटावें यांत नवल नव्हतें.

पधवीधर झाल्यानंतर लीनेनें मुंबईलाच एकादी नोकरी पतकरावी अशी पेरैरांची इच्छा दिसली. परंतु, तिनें स्पष्ट नकार दर्शविला. कारण, गोमंतकाच्या प्रश्नांनें तिचें मन वेधून घेतलें होतें. वडिलांच्या सार्वजनिक कार्यांतले दोष तिला स्पष्ट दिसत होते हें खरें; परंतु गोमंतकाची दुःखें कोणतीं आहेत अन् तीं किती तीव्र आहेत हें तिला अजून तपशीलवार समजलें नव्हतें. कारण येथील वर्तमानपत्रांच्या वाचनानें लोकस्थितीची खरी कल्पना येणें तिला शक्य नव्हतें. उलट त्यांच्या वाचनानें नवख्या सुशिक्षितांना असेंच वाटावें कीं, आपण किती सुखी आहोंत, पोर्तुगीज सरकार किती उदार, दयाळू आहे. ही प्रतारणा लीनेच्या लक्षांत आली होती. परंतु लोकांच्या आशा-आकाशांच्या मर्यादा तिला अज्ञात होत्या. वैभवाच्या उच्च वातावरणांतून खालीं उतरून उघड्या डोळ्यांनीं जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशीं समरस झाल्याशिवाय मार्गदर्शन होणें शक्य नव्हतें. या गोष्टींची तिला जाणीव होती. आणि म्हणूनच, समाज-कार्याला स्वतःला वाहून घेण्यासाठीं तिनें मडगांवच्या एका प्रमुख शिक्षणसंस्थेत विनामूल्य काम करण्याचें पतकरलें होतें. त्याप्रमाणें पपांच्या नाखुषीची पर्वा न करतां गेल्या वर्षभर ती या शिक्षणसंस्थेची स्वार्थत्याग-पूर्वक सेवा करूं लागली होती.

तिला दुःख होत होतें, तें फक्त वडिलांच्या वर्तनाचें नव्हे, तर तरुण पिढीच्या मनोवृत्तीचें, ध्येयाची जाणीव नाही, त्यागाचें मोल नाही, कार्याची चाड नाही, स्वातंत्र्याची तळमळ नाही, भावनांना बधिरता आली आहे. स्वार्थाधतेमुळें चार पावलांपुढचें दृश्य पहाण्याची ताकद नाही. सत्याचें तेज सहन होत नाही, स्वार्थाला पूजेचें रूप प्राप्त झालें आहे. पाश्चात्यांची पोषाखी सुधारणा आत्मसात् केली आहे. पण, उच्च गुणांच्या अभावामुळें माणुसकीचें मातेरें झालें आहे. हें दारुण दृश्य पाहून लिनेचें अंतःकरण कष्टी होई आणि ही भयाण परिस्थिति कधी तरी पालटेल का, हा प्रश्न तिला जाचीत असे.

या तिच्या मनोवृत्तीमुळें अशोकचें लेखन हळूहळू तिच्या दृष्टोत्पत्तीला येऊं लागलें, तसतसें तिचें मन त्याच्याकडे आकृष्ट होत गेलें आणि आपल्या ध्येयसृष्टींत सहभागी होऊन गोमंतकाच्या उद्धाराच्या मार्गाला लावूं शकणारी एक शक्ति आपल्या समाजांत अवतीर्ण होत आहे या आशेनें ती अतिशय उत्सुक झाली.

ती ज्या कन्याशाळेंत काम करीत होती त्या शाळेचा लौकरच वाढ-दिवस समारंभ व्हावयाचा होता. त्या समारंभाचें अध्यक्षस्थान यंदा कोणाला द्यावें असा प्रश्न चर्चेला आला. तेव्हां, लिनेनें अशोकचें नांव सुचविलें. चालकांनीं सुरुवातीला आढेवेढे घेतले. कारण आतांपर्यंत त्यांची प्रथा अशी होती कीं असल्या समारंभाचें अध्यक्षस्थान प्रायः बड्या सरकारी अधिकाऱ्यांना किंवा पिढीजाद जमीनदारांना द्यावयाचें. मग त्यांच्या लायकी नालायकीचा प्रश्नच नव्हता, त्यांच्या नांवांपूर्वीं विद्वद्वय, पंडित, लोकप्रिय व आदर्श पुढारी असे जाडे किताब ठेवून दिले कीं सहजच लोकांची दिशाभूल होत असे आणि समारंभालाहि लोकमान्यता व भारदस्तपणा प्राप्त होई.

ही प्रथा मोडायला लीनेनें चालकांना भाग पाडलें. अशोकचें कार्य, त्याच्या लेखनाचें महत्त्व, एका प्रमुख शिक्षण-संस्थेचें मुख्याध्यापकत्व व नेतृत्व, इत्यादि गोष्टी त्यांच्यापुढें मांडून तिनें त्यांचें मन आपल्या बाजूनें वळवून घेतलें आणि अशा रीतीनें अशोकची त्यांच्या संमतीनें त्या जागेची निवड जाहीर झाली.

शाळेच्या पटांगणांत समारंभाची व्यवस्था करण्यांत आली होती. या व्यवस्थेचें काम लीनेकडे होतें. शहरांतले सातधाठशे स्त्रीपुरुष जमले होते. अशोकचें भाषण ऐकण्यासाठीं ते उत्सुक झाले होते.

योग्य वेळीं अशोक आला. लीनेनें व तिच्या इतर मैत्रिणींनीं त्यांचें स्वागत केलें. नंतर त्याची श्रोतृवर्गास ओळख करून देण्यासाठीं लीना व्यासपीठावर उभी राहिली. पण अशोकच्या नांवाच्या उच्चार करतेवेळीं तिची नजर त्याच्याकडे वळली आणि त्याचे डोळे आपल्यावर स्थिर झाले असून त्यानें आपलें निरीक्षण चालवलें आहे असें दिसून येतांच तिच्या चेहऱ्यावर मुग्ध लाली पसरली आणि एका गोड भावनेचा संचार तिच्या गात्रांगात्रांत होऊन तिची जीभ कांहीं क्षण अडकल्यागत झाली.

पण हें क्षणभरच. आपला विभ्रम लक्षांत येतांच तिनें आपल्या वृत्तींवर तत्काळ विजय मिळविला व ती बोलूं लागली.

ओळख करून देण्याचें काम संपलें. अशोक व्यासपीठावर चढला. टाळ्यांच्या गजराचें कृतज्ञ स्मितानें त्यानें जणुं काय स्वागत केलें आणि प्राथमिक शिष्टाचाराची भाषा संपल्यावर साहित्य व समाज या विषयावरील आपलें भाषण तो करूं लागला.

लीनेनें त्याच्याकडे पाहिलें अन् त्याची बेदरकार मुद्रा, त्याचा आवेश, त्याच्या आवाजाची धार, त्याच्या नजरेंत चमकणारा त्वेष, या गोष्टींकडे तिचें लक्ष वेधतांच तिला जितका आनंद झाला तितकाच अभिमान तिच्या अंतःकरणांत जागृत झाला आणि आपल्या निकटवर्ती

स्नेह्याच्या यशाकडे आपण आत्मीयतेनें पहातों तितक्याच आत्मीयतेनें लीना अशोकच्या लहानसहान हालचालींचें निरीक्षण करूं लागली; इतकेंच नव्हे तर, त्याच्या वक्तृत्वाचा परिणाम श्रोतृसमुदायावर काय होत आहे, याचा ठाव घेऊन त्याच्यावर ज्या भावनाविकारांचा पगडा बसत होता, त्यांच्यावर तीहि तरंगूं लागली.

अशोक साहित्याच्या कार्यावर बोल्ड लागला. इतर कोणत्याहि विषयावर बोलावयाची त्याला कायदेशीर बंदी होती. सरकारच्या दृष्टीनें 'साहित्य' हा विषय असा होता कीं ज्याच्यावर जहालातील जहाल देखील तात्त्विक विचारांपलीकडे कांहीं सांगूं शकत नाहीं.

अशोकनें प्रचलित घडामोडींना स्पर्श केला नाहीं, पण ललित साहित्याचें महत्त्वदर्शन घडवतांना जागतिक श्रेष्ठ साहित्यकृतींनीं मानवतेच्या उद्धारसाठीं काय कार्य केलें आहे हें निरनिराळ्या देशांतील थोर साहित्यिकांच्या उदाहरणांनीं त्यानें दाखवून दिलें. सगळ्या जुलमी बंधनांचा नायनाट करून श्रेष्ठ साहित्यिक पिचणाऱ्या माजवजातीला क्रांतिवादी बनवीत असतात हें त्यानें विहक्टर ह्यूगो, व्हॉल्टर, टॉलस्टॉय, गॉर्की, इत्यादिकांच्या कार्यावरून पटवून दिलें. ललित साहित्य हें निरुपद्रवी वाटतें; पण त्याच्यांतूनच क्रांतीचे उद्घोष निघतात, मानवतेच्या सनातन हक्कांचा पुरस्कार होतो, निर्वीर्य समाजांना नवचैतन्य प्राप्त होतें.....

त्याचें भाषण संपलें. तेव्हां लीना आपल्या तंद्रींतून जागी झाली. त्याच्या वक्तृत्वांतून विचारांचा व भावनांचा जो तुंबळ भोंवरा फिरत होता त्याचें सकंभ प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर थरथरत होतें आणि त्याच्या लहानसहान अंगविक्षेपांतूनहि तें व्यक्त होत होतें. त्यामुळे त्याच्या शब्दांतील अर्थ शतपटींनीं तीव्र व उद्दीपक होऊन तो श्रोत्यांच्या मनावर तांडवनृत्य करीत होता.

लीना सद्गदित झाली. तिचें हृदय उचंबळून आलें. भोंवतालच्या अंधारांत तिला क्षणभर उजळल्यासारखें दिसलें. अशोकच्या हृदयांत जी ध्येयज्योति धगधगत आहे, तिच्या प्रकाशांत आपला मार्ग न्हाऊन निघत आहे असें तिला वाटलें.

समारंभ आटोपून लोकांची पांगापांग झाली. तेव्हां लीनेनें आनंद-भराजें अशोकशीं हस्तांदोलन करून त्याचें अभिनंदन केलें. त्याबरोबर एक सुखसंवेदनेचा त्याला अनुभव आला आणि त्याच्या मानसिक शीणाचा निमित्राधीत निरास झाला. आपल्याकडे येऊन जायचा तिनें त्याला शेवटीं आग्रह केला. तेव्हां त्यानें हंसत हंसत म्हटलें:

‘ तुम्हीं मला आमत्रण देतां पण त्याचा तुम्हांला नंतर पस्तावा होईल. ’

‘ अस का वाटाव पण तुम्हांला ? ’

‘ तुमच्या वडिलांना माझें आगमन रुचणार नाहीं. त्यांच्या दृष्टीनें मी विरोधी गोटांतला आहे, हें तुम्हांला माहीत आहेच. ’

‘ तुमचें म्हणणें खरेंहि असेल, पण ही गोष्ट आपल्या मैत्रीच्या आड येणार नाहीं. ’

‘ तसं झालें तर त्यांत मला आनंद आहे. ’

‘ मग तुमची वाट मी केव्हां पाहू ? ’

‘ येत्या आदितवारी. ’

‘ abri gada ’

पुन्हां एकदां अशोकशीं स्नेहभराजें हस्तांदोलन करून तिनें त्याचा निरोप घेतला व ती मोटारींत जाऊन बसली.

एरवीं ती किती विचारशील होती ! संयम हा तिचा मोठा स्वभाव-विशेष होता. पण ती गोंधळल्यागत झाली होती आणि आपल्या या

मनःस्थितीचीं कारणें उलगडून पहाण्याइतकी शांतता आणि अवसर तिला मिळाला नव्हता.

पण इतकें खरें कीं कसली तरी अननुभूत भावना पाण्यांत टाकलेल्या खडीसाखरेच्या खड्याप्रमाणें विरघळत विरघळत तिच्या जीवाचा कणन्-कण माधुर्यानें व्यापीत आहे असें तिला वाटत होतें.

अशोक घरीं आला. त्याच्या राजीनाम्याचें वर्तमान आतां सगळ्यांना कळून चुकलें होतें. इतरांची आतां त्याला पर्वा नव्हती. वडील व काकी यांना काय वाटेल हाच काय तो प्रश्न त्याला टोंचीत होता. त्याची चाहूल लागतांच घरचीं पांच सहा मांजरें त्याच्याभोंवतीं गोळा झालीं. तीं सगळीं आपापल्या परीनें त्याच्याशीं लडिवाळपणा करू लागली. हिरा त्यांच्या कागाळ्या भाईच्या कानावर घालूं लागली.

अशोक कुत्र्यामांजरांना घरच्या माणसांप्रमाणें वागवीत होता. त्यांच्या आवडीनिवडीशीं तो इतका तन्मय झाला होता कीं माणसांप्रमाणें या प्राण्यांनाहि स्वभावविशेष आहेत हें त्याला कळून आलें होतें. हे त्यांचे विशेष लक्षांत घेऊनच तो त्यांच्याशीं वागत होता. त्यामुळें त्यांची अशोकवर एवढी ममता जडली होती कीं, एक दिवस त्याला घरीं यायला उशीर झाला किंवा तो परगांवीं गेलेला असला तर ही सगळी मंडळी दरवाजाशीं गुठ्ठा होत आणि घरच्या माणसांच्या पायाशीं घसट करून आपल्या धन्याविषयीं पृच्छा करीत.

कृत्रिमतेचे जे बांध घालून त्याला जगाशीं वागावें लागे ते कुत्र्या-मांजरांच्या सहवासांत नष्ट होत. आपल्या मनांतील सगळ्या प्रेमाचा वर्षाव तो त्यांच्यावर करी. त्यामुळें जें समाधान त्याला इतरत्र लाभत

नसे त्याचा अनुभव त्याला येथे येई. हिरा आतां त्याला मांजरसंबंधी क्रमवार सांगूं लागली. रामानें काय केलें, लक्ष्मणानें काय केलें, पेट्रू व महंमद यांची कशी जुपली, मग हें भांडण तिनें कसें मिटवलें, इत्यादि प्रसंग ती वर्णन करूं लागली. शेवटीं तिनें म्हटलें, 'भाई, तूं माणसांच्या सुंदर गोष्टी लिहितोस मग आमच्या कुत्र्यामांजरांच्या कां नाहीस लिहीत ? तीं तर आमच्याचप्रमाणें वागतात. '

हिराची ही कल्पना अशोकला फारच आवडली. 'या जनावरांच्या स्वभावावर आपणाला कितीतरी लिहितां येईल असें त्याला वाटलें. थोड्या वेळानें तो मेजाजवळ आला आणि त्यानें लवकरच एक लहानशी गोष्ट लिहून काढली. आणि मग ती हिराच्या स्वाधीन केली. हिरा गोष्ट वाचूं लागली.

राम व लक्ष्मण हे दोघे भाऊ होते. त्यांचें एकमेकांवर फारच प्रेम होतें. ते आपआपसांत कधींहि भांडत नसत. एकदां धन्यानें टाकलेला पावाचा तुकडा खात असतांना शेजारच्या एका बोक्यानें-काळूनें-रामावर हल्ला केला. रामानें मोठ्या धैर्यानें प्रतिकार केला. त्यानें काळूला ओरबाडलें, त्याचे चावे घेतले व त्याला रक्तबंबाळ करून सोडलें. पण या झगड्यांत तो बराच घायाळ झाला. लक्ष्मण बाहेर फिरावयास गेला होता. तो घरांत आला तेव्हां भावाची स्थिति पाहून त्याला फार वाईट वाटलें. त्यानें ते दोन दिवस त्याची फारच काळजी घेतली. तो तेथून हलला नाही. थोड्या दिवसांनीं राम हिंडूं फिरूं लागला. तेव्हां दोघांनीं कोणतें तरी खलबत केलें. काळूवर सूड उगवण्याच्या संधीची ते वाट पाहूं लागले. तो एकदां घरांत आला आहे असें पाहून त्यांनीं त्याच्यावर हल्ला चढविला. तो अशा रीतीनें कीं त्याला पकडींत कोंडून मार्गे रेंटीत रेंटीत त्यांनीं त्याला विहिरीकडे आणलें व त्याला आंत फेकून दिलें. काळूची स्थिति मोठी केविलवाणी झाली. दोन दिवसपर्यंत अन्नपाण्याशिवाय तो

विहिरीच्या एका खबदाडांत पडून राहिला, तिसऱ्या दिवशीं त्याला घरच्या माणसांनीं मोठ्या प्रयासानें वर काढलें, तेव्हां तो लंगडत लंगडत पडून गेला, यापुढें रामलक्ष्मणांच्या वाटेला तो परत कधींहि गेला नाहीं.

नतर अशोक माजघरांत आला, राजीनाम्यासंबंधीं आज आपल्याला काकी विचारल्याशिवाय रहाणार नाहीं ही त्याची खात्री होती म्हणून त्यानें त्या दृष्टीनें कार्कीच्या चेहऱ्याकडे पाहिलें आणि तिची अस्वस्थ मुद्रा पहातांच तिचें समाधान आपण कसें करणार हा त्याला प्रश्न पडला, पण कार्कीनें त्याला राजीनाम्यासंबंधीं विचारलें नाहीं, तिनें त्याला निराळाच प्रश्न केला, 'गांवाला जाऊन तुला हल्लीं बरेच दिवस झाले, अशोक, चार पांच महिने झाले असतील नाहीं का ?'

'कशाला जायच तिथं ?' अशोकनें हिरवट स्वरांत म्हटलें.

'तात्यांना काय वाटेल तूं अधून मधून तिथें गेला नाहींस तर ?' ते तिथें एकटेच नाहींत का ?'

'त्यांना कांहीं देखील वाटणार नाहीं, तुला तरी हें सांगायला नको,' त्यानें किंचित् त्वेषानें म्हटलें.

'कांहीं माणसांचा स्वभाव वरून दिसतो तसा नसतो, त्यांना आपल्या भावना व्यक्त करतां येत नाहींत, तात्यांवरचा तुझा रोष रास्त नाहीं, तुझी त्यांना कळकळ नाहीं असं का तुला वाटतं ?' त्याची समजूत घालण्याच्या शिराद्यानें तिनें म्हटलें.

'माझ्या मायेचा प्रश्न नाहीं इथं, काकी, तात्यांची आकुंचित एकल-कोंडी वृत्ति मला नाहीं आवडत, माणसानं एवढं रक्ष कां व्हावं ?'

'स्वभाव अन् परिस्थिति; दुसरं काय ? तात्या इतरांच्या सुख-दुःखांशीं समरस होत नाहींत असें दिसतं खरं; पण मी विचारतें कीं आपलीं दुःखं तरी आपल्या माणसापुढें उघड करतात का ते कधीं ?

तुझी आई किती लहानपणी वारली तुझ्या ? तेव्हांपासून तू आमच्या मायेखाली वाढलास, त्यामुळं तुझ्या त्यांच्यांत हळूहळू आजचा हा दुरावा निर्माण झाला. पण तुझ्याबद्दल त्यांना कांहीं वाटत नाही असं मात्र समजू नकोस, तू आतां संस्थेतून निघालास हे कळलं म्हणजे त्यांना फार दुःख होईल.'

अशोक चमकला. आपल्या राजीनाम्याचें वर्तमान काकीला माहीत होऊन चुकलें आहे तर !

‘मी अजून संस्थेतून निघालों नाहीं.’

‘म्हणजे ? मीं ऐकलं तें खोटंच का ?’

‘तसं नाहीं.....’ तो अडखळत म्हणाला—‘राजीनामा दिला आहे. मार्चपर्यंत संस्थेत काम करावें लागेल. नंतर...’

‘नंतर काय करायचं ठरवलं आहेस तूं ?’ काकीनें काळजीच्या स्वरांत विचारलें.

‘नंतर...तें अजून ठरवलं नाहीं.’ हें उत्तर देतांना अशोक ओशाळा झाला.

‘मग तें ठरवण्यापूर्वीच हा निश्चय केलास ?’

‘तसं केल्याशिवाय इलाज नव्हता.’

‘चालकांशीं मतभेद झाला हेंच कारण ना ?’

‘हं. चालक हुकूमशाही गाजवीत आहेत. ती चालूं देणं मला शक्य नाहीं.’

‘हुकूमशाही कुठं नाहीं असं तुला वाटतं ? दुसरीकडे हाच अनुभव येणार नाहीं कशावरून ?’

‘तें मी आतांच कसं सांगूं ?’

‘अशोक, हा स्वभावाचा प्रश्न आहे...’

थोडा वेळ कुणीच बोललें नाहीं. शेवटीं काकीनें म्हटलें:

‘अशोक, या गडबर्डींत तूं तुझ्या तत्त्वनिष्ठेचा विचार केलास. पण एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंस.’

अशोकच्या लक्षांत तिच्या बोलण्याचा रोख आला. जो नाजूक विषय तो टाळू पहात होता, तोच आतां काकीनें पुढें आणला होता. या बाबतींत तिचें समाधान करणें सोपें नव्हतें. तत्त्वनिष्ठेनें व्यवहाराचे प्रश्न सुटत नाहींत हें त्यालाहि कळत होतें. त्याच्या आश्रयाला सात आठ माणसें होती. काकीचीं तीन मुलें, त्याचीं दोन भावंडे, एकाददुसरा गरीब विद्यार्थी आणि पैपाहुणा, अशा सात आठ माणसांच्या निर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर होती. काकीच्या मुलांना तो भावंडाप्रमाणें वागवीत होता आणि त्यांना शिक्षण देऊन स्वतंत्र व स्वावलंबी बनवणें हें त्याचें कर्तव्य होतें.

अशोकच्या लहानपणीं काका-काकींनीं त्याला पुत्रवत् वाढवलें होतें. त्याचे सर्व प्रकारचे लाड त्यांनीं पुरवले होते. तो पंधरा वर्षांचा झाल्यावर काकीला पहिलें मूल झालें आणि नंतर थोड्याच वर्षांनीं काका वारले. दोन तीन मुलें झालीं, तरी अशोक आपला थोरला मुलगा आहे असें मानून ती वागली.

काका मृत्युशय्येवर पडले होते. तेव्हां अशोक आपलें लिसेवचें शिक्षण पुरें करून घरीं आला होता. काकांनीं शेवटच्या घटकेला त्याला जवळ बोलावून त्याच्या पाठीवरून हात फिरवून व मुलांकडे दृष्टि वळवून सांगितलें होतें: ‘आतां माझ्या जागीं तूं हो आणि यांचा सांभाळ कर.’

या आठवणी अशोकच्या मनांत जाग्या झाल्या आणि काकीच्या बोलण्यांतील भीति त्याला आतां तीव्रतेनें जाणवली. नोकरशाहीचे दरवाजे त्याला आतां बंद होते. कारण, त्या तत्त्वावरच त्यानें सार्वजनिक आयुष्यक्रमांत उडी घेतली होती. गोमंतकीय वृत्तपत्रांतील त्याचें लेखन अर्थदायी कांहींच होऊं शकत नव्हतें. महाराष्ट्रांतील नियतकालिकांत

प्रसिद्ध होणाऱ्या लेखनावर त्याला पैसे मिळत, पण ही मिळकत अनियमित असल्यामुळे निर्वाहाला अपुरीच पडे. अशा स्थितीत त्याच्या वृत्तीला मानवेल असा व्यवसाय शोधून काढणें त्याला कठीणच होतें.

पण काकीला धीर देण्याच्या हेतूनें त्यानें म्हटलें:

‘ काकी, ही जागा सोडली म्हणून कांहीं भिण्याचें कारण नाही. असल्याच दुसऱ्या एकाद्या संस्थेत मी काम करीन, शिवाय माझं लेखन आहेच, तूं मुळींच काळजी करूं नकोस. ’ अशा शब्दांनीं तिची भीति नष्ट झाली नव्हती.

संकटासबंधीं अगदींच थोडा विचार करायचा आणि भविष्यकाळाकडे आशापूर्ण दृष्टीनें पहावयाचें हा अशोकचा जन्मस्वभाव होता. परिस्थितीची दुर्घटना त्याला माहीत होती तरीहि स्वतःच्या कार्यशक्तीवर त्याचा विश्वास होता. आपल्यामध्ये सुखवस्तु जीवन सरकारी नोकरांच्या व जमीनदारांच्या वांट्याला गेलें आहे याची त्याला जाणीव होती, तरीहि या ना त्या साधनांनें आपण अन्नूनें दिवस काढूं शकूं आणि चरितार्थाची जबाबदारी पार पाडीतच आपण ध्येयाचा मार्ग आक्रमूं शकूं असा त्याचा आशावाद होता.

या आशावादांत तो रंगून जात असे त्या वेळीं वास्तवतेची दारुण तीव्रता तो विसरून जाई. त्याची काव्यात्म वृत्ति जागृत होई आणि हिराच्या तोंडची सुंदर सुंदर गाणी तो तन्मयतेनें ऐकत बसे किंवा *Gerva Jun Guiro* आणि *Joad de Deas* या त्याच्या आवडत्या थोर पोर्तुगीज कवींच्या काव्यवाचनांत दंग होऊन जाई.

‘ उद्यां आम्हांला सुटी आहे. आपण फिरायला जाणार, ’ हिरानें भाईला म्हटलें.

आदितवारची आठवण झाल्याबरोबर लीनेला दिलेल्या वचनाची अशोकला जाणीव झाली आणि तिच्या सहवासांत जे गोड अनुभव

मांडवी ! तूं आटलीस ?

४१

.....

आपणाला येतील त्यांचीं कल्पनाचित्रे निवांतपणे रंगवण्यासाठी तो खोलींत येऊन खाटेवर पडला.

४

अशोक पाहिल्याच मोटारीने ' राय ' ला जायला गिवाला. त्या वेळीं सकाळचे सात वाजले होते. धुक्याच्या झिरझिरीत पडद्यावाडून रसिकाला निसर्गाचे सुरम्य दर्शन घडत होते. सूर्य नुकताच क्षितिजावर येत होता व त्याच्या कोवळ्या लालसर प्रकाशांत हिमस्नात सृष्टीला अवर्णनीय लावण्य प्राप्त झाले होते.

त्याच्या मनांत या वेळीं लीनेसबर्धीचे विचार चालू होते. तिच्या बुद्धि-वैभवानेच तो तिच्याकडे आकृष्ट झाला होता असे नव्हे. तिचे सादर्य, तिचे तारुण्य, आणि तिच्या अंगीं दिसून येणारा दोन सस्कृतीचा सगम या गोष्टींची त्याच्या मनावर त्या दिवशीं विशेष मोहिनी पडली होती आणि त्यामुळेच फारसा विचार न करतां तिचे निमंत्रण त्यानें मोठ्या आनंदाने स्वीकारले होते.

आपल्या ध्येयाच्या सृष्टींत तो रंगून जात असे; पण भावनांच्या प्रांतांत तो ज्या ज्या वेळीं प्रवेश करी त्या त्या वेळीं त्याची सौंदर्यपिपासु वृत्ति जागृत होई आणि मधून मधून स्त्रीसौंदर्याचे विचार त्याच्या मनांत गोंधळ मांडीत. ध्येयाच्या व तत्त्वनिष्ठेच्या खालीं मुक्त राहिलेले विकार उफाळून वर येत, त्या वेळीं ते कलात्मकतेच्या सुंदर वेपांत नटून आले तरी त्यांचे अंतरंग कसे आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती.

कर्णी कर्णा समोरच्या ओढ्यावर कपडे धुणाऱ्या तरुण वृद्धांचे पोराकडे सौंदर्याची मुळे जो पहात राही, त्या वेळी त्यांच्या अनावृत अवयवांचे निरीक्षण करता करता त्याची उपजत कामवाचना जागृत होई. आम्ही ही दृष्ट केल्या कलाकाराची गाठी, तीत भोगविषास आहे, हें त्याच कळत येई त्याच जो मातत्या मात शम्भूत जाई. आपण स्विकारलेल्या उच्च भूमिकेची आपली भोगवळेतची ही आगंतुकी सुभगत ती या कर्णांचे तय त्यांच्या मूळ लागे.

मात त्याच पंथाचा मातची विक्रमा केशे, तिला त्याच अने शिवा मात का मातत्या मातयाचा आपणाचा मांड लागली आहे. तिचा मात का मातत्या का मात आपणाला भुगळ पातो आहे. तिच्या काळसाचा मात का मातत्या हृदयाचा मात त्याच आहे. या विक्रमाचा सुद्धाच मात त्याच आहे, पण भावना-विक्रमाचा भाग अधिक आहे.

त्याच्या मातपुढे तिचा मातत्या कपटा येऊन जात आणि त्याच्या गर्जेपुढे तिचा मात त्याच मातत्या बराबर बदलत.

मात त्याच पुढेच मातत्या. त्याच्या समोरच्या वाकावर दोन सुस्वरूप तरुणा कात या होत्या. त्याच्यावर त्याचे लक्ष स्थिर झाले नव्हतें. आपले कल्पनात्मक लीलाच अर्पण करावयाचें असा जणू काय त्यानें मनाशी विश्रय केला होता.

पुढेच दृश्य भव्यादाच होतें. अघनाशिनीचें जलनिर्भर पात्र विस्तीर्ण शेतखाचरांमपूज वळणावळणांनीं जात होतें आणि मखमली विलास-शय्येवर आळस झाडीत व उघड्या अंगाला आळोखीपळोखे देत पडलेल्यां रूपगर्वितप्रमाणे ते शोभत होतें. खाडीच्या तीरावरील बांधावर पर्णा-च्छादित वृक्षांची डौलदार रांग लागली होती आणि त्यांच्या दाट छाये-खालीं कितीतरी कामकरी स्त्रीपुरुष विसांवा घेत होते. पिकलेल्या शेतां-

तून नागमोडी वळणानें एकादा कालवा वाहतांना दिसे, तो जणूं काय आईच्या कुशींत शिरून विश्वस्त वृत्तीनें दुग्धपान करणा-या अवरखळ बालका-प्रमाणें दिसत होता. शेतांच्या पलीकडे डोंगरांच्या ओळी एकामागून एक खड्या होत्या, जणूं काय हें दृश्य पहाण्यासाठीं अहमहामिकेनें माना वर करून गर्दी करीत होत्या.

अशोक ' राय ' ला केवहां पोचला हें त्यालाच कळलें नाहीं, मोटार थांबली, तो खालीं उतरला व परैराच्या घराची विचारपूस करीत चालूं लागला.

परैरांचा बंगला फारच भव्य व सुंदर होता, त्याला शोभण्यासारखीच पुढची बाग होती.

लीना बाहेर व्हरांड्यांतच त्याची वाट पहात बसली होती, ती या वेळीं काळ्या रंद किनारीचें शुभ्र पातळ विकच्छ पद्धतीचें नेसली होती. आणि अंगांतला काळा पोलका सफेत धारेमुळें जास्तच खुलून दिसत होता, तिनें भुवयांच्या मधोमध कुंकवाची तीट लावली होती आणि तिनें आपली केशभूषा अशा रीतीनें सजवली होती कीं तिच्या कपाळाभोंवतीं केशांचें कृष्णवलय तयार झालें होतें व त्यामुळें तिच्या मुखमंडळाला दिव्य कांती प्राप्त झाली होती.

या खेपेला ती त्याला अधिकच मोहक दिसली, तिचा वेष तर किती साधा होता, अंगावरहि कोणतेच भारी अलंकार नव्हते, कानांत निळे झोलक डुलत होते तेवढेच, पण त्यांची प्रभा तिच्या कोवळ्या गालांवर नाचत होती आणि त्यामुळें तिच्या चेहऱ्यावर गोड स्मिताची लकेर खेळत राहिल्याचा भास होई, या सरळ साध्या प्रसाधनामुळें तिच्या मूळ सांस्कृतिक पावित्र्याची भर पडली होती, आणि त्यावर प्रकृत कलादृष्टीच्या काव्यरम्य संस्कारांची झिलई चढली होती,

अशोक बंगल्याच्या पायऱ्या चढू लागला, लीना लगबगीने त्याला सामोरी आली Bom dia ची देवघेव झाली, हस्तांदोलनाचा विधि पार पडला, दोघांच्याहि मनांत भावनांची गर्दी झाली.

‘ इतक्यांत तुमच्या भेटीचा योग येईल असं वाटलं नव्हतं. ’

‘ म्हणजे फार लवकर आलों म्हणायचा मी ! ’ तो स्मितपूर्वक म्हणाला.

‘ तसं नव्हे, कांहीं दिवसामागं मी ‘ विकास ’ मधला तुमचा परिचय वाचला त्या वेळी इतक्या लवकर ही अशी भेट होईल असं वाटलं नव्हतं, असं मला म्हणायच होत. ’

या उत्तरांग त्याच्या मनाला आल्हाद झाला, लीनेला मराठी वाचनाचा नाद आंही असं कळून येतांच आपला हा नवा स्नेह दृढ करणारा एक धागा त्याला सांपडल्यासारखं झालं आणि तो म्हणाला:

‘ तुम्हांला मराठीचा व्यासंग असेल असं मला वाटलं नव्हतं. ’

या वेळी त्याच्या मनांत अशी कल्पना येऊन गेली की लीनेन आपलें साहित्य वाचून काढलं असेल आणि अशा रीतीने आपल्या परिचयाचें काम पूर्वीच होऊन बसलं असेल या नाजुक कल्पनेन त्याच्या मनाला गोड गुदगुल्या झाल्या.

‘ खरं सांगायच तर आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठीच मी मराठी शिकलं. हो, आमचीच नाही का ही संस्कृति ? परक्यांच्या आक्रमणामुळं आम्ही तुमच्यापासून दुरावलों असलों तरी रक्ताजं, परंपरेनं आणि भवितव्यानं आम्ही एकच आहो. ’

‘ मग त्या दृष्टीनं माझी पुस्तकांचा कांहीं उपयोग झाला का तुम्हांला ? ’ असा प्रश्न तिला करावा असं त्याला वाटलं; पण त्यानें निग्रहानें तो विचार बाजूला सारला.

बोलत बोलत तीं दिवाणखान्यांत आली, तेथील वैभवशाली सौंदर्य-संपूर्ण दृश्य त्यानें पाहून घेतलं, विविध रंगांचें व आकाराचें नक्षीदार

जड फॉर्निचर, तैलवर्ण भिंतीया लटकवलेल्या अथ्य पतींगी, क्यूमथूतू
तिपाईवर चकाकणारी धातूची घाटदार भाई, चिती मारीच्या वेद्युडी-
दार तबकड्या, दहाचारा दरवाजाया परपासून स्वाकर्षण लोखंड तलम
जाळीदार रेशमी वस्त्राचे पडदे, इत्यादि पैमाचें मांडवें निरीक्षण केलें.
आणि नकळत त्याच्या मगार त्रियणजेची लाया पडली. पशुतः
त्याच्यासारख्याच्या मगाला वैभवाचें हें दर्शन मुग्र्य आणें; पण त्यातच
त्याला आपणा दोवाच्याम्यें खोल दरी पसरलेली त्रिपती आणि लीना
आपल्या इतक्याजवळ असूहाह त्याला ती दुरावण्याचा भाव झाला.
तिला मराठी अवगत आहे या जाणीवेनें थोड्या वेळापूर्वी जो आनंद
त्याला झाला होता, तो आतां कुठल्याकुठें तर्हासा झाला आणि त्याची
जागा निराशेनें घेतली.

थोड्या वेळानें तीं लीनेच्या खोलीत आलीं. तिनें म्हटलें:

‘अशोक, तुम्ही थकलेले दिसतां, थोडा वेळ विश्रांति घ्या, तुम्हांला इथं
परकेपणा नाहीं.’ तिच्या स्वरांतून आपुलकीचा भाव व्यक्त होत होता.

तो आरामखुचींत लवंडला. बाहेरून येणाऱ्या वाऱ्यानें त्याला किती
तरी बरें वाटलें. एका वेगळ्याच जगांत नव्यानें प्रवेश केल्यामुळें त्याच्या
हृदयांत विलक्षण हुरहूर उत्पन्न झाली.

लीना चहाचें ताट घेऊन आली, दोघेंही न्याहारी करूं लागलीं, लीना
म्हणाली:

‘घर तुमचेंच आहे. संकोच करूं नका.’

हे उद्गार कानावर पडतांच त्याला लाजल्यासारखें झालें. चहा घेतां
घेतां तिनें विचारलें:

‘तुम्ही आपल्या जागेचा राजीनामा दिला हें खरं का ?’ तिच्या
प्रश्नांत अंतप्रोत कळकळ भरून राहिली होती.

‘ हो. त्याशिवाय मला गत्यंतर नव्हत. ’ अन् त्यागे थोडक्यांत आपल्या राजीनाम्याचा इतिहास तिला सांगितला. तो ऐकून घेतल्यावर ती म्हणाली:

‘ तुमचा ध्येयवाद दांडगा आहे. तुमच्या पुस्तकांतून देखील त्याचें दर्शन यापूर्वीच मला झालें आहे. ’

अशोकला समाधान वाटले. आपली पुस्तकें लीजेच्या वाचनांत आली असून ती तिला आवडली आहेत, हा विचार त्याला स्फूर्तिदायक वाटला.

तो कांहींच बोलला नाही. त्याची नजर खोलींतील लहानमोठ्या वस्तूंवरून खेळू लागली. आलमारींतील लहानमोठे ग्रंथ, कोपऱ्यांत टांगलेलें फिडल व रॅकेट, इत्यादि सामानाचें निरीक्षण करतांना त्याचें मन द्विधा झाल्याशिवाय राहिलें नाही.

लीजा म्हणाली, ‘ अशोक, मुंबईहून दूथं येऊन मला दोन वर्षे झालीं. या अवधींत माझा कोडमारा झाला होता. येथील परिस्थिति पाहून माझं मन गुदमरत होतें. हल्लींच तुमचें साहित्य वाचून माझ्या मनांत आशेचा किरण चमकला. ’

तिच्या बोलण्यांतील तळमळ पाहून तिच्या व्यक्तित्वाचा नवा पैलू आपल्या दृष्टोत्पत्तीला येत आहे असे त्याला वाटलें आणि कृतज्ञतेच्या स्वरांत तो म्हणाला:

‘ तर मग मीं स्वतःला भाग्यवान समजायला हरकत नाही. ’

‘ अशोक, व्यक्तीचीं सुखदुःखं तुम्हीं सुदर रीतीने रेखाटलीं आहेत. त्यांत तुमचा ध्येयवाद उजळून दिसतो, हेंहि खर. पण एवढ्यानं आपलं काम झाल असं तुम्हाला वाटतं ? ’

लीजेच्या बोलण्याचा रोख त्याला कळला नाही. त्याचा गोंधळ पाहून ती म्हणाली:

‘ सामाजिक दृष्टिकोनांत आतां तुम्ही व्यक्तींच्या सुखदुःखांकडे पाहिले पाहिजे, नाही का ?’

अशोकला तिचे म्हणणें पटलें. ध्येयवादाची ज्योत आपण सगळ्या कृतींतून पाजळत ठेवली खरी; परंतु या ध्येयवादाला सामाजिक स्वरूपांत उभा करण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला नाही. शिवाय आपला ध्येयवाद अजून पोकळच नाही का ? तो अजून प्रत्यक्षांत कुठ उतरला आहे ? आपली उच्च तत्वे व्यवहारांत आणून त्यांच्या अनुरोधानें नवीन सामाजिक जीवन घडवण्याचा प्रयत्न अजून कुणी केला आहे ?

हें सगळें मनांत येऊन अशांक म्हणाला, ‘ लीला, आपला दोघांचा मार्ग एकच आहे.’

तिला आनंद झाला; पण तो चेहऱ्यावर दिसून देतां ती म्हणाली, ‘तुमचा मार्ग कोणता तें मात्र कळू द्या.’

अशोक क्षणभरच गोधळला. उच्च तत्वांवर त्याचा विश्वास होता, स्वार्थत्यागाचे तत्त्व त्याला शिरोधार्य वाटत होतें, हें सगळें खरें; पण तत्त्वज्ञिष्ठेची ही मर्यादा नेहमीं आपल्या पुरतीच आकुंचित ठेवायची का ? कीं तिचा विकास करून तींत समाज व स्वदेश यांचा अतर्भाव करावयाचा ? तत्त्वज्ञिष्ठेच्या आत्मप्रौढीवर आयुष्यभर गुजराण करावयाची कीं तिचें परिवर्तन सामाजिक चळवळींत करावयाचें ? तत्त्वगिठेचा गाजावाजा करून त्यांतून पोकळ वांझोटा ध्येयवाद उभा करावयाचा काय ? लीनेच्या एका प्रभांत अज्ञाया क्रितीतरी शंका दडून राहिल्या होत्या. त्या तोडलेल्या झाडावरील पांखरांप्रमाणें चाळवून उतल्या.

अशोक स्तब्ध होता. लीनेनं त्याच्या उत्तराची आपेक्षा केली नाही. त्याला निरुत्तर करण्यासाठीं तो प्रश्न तिनें केला नव्हता. त्याचा तेजस्वी ध्येयवाद स्वर्गांत तरंगत आहे, त्यानें यापुढें जमिनीवर उतरावें, एवढेंच तिला सुचवायचें होतें.

‘ अशोक, मी तुमच्यापेक्षां सगळ्याच बाबतींत लहान आहे. तुमचा ध्येयवाद अंगी बाणायला भाग्य पाहिजे, हें मला कळतं. तरीहि तो तुम्हीं पूर्ण केला पाहिजे आणि त्यासाठी आजच्या गोमंतकाचें आपण दर्शन घेतलें पाहिजे. ’

या शेवटच्या वाक्यानें अशोकला प्रकाशाचें दर्शन झाल्यासारखें वाटलें. गोमंतकाचें दर्शन ! होय. गोमंतकाचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचीं सुखदुःखं आपण जाणून घेतलीं पाहिजेत. आपल्या दारुण दैन्याचा आपण ठाव घेतला पाहिजे. मग आपणाला मार्गदर्शन होईल अन् नंतर मार्गक्रमण.

त्याला लीनेचे म्हणणें पटलें. किती साध्या शब्दांत ती बोलत होती! पण तिचा आशय किती खोल व सत्य होता. ती स्त्री होती. त्यांत वैभवांत लोळणारी होती आणि तरीहि प्रत्यक्षाचें भेदक ज्ञान तिच्या ठिकाणीं होतें.

सौंदर्य व तारुण्य यांच्यावरच काल आपण भाळलों होतो. या दोन्ही-पेक्षां बुद्धिवैभव व चातुर्य लीनेच्या अंगी आहे याची जाणीव अशोकला झाली. तेव्हां त्याला आपल्या बालिश अपेक्षांची शरम वाटली आणि त्याच्या मनांत उत्पन्न झालेल्या आकर्षणाला आदराचें पूट चढलें.

हें सगळें वैभव आणि त्यांत वाढलेली तिची ही मनोवृत्ति यांचा मेळ कसा घालायचा, हें त्याला कळेंना. अशा कितीतरी प्रश्नांनीं त्याच्या मनांत थैमान घातलें.

‘अशोक, ही चर्चा आतां पुरे करूं. आम्हांला यापुढं खूप खूप बोलायचं आहे, नाही का?’ तिच्या चेहऱ्यावरील गांभीर्य आतां ओसरलें व तेथें मनोवृत्तीचा खेळकरपणा आतां नाचू लागला.

ती उठली. तिनें फिडल उचललें आणि अशोककडे सिंगघ नजरनें पहात ती म्हणाली:

‘ शीण जायला छान आहे हें. ’

तिने फिडल डाव्या खांद्याला टेकले व गूज हातांत धरून तो तारांवरून फिरवतांना ती आकाशात उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या बलाक पक्ष्याच्या पवित्र्यात उभी गाली. ति. लभध, आर्त स्वरलहरी निघू लागल्या. अशोकला पाहले, जाभ्यामचे पाय सुट्टा लीता हळूहळू उडून गंधर्वलोकात जात जाहे.

इतक्यात दोघां तरुणांनीं खालात प्रवेश केला आणि.....

लीनेच्या हातांतला गज जिथल्या तिथे थांबला. वातावरणांत तरंगणारी स्वरमाला एकदम लुप्त झाली. अशोकच्या आर्दालित मनाला धक्का बसल्यासारखे झाले.

‘लीना, चालू या तुमचे वादन. आम्ही दोघे जाचाला सुरवात करतो. आम्हांला साथ होईल तुझी.’ आणि इतके म्हणून आल्बेर्तला लीनेच्या भावाने जवळ ओढून अवगळपणाने म्हटले, ‘चल, मित्रा, थोडा वेळ या पाहुण्यांना जाचून दाखवू.’

या अनपेक्षित प्रकारांत अशोक थिजून गेला. त्याची मातःस्थिति लीनेच्या लक्ष्यांत आली. ती अस्वस्थ झाली. प्रसंग सांभाळून धेण्याच्या इराद्याने तिने कार्लुसला उद्देशून म्हटले, ‘कार्लुस, या पाहुण्यांची व तुमची आधी ओळख करून देते.’ इतके म्हणून तिने फिडल खाली ठेवले व अशाककडे स्मितमुखी, पहात ती बोलू लागली, ‘हे अशोक देशपांडे, मराठीतील प्रतिभासंपन्न कथालेखक, एका शिक्षण-संस्थेचे मुख्याध्यापक, पोर्तुगीज लेखक...’

दोघांमिहि आश्चर्यानेच अशोककडे रोखून पाहिले. एक हिंदु तरुण इतके सुंदर पोर्तुगीज लिहू शकतो काय, या प्रश्नामुळे त्यांच्या मनांत कुतूहल निर्माण झाले होते, कारण त्यांनी स्थानिक नियतकालिकांतून

अशोकच्या कथा व लेख वाचले होते आणि त्यांचा लेखक कोण असेल, हें जाणण्याची उत्कंठाहि त्यांना अधूनमधून लागली होती. अशोकचे विचार त्यांना पसंत नव्हते, ही गोष्ट गिराळी, लीनाजें लवकरच त्या दोघांकडे मान फिरवून व अशोककडे नजर वळवून म्हटलें:

‘हा माझा भाऊ कार्लेश आणि हे याचे मित्र आल्बेर्ट लॉपिश. दोघेहि मेडिकल कॉलेजच्या चौथ्या वर्गांत आहेत.’

दोघांहि मित्रांनीं हंसतमुखांने अशोकशी हस्तांदोलन केलें व त्यांच्यांत औपचारिक प्रश्नोत्तर झालीं.

आल्बेर्ट हा फिरंगी संस्कृतीचा अद्यावत समुदाय होता. त्याचा उची व ढंगदार पोशाख, लपट वागणूक, भेंपक बोलणें, इत्यादि गोष्टींमुळे अशोकचे त्याच्याबद्दल अतिशय वाईट मत झालें.

लीनेजें पुन्हां हत्यार हातीं घेतले आणि त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकीत म्हटलें, ‘करतां ना सुरुवात ?’ आणि तिजें ‘तांगु’ नाचाची एक रोमांचकारी गत वाजवायला सुरुवात केली.

फिडलच्या स्वरांतील विशिष्ट ठेके व आघात, त्यांचा उच्चनीचपणा, त्यांतली आर्तता व माधुर्य यांचा अशोकच्या मनावर इतका परिणाम झाला कीं नकळत त्याचे पाय हलू लागले. त्याचें हृदय जणूं काय त्याच तालावर त्याच गतींत नाचूं लागलें.

हा पालट लीनेज्या चटकन लक्षांत आला. तिनें सुंदर हास्य करून म्हटलें, ‘कार्लेश, तुमचा नाच सुरू होण्यापूर्वीच अशोकचे पदाघात सुरू झाले !’ आणि अशोककडे वळून तिनें म्हटलें, ‘तुम्हीं भाग घेऊ शकतां का यांत ?’

अशोकला हसूं आल्याशिवाय राहिलें नाहीं. कारण त्या कलेंत तो सर्वस्वीं अनभिज्ञ होता. स्वरसंवेदना ग्रहण करण्याइतका तो रसिक होता एवढेंच.

वर्तुळाकार मेजाभोवतीं दोघेहि नाचूं लागले.

लीना हंसत हंसत वाजवूं लागली. तिचें मघांचें गांभीर्य कुठेंतरी विरून गेलें. तिच्या शरीरांत एका खेळकर मोकळ्या विनोदी बालिकेचा आत्मा शिरला आहे असेंच अशोकला वाटलें.

त्याच्या कलात्मक दृष्टीला नर्तकांची जोडी बेदब वाटली. दोघेहि तरुण सुखरूप होते यांत शंका नाही. पण त्या जोडींत स्त्रीचीहि जागा पुरुषानेंच घेतल्यामुळें नृत्य निर्दोष असूनहि त्याच्या परिणामांत फार मोठें वैगुण्य राहून गेलें आहे असें त्याला वाटलें.

याच वेळी लीनेच्याहि मनांत हा विचार उद्भूत झाला अन् तो व्यक्त करण्यासाठीं तिनें म्हटलें, 'अहं, असं हंसायचं नाही, अशोक.'

त्याबरोबर तर अशोकला हसूं आवरेना. कार्लुश व आल्बेर्त यांनीं वळून त्याच्याकडे पाहिलें. ते खजील झाल्यासारखे दिसले. 'मग तूंच ये ना, लीना. बघ तरी नाचाला कसा रंग येतो तो !' आल्बेर्त म्हणाला.

लीनें आढेवेढे घेतले नाहीत. तिनें फिडल भावाच्या हातांत दिलें, साडी नीट केली. केसांवरून हात फिरवला आणि आल्बेर्तच्या हाताचा पंजा पकडून आपल्या कंबरेभोवतीं त्याला आपल्या हाताचा सैल विळखा घालूं दिला. फिरून नाचाला चक्राकारपणें सुरवात झाली.

अशोकचें निरीक्षण चालू झालें.

लीना व आल्बेर्त यांचे देह पावलोपावलीं बिलगत व विलग होत. हातांचा विळखा कधीं आवळला जाई तर कधीं ढिला होई. वक्षःस्थलें भिडूं लागत, श्वासोच्छ्वास मिसळून जात आणि नजरेंत नजर मिसळून जाई.

दिवाणखान्यांतल्या वैभवाच्या दर्शनानें त्याला वाटलें होतें कीं, लीनेचें व आपलें मीलन शक्य नाही. ती झुंका आली, तशी लगेच मिथूनहि गेली होती. आतांच्या या प्रकारानें मात्र एक नवाच संशय त्याच्या मनांत निर्माण झाला आणि त्यानें हलुहळू भयाण रूप धारण केलें.

तो कथालेखक होता. क्षुल्लक प्रसंगात गूढ व्यापक अर्थ शोधण्याची व पात्राचें मनोविश्लेषण करण्याची त्याला सवयच होती.

त्या दोघाचें परस्परावर प्रेम तर नसेल ना ? लक्ष्मी शंका त्याला चाटून गेली आणि त्याच्या हृदयाला सूक्ष्म वेदना होऊ लागल्या. अन् ही शंका अगदी स्वाभाविक नव्हती काय ? लोना सुख, सुसंशोधित, कथा-प्रेमी होती. त्याचा दोघांचा धर्म एक होता. संस्कृति एक होती. तिने जरी साडी परिधान केली आणि कुकुराची जीट रंगवली तरी तिच्या मनाची ओढ असल्या विलासी जीवनाकडे असली तर त्यात नवल ते काय ? पण मग तिच्या लेखनांत व भाषणांत रिमूत वेदना किनाचा निर्धार व जळजळीतपणा याची समति कशी लावायची ?

सार्वजनिक प्रश्नासंबंधी तिची आपली जी चर्चा झाली, तिचा अर्थ काय ? ध्येयवादाची तिने एवढी स्तुति केली ती त्यागाला तिच्या दृष्टीने कांही तरी मोल आहे म्हणूनच नाही काय ? मग...

या प्रश्नांनी तो गोंधळून गेला. त्याच्या भाषनांना विलक्षण हळुवारपणा आला. लीगिसबधी ज्या निरनिराळ्या सुखद कल्पना केल्या, त्या करण्यांत आपण फार मोठी घाई केली असेंच त्याला वाटले. आणि या विचारांमुळे समोरच्या सुरम्य नृत्याशा त्याला समरस होतां आले नाही.

नाचाला गति आली. रंग भरला. तेव्हां उभय देहांचा एकच देह बनला असून त्यांत एकाच प्राणाचें स्पंदन चालू आहे आणि एकाच संवेदनेचें स्फुरण त्यांना गति देत आहे, असा त्याला भास झाला. आणि त्यासरशीं एक दाहक वेदना आपादमस्तक त्याच्या देहांत चमकून गेली.

थोड्या वेळानें लीना व आल्बेर्त दमलीं. त्यांनीं नाच संपवला. लीनेनें अशोकला उद्देशून म्हटलें, 'कंटाळा नाही ना आला तुम्हांला ?' अशोकला

रिक्षाप्रिण्यासाठी तिने आपल्यापगेने नृत्य-कौशल्याची पराकाष्ठा केली होती. आणि आता त्याच्या तांड्य गौरवपर उद्धार मिळवण्यासाठीच जणू अधीरपणे हा प्रश्न तिने केला होता.

‘जि ! जि ! काय झाला तुमचा वाच.’ अशोकने उत्तर केले. पण या उत्तराने तो उलथित झाला नाही. उलट तिचा निश्चिंत झाला. कारण त्याच्या तडागळ स्वतःचा जोक व मुद्रांचा विद्वेतेचा भाव हे लक्षांत घेताच हा नृत्यांगणाची तसेही तशी तिची स्वामी झाली. पण लगेच त्याच्या या मनःस्थिति वर कारण तिचा उमगले आणि कोणत्याहि गौरवपर उद्धार तिची जाणवेच अशक्य सुचकर झाली.

इतक्यात नाकाने टाक आगून लीनच्या हाता दिले. त्यांतली पत्रे बाजूला काढून नित्यतक्राविकाचे अक तिने अशाकच्या पुढे केले. त्याची परवाही मागून ती पत्रे वाचू लागली आणि अशोक ‘एदाद’च्या अंका-वरून नजर फिरवू लागला.

एकापर्की त्याची मुद्रा पालटली. तो अस्वस्थ झाला. आणि खुर्चीवरून उठून त्याने म्हटले, ‘लीना !...’

लीनेने त्याच्याकडे पाहिले अन् ती दचकली. त्याच्या मुद्रेवरील पालटाचें कारण तिला कळेना.

‘मी तुमचा निरोप घेतों.’ तो पुढे म्हणाला.

‘इतक्यांतच चाललांत ? अशी घाई कां ?’

अशोकने वर्तमानपत्रांतल्या त्या बातमीवर बोट ठेवून ते तिच्या-पुढे केले.

तिने चटकन ती वाचून टाकली. त्यांत जनतेची गा-हाणी घेऊन गेलेल्या पुढ्याना सरकारने अटकेंत टाकल्याचें वर्तमान होते.

सारा श्वेकःमगणा विसरून लीनाहि गंभीर झाली. क्षणमात्र तिच्या मनाची ओढाताण झाली. एका बाजूने अशोकप्रमाणे तिचेहि मन

अस्वस्थ झालें, पण दुसऱ्या बाजूनें अशोकच्या बाबतींत तिनें जे संकल्प केले होते ते जेथल्या तेथें विरून जाण्याची वेळ आली होती. अशा द्विधा मनःस्थितींतच ती बोलून गेली, ' ताबडतोबच गेलं पाहिजे का ? किती किती बोलायचं होतं मला ! '

'क्षमा करा, मी आतां न गेलों तर माझ मन कशांतच रमणार नाहीं.' असें बोलून घाईघाईनें अशोकनें त्यांचा निरोप घेतला व तीराप्रमाणें तो तेथून निसटला. त्या वेळीं लीना, तिचें वैभव, तिची बुद्धि, तिचें लावण्य, तिच्या सहवासांतल्या स्मृती, आल्बेर्तविषयींच्या शंकाकुशका, हें सगळें तो पार विसरून गेला होता. एकच प्रश्न त्याला सारखा सतावीत होता: ' त्यांना सरकारनं अटकेंत कां टाकलं असेल...? कां...? '

अशोक गांवी आला तेव्हां त्याच्या कानावर अशी बातमी आली कीं, कैदेंत टाकलेल्या पुढाऱ्यांची मुक्तता करण्यांत आली आहे. हें वर्तमान कळतांच त्याच्या मनावरील भार अकस्मात् हलका झाला व त्याला समाधान वाटलें. परंतु त्या पुढाऱ्यांची भेट घेऊन हें प्रकरण समजून घेण्याची त्याची इच्छा कायमच राहिली आणि हा बेत कांहीं दिवसापुरता बाजूला सारण्यासारखी परिस्थिति उत्पन्न झाली.

दुसऱ्या दिवशीं त्याच्या आईचा श्राद्धदिन होता. त्याची त्याला आठवण नव्हती. कार्कीनीं त्याला ती करून दिली. तेव्हां कोणताच विलंब न लावतां तो तांतडीनें बाहेर पडला. कांहीं झालें तरी संध्याकाळपर्यंत त्याला आपल्या मूळगांवीं पोचल्याशिवाय गत्यंतर नव्हतें.

अशोकच्या मनांत वडिलांविषयीं खोल अढी होती. ते सरकारी नोकर होते. शिवाय कृपण होते. निदान त्याची अशी समजूत होती. या कारणा-मुळे त्याच्या मनांत वडिलांबद्दल फारसा आदर नव्हता. आई वारली तेव्हांपासून त्याचा काकाकार्कीशींच अधिक निकट संबंध आला. नोकरीच्या निमित्तानें रामराव पणजीला असत. त्यामुळे अशोक त्यांच्या मायेला दुरावला होता हें तर खरेंच; पण शिवाय ज्या ज्या वेळीं ते घरीं येत किंवा पणजीला अशोकची व त्यांची भेट होई त्या त्या वेळीं देखील

त्यांच्या वर्तनांत प्रेमाचा ओलावा त्याला फारसा कधी जाणवला नाही. मुलाच्या सान्निध्यांत ते मुकस्तंभ बनत. त्यामुळे त्याच्यावर मायेचें जें पांवरूप काकांनीं घातलें त्याबद्दल त्याच्या मनांत जसजशी कृतज्ञता व आदर हीं वाढत गेलीं, तसतसें रामरावांबद्दल त्याच्या मनांत औदासिन्य शिरलें, व कित्येक वेळां त्याला तिरस्काराचें स्वरूप प्राप्त झालें.

अशोकची प्रकृति भावनाप्रधान होती. तो जात्या कलावान होता. त्यागाची प्रतीति जेथें येई, तेथें त्याची मान आदरानें नम्र होई. दिव्य व भव्य असें कांहींतरी एखाद्या व्यक्तींत त्याला दिसून आलें कीं तेथें त्याचा प्रणाम असे. माणसांना तोलण्याचें त्याचें मोजमाप हें असें जगावेगळें होतें. लौकिक मोठेपणाचें कवच भेदून त्याची मूलग्राही दृष्टि अंतरंगाचा ठाव घेई. एखाद्या गरीब व अडाणी माणसांत हृदयाचा थोरपणा किंवा भावनेची तेजस्वी चमक व त्यागाची अलौकिक छटा त्याच्या नजरेला आली म्हणजे लौकिकाचीं सगळीं बंधनें विसरून तो त्याचा दास होई. उलट सत्ता व संपत्ति यांच्या शिखरावर चमकणाऱ्या व्यक्ती कित्येकदां त्याच्या निषेधाला पात्र होत.

नोकराळ मनोवृत्तीच्या माणसाचा त्याला तिरस्कार होता. या बाबतींत तो कांहींसा आत्यंतिकतेनें वागत असे. सगळेच सरकारी नोकर स्वार्थी, देशद्रोही, स्वाभिमानशून्य नसतात हें त्याला माहीत नव्हतें, असें नाही. तरीहि सरकारी नोकरांच्या चौकटींत बसलेल्या व्यक्तींबद्दल नेहमींच तो तुच्छतेनें बोलत असे आणि ही मनोवृत्ति ज्या पुढ्यांनीं पोसली त्यांच्याबद्दल तर त्याला पराकाष्ठेचा तिटकारा होता.

एका प्रबल मोहाचा प्रतिकार करूनच तो आज घरीं आला होता. आज त्याच्या आईचा श्राद्धदिन होता. वडिलांच्या भावनांपेक्षां आईच्या स्मृतीचेंच आकर्षण त्याच्या बाबतींत प्रभावी ठरलें होतें. आपल्या राजीनाम्यासंबंधीं वडील आपल्याला विचारल्याशिवाय राहाणार नाहींत, हें

त्याला पक्कें माहीत होतें. दहा वर्षांपूर्वी सरकारी नोकरीचें आमिष बाजूला सारून त्यानें आपल्या शिक्षण-संस्थेंत प्रवेश केला, त्या वेळीं तात्यांनीं त्याला पहिला मोठा उपदेश केला होता. आतां तो संस्थेंतून बाहेर पडत होता, अशा वेळीं त्यांच्या भावनांचा दुसरा उद्रेक त्याला पहायला मिळणार होता, त्यालाहि त्याच्या मनाची तयारी होती.

त्यानें श्राद्धविधि पार पाडला. त्या मंत्रतंत्रावर त्याची श्रद्धा नव्हती हें खरें; परंतु आपल्या आईच्या स्मृतीसाठीं त्यानें मोठ्या सहनशीलतेनें उपाध्येबुवांची कर्मकटकट मान्य केली. त्याला आईची पुसट आठवण होती. तो दहा वर्षांचा असतांनाच ती वारली होती; पण त्या वयांतहि तिच्या कांहीं गुणांचा ठसा त्याच्या बालमनावर उमटला होता. तिचा करारीपणा, तिची दयाशीलता, तिची सहनशीलता, इत्यादि गुण ज्यांत प्रकट झाले होते, असे कांहीं प्रसंग त्याला आठवल्याशिवाय राहिले नाहींत. आपल्या आयुष्यांत कधीं कधीं जो कसला तरी उणेपणा आपल्याला जाणवतो, तो आई हयात असती तर तिनें भरून काढला असता असेंहि त्याला वाटलें.

संध्याकाळीं तात्यांनीं त्याला बोलावून घेतलें. तो खोलींत शिरला. त्यांनीं त्याला बसण्याची खूण केली. तो खुर्चीवर बसला. ते आरामखुर्चीवर लवंगडले होते.

• अशोकनें त्यांच्याकडे पाहिलें. नेहमीं शांत, निर्विकार असणारा त्यांचा चेहरा आतां संत्रस्त दिसत होता. त्यांच्या अंतरींच्या कलहाचें प्रतिबिंब त्यावर पडलें होतें. त्यांच्या शुभ्र पिळदार मिशांनीं त्यांच्या मुद्रेला गांभीर्याची छटा आली होती. त्यांच्या थकलेल्या नजरेंत जी चमक अधूनमधून खेळत होती ती पाहिल्यानंतर असें वाटें की, सुखासीन जीवन व्यतीत करणाऱ्या या वृद्धालाहि जीवनाविषयींची एक निश्चित विचारसरणी असली पाहिजे.

‘राजीनामा दिलास?’ त्यांनीं कांहीं वेळानंतर विचारलें. या वाक्याच्या मागें अर्थाची व भावनेची जी आंच होती ती अशोकला तीव्रतेनें जाणवली.

‘हो,’ त्यानें उत्तर केलें. यापलीकडे काय बोलावें तें त्याला सुचेना.

‘आयुष्यांत हा दुसरा मूर्खपणा केलास,’ इतकें म्हणून त्यांनीं ओठांची विचित्र चाळवाचाळव केली. भिवया वरखालीं केल्या; नशिबा-प्रमाणेंच सारें कांहीं घडतें असेंच जणूं कांहीं त्यांना दिद्रर्शित करावयाचें होतें.

आपण नोकरीकडे पाठ फिरवली हा आपला पहिला मूर्खपणा होता, असा विचार अशोकच्या मनांत चटकन येऊन गेला.

त्यानें उत्तर केलें नाहीं. त्याला वडिलांना यथेच्छ बोलूं द्यावयाचें होतें? त्याच्या दृष्टीनें त्यांची विचारसरणी चुकीची असली तरी तिचा उगम त्याच्या हिताबद्दलच्या त्यांच्या तत्परतेत होता, हें त्याला माहीत होतें.

या स्तब्धतेत कांहीं वेळ निघून गेला. घड्याळाची टकटक चालू होती. समोरच्या भिंतीला त्याच्या मृत आईचा फोटो टांगला होता. त्यावर जाईचा फुललेला हार लोंबत होता. त्याचा सुगंध खोलीत दरवळत होता.

‘अशोक, तू साधा सरळ आहेस. पण मूर्ख आहेस, जगाच्या दृष्टीनें तुझ्या ध्येयाला कोणतीच किंमत नाहीं.’ तात्यांनीं ठांसून सांगितलें.

अशोकच्या मुद्रेवर प्रश्नात्मक भाव उभा राहिला. विकारवश व्हावयाचें नाहीं असा त्यानें मनार्शी निश्चय केला होता.

‘तू अजून लहान आहेस. तुला जगाचा अनुभव नाहीं. तो तुला यापुढें यावयाचा आहे. माझ्या सांगण्यांत कांहीं तथ्य आहे, असें तुला त्या वेळीं कळून येईल.’ त्यांच्या स्वरांत आतां भावनांचा कंप उमटूं लागला.

‘तुझ्या ध्येयवादाची किंमत मला कळते. पण त्याच्या पायीं जें खडतर जीवन माणसाला घालवावें लागतें, तें तुझ्या नशिबीं येऊं नये अशी माझी इच्छा होती आणि म्हणूनच तुला दहा वर्षांपूर्वीं मीं विरोध केला होता. अनुभवांतीं तुला शहाणपणा येईल म्हणून मी तुझ्याबद्दल

उदासीन राहिलों होतों. पण तूं शहाणा झाला नाहीस. अन् आतां तर ही दुसरी चूक करून बसलास.'

'बाबा, जगाच्या कसोटीवर तुम्ही माझ्या कृत्याची पारख कां करतां ?' अशोकनें हळूच प्रश्न केला.

'घाचें कारण असं कीं तुला या जगांत राहायचं आहे. जगार्शी संबंध तोडून तुला कांहींच करतां यायचं नाहीं. सभोवतालचा व्यवहार व तुझा ध्येयवाद यांच्या अनिवार्य कलहांत तुझ्या ध्येयवादाचा कपाळ-मोक्ष होईल यांत मला मुळींच शंका नाहीं.' अशोकच्या वडिलांनीं आग्रही स्वरान्त सांगितलें.

थोड्या वेळानें त्यांनीं आपलें भाषण चालूं केलें, 'दरिद्र्याच्या ध्येय-वादाला किंमत नसते. गरिबाच्या त्यागाला कोणी विचारीत नसतो. ध्येय व तत्त्व यांचा त्यानें सारखा आक्रोश करावा आणि एक दिवस आयुष्यांतील सगळ्या जहराचा अनुभव घेऊन मरून जावें, हें तुम्हां मूर्खांचें भवितव्य असतें.'

'पण, बाबा, या ध्येयवादानेंच मानवता पुढें सरकत आहे ना ?'

'मोठमोठे शब्द वापरले म्हणून हे प्रश्न सुटत नसतात. मानवतेच्या गोष्टी म्हणजे पोकळ बडबड आहे नुसती. चुकतोस तूं, अशोक, आपल्या समाजांत तुला ही माणुसकी दिसते का ?' अशोक गप्प राहिला. कारण त्याच्या वडिलांचें म्हणणें खोटें नव्हतें.

'आज येथील परिस्थितीच अशी आहे कीं नोकरशाहीच्या बाहेर स्वतंत्र कर्तृत्वाला येथें वाव नाहीं. म्हणूनच आमचा सगळा बुद्धिमान् वर्ग येथें अडकून पडलेला आहे. ज्याला स्वास्थ्य पाहिजे असेल, त्यानें नोकरशाहीं-तच शिरलें पाहिजे !'

'आणि मृतवत् जीवन अनुभवलं पाहिजे.' अशोक न कळत बोलून शेला.

रामरावांनीं चमकून त्याच्याकडे पाहिलें आणि थोड्या वेळानें उत्तर केलें, ' ज्यांना जीवनाचें खरं मोल कळलेलं नाहीं त्यांना नोकरशाहींतलं जीवन मृतवत् वाटतं असं का तुझं मत आहे ? '

' ज्यांना हें मोल कळतं त्यांनीं प्रवाहपतित व्हावं कां ? ध्येयाच्या मोलानं हें निष्क्रिय, स्वाभिमानशून्य जीवन पत्करावं कां ? '

' पत्करूं नये. पण कुणी ? तुझ्यासारख्यांनं नव्हे. आयुष्याचा होम करण्याची ज्याची तयारी आहे अशा वैभवशाली तरुणानं. जगाचे सगळे संबंध स्वार्थावर, ढोंगावर, कुटिलतेवर आधारलेले असतात. त्यांच्याशीं तुला झगडा द्यावा लागेल. तुझी सांपत्तिक स्थिति चांगली नसली तर हा झगडा तुला पुढें चालवतांच येणार नाहीं हें तूं पक्कं समज. "

वाडिलांच्या उद्गारांतील सत्य त्याला हळूहळू पटत होतें.

' असत्याचा, अन्यायाचा, दांभिकतेचा तूं लेखनाच्या द्वारां निषेध करीत आहेस तोंवर तुझ्या वाटेला कुणी जाणार नाहीं; पण प्रत्यक्ष कार्यांत तूं आपला मार्ग कापूं लागशील तेव्हां शेंकडों संकटं तुझ्यापुढें उभीं राहातील. तुझा पक्ष सत्याचा असेल; पण तूं एकटा आहेस. सगळा समाज दुसऱ्या बाजूला आहे. '

बाबांच्या वर्तणुकीचें मर्म त्याला आतां कळूं लागलें होतें. ध्येयाच्या, साम्राज्यांत तो तरंगत होता. त्याला पहिला धक्का त्याच्या संस्थेच्या चालकांनीं दिला होता. वडील त्याला आतां नवी दृष्टि देत होते.

' तूं एकटा नाहींस. कांहीं माणसांच्या चरितार्थाची तुझ्यावर जबाबदारी आहे. सरकारला विरोध करून नोकरशाहींत असलेल्या तुझ्या मित्रांचा, नातेवाईकांचा अधिक्षेप करून आणि इतर समाजाच्या व्यवहाराभोवतालचें दांभिकतेचें आवरण फाडून ही जबाबदारी तुला पार पाडतां येईल, असं तुला वाटतं ? '

अशोक गप्प राहिला.

‘ श्रीमंत निर्बुद्धांना आज मोल चढलेलं आहे, नोकरशाहीकडे समाजाचें आज पुढारीपण गेलेलं आहे. ही स्थिति पालटायला आपल्या हातून प्रचंड धडपड झाली पाहिजे. हें काम एकट्यादुकट्याचं नाही. या धडपडींत तूं चिरडून जाशील. ’

थोडा वेळ कोणीच बोललें नाही, घड्याळाची टकटक तेवढी चालू होती.

‘तुला लोककार्य करायचं आहे का ? खुशाल कर, पण संसाराला लाय मारून घराबाहेर पडण्याची तुझ्या अंगीं ताकद असली तर कर, तुझं ध्येय फलद्रूप होईल, तुझ्या कर्तृत्वान समाज कार्यप्रवण होईल, तुझ्या निर्वाहाचा प्रश्न सहजतेनें सुटेल अशी वेडी आशा बाळगूं नकोस. संकटाची निश्चित कल्पना करून घेऊन मग पुढें उडी टाक, माझा तुला आशीर्वाद आहे. ’ हें सांगतांना रामरावांची मुद्रा विलक्षण कारुण्यभावानें भरून गेली आणि त्यांच्या स्वरांत गहिंवर उमटला.

त्यानें आवेगभरांत त्यांना नमस्कार केला,

वडिलांच्या आकुंचित विचारसरणीचा केव्हां केव्हां त्याला राग येई, तो किती अनाठायीं होता तें त्याला आज कळून आलें, पण त्याच बरोबर दुसरी एक शंका त्याच्या मनांत येऊन गेली.

त्यांनीं आपल्या आयुष्याचें तत्त्वज्ञान सांगितलें खरें; परंतु अशोकची दुःस्थिति हलकी होण्यासारखें त्यांच्या हातून कांहींच घडलें नाही. त्यांच्या-कडून आपणाला मोठी मदत होईल अशी अपेक्षा अर्थातच त्यानें कधी केली नाही. तरीहि आतां त्यांनीं आपल्याबद्दल जी सहानुभूति दाखवली ती नुसती शाब्दिकच होती, हें शक्य त्याच्या मनाला बोंचल्याशिवाय राहिलें नाही.

वडिलांच्या वर्तनासंबंधीं असे परस्पर विरोधी विचार करीतच त्यानें त्यांचा निरोप घेतला.

७

अशोक अकस्मात् निघून गेला आणि लीनेच्या मनाची रुखरुख सुरु झाली.

तिने त्याला मुद्दाम निमंत्रण देऊन बोलावलं होतं. पण त्याच्याशी तिला मनमोकळेपणाने बोलतां आलं नव्हतं. त्यांत आपलाच दोष आहे असें तिला विचारांतीं दिसून आलं. तेव्हां तिची तळमळ अधिकच वाढली.

अशोककडे त्या अवधीत तिला कितीतरी गोष्टीसंबंधीं बोलतां आलं असतं. त्याच्या आयुष्यांतील सुखदुःखासंबंधीं तिला जिव्हाळा दर्शवितां आला असता. त्याच्या गुणांबद्दल तिला जो आदर वाटत होता, तो व्यक्त करतां आला असता. त्याच्या व्यक्तित्वाबद्दल तिला जें आकर्षण पडलं होतं, तें सूचित करतां आलं असतं. आणि विशेषतः ज्या गोड व व्यापक भावनेनें तिचें हृदय व्यापून टाकलं होतं, ती भावना त्याच्या हृदयापर्यंत तिला भिडवितां आली असती. आणि मग अशोकची स्थिति काय होते याचा ठाव तिला घेतां आला असता.

तें कांहींहि न करतां तिनें व्हायोलीन वाजवून त्याची करमणूक केली होती आणि आल्बेर्तशीं नाच करून त्याचें नेत्रंजन केलं होतं.

पण त्याला आपलें हें वर्तन आवडलं असेल काय ? नुकत्याच होत जाणाऱ्या आपल्या परिचयांतील आकर्षणापेक्षां आल्बेर्तबरोबर नाचण्याचा

मोह आपल्याला अधिक पडला, असेंच अशोकला वाटलें नसेल ना ? त्या दिवशीं तो आपल्याकडे राहिल, मग संध्याकाळीं आपण दोघेहि समुद्रावर फिरायला जाऊं; तेथें आपण निवांतपणें सर्व प्रकारच्या गप्पागोष्टी करूं; अशा आशेंच आपण नृत्यवादनाला त्या वेळीं प्राधान्य दिलें. पण याचा परिणाम विपरीत झाला नाहीं ना ?

आणि याच वेळीं तिच्या मनांत आल्बेर्तसंबंधीं निरनिराळे विचार येऊं लागले.

आल्बेर्त देखणा होता. सुशिक्षितहि होता. पाश्चात्य सुधारणा आपण आत्मसात् केली आहे अशी त्याला घमेंड होती. फिरंगी संस्कृतीचा आपण जणूं काय प्रतिनिधि आहों, अशा अभिनिवेशानें तो लोकांशीं बागत होता. आपण सुखी आहों म्हणून सगळ्या गोमंतक सुखी आहे अशी त्याची समजूत होती. सिनेमा, त्यांतील नटनटो, शहरांतील क्लब व तेथील घडामोडी, गांवच्या सुंदर तरुणींचे प्रेमळ व्यवहार, पोशाखाच्या, बोलण्याचालण्याच्या फॅशन्स, दिखाऊ सुशिक्षितांच्या वाचनाचा विषय झालेल्या कादंबऱ्या, इत्यादि विषयांवर तो इतक्या अधिकारानें, तादात्म्यानें बोलत असे कीं त्याचे श्रोते खरोखरच त्याच्यावर खूष होत.

आल्बेर्तच्या या सगळ्या गुणांची लीनेला जाणीव होती. तिच्या जागीं दुसरी एकादी तरुणी असती तर त्याच्याशीं स्नेह जुळविण्यांत, त्याच्याशीं प्रणयाचे खेळ खेळण्यांत तिनें धन्यता मानली असती; पण हेच गुण तिला इतके नकलो, बेगडी व दुबळे वाटत कीं त्यांचें वेळीं अवेळीं प्रदर्शन करणारा आल्बेर्त तिच्या तिरस्काराला नसला, तरी हास्याला पात्र झाला होता. तिच्या दृष्टीनें तो हास्यास्पद होत आहे, हें त्याला अद्याप कळून आलें नव्हतें; कारण तेवढी काळजी ती घेत होती.

जेवणाची वेळ झाली. तिचे वडील, तिचा भाऊ कार्लुश व आल्बेर्त जेवायला बसले; मेजाच्या मधोमध फुलांचे दोन तीन गुच्छ रंगीबेरंगी

पात्रांत घालून ठेवले होते. त्यांचा सुवास वातावरणांत दरवळत होता.

पेरैरांनीं लीनेकडे पाहिलें. ती त्यांना चिंताक्रांत दिसली. नेहमीं ती किती खेळकर, आनंदी, विनोदी दिसत होती ! इतकें असूनहि ती गंभीर होती. गांभीर्य हा तिच्या स्वभावांतील स्थायीभाव होता. पण तिच्या मनावर झालेले शिक्षणाचे व सहवासाचे संस्कार इतके निराळे होते कीं आपल्या स्वभावांतील वरील वैशिष्ट्य संभाळूनहि ती निरनिराळ्या कलांत रंगून जाई व खेळांत दंग होऊन जाई. त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या किंवा घरच्या मित्रांच्या संभाषणांत मोकळेपणानें भाग घेई; इतकेंच नव्हे तर वृत्तीनें व विचारसरणीनें ती वडिलांपासून सर्वस्वीं दुरावली असली तरी त्यांच्याशीं थड्याविनोद करण्यांत व प्रसंगीं वादविवाद करण्यांत ती मागें रहात नसे.

आजहि असेंच झालें. पेरैरांनीं जेवतांना तिला विचारलें, 'अशोक देश-पांडे इथें येऊन गेले का ?'

'हो. तुम्हांला भेटायची त्यांची फार इच्छा होती.' लीनेनें उत्तर केलें. वस्तुतः अशोकनें तशी इच्छा मुळींच दाखविली नव्हती, हें तिला चांगलें माहीत होतें.

"मग त्यांना ठेवून घ्यायचं होतंस तूं." पेरैरांनीं उपरोधी स्वरांत म्हटलें.

त्यांच्या स्वरांतील कडवटपणा लीनेला जाणवला. परंतु तो बाहेर न दाखवतां तिनें शांतपणानें उत्तर केलें, 'त्यांना अकस्मात् काम आलं म्हणून ते निघून गेले.'

थोड्या वेळानें पेरैरा हंसत म्हणाले, 'तुम्हां दोघांचं छान जुळेल.'

'म्हणजे जोडा जुळेल म्हणतां ?' आल्बेर्तेनें पृच्छा केली.

'अरे, पण तूं आहेसना इथं.' पेरैरा उद्गारले.

'आमची डाळ इथं कुठं शिजायेला ? त्या दोघांचे स्वभाव जुळतात.

त्यांचीं ध्येयं एक, आवडीनिवडी एक,' आल्बेर्त फटकळपणानें बोलून गेला.

' तुम्हाला सांगितलं होतं का मी यासंबंधी ? ' लीनेनें आल्बेर्तकडे वळून किंचित् रोषानें प्रश्न केला.

' असल्या गोष्टी लपून राहतात का कधी ? लीनाताई, तुम्ही रागावून नका. पण तुमचं साहित्यच पुरे नाही का हें सगळं कळायला ? '

' आतां बहुमत यांचं होईल आमच्या घरांत. ' लीनेकडे नजर वळवून पेरैरा म्हणाले, 'आतांपर्यंत लीना एकटीच माझ्याशीं भांडत होती. यापुढं तिला प्रबल साथीदार मिळेल. आतां आपण जपून वागलं पाहिजे; नाही का ?'

सगळेजण मनमोकळेपणानें हंसले. लीनेनेंही वरकरणी त्यांत भाग घेतला.

' हिचा माझ्यावर कटाक्ष कां आहे माहीत आहे का तुला, आल्बेर्त ? '

' तुम्ही सांगाना. ' आल्बेर्तनें डोळा मोडून लीनेला डिवचण्याच्या झराघानें म्हटलें.

' मी इथं फिरंगी संस्कृतीचं समर्थन करतो म्हणून. ' पेरैरा उद्गारले.

' पण मी म्हणतो, तुम्हीं तसं समर्थन कां करूं नये ? मी देखील तुमच्याच बाजूचा आहे. ' आल्बेर्तनें साथ केली.

' आणि भाऊ देखील आहेच ना तुमच्या बाजूचा ! आतां बहुमत तुमचंच झालं ना ? ' लीनेनें विचारलें.

' पण, लीनाताई, फिरंगी संस्कृतीचे दोष सांगाना आम्हांला. ' आल्बेर्त म्हणाला.

' हा विषय तुम्हांला करमणुकीचा वाटतो का ? ' लीनेनें प्रश्न केला.

' तसं नाही पण..... ' आल्बेर्तनें अडखळत उत्तर केलें.

' मग मी सांगतेंच, तुमच्यासारखे तरुण फिरंगी संस्कृति निर्माण करूं शकतात, हा तिचा दोष लहानसहान का आहे ? '

या उत्तरानें आल्बेर्त चमकला. परैरांचीहि मुद्रा पालटली, इतकें कडु उत्तर आपल्याला मिळेल ही आल्बेर्तची कल्पना नव्हती. तो कांहींसा वरमलाच, तो गप्प राहिला.

‘आल्बेर्त, तूं वाईट वाटूं देऊं नकोस. स्वाभिमान नष्ट करणारी ही संस्कृति फार मोठी आहे, नाहीं का रे ?’ लीनेनें पुढें म्हटलें.

‘मग मी तुझा बाप स्वाभिमानी नाहीं का ? हा तुझा भाऊ कार्लूस, हा तुझा मित्र आल्बेर्त अन् तूं माझी लाडकी लीना, हीं सगळीं स्वाभिमानी नाहीत असें मी कसं म्हणूं ?’

‘अन् ही आमची स्वैपाकीण बेर्था स्वाभिमानी नाहीं ? आमची मोल-करीण देखील इतकी स्वाभिमानी आहे कीं घरच्या माणसानं तिला एखादं दुरुत्तर केलं तर लगेच ती भांड्यांची आदळआपट करायला सुरवात करते ! इतकं स्वाभिमानी वातावरण आहे आमच्या घरचं, समजलीस ?’ कार्लूस संभाषणांत भाग घेत म्हणाला.

विषयाचें स्वरूप सुरवातीला गंभीर होतें, तें हळूहळू विनोदी होऊं लागलें. लीनेलाहि हेंच हवें होतें. कारण फिरंगी संस्कृतीचे दोष तिला हळुवारपणानें दाखवून द्यावयाचे होते. म्हणून तिनें म्हटलें, ‘तुमच्या या थोर संस्कृतीनें निर्माण केलेला देखावा किती उदात्त आहे, पाहा. धर्म-तत्त्वांकडे दुर्लक्ष करून सगळे लोक कर्मकांडांत अडकून पडलेले आहेत. असहिष्णुता पुरेपूर अंगीं भिनलेली आहे; हिंदूंना माणसें म्हणायची देखील आमची तयारी नाहीं. युरोपच्या पश्चिम टोंकाला असलेला पोर्तु-गाल ही आमची मातृभूमि आहे, असं कंठशोष करून म्हणण्याइतका मूर्ख-पणा आम्हीं अंगीं आणलेला आहे. आम्हाला स्वातंत्र्य नको, स्वावलंबन नको, असें प्रतिपादन करणारें तत्वज्ञान आम्हीं आत्मसात् केलें आहे. मूठभर लोकां-च्या दिखाऊ तकलुपी सुधारणेचा ‘उदो उदो’ करतांना आपण असंख्य लोकांच्या जीवनार्थ कलहाचा विचार करीत नाहीं. गोमंतक सुखी आहे

असा आक्रोश करतांना समाजांतील हजारों दरिद्री कष्टांचें जिणें कंठीत आहेत, हें आपण मुद्दाम विसरून चालतो. आपली बुद्धि, आपलं मन, आपलं शरीर, आम्हीं फिरंगी संस्कृतीकडे गहाण टाकलेलं आहे. हा देखावा मोठा सुंदर आहे, नाही का ?

लीना शांतपणानें बोलत होती; परंतु हळूहळू तिच्या स्वराला भावनेचा कंप येऊं लागला.

लीनेच्या शब्दाचा परिणाम पेरैरा व आल्बेर्त यांच्या मनावर झाल्याशिवाय राहिला नाही. तिची विचारसरणी दिवसेंदिवस आपल्यापासून दुरावत आहे; इतकेंच नव्हे तर ती उघडउघड आपल्या कर्तृत्वाला विरोधी होत आहे, हें पेरैरांना स्पष्ट दिसत होतें. ही त्यांची भीति हळूहळू वाढतच होती आणि म्हणूनच आल्बेर्तसारख्या कुलीन, सुस्वरूप व फिरंगी संस्कृतीनें भारलेल्या तरुणानें लीनेशीं निकट स्नेह घडवून आणावा आणि तिला मोहवश करून घेऊन तिच्या बुद्धीवर वर्चस्व चालवावें, असें त्यांचें कारस्थान होतें.

‘ आल्बेर्त, आमच्या लीनेची ही उसनी शिदोरी आहे. ती शिक्षणासाठीं मुंबईला होती ना ? तिथंच तिनं ही कमाई केली आहे. ’ लीनेला गिजविण्याच्या हेतूनें पेरैरा म्हणाले.

‘ ही कमाई उसनी नाही. हें उपजत ज्ञान आहे. हा आपला स्वभावधर्म आहे. ’ लीनेनें प्रत्येक शब्दावर जोर देऊन म्हटलें.

‘ होय ना ? मग हा स्वभावधर्म आमच्या समाजांतील हजारों माणसांत दिसून येत नाही याचा अर्थ काय ? ’ लीनेला निरुत्तर करण्यासाठीं पेरैरांनीं युक्तिवाद केला.

‘ तुमच्या धर्मानंच तो मारून टाकला आहे. पोर्तुगीज लोकांनीं तुम्हांला खिस्ती धर्म देऊन असं शिकवलं कीं आतां तुम्ही गोमंतकीय राहिलां नाही. आतां तुम्ही नी आम्ही एक, गोमंतक हा पोर्तुगालचा.

अविभाज्य भाग आहे. ही शिकवण परधर्माबरोबरच आम्हीं इतकी आत्म-सात् केली कीं आत्मनाशांत आम्हांला आत्महित दिसूं लागलं आहे. 'लीना त्वेषानें बोलत होती. तिच्या भावनांचा आवेश तिच्या मुद्रेवर उमटला होता आणि तिच्या हृदयाची तळमळ तिच्या स्वरांतील तीव्रतेतून व्यक्त होत होती.

पेरैरा आपल्या जागेवरून उठले आणि त्यानीं तिला आवरण्याच्या हेतूनें म्हटलें, 'लीना, पोरी, तुझं मस्तक बिघडलं तर नाही ना आज ?'
'नाहीं. तुम्हां पुढ्यांचेच मेंदू विकृत झाले आहेत. गोमंतकाच्या आजच्या स्थितीला तुम्हीच कारणीभूत आहांत.' लीनेनें विकारवशतेनें उत्तर केलें.

'अशोक देशपांडेचं भूत आज तुझ्या अंगांत शिरलं आहे खचित.' लीनेचा अवतार पाहून पेरैरा माघार घेण्याच्या उद्देशानें म्हणाले.

'असल्या थट्टेनें सत्य उडवून देतां येत नसतं, बाबा !'

'पण तुझं सत्य किती हास्यास्पद आहे, याची तुला कल्पना नाही. '

'हास्यास्पद तुमच्या दृष्टीनें, आज हीं सत्यं तुम्हांला हास्यास्पद दिसतात; नव्हे, तुम्ही तसा भास निर्माण करतां. पण लवकरच तुम्हांला तीं भीषण दिसूं लागतील, अन् मग तुम्ही त्यांना विरोध करूं लागाल. '

संभाषण एवढ्या थराला आल्यावर पेरैरा थांबले. भावनेच्या आवेगांत दोघांही तरुणांच्या समोर लीना आपला अपमान देखील करावयाची ही भीति त्यांच्या मनाला चाटून गेली आणि ते अस्वस्थ झाले.

लीनेला आतां ताळ्यावर कशी आणणार न्यासबंधीं विचार करीतच ते तेथून निघून गेले.

८

लीनेला कितीतरी बोलून दाखवावयाचें होतें, पण पेरैरांनींच माघार घेतल्यामुळें तिचें उफाळून आलें मन तिला प्रयासानें दाबावें लागलें.

जेवण आटोपल्यानंतर ती खोलींत येऊन पलंगावर पडली, तिच्या वृत्तींना विलक्षण शीण आल्याचा तिला भास झाला, पपांच्या वर्तनाचा ती जसजसा विचार करूं लागली, तसतसें तिला असें दिसून आलें कीं, गोमंतकाच्या आजच्या दुःस्थितीला त्यांच्यासारख्या मनोवृत्तीचा जो फार मोठा प्रतिष्ठित वर्ग आपल्या समाजांत आहे, तोच प्रमुख्यानें कारणीभूत आहे, आपल्या स्वार्थासाठीं या बुद्धिमान् वर्गानें ख्रिस्ती धर्म व पोर्तुगीज राष्ट्रीयत्व यांचें समीकरण तयार केलें आणि या देशद्रोही तत्त्वज्ञानावर आपला जीवनक्रम अधिष्ठित केला. त्यांनीं हिंदुधर्माचा व हिंदुसमाजाचें द्वेष केला आणि ख्रिश्चन लोक हेच फिरंगी संस्कृतीचे व फिरंगी राष्ट्रीयत्वाचे एकमेव आधार व पुरस्कर्ते आहेत असा आक्रोश त्यांनीं पिढ्या पिढ्या चालविला. त्याचा परिणाम असा झाला कीं, त्यांना सरकार-दरबारांत मानमान्यता मिळाली. नोकरशाहीचें कुरण त्यांनाच मोकळें झालें लष्कर, पोलीस, इत्यादि खात्यांत त्यांचाच भरणा झाला, अशा रीतीने आपण आपल्या समाजाचें स्वतंत्र अस्तित्व मारीत आहोंत, ही जाणीव त्यांनीं कधींहि बाळगिली नाही. ज्या हिंदूंनीं धर्मरक्षणासाठीं फिरंगी राज

वर्तीत अपरिमित जाचजुलूम सोसले व हुतात्म्याचें जीवन कांहीं शतकें व्यतीत केलें, ते हिंदु आपले शत्रू आहेत अशी विचारसरणी त्यांनींच प्रसृत केली. अशा ह्या कृत्यांमुळें हे लोक अस्तनींतील अंगार ठरले. अशा देशद्रोही व्यक्तींपैकीं आपले वडील प्रमुख आहेत ही जाणीव तिला अति-शय जाचक झाली आणि उघड्या डोळ्यांनीं त्यांचीं कृष्ण कृत्यें आपल्याला पाहवीं लागणार, या कल्पनेनें तिचा मनस्ताप वाढला. तिनें आपली विचार-सरणी स्थानिक नियतकालिकांतून अद्याप जनतेपुढें मांडली नव्हती व तिच्या अनुरोधानें आपल्या कार्यालाहि प्रत्यक्ष सुरुवात केली नव्हती, पण आज ना उद्यां लवकरच आपलें निश्चित धोरण आपल्याला जाहीर करावें लागेल, त्या वेळीं पपांशीं आपली चकमक होईल आणि व्यक्ति व सार्वजनिक कार्य-कर्ते ह्या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या राखून वागणें त्यांना व आपल्यालाहि शक्य होणार नाहीं. वडील या नात्यानें ते प्रेमळ व सोशिक असतील; पण मुलीचें भावनात्मक खाजगी नातें सोडून आपण ज्या वेळीं त्यांच्या कर्तृत्वाला विरोध करूं, त्या वेळीं ते आपली गय करणार नाहींत ही गोष्ट तिला स्पष्ट दिसूं लागली.

आणि अशा दृष्टीनें ती विचार करूं लागली तेव्हां तिला आपल्या त्या वैभवाचा खरा अर्थ कळायला वेळ लागला नाहीं. सत्याचा व स्वातंत्र्याचा बळी देऊन तिच्या पूर्वजांनीं तें वैभव मिळविलें होतें. तिचे पणजे सेना-पति होते, आणि तिचे आजे मेडिकल कॉलेजचे डीन होते, आणि तिचे वडील तर कौन्सिलर होते. या थोर पूर्वजांनीं जी संपत्ति कमावून ठेवली होती त्यांतच ती लोळत नव्हती का ?

या विचारांबरोबर लीनेच्या मनाची तळमळ अधिकच वाढली. कारण तिच्या पुढील प्रश्न आतां जास्तच गुंतागुंतीचा होऊं पाहात होता. तिच्या आयुष्यांत उत्पात घडवून आणण्याचें सामर्थ्य त्या प्रश्नांत होतें. केवळ बौद्धिक कलहापुरत्या त्याच्या मर्यादा आकुंचित राहाणार नव्हत्या. लवकरच

तिला वडिलांशीं, समाजाशीं, सरकारशीं, सगळ्या ढोंगांशीं, सगळ्यां सोंगांशीं झगडणें प्राप्त होतें. त्या वेळीं तिला अशोकची आठवण झाली आणि जे शब्द तिनें त्याला मोठ्या जिऱ्हाळ्यानें सांगितले होते त्यां शब्दांतील भेदक अर्थ तिच्या नजरेपुढें साकार होऊन नाचूं लागला. ' तुम्हांला यापुढें गोमंतकाचें दर्शन घ्यायला हवें. '

या वाक्याची स्मृति होतांच तिला झटक्या बसल्यासारखा झाला. कारण या वाक्याचें सत्यसुष्टीत परिवर्तन व्हायला जें कष्टाचें जिणें कवटाळणें अवश्य होतें, तें तिच्या आतांपर्यंतच्या तार्विक व बौद्धिक भूमिकेपासून किती तरी दूर होतें. यापुढें तिऱ्हाडताची भूमिका उपयोगी नव्हती. आतां निरीक्षण व परीक्षण केल्याशिवाय गत्यंतर नव्हतें. रोगानें हैराण व बेशुद्ध होऊन पडलेल्या समाजाच्या बहिरंगाचा व अंतरंगाचा तिला ठाव घ्यायचा होता. फिरंगी सत्तेची काळी विषारी सावली ज्या ज्या ठिकाणीं पडलेली होती, त्या त्या ठिकाणाचा आतां हळुवारपणानें अभ्यास करणें प्राप्त होतें. जनतेच्या दैन्याची दैनंदिनी राखणें अवश्य होतें. उन्मत्त वर्गाच्या अधिकाराची उपपत्ति निश्चित करणें अवश्य होतें.

ती उठली, तिचें मस्तक तप्त झालें होतें. तें शांत करण्यासाठीं तिनें गार पाण्याची धार त्याच्यावर धरली, खोलीच्या सगळ्या खिडक्या तिनें सटासट उघडल्या आणि प्रकाशाचे व वाऱ्याचे झोत आंत घेतले. सूर्य पश्चिमेकडे वळला होता, त्याचे किरण आतां सौम्य झाले होते. आकाशांत शेंकडों रंगांची उधळ चालली होती, त्याचें विराट् प्रतिबिंब समुद्रसपाटीवर पडलें होतें आणि तें अवर्णनीय शोभेनें हेलावत व चकाकत होतें.

या दृश्याकडे नजर फेंकून लीनेनें मस्तकांतील विचार घालवून देण्याचा प्रयत्न केला व त्यांत तिला यश आलें.

थोड्या वेळानें ती समुद्रकिनार्यावर फिरायला निघाली. तेव्हां तिचें मन कितीतरी हलकें झालें होतें.

ती एकटीचं किनाऱ्यावर आली, नेहमीं तिच्या सोबतीला आल्बेर्त असाव-
याचा, त्याच्या सहवासांत तिचा वेळ मोठ्या मजेनें निघून जाई, त्याची
गोड बडबड ऐकून ती अकारण उल्हसित होई.

पण आज त्याला आपल्याबरोबर बोलावण्याचें तिला भान राहिलें नाहीं.
कारण आतां जीं मनोराज्यें ती करणार होती, त्यांत त्याला स्थान नव्हतें.
तो तिला आवडत होता, त्याच्याशीं नृत्यवादनाच्या विषयावर बोलणें
तिला प्रिय होतें, त्याच्या कुशल सफाईदार पदाघाताची साथ घेऊन
नृत्य करण्यांत तिलां मनस्वी आनंद होई, परंतु तिचें सबंध व्यक्तित्व
आपल्याकडे खेंचून घेऊन तेथेंच तें स्थिर करण्याइतकें अलौकिकत्व आल्बेर्त-
च्या अंगीं तिला कधींच दिसून आलें नाहीं. आकाशांतील सुंदर तारका
किती नयनमनोहर असतात ! पण उषेचें दर्शन घडलें म्हणजे आपल्या
अंतरंगाचा फुलोरा होतो व देहभान हरपतें.

सूर्यबिंब आतां जलपृष्ठावर टेंकलें होतें, आणि त्याच्या सुवर्णकेंसरी
गोलांतून क्षणाक्षणाला रंगीबेरंगी दिव्य तेजाचा सडा क्षितिजावर पडत
होता, वर्तुळाकार तीरावरील शुभ्र रेंतींत जागोजाग शंख व शिंपले
चकाकत होते, दोन्ही बाजूंना दोन टेंकड्या समुद्रांत दूरवर गेल्या होत्या,
त्यांच्या काळ्या भीषण खडकांवर पाण्याच्या उन्मत्त लाटा रपर्यंत चढून
फुटत व त्यांच्या शुभ्र फेंसांत कांहीं वेळपर्यंत त्यांचें कृष्णांगें आच्छादलीं
जात, किनाऱ्याच्या आसपास पाण्यांत दबा धरून बसलेल्या खडकांवर
मोठी लाट आदळली म्हणजे जो पाण्याचा फवारण वर उडे तो तर
अवर्णनीय दिसे, लाखों सान शुभ्र फुलांची पाण्याच्या पोटांतून फुंकर घालून
कुणीतरी वर आकाशांत ही उघळपट्टी केली आहे असेंच कुणालाहि
वाटावें.

रांपणीचें जाळें घेऊन गेलेल्या दोन होड्या बऱ्याच अंतरावर वरखालीं
होत होत्या, त्यांतील माणसांच्या काळ्या आकृती क्षितिजावर उठून

दिसत होत्या. आणि तीं रुंद व लांबच लांब जाळीं किनाऱ्यावरील रेंतींत रांगेनें राहून ओढणाऱ्या शेंकडों कोळी लोकांची एकाच गर्तीतील व एकाच तालांतील ती जोरकस हालचाल लीनेला फारच मनोवेषक वाटली.

एका आवडत्या खडकावर बसून निसर्गाचा हा बदलणारा देखावा पाहाण्यांत लीना रंगून गेली. त्या जागेवरून बऱ्याच अंतरावर एका टेंकडीवर असलेल्या तिच्या बंगल्यांतील माडीवरची तिची खोली स्पष्ट दिसत असे. तेथें तिची नजर आतां क्षणमात्र वळली.

तिला अशोकच्या सहवासाची अनावर ओढ लागली होती. तो आपल्या कामासाठीं अकस्मात् निघून गेला नसता तर त्याच्या सान्निध्यांत कांहीं घटका तिनें मोठ्या तादात्म्यानें घालविल्या असत्या आणि आपल्या हृदयांत जे नवे मनोरे घडत होते, त्यांचें अर्धस्फुट दर्शन तिनें त्याला करून दिलें असतें.

आपल्या मनांत विचारांचा व भावनांचा जो कळोळ वाडिलांच्या भेटीनंतर उठला आहे, त्याचें शमन करायला अशोकशिवाय कोणीहि समर्थ नाही. त्याच्या आधारानेंच आपण आतां पुढें पाऊल टाकूं शकूं, या आशेच्या किरणानें तिचें मन भरून गेले. आणि अशोकशीं जें जें आपण बोलणार होतो, त्याची उजळणी मनांतल्या मनांत करून आपला दुःखभार हलका करण्याचा तिनें प्रयत्न केला.

सूर्य आतां पूर्ण मावळला होता. अंधाराच्या पोटचें भयाण रहस्य भिऱ्या सृष्टीवर आतां हळूहळू पसरत होतें. कांहीं वेळापूर्वीं भासमान होणारी वस्तुजातांतील विविधता अंधाराच्या विशाल सांवळींत विरून गेली होती. काळोखांत बुडत असलेल्या सृष्टीची प्रतिमा जणू काय आभाळावर उमटून तें देखील भीषण दिसत होतें.

लीना आतां घराच्या दिशेनें चालूं लागली. किनाऱ्यावरील नारंगीच्या बागेंत ती शिरली असेल नसेल तोंच वाटेंत तिच्या नजरेला जो

प्रकार दिसला तो पाहून तिच्या अंगावर शहोर उभे राहिले.

वाटेच्या कडेला एक गरीब बाई बसली होती आणि तिच्या मांडीवर चारपांच वर्षांचे एक मरतुकडे पोर होते. हे दृश्य पाहतांच लीनेला किळस आली व तसेंच पुढे जावे असे तिला वाटले. पण त्या बाईचा केविलवाणा स्वर तिच्या कानावर पडला आणि नकळत ती तेथेच थबकली. वैभवाच्या अनुभवामुळे आपले मन किती दुबळे झाले आहे, याची तिला चांगली जाणीव झाली. दुसऱ्याचे दैन्य पाहून घेण्याची शक्तीदेखील आपल्यांत शिल्लक उरलेली नाही, मग ते दैन्य निवारण्याचे प्रयत्न करण्या-इतके धैर्य आपल्या अंगी कोठून येणार, अशी शंका तिच्या मनांत येऊन गेली.

त्या बाईच्या अंगावर चिरगुटे होती, आणि ती अगदी कृश व मलीन दिसत होती. दारिद्र्याच्या भाराने ती पूर्णपणे वांकली होती. तिच्या बाळाच्या दुर्दशेला तर पारावारच नव्हता. हाडाच्या सांपळ्या-वर चामडी जणू काय लोंबत होती ! तोंड भयानक व विद्रूप झाले होते. आसपास माणसे नसती तर लीनेने त्याला पाहून किंकाळी फोडली असती.

त्या बाईने कण्हत लीनेपुढे हात पसरला. लीनेचा सगळा जीव करुणेने थरारला. क्षणमात्र ती हतबुद्ध झाली. वाटेवरच बसकण घ्यावी असे तिला वाटले.

थोड्या वेळाने ती भानावर आली. तेव्हां तिने त्या बाईची विचारपूस केली. त्या बाईने म्हटले, 'अन्न नाही...' आणि तिने हाताने तसा हावभाव करून दाखविला.

लीनेने पोलक्याच्या खिशातून रुप्याचे एक नाणे काढून तिच्या हातावर टाकीत म्हटले, 'आतां माझ्यापार्शी अधिक नाही. '

'पैसे कशाला देतां ?' बाईने म्हटले.

‘ मग ? ’ लीनेने आश्चर्याने विचारलें.

‘ पैसे दिले म्हणून अन्न कांहीं मिळत नाही. ’ थोडा वेळ थांबून तिने पुढे म्हटलें, ‘ हें दारिद्र्य नाही. हा ईश्वरी क्षोभ आहे. ’ ती तळतळाटानें म्हणाली.

आपल्या दरिद्री समाजाचें हें एक प्रतीक आहे, असेंच लीनेला वाटलें. पण हें प्रतीक आपल्या सर्व प्रकारच्या दैन्याचें व पारतंत्र्याचें होते हें तिला लवकरच कळून आलें.

तिच्या मस्तकांत प्रकाश पडला, तांदुळ नसल्यामुळें सगळ्या गरीब जनतेंत जो हाहाःकार उडाला आहे असें ती ऐकत होती, त्याचेंच तें प्रत्यंतर होतें.

ती बाई बोलू लागली, ‘आज दीड महिना झाला; तांदळाची पेज प्यायला मिळाली नाही. जोंधळा खाल्ला त्याचा हा परिणाम आहे. यांतून पोर कांहीं वांचत नाही. ’ आणि दोन्ही हातांनी तिने आपलें तोंड झांकून घेतले व ती रडूं लागली.

लीना हळवी नव्हती; तरीहि तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले, तिच्या तोंडांतून उद्गार निघाले, ‘ या मुलासाठी पेज नाही मिळत ? ’

‘नाहीं. लोक तरी काय करणार ? लोक बाजरी खाऊन राहातात. भीक मागितली तरी नशिबी बाजरीच येते. पोराला हगवण लागलेली आहे. तुमच्याकडे किती खेपा गेलें पण मूठभर तांदुळ कांहीं मिळाले नाहीत. ’

‘ चल, माझ्याबरोबर ये. ’ लीनेने म्हटलें व तिने पाऊल पुढें टाकलें.

अंधार पडत होता. तरीहि त्याची पर्वा न करता ती बाई पोराला पोटाशी धरून उठली आणि लीनेच्या मागोमाग चालू लागली.

लीनेचें विचारचक्र जोरानें चालू झालें. आज आपण या भिकारणीला थोडे तांदुळ दिले म्हणून हा प्रश्न सुटेल का ? हजारों बायकामुलें आज जागोजाग हिच्याप्रमाणेंच विव्हळत असतील, त्यांची गत काय? त्यांचा

कैवार कुर्णी घ्यावा? आपल्या घरांत दोन वर्षे पुरेल इतका भरपूर दाणा-गोटा वडिलांनीं सांटवून ठेवलेला आहे. इतर जमीनदारांनीं हेंच केलें असेल, यांत शंका नाही. आपण शांतपणानें तांदळाचा भात जेवतो आणि काबाड-कष्ट करणारे हे लोक अन्नाला मोताद होऊन कुच्यावाणी मरून जातात.

याप्रमाणें विचार करीत लीना घरीं आली. सैपाकिणीला सांगून तिनें त्या मायलेकाला पोटभर भात जेवूं घातला. नंतर शेरभर तांदूळ तिच्या ओटीत टाकले. पण तेवढ्यानें तिच्या मनाचें समाधान झालें नाहीं. म्हणून तिनें म्हटलें, 'अधूनमधून इथं येत जा. मी तुला जेवण द्यायला सांगेन.'

ती बाई त्या अंधारांतच लीनेचे आभार मानून निघून गेली. अन्नाच्या तुटवड्याच्या बाबतींत लीनेनें अधिक चौकशी केली. तेव्हां तिला असें कळून आलें कीं या दारुण परिस्थितीला सरकारच कारण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळें तांदळांची टंचाई पडणार ही भीति सगळ्यांनाच होती. असें असतां सरकारनें आगाऊ कोणतीच तरतूद करून ठेवली नाही. इतकेंच नव्हे तर कांहीं बडे व्यापारी मोठ्या प्रमाणांत तांदळाचा पुरवठा करायला तयार होते. त्यांनाहि सरकारनें परवाने दिले नाहींत. याचा परिणाम असा झाला कीं दोन महिन्यांपूर्वीं ब्रिटिश सरकारनें तांदळाच्या निर्यातीला बंदी केली. आणि या अन्नावरच निर्वाह करण्याची सवय झालेल्या जनतेवर उपाशी मरण्याची पाळी आली.

ज्यांना भाताचें उत्पन्न होतें अशा जमीनदारांच्या पोट्याचा प्रश्न सुटला होता. पण बहुजनसमाज अन्नाविना तळमळत होता. तरीहि सरकार उदासीन होतें, कारण लोकांच्या निर्वाहाची तरतूद करण्याची कामगिरी आपली आहे, ही त्याला जाणीव नव्हती. तरी देखील तिचे वडील सरकारी धोरणाचें प्रत्येक बाबतींत समर्थन करीत होते. समाजाची दुःस्थिति उघडकीला येण्याचा मार्गच नव्हता; कारण सगळ्या स्वतंत्र लेखनावरून सेन्सॉरचा वरवंटा सारखा फिरत होता.

रात्रींच्या वेळीं त्रस्त मनःस्थितींत पलंगावर पडतांना लीनेनें निश्चय केला कीं लवकरच अशोकची गांठ घ्यायची आणि लोकांच्या या दैन्याची त्यांना जाणीव नसली तर आपण त्यांना ती करून द्यायची.

९

आपल्या शाळेचें काम आटोपून लीना संध्याकाळीं मोटरनें अशोक-कडे आली. तिला पहातांच अशोकला आश्चर्य वाटलें व आनंद झाला. ती आपल्याकडे यावी असें त्याला वाटत होतें. पण ती येईल असें मात्र त्याला वाटलें नव्हतें.

आपल्या नेहमींच्या मित्रमंडळींत तो आतां बसला होता. पांचसहा मांजरे, दोन कुत्री, त्याची बहीण आणि मांजरीचीं तीन पिलें, ही त्याची आतांची बैठक होती.

लीना खुर्चीवर बसली. आणि माणसांजनावरांचें हें स्नेहसम्मेलन मोठ्या कौतुकानें पाहूं लागली.

हिराच्या मांडीवर तीन पिलें पड्डलीं होती. तीं फार हुशार दिसत होती. अशोकच्या मांडीवर दोन मांजरी बसल्या होत्या. त्याच्या मांडीला टेंकून एक काळा बोका बसला होता. जवळच दोन कुत्री होती. त्यांच्या पाठीला पाठ लावून आणखी दोन मांजरे बसलीं होती.

‘ हा नाद केव्हांपासून लागला ? ’ लीनें विचारलें. तिच्या घरीं मांजरे होती. पण त्यांचें अस्तित्वदेखील तिला कधीं जाणवलें नव्हतें. तसल्याच या प्राण्यांना अशोकच्या आयुष्यांत एवढें स्थान आहे हें पाहून तिच्या मनांत वेगळेंच कुतूहल निर्माण झालें.

अशोकने हंसतमुखानें म्हटलें, ' आमच्या हिरेला लहानपणीं हा नाद होता. इतका कीं मांजरीच्या पिलाचाच तिनें जणूं काय ध्यास घेतला होता. जेवतांना देखील ही सोबत असायचीच. आपल्या या पोरान्चा बाप कोण हा तिला प्रश्न पडला, शेजारच्या घरांत एक बोक्या होता. त्याला त्यांचा बाप समजून तिनें घरीं आणलें आणि मांजरांच्या खोलींत त्याची रवानगी केली. सकाळ झाली तेव्हां पिलांचा मागमूस लागेना. हिरा घरभर शोधून दमली. शेवटीं, खोलींतून बोक्या बाहेर पडतांना घरच्या माणसांनीं पाहिलें. अन् आम्हांला कळून आलें कीं त्या तिन्ही पिलांना त्यानें आपल्या पोटांत स्थान दिलें आहे. आठवतें का तुला हें, हिरा ? '

हिरेनें मान हलविली व ती लाजली.

' तुम्ही इथें रमूं शकतां ? ' लीनेनें प्रश्न केला.

' यांच्या सहवासांत वेळ घालवायला मला मिळत नाहीं म्हणून मला वाईट वाटतें. ' त्यानें उत्तर केलें. आणि एका मांजरीला पटकन उचलून तिच्या कानांत कांहींतरी पुटपुटल्यासारखें केलें. त्याबरोबर ती हळूच उठून बाहेर गेली.

अशोक म्हणाला, ' माणसांप्रमाणेंच या प्रत्येक जनावराला एक स्वतंत्र मन असतें, लीनाबाई ! जगांत मानवजातीचा एवढा उदो उदो करण्यांत येतो तें योग्य नाहीं. निदान या मानवजातींत या 'मोन जाती'-चा अवश्य समावेश केला पाहिजे. '

लीना उत्सुकतेनें ऐकत होती. आणि त्याच्या क्षुल्लक हालचालीकडे व त्याच्या चेहऱ्याकडे पहात होती. हें निरीक्षण चालू असतांना तिला असें दिसून आलें कीं अशोकच्या चेहऱ्यावर या वेळीं बालिश भाव खेळत आहेत. व्याख्यानाच्या वेळीं गंभीर दिसणारी त्याची मुद्रा आतां मोठी गोड, प्रेमळ व निरागस बनलेली आहे. त्याच्या नेत्रांतील चमक त्याच्या

बुद्धिमत्तेचीच निदर्शक राहिलेली नाही. तींत त्याच्या व्यापक सहानुभूतीचें केंद्रीकरण झालें आहे.

चहा आला, लीनेला वाटलें, मांजरीनेंच आंत जाऊन चहाची वदीं दिली आहे. ज्या जळजळीत विचारांच्या आंचीनें ती अशोककडे आली होती, त्या विचारांचें तिला क्षणमात्र विस्मरण पडलें.

‘आम्हाला माणसांबरोबर नृत्यवादन करतां येत नाही. यांच्याबरोबर मात्र मी नाचूं शकेन. नाही का रे, हुसेन?’ त्यानें एका बोक्याच्या कानावर टिचकी मारून हंसत म्हटलें.

‘अशोक, त्या दिवशीं तुम्ही अकस्मात् निघून आलां. आणि मग मला किती वाईट वाटलें !’

‘अन्, मी तरी खुशीनें कुठं आलों ?’ अशोकनें लीनेकडे आनंदी नजरेनें पहात म्हटलें.

‘आज तुमच्याशीं खूरखूप बोलायचं आहे मला.’ तिनें हंसत हंसत जिवणीची गोड चाळवाचाळव करीत म्हटलें.

‘मग आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणायचं.’ अशोक तिच्या पोषाकाचें व त्यांतून उठून दिसणाऱ्या तिच्या अवयवांचें निरीक्षण करीत म्हणाला.

‘कांहीं तरीच.’ तिनें म्हटलें आणि ती लाजली. तिच्या मुद्रेवर या वेळीं गोड भावनेच्या छटा चमकून गेल्या.

‘त्या दिवशीं तुम्ही असंच म्हणत होतां. पण कांहींच बोललां नाही.’ अशोक कांहींशा रोषपूर्ण स्वरांत म्हणाला.

त्याच्या शब्दांतील खोंच तिच्या लक्ष्यांत आली आणि स्वतःला सांवरून धेण्याच्या इराद्यानें तिनें म्हटलें :

‘त्या दिवशीं चुकलें मी, अशोक. तुमची करमणूक व्हावी म्हणून मीं नृत्यवादन केलं. संध्याकाळीं तुम्हांला समुद्रकिनाऱ्यावरून येऊन

तुमच्याशीं एकांतांत खूपखूप बोलावं असा माझा वेत होता, तो फसला. तुम्ही निघून आलांत. अन् म्हणूनच आज मुद्दाम बोलण्यासाठींच मी इथं आलें आहे.” लीना उत्तरली.

लीनेनें या वेळीं गुलाबी रंगाची सोनेरी किनार असलेली साडी परिधान केली होती. तिच्या छटा तिच्या गौरांगाला फारच खुलून दिसत होत्या. तिच्या नेत्रकटाक्षानीं आज निराळीच प्रभा धारण केली होती. तिच्या चेहऱ्याच्या रसरशीत कांतीनें तें वातावरण उजळून निघत आहे, तिच्या दंत मौक्तिकांचें तेज तिच्या मुद्रेला हास्याचा उजळा देत आहे, इतकेंच नव्हे तर तिच्या सान्निध्यांत येणाऱ्या कोणत्याहि माणसाला खुलवीत आहे, असें अशोकला वाटलें व मंत्रमुग्धाप्रमाणें तो तिच्याकडे बघत राहिला. आपली ही मनःस्थिति लीनेच्या लक्ष्यांत येत आहे असें कळतांच त्यानें चटकन उत्तर केले :

‘ मग केव्हां बोलूं तें आधींच ठरवून टाकू. नाहीतर इतर गोष्टींत वेळ जायचा अन् बोलण तिथंच रहायचं. ’

‘ थोड्या वेळानें आपण फिरायला जाऊं. ’ ती म्हणाली.

‘ मग आमच्याकडे रहतां का आज ? ’ त्यानें अधीर होऊन विचारलें.

‘ तें मी मग सांगेन. ’ लीनेनें संदिग्ध भाषेत उत्तर केलें.

‘ मग रहाच तुम्ही आज आमच्याकडे. आपण फिरून येईपर्यंत अंधार पडेल. मग तुम्हांला मोटार मिळणार नाही. ’

‘ माझी एक मैत्रीण आहे या गांवांत. तिच्याकडे मी उतरणार आहे. मी तिला तशी सूचनाहि करून आलें आहे. ’

लीनेचें उत्तर ऐकून अशोकच्या आनंदावर विरजण पडल्यासारखें झालें. तो म्हणाला, ‘जशी’ तुमची मर्जी. पण त्याला मात्र मनांतून असेंच वाटत होतें कीं लीना आजची रात्र आपल्याकडेच राहाणार. तिच्या मुद्रेवरचा निर्धारच त्याला जणूं काय असें सांगत होता.

तो बैठकीवरून उठला. त्याबरोबर त्या चिमुकल्या जनावरांचीहि पांगोपांग झाली. त्यानें पोषाक केला आणि निघण्याच्या तयारीनें त्यानें लीनेला म्हटलें, 'मग चलतांना फिरायला ?'

त्याच्या मागोमाग जातांना लीनेच्या मनांत असा प्रश्न उद्भवला कीं आपण खूपखूप बोलणार म्हणजे काय बोलणार ? वडिलांशीं झालेल्या वादासंबंधीं अशोकला सांगणार ? भिकारड्या बाईचें जें हृदयद्रावक दृश्य आपण काल पाहिलें त्याचें वर्णन अशोकपार्शीं करणार ? नाहीं. यापेक्षां कांहीं तरी अधिक त्यांना आपल्याला सांगावयाचें आहे व त्यांचें ऐकून घ्यावयाचें आहे. त्यांच्या जीवनाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावयाचा आहे. अन् आपलें जीवन त्यांच्याशीं व्यक्त करावयाचें आहे.

लीनेकरतां जेवणाचे सुंदर पदार्थ तयार करायला काकीला सांगून अशोक बाहेर आला. हिरेला त्यानें आज बरोबर घेतलें नाहीं. लीना आल्यामुळें आपल्याला भाऊ फिरायला नेणार नाहीं. ही शंका तिच्या मनांत येऊन ती हिरमुसली झाली. तिचा खिन्न चेहरा पाहून अशोकनें तिची समजूत घातली व लीनेला बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला.

तीं नदीतीरावर पोचलीं. तेव्हां सूर्य क्षितिजाच्यावर दोन हात होता. नदीचें पात्र वळणावळणानें वाहत होतें. त्यामुळें पुढचीं अज्ञात दृश्यें पाहण्याची तीव्र जिज्ञासा नवख्या प्रेक्षकाला लागून राहत होती.

नदीच्या दोन्ही तीरांवर पोफळींची कुळागरे व गारळीच्या बागा वसल्या होत्या. आणि त्यांच्यामध्ये कुळवाडी लोकांची लहानलहान घरे दिसत होती. नदीच्या पात्राच्या रुंदीएवढीच क्षितिजाची पट्टी दृष्टीच्या आटोक्यांत येई.

अशोकनें तडीला असलेल्या होड्यांपैकीं एक चिमुकली छानदार होडी पसंत केली आणि वल्ह्याचा दांडा हातांत घेऊन त्यानें लीनेला मधल्या फळीवर बसविलें. नावेंत शिरतांना तिचा उजवा दंड त्यानें पकडला; त्या वेळीं

त्या स्पर्शानें त्याच्या मनांत असीम आनंदाचे अनंत तरंग उमटले आणि पुढच्या नौकाविहाराच्या कल्पनेनें त्याचा उल्हास द्विगुणित झाला.

नावेच्या सुकाणूवर तो बसला आणि त्यानें हातांतील वल्हे हलविले. पाण्याचा सळसळाट झाला आणि नाव डुलत तरंगत एकाद्या नागिणी-प्रमाणें त्या प्रशांत जलपृष्ठावरून धांवूं लागली.

लीनेच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. तिची काव्यात्म वृत्ति जागृत झाली. नृत्यवादनाशीं समरस होणारी लीना निसर्गाच्या या गोड सहवासांत तत्काळ रमली.

अशोकचें लक्ष तिच्याकडे लागलें. ती त्याला या वेळीं किती आकर्षक वाटली ! तिची गुलाबी साडी, तिच्या चेहऱ्यावरची गुलाबी झांक, तिच्या टपोऱ्या डोळ्यांतील गोडवेपणा व हास्याची छटा, तिच्या बारीक, नाजूक ओंठांची खुमासदार व रुचिक ठेवण, जिव्हणाचा उजवा कोंपरा किंचित् वर सरकवितांना चेहऱ्यावर जीं हास्याचीं वर्तुळें उठत त्यांची नाजूक क्रीडा आणि तिच्या तीव्र, भेदक व्यक्तित्वाचें, तिच्या एकंदर अवयवांच्या मिलाफांतून होणारें सुरुचिर दर्शन, हें सगळें लक्ष्यांत आल्यानंतर त्याला कितीतरी समाधान वाटलें आणि आपण किती भाग्यवान आहोंत अशी गोड कल्पना त्याच्या मनांत उद्भवली.

‘ मग त्या दिवशीं तुमचें नृत्य केव्हां संपलं ? ’ अशोकनें प्रश्न केला.

‘ माझं वागणं तुम्हांला विचित्र वाटलं असेल, नाहीं का ? ’

‘ मुळींच नाहीं. मला नृत्यवादन करतां येत नसलं तरी त्याचं महत्त्व मला कळतं. तुमच्यासारख्या सुविद्य तरुणीनें नृत्यांत भाग घेतला तर तें साहजिकच नाहीं का ? मी देखील तुमच्यासारखाच कलावान आहे. ’

‘ तुमच्या कलेचा आस्वाद घेण्यासाठीं म्हणून मी मराठी शिकलें, तुमच्या कथांचा मी अभ्यास केला आहे, अशोक ! ’ त्याच्याकडे कौतुकाच्या नजरेनें पहात लीना म्हणाली.

अशोकचा आनंद गगनांत मारवना, तो म्हणाला, 'माझ्या हातांत वल्हं नसतं तर मीं स्वताची पाठ थोपटली असती.'

'मी आहें ना थोपटायला ? चालेल ना मीं थोपटली तर' आणि इतकें म्हणून लीनेनें उठण्याचा फार्स देखील केला.

'कृपा करा, तेवढें मात्र करूं नका.' त्यानें चेहऱ्यावर भीतीचा आविर्भाव दाखवीत म्हटलें.

'तुम्हांला पोहतां येतें ना ? मग कां भितां ? '

'पण तुमची गत काय ? ' अशोकनें प्रश्न केला.

'तुम्ही मला वांचवूं शकतां. वांचवणारा जवळ असला तर बुडण्याचा अनुभव घेण्यांत मजा नाही का ? '

'तुम्ही आतां काव्य करूं लागलां, लीनाबाई. माझी तुमच्याबद्दल अशी कल्पना नव्हती. '

'तुमच्या बाबतींत देखील माझं असंच घडलं आहे.' लीनेनें म्हटलें.

'माझ्याबद्दल तुम्ही जी कल्पना केली होती, ती बदलण्यासारखं काय घडलं तें तर सांगाना.' अशोकनें तिला विनंती केली.

'तुमचीं मांजरं.' लीनेने सांगितलें.

'अस्सं ? ' आणि तो मोकळेपणानें हंसला. त्याच्या निर्भर हास्याच्या आंगा लाटा त्या शांत वातावरणांतील तीरावरच्या झाडींत प्रतिबिंबित झाल्या.

'केवढ्या मोठ्यानं हंसलांत तुम्ही ? ' तिनें विचारलें.

'कुणाला भितां तुम्ही ? '

'काल वडिलांपाशीं मी खूप भांडलें. मग आणखी भीति कुणाची ? '

'पेरैरांशीं भांडलां ? ' अशोकनें आश्चर्य व्यक्त करून विचारलें.

'हो. माझ्या मतांसाठीं भांडलें. '

'मतांसाठीं वडिलांशीं भांडण्याइतकें धैर्य आहे का तुमच्यापाशीं ? '

‘ तुम्हांला काय वाटतं की मी दुबळी आहे ? ’

‘ तसं नाही, लीनाबाई. वैभवांत तुम्ही वाढलांत. वडिलांचा मान तुम्हांला राखलाच पाहिजे. ’

‘ वैभवाची मला पर्वा नाही, अशोक. माझी मत्तं वैभवापेक्षां मला अधिक प्रिय आहेत ’ ती त्वेषानें म्हणाली.

‘ मग तुमची आमची मैत्री व्हायला कांहीं हरकत नाही, ’ अशोकने म्हटलें, त्याच्या स्वरांत या वेळीं विलक्षण मार्दव शिरलें.

दोघांनींही एकमेकांकडे पाहिलें. दोघांच्याहि मुद्रेवर व नजरेंत एकच भाव चमकून गेला.

चंद्राची कोर आकाशांत तरळ लागली. वल्ह्याच्या आघातानें पाण्यांत हिऱ्यामाणकांची उधळ निर्माण होत होती आणि जवाहिरांचा हा खच तुडवीत नाव पुढें धांवत होती, तीरावरच्या झाडांच्या राया आतां क्षितिजावर छानदारपणानें उठून दिसत होत्या. माडांच्या कवाळ्यांत बसून सूर काढीत असलेल्या खिश्चन भंडाऱ्यांचीं कोंकणी प्रेमगीतें वातावरणांत शुभ्रत होती. आणि त्यांच्यांतून व्यक्त होणारी आर्त प्रेमभावना त्या काव्यमय पार्श्वभूमीवर खुलून दिसत होती आणि प्रणयी जोडप्यांच्या हृदयांत स्वप्नांचें जग निर्माण करीत होती.

कोंकणी गाणें माडावरील भंडारी आळवूं लागला:

खुशालेचा दिस आज बोर्तोता आमचो
जिकला देखून आयच्यान मोग एकामेकाचो
एकवोट जालोच या दोनुय काळजांचो
कोणाच्यानुय सेपारार कोर नोजो

तीरावरच्या वनस्पतींचा उन्मादक सुवास आसपास दरवळूं लागला. वल्ह्याचा डबक-डुबुक असा आवाज त्या शांततेंत आतां किती तरी मोठा दिसूं लागला. व्याधाची चांदणी अवर्णनीय शोभेन आकाशांत चमकूं लागली.

लीनेच्या हृदयांत चांदणें फुललें, तिच्या भावनांना माधुर्याचा बहर आला.

‘अशोक, परस्परांचा आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला कांहींच करता येणार नाही, जगाशी झगडायचं आहे आपल्याला.’

‘लीना, दुबळ्या गोमंतकाची मुलगी असून वीराप्रमाणें तुम्ही बोलतां, तू आमची Jean D'Aro आहेस.’

लीना लाजली, तिनें चटकन मान खालीं घातली, अशोकच्या उद्गारांत तिला अनुलक्षून जें एकेरी संबोधन पहिल्यांदाच आलें होतें, तें ऐकून तिच्या मनाला गुदगुल्या झाल्या. इतकी धीट, इतकी सुशिक्षित, इतकी बुद्धि-प्रधान लीना. पण ती आतां लाजली, तिच्यांतली स्त्रीच विजयी ठरली.

अशोकला एक विलक्षण मोह पडला, तो नावेंत नसता तर त्यानें आपली इच्छा कदाचित् पुरी केली असती, पण त्या नावेंत चुबन घेऊन त्याला जीवन गमावणें नको होतें.

‘या वेळीं इथं पोहणं मजेदार असेल नाही का ?’ लीनेनें म्हटलें.

‘तुला तर पोहायला येत नाही. मग ...?’

‘पोहण्याच्या कलेंत मी तरबेज आहे, अशोक, इथून धक्क्यापर्यंत मी लिलेनें जाऊं शकेन, पोहण्याचं मला वेडच आहे म्हणाना.’

‘अस्सं ? मग पुढच्या खेपेला आपण इथं पोहायला येऊं.’

‘अवश्य.’ ती म्हणाली.

नाव आतां तीराला लागली, दोघेंहि जमिनीवर उतरलीं.

घरीं पोचेपर्यंत तीं स्तब्ध होतीं, एकादा शब्द त्यांच्या तोंडांतून निघालां असेल तेवढाच, आपल्याच तंद्रींत तीं गुंग होतीं.

ज्या नौकाविहाराकडे अशोक एवढ्या आशेनें पहात होता तो पार पडला होता, लीना त्याच्याशीं फारच खेळीमेळीनें वागली होती, त्यानें देखील आपली प्रेमभावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेवढ्यानें त्याच्या प्रबल मनोवृत्तीचें समाधान झालें नव्हतें, आपण ऐन वेळीं माघार कां घेतली तें त्याचें त्यालाच कळेना, तिचे दोन्ही दंड पकडून तिच्या मुखाचें आपण उत्कट चुंबन घ्यावें अशी ओढ नौकाविहाराच्या वेळीं त्याला लागली होती, परंतु नकळतच त्याच्या चेतलेल्या वृत्ती अकस्मात् दबल्या होत्या, प्रेमाच्या ज्या स्वप्नमय मानसिक अवस्थेंत आपण दोघें आहोंत तेथून खालीं उतरण्याजोगी कोणतीच कृति आपल्या हातून घडली तर लीनेच्या सुसंस्कृत वृत्तीला तें कदाचित् रुचणार नाहीं, अशी शंका त्याच्या मनांत येऊन गेली होती, जणुं काय लीना ही एक देवता आहे, तिचें पूजन आपण केलें पाहिजे, पण आपल्या पंचप्राणांचें समाधान करण्यासाठीं आपण तिला आलिंगन दिलें तर तिचें सौंदर्य भ्रष्ट होईल, तिच्या देहाचें लावण्य विरून जाईल,

अशा विचारांच्या गोंधळांत त्याचें मन सांपडलें !

जेवण आटोपल्यानंतर लीना व अशोक बाहेर वहरांड्यांत येऊन बसलीं, चांदणें आतां अधिकच शुभ्र पडलें होतें, समोरच्या ओढ्यांतला जलप्रवाह

त्या प्रकाशांत चमचमत होता. पालिकडच्या बांधावरील माडांची रांग स्तब्ध उभी होती. आणि त्यापुढच्या झाडींत लपलेल्या घरांत दिवे लुकलुकत होते. मधूनच एकाद्या कुठ्याचें भुंकणें कानावर येई किंवा घराच्या ओसरीवर एकादा म्हातारा पोथी वाचीत होता, त्याचे अस्पष्ट हेल ऐकूं येत. रातराणीच्या मादक सुगंधानें वातावरण भरून गेलें होतें.

आतांपर्यंत दोघेंहि स्तब्ध होती. त्या स्तब्धतेचें कारण आत्मवृत्ति हें होतें कीं अतृप्ति हें होतें, याचा विचार दोघेंहि आपापल्यापरीनें करीत होती. कांहीं वेळानें अशोक म्हणाला, 'लीना, तुला खूपखूप बोलायचं होतं ना ? अजून तर तूं कांहींच बोलली नाहीस ?'

' मघाशीं नावेंत आपण कितीतरी बोललों. ' लीना म्हणाली.

' तें खूपखूप होतें का ? ' खूपखूप या शब्दावर जोर देत अशोक म्हणाला.

लीनेला त्या सगळ्या संवादाची आठवण झाली आणि ज्या नाजूक प्रश्नासंबंधी कळत नकळत आपण अशोकशीं बोलून गेलों, त्यामुळें आपलें हृदय कितीतरी हलकें झालें आहे असें तिला वाटलें. पण आपल्या हृदयाची कांहीं वृत्ति झाली नाही ही रुखरुख तिच्या मनाला लागून राहिली.

' अशोक, जीवनाचे कांहीं प्रश्न एकमेकांत इतके गुंतलेले असतात कीं त्यांपैकीं आपल्या जिव्हाळ्याचे कोणते तें ठरवतांच येत नाही. '

' ज्या प्रश्नाचीं आपल्याला तळमळ लागलेली असते, ते सगळेच प्रश्न आपल्या जिव्हाळ्याचे नाहीत का ? मग ते सार्वजनिक स्वरूपाचे असोत किंवा व्यक्तिगत असोत. आणि म्हणूनच भावनांचे नाजूक प्रश्न देखील व्यक्तिविकासाच्या दृष्टीनें अतिशय महत्त्वाचे असतात. ' अशोक म्हणाला.

' ही भाषा तात्त्विक झाली, अशोक. '

' मग तुला कोणती भाषा हवी ? ' लीनेनें मान खालीं घातली.

दिव्याचा प्रकाश नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील नाजूक भाव अशोकला दिसले नाहीत.

नावेत तिने काढलेले उद्गार आणि आतांची तिची सूचक भाषा यांचा मेळ घातला तर तिच्या भावना स्पष्ट होतात असे अशोकला वाटले, परंतु तिच्या त्या अभिप्रायावर विसंबून आपल्याला कांहींच करतां येत नाही, हा विचार त्याला दुःसह झाला.

अव्यक्त प्रेमाच्या या स्थितीत त्याचे मन घोटाळत होते. या अस्पष्टतेतच दोघांनाहि समाधान वाटले होते व रुखरुख वाढत होती. स्पष्ट केले तर नष्ट होईल अशी भीति जणू काय त्यांना मागे ओढीत होती. निराकार आहे ते साकार, शब्दरूप केले तर त्यांतील काव्य जाईल, अलौकिकत्व जाईल, त्याला पार्थिवतेची अवकळा प्राप्त होईल, असेच जणू काय प्रत्येकाला वाटत होते. मनाचा अवकाश या प्रेमाच्या कल्पनेने भरून टाकावा आणि या धुंदीत एकएक दिवस व्यतीत करावा असेच प्रेमिकांना वाटत असेल काय ? रातराणीचा सुगंध बाहेरच दरवळत होता असे नव्हे. त्याहिपेशां तरल व मादक सुगंध त्या दोघांच्या मनोआकाशांत भरून राहिला होता.

या स्थितीत कितीतरी वेळ निघून गेला. या स्तब्धतेचा भंग करण्यासाठी अशोकन म्हटले, ' एवढा कसला विचार करतेस, लीना ? '

' माझ्या भवितव्याचा. ' लीनेने सुस्कारा टाकीत म्हटले.

' भवितव्याचा विचार करून काय व्हायचं आहे ? '

' तुम्ही म्हणतां तसंही असेल. पण विचार करणं आपल्याला चुकत नाही. '

' पण इतक्या गंभीरपणानं विचार करण्यासारखं काय घडलं आहे तुझ्या आयुष्यांत ? '

‘अशोक, आज ना उद्यां मला वडिलांशीं उघड उघड झगडावं लागणार आहे.’ तिनें निश्चयी स्वरांत सांगितलें.

‘आयुष्य हा एक झगडाच आहे.’

‘हें तत्त्वज्ञान ठीक आहे. पण वडिलांशीं भांडून प्रसंगीं घराचा त्याग करणं किती कठीण आहे, याची तुम्हांला कल्पना नसेल ?’ लीना म्हणाली.

‘पण तुझी तयारी तर केवढी मोठी होती. मग आतां खचलीस कीं.’ अशोकनें थट्टेच्या स्वरांत विचारलें.

‘अशोक, ध्येयाच्या अभिनिवेशांत बोलणं सोपं असतं. पण कुणाच्या आधारावर मी एवढ्या दिव्याला तयार होऊं, याचा विचार मी करूं लागतें तेव्हां मला कांहींच सुचत नाहीं !’

‘तुझ्यासारख्या सुस्वरूप, सुशिक्षित तरुणीला मित्रांचा तुटवडा पडूं नये, अशी माझी कल्पना आहे.’ अशोक म्हणाला.

‘तुम्ही मित्र कुणाला म्हणतां ?’

‘आल्बेर्त तुझा मित्र नाहीं का ? असे आणखीहि मित्र तुला असतील.’

या उद्गारांतील खोंच लीनेला लगेच जाणवली. अशोकनें आपल्या-संबंधीं अशी कल्पना करावी हें तिला रुचलें नाहीं.

‘आपलें मन, बुद्धि व भावना यांच्याशीं समरस होऊन आपल्या त्यागानें उल्लसित होणारे मित्र विरळाच नाहीत का ?’ लीनेच्या या प्रश्नाची आर्तता अशोकच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहिली नाहीं.

त्यानें मोठ्या उत्साहानें म्हटलें, ‘असला मित्र तुला लाभला तर त्याच्यासाठीं तूं काय त्याग करशील ?’

‘माझ वैभव त्याला पाहिजे का, अशोक ? तें माझ्या हातीं कुठ आहे ?’ तिच्या प्रश्नांत असहायतेचा स्वर उमटला.

‘पण दुसरं वैभव...’ अशोकनें शांत आवाजांत म्हटलें.

ती भावनाविवश झाली, खुर्चीवरून ती एकदम उठली आणि दोन पावले पुढे टाकून तिने आर्त स्वरांत म्हटले, 'माझे हृदय, माझे प्राण मी त्याला देईन, अशोक. '

आणि हे उद्गार तिने एवढ्या आवेगाने उच्चारले की तिचे हृदय जोराने धडधडू लागले.

ती खुर्चीवर बसली.

अशोक ताडकन् उठला आणि लीनेच्या शेजारी जाऊन त्याने प्रेमळ स्वरांत म्हटले, ' खरंच का हे, लीना ? '

' हो...खरंच, ' ती पुटपुटली.

त्याने भावनावेगाने तिचा हात हातांत धरून तो प्रेमभराने दावीत म्हटले, ' लीना,...माझ्या लीना,... '

ती उठली. आणि दोन पावले टाकून तिने म्हटले, ' अशोक !... मी तुमचा निरोप घेतें... '

अशोक दचकला. त्याने म्हटले, ' तूं चाललीस आतां ? '

' हो. माझी मैत्रीण माझी वाट पहात राहील. मला गेलंच पाहिजे.' इतके बोलून ती निघालीच.

आपली ध्येये सफल करून आपल्या व्यक्तित्वाचा संपूर्ण विकास घडून आणणारी अद्भुत घटना आज घडत आहे असेच दोघांनाहि वाटले.

दुसऱ्या दिवशीं लीना अशोकला न भेटतांच निघून गेली.

या प्रकारामुळे त्याचें मन शंकाकुल झालें. भावनेच्या भरांत लीना आपल्याशीं जें कांहीं बोलून गेली, त्याचा तिला नंतर पश्चात्ताप झाला काय ? तिच्या स्नेहाचा आपण दुरुपयोग केला असें तिला वाटलें नसेल ना ? अशा निरनिराळ्या शंका त्याला त्रस्त करूं लागल्या.

लीनेच्या व आपल्या भावी संबंधाविषयीं तो विचार करूं लागला. तेव्हां प्रणयाचें स्वप्नरंजन नष्ट होत असून परिस्थितीची भयाणताच आपल्या नजरेपुढें नाचत आहे, असें त्याला दिसून आलें. त्यांचा स्नेह विवाहनिरपेक्ष असेतोपर्यंत सारें ठीक होतें. पण विवाहाच्या बंधनांनं तो स्नेह चिरकाल टिकविण्याचा प्रश्न त्याच्या मनांत उद्भूत झाला तेव्हां आपला मार्ग सुकर नाहीं, किती तरी संकटें तेथें आडवी येतील, अशा विवंचनेनं तो हैराण झाला. कारण लीना ख्रिस्ती होती आणि तो हिंदु होता. तिचा बाप श्रीमंत होता, आणि तो स्वतः गरीब होता. पैरैरा सरकारचे स्तुतिपाठक होते आणि पारतंत्र्याचे पुरस्कर्ते होते. उलट तो सरकारचा शत्रु होता व स्वातंत्र्याचा उपासक होता. अशी विषमतेचीं कितीतरी स्थळे त्याला दिसून आलीं व तो मनांत चरकला.

गांवीं जाण्यासाठीं लीना मोटारींत बसली, तेव्हांच तिला दिसून आलें

कीं आपण अशोकशीं खूपखूप बोलणार या आशेनें त्याच्यापार्शीं गेलें होतों खरे; परंतु आपल्या मनांतील एका प्रबल भावनेशिवाय आपण दुसऱ्या गोष्टीचा नुसता उल्लेख देखील केला नाहीं लोककार्याची, समाजसेवेची जी तळमळ आपणास लागून राहिली आहे असें आपण समजत होतों, ती खरोखर एक दिखाऊ भावना होती. आपल्या प्रेमभावनेप्रमाणें ती उत्कट व व्यापक नव्हती, असेंच नाहीं का ?

अशोकच्या सहवासांत आपण अर्धा दिवस घालवला. पण लोकांच्या दुःस्थितीसंबंधीं, गोमंतकाच्या खऱ्याखऱ्या दर्शनासंबंधीं आपण कांहींच बोललों नाहीं. आपल्या भावी कार्यक्रमाचा आपण विचारहि केला नाहीं. अशोकनें हे प्रश्न टाळले. त्याची तळमळ दिखाऊच समजावयाची काय ?

या विचारचक्रानें तिच्या मनाची विचित्र अवस्था झाली, आतांपर्यंत आपल्या जीवनांत सुप्त असलेला एक प्रवाह केवढ्या प्रचंड गतीनें वर येत आहे आणि पुढें सरकत आहे याची तिला पहिल्यांदा आजच जाणीव झाली. हा प्रवाह आपल्या जीवितहेतूला पोषक होईल का मारक होईल ? या प्रश्नाची जाचणी तिच्या मनांत सुरू झाली.

मोटार तिच्या गांवीं पोंचली. तेव्हां तिला वडिलांची आठवण झाली. ते आपल्याला अशोकच्या भेटीबद्दल विचारतील आणि त्यांचें समाधान आपल्याला करावें लागेल.

हा विचार तिच्या मनांत आला, अशोकशीं परिचय झाल्यापासून ती हळूहळू वडिलांपासून दुरावत होती हें तिला माहीत होतें. लवकरच आपल्या आयुष्यांत एक क्षण असा आल्याशिवाय राहणार नाहीं कीं ज्या वेळीं वडिलांच्या प्रेमाला, लौकिकाला, वैभवाला रामराम ठोकून आपल्याला दुसरें आयुष्य पत्करावें लागणार, अशी खूणगांठ तिनें मनाशीं घातली होती.

पेरैरांना लीनेचा स्वभाव चांगला माहीत होता. ती आग्रही आहे

आणि आपल्या तत्वासाठी कुणाचीच कदर बाळगणारी नाही, हें त्यांना पूर्णपणे ठाऊक होतें. त्यांच्या इच्छेविरुद्ध ती आपल्या आतेबरोबर मुंबई-ला गेली होती, आणि तेथेंच तिचें बहुतेक इंग्रजी शिक्षण झालें होतें. अधून मधून ती त्यांना पत्रें लिहीत असे, त्यांत तिच्या मनावर तेथील वाचनाचे व परिस्थितीचे जे संस्कार घडले होते त्यांचें दर्शन परेरांना होत असे. आणि तिच्या भविष्यकालासंबंधी त्यांच्या मनांत दारुण निराशा उत्पन्न होई. ती सुटीच्या दिवसांत घरीं येई त्या वेळीं तिच्याशीं वेग-वेगळ्या विषयांवर त्यांचे वादविवाद होत. त्यावरून तिच्या आवडीनिवडी किती विचित्र आहेत हें त्यांना कळून चुकलें होतें आणि तिचें व्यक्तित्व दिवसेंदिवस तीव्र होत आहे याची चुणूक त्यांना मिळत होती. इतकेंच नव्हे तर तिच्या मतप्रणालीचा याच दिशेनें विकास होत गेला तर ती आपल्या स्वास्थ्याला, नांवलौकिकाला घातक होईल या कल्पनेनें ते अस्वस्थ होत असत.

लीना अशोकची भेट घेण्यासाठी त्यांच्या गांवीं गेली आहे हें त्यांना तिच्या भावाकडून कळलें तेव्हां त्यांना पहिला मोठा धक्का बसला. तिला यासंबंधी कांहींच विचारूं नये असेंच त्यांना सुरुवातीला वाटलें. ती अत्याग्रही व स्वाभिमानी असल्यामुळें ती आपल्या बधनांना मान देणार नाही हें त्यांना पक्कें ठाऊक होतें. त्यांचा पक्ष सत्याच्या दृष्टीनें लंगडा असल्यामुळें त्यांचें नैतिक वजनहि तिच्यावर पडणें कठीण होतें. हें सगळें खरें असलें तरी तिच्या स्वच्छंदी वर्तनाकडे कानाडोळा केला तर मग ती जास्तच उद्धट होईल आणि आपली मुळींच पर्वा करणार नाही ही भीतीहि त्यांना अस्वस्थ करूं लागली आणि एवढ्याचसाठीं त्यांनीं लीनेच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा निश्चय केला.

चहाच्या वेळीं परेरांनीं तिला प्रश्न केला, ' केव्हां आलीस ? '

' आतांच. ' तिनें उत्तर केलें.

‘ कुठं होतीस ? ’ शांतपणाचा आविर्भाव मुद्रेवर आणून त्यांनी विचारलें.

‘ लुईझेकडे, ’ लीनेनें तुटक उत्तर दिलें.

‘ जायच्यापूर्वीं तूं मला कळवलं नाहींस, ’

‘ निघतांना तुमची भेट झाली नाहीं म्हणून मी कार्ल्सकडे तसा निरोप ठेवला होता. ’

‘ अशोक भेटले ना ? ’ पेरैरांनीं बोंचक स्वरांत विचारलें.

‘ हो. ’ तिनें शांतपणानें उत्तर केलें.

‘ फार वाईट केलंस ! ’ निषेधाच्या भाषेत ते बोलले.

‘ असं कां म्हणतां तुम्ही ? ’

‘ त्याला तूं चांगली ओळखत नाहींस. ’

‘ ओळखतें. अन् चांगली ओळखतें. ’

‘ हा तुझा भ्रम आहे. मी तुला त्याची ओळख करून देतो. म्हणजे मग तुला वाटेल कीं त्याच्यासारख्या माणसाशीं तुझ्यासारख्या मुलीनें स्नेहसंबंध ठेवणें धोक्याचें आहे. ’

लीना गप्प राहिली.

‘ पहिली गोष्ट म्हणजे तो हिंदु आहे. हिंदूंना सरकारदरबारांत किंमत नाहीं. रिपब्लिक झाल्यापासून हिंदु माणसांत शिरले आहेत. त्यापूर्वीं आम्ही त्यांना ‘ झेतीयुश ’ (अडाणी) म्हणत असूं. अजून देखील आमच्यांतील म्हातारे त्यांना याच नांवानें संबोधतात. ’

‘ अस्स ? ’ लीना मान हलवून म्हणाली. पपांना आधीं बोलूं द्यावें व मग त्यांना उत्तर द्यावें असें तिनें मनाशीं ठरविलें.

‘ लीना, आम्ही खिश्चन आहोंत. आमचं घराणं फार जुनं अन् कुलीन आहे. तुझा स्नेह अशोकशीं जुळला तर ती गोष्ट आम्हांला दूषणास्पद होईल. ’

आणि थोडा वेळ थांबून व विचारांत पडल्यासारखी मुद्रा करून त्यांनीं प्रत्येक शब्दावर जोर देऊन सावकाश म्हटलें, 'शिवाय, अशोक सरकारी नोकर नाहीं, श्रीमंत नाहीं...'

'उलट तो सरकारविरोधी आहे, क्रांतिकारक आहे, हें तुम्हीं नाहीं सांगितलं ?'

'हो. तूं म्हणतेस तें देखील खरं आहे. तो क्रांतिकारक आहे अशी नुसती शंका जरी सरकारला आली तरी त्याला आफ्रिकेंत हद्दपारीची शिक्षा मिळाल्याशिवाय खचित राहणार नाहीं. अशा उपटसुंभ तरुणाशीं तुझं सख्य आहे असं लोकांना कळलं तर तें सगळ्यांनाच बाधक होईल, तुझी मतं माझ्या मतांशीं जुळत नाहींत हें मला माहीत आहे. पण त्या बाबतींत मी औदार्यानें वागायला तयार आहे.'

'मग मीं काय करावं असं तुम्हांला वाटतं ?' लीनेनें विचारलें.

'अशोकशीं कोणताच संबंध तूं यापुढें ठेवतां उपयोगी नाहीं. आल्बेर्त-सारखा सुविद्य, सुशील तरुण आमच्याकडे येत असतांना अशोकच्या सहवासाची तुला गरज भासावी, हें आमचं दुदैवच नाहीं का ?'

थोडा वेळ शांतता पसरली, आपल्या उपदेशाचा परिणाम मुलीच्या मनावर काय झाला आहे हें कळण्यासाठीं पेरैरा अधीर झाले.

'तुम्हांला आणखी कांहीं सांगायचें आहे का ?' लीनेनें प्रश्न केला.

'नाहीं.'

'मग आतां तुम्हांला माझं म्हणणं सांगायला हरकत नाहीं.'

'हो. अवश्य सांग.'

'अशोक हिंदु आहेत. पण मी देखील मनानं व संस्कृतीनं हिंदु होऊं पहात आहे. आमचे पूर्वज हिंदुच होते. अन् तुमचं-माझं रक्त हिंदूचं आहे. फिरंग्याचं नाहीं. अन् म्हणूनच अशोकशीं स्नेह ठेवण्यांत आम्हांला कोणताच कमीपणा नाहीं. अशोक सरकारी नोकर नाहींत हें खरं

आहे. पण याच कारणासाठी ते इतरापेक्षां मला श्रेष्ठ वाटतात. आमच्या दुबळ्या स्वत्वशून्य सरकारी नोकरापेक्षां अशोक अधिक किंमतीचे नाहीत असं तुम्हाला वाटतं. सरकारच्या मर्जीची पर्वा आपण कां करावी ? लोकांच्या दुःस्थितीला कारणीभूत झालेल्या सरकारची मनधरणी तुम्ही पाहिजे तर करा. मी करणार नाही. ' लीनेनें आपलें म्हणणें सडेतोड शब्दांत आपल्या वडिलांपुढें मांडलें.

पेरैरांच्या मुद्रेवर संताप, तिरस्कार, इत्यादि विकारांची, गर्दी झाली. एवढ्या आत्यंतिकतेनें लीना आपलें मत व्यक्त करील अशी त्यांना कल्पना नव्हती. तिचा निर्धार पाहून ते मनांतल्या मनांत चरकले. त्यांनीं भीति घातली:

‘ मग थोड्याच दिवसांत आपल्या वर्तनाचा तुला पश्चात्ताप होईल. ’

‘ पश्चात्ताप होण्यासारखं माझ्या हातून कांहींच घडणार नाही. ’

‘ होय ना ? मग अशोकची यापुढे भेट घेऊ नकोस. ’

‘ ते शक्य नाही. ’ लीनेनें निर्धाराने म्हटलें. या वेळीं तिचा चेहरा लालबुंद झाला.

‘ याचा परिणाम वाईट होईल. ’

‘ कांहीं हरकत नाही. ’ एवढे उत्तर देऊन ती सतापाने आपल्या खोलींत आली. तिला वडिलांच्या विचारसरणीचा तिटकारा आला. वर्तमानपत्रकार, कौन्सिलर, समाजपुढारी, इत्यादि नात्यांनी त्यांनीं जें विध्वंसक कार्य केलं आहे, ते भयाण स्वरूपांत तिच्या नजरेसमोर उभें राहिलें आणि या कार्यावर कठोर प्रहार करण्यासाठीं आपल्याला लवकरच सिद्ध व्हावें लागेल, असा तिनें आपल्या मनाचा निश्चय केला. हें ठरवतांना पुढील संकटांची तिला जाणीव झाली नाही असें नाही. वडिलांच्या वैभवावर लाथ मारून आपल्याला गृहत्याग करावा लागेल व तसें

झालें तर स्वतंत्र रीतीने आपल्याला उपजीविका करावी लागेल हा विचार मघांप्रमाणेंच फिरून एकदां तिच्या मनांत आला व तिच्या वृत्तीची चलबिचल झाली.

दुसऱ्याच दिवशीं अशोकच्या कानावर अशी बातमी आली कीं शुद्धि-
कृत गावड्यांच्या कांहीं पुढाऱ्यांना सरकारनें कैद केलें आहे.

जुलमाविरुद्ध प्रतिकार करण्याची त्याची स्वाभाविक वृत्ति जागृत झाली. फिरंगी सरकार धर्माच्या व्यवहारांत तटस्थ असल्याचा वेळीं अवेळीं डांगोरा पिटण्यांत येत असतांना नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारे हें सरकारचें कृत्य पाहून त्याला चीड आली. आणि या प्रश्नासंबंधीं अधिक माहिती मिळवून त्याच्यावर वर्तमानपत्रांतून कडक लेख लिहिण्याच्या हेतूनें तो गावड्यांच्या गांवीं आला. आज तीन चारशें वर्षेपर्यंत परधर्मांत कुचंबत राहिलेले गावडे अकस्मात् हिंदु झाल्याचें वर्तमान एक दिवस जगाला कळत होतें. सहा हजार गावड्यांनीं हिंदुधर्मांत परत यावें हें एक सामाजिक दिव्य होतें, कारण सरकारचें पक्षपाती धोरण, ख्रिस्ती धर्म व ख्रिस्ती समाज यांचा संघटित विरोध, हिंदूंचें स्वाभाविक औदासिन्य या सगळ्या गोष्टींना न जुमानतां हे अडाणी गरीब गावडे हिंदु होत होते. हा प्रकार गोमंतकाच्या इतिहासांत अपूर्व होता. त्यांना हिंदु म्हणून जगावयाचें होतें. इतर सगळीं सुखें त्यांच्या दृष्टीनें गौण होती. आपल्या रानटी अवस्थेंतहि त्यांनीं हिंदुधर्मावरील आपली निष्ठा कायम राखली होती. आणि आपल्या उद्धाराच्या क्षणाची ते वाट पहात होते.

सगळ्या बाह्य बंधनांनी आतांपर्यंत ते खिस्ती धर्माशी बद्ध होते. त्यांचीं नांवे खिस्ती होती. त्यांचे धर्मसंस्कार खिस्ती होते, ते चर्चमध्ये जात होते. पण हें सगळें ते आपद्धर्म म्हणून करीत होते. त्यांच्या व्यवहाराच्या राखेंत जो निखारा धगधगत होता तो धर्मश्रद्धेचा होता. ही श्रद्धा वेडी असेल पण सरळ, स्वाभाविक, नैसर्गिक होती. तीत दांभिकतेचा लेश नव्हता, स्वार्थबुद्धीचा अंश नव्हता. याबाबतीत सुधारलेल्या खिस्ती समाजापासून ते कितीतरी भिन्न होते. या समाजाचें ढांग अतिरेकाला गेलें होतें. धर्म, राष्ट्रीयत्व, इत्यादि सगळ्या भावना हे लोक आपल्या स्वार्थाच्या अनुरोधानें निश्चित करीत होते. जातिवत फिरंग्यापेक्षांहि हे स्वतांला कडवे धर्माभिमानी समजत. गोवें शहराला 'पूर्वेकडील रोम' म्हणत आणि रोमला आपली धर्मभूमि मानीत, पोर्तुगीज लोक हे आपले पूर्वज आहेत असा टेंभा मिरवीत आणि हा सगळा देखावा ते कां करीत, तर त्याचे हितसंबंध त्यांना अबाधित राखावयाचे होते. हेच लोक गावड्यांचे खरेखुरे शत्रु होते आणि यांच्या कारस्थानामुळेंच ते विचारे साधेसुधे गावडे शतकानुशतकें खिस्ती धर्मांत खितपत पडले होते.

त्या एकाच खेड्यांत त्यांची हजार दीड हजार वस्ती होती, त्यांनीं निश्चय केला, प्रतिशा केली आणि यथोचित धार्मिक विधीनंतर ते शुद्ध झाले. सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत कागाळी गेली. आणि चौकशीच्या निमित्तानें त्या लोकांच्या पुढाऱ्यांना कैदेंत डांबून ठेवण्यांत आलें.

अशोकनें एका म्हातार्या गावड्याची गांठ घेतली आणि त्यानें त्याच्याकडे संभाषणाला सुरुवात केली.

'आपल्या पुढाऱ्यांना न सोडलं तर आम्ही सर्वजण तुरुंगांत जाणार.' तो म्हातारा निश्चयी स्वरांत म्हणाला. आमच्यापैकीं एकाला जरी त्रास देण्यांत आला तरी तो सगळ्यांना आहे असं आम्ही समजणार. आम्ही सगळे मिळून त्याचा प्रतिकार करणार.'

त्याचा निश्चय ऐकून अशोकला आश्चर्य वाटलें. या अडाणी माणसाच्या वाणीत जें थोर तत्त्वज्ञान त्याला ऐकायला मिळत होतें त्याचा फिरंगी राजवटीत पांडित्याचीं विरुद्धें मिरवणाऱ्या बोलक्या ढलण्यांत अभाव होता. जुलमाचा तिरस्कार व प्रतिकार संघटित रीतीनें, सामुदायिक रीतीनें केला पाहिजे ही प्रेरणा मानवतेची-स्वातंत्र्याची होती. ती सनातन होती. म्हणूनच ती वंदनीय होती.

सुशिक्षित समाज हतवीर्य झाला होता. सगळ्या अस्तित्वाचा चुराडा झाला तरी हुं चूं न करणारा होता. शेंकडों लहानमोठे कायदे आले, गेले; पण तो निश्चल राहिला. जणू काय पाषाण ! पण ही निश्चलता जीवन्मृत्यूची होती. गावड्यांचा प्रतिकार या वीर्यशालित्वाचा, जीवनांतील विजयाचा द्योतक होता.

तो म्हातारा आवेशानें बोलत होता. 'क्षण क्षण मोजित आम्ही दिवस कंठीत होतो. आम्ही चर्चमध्ये जाऊन घरीं परत येत असूं तेव्हां देव्हान्यांतल्या रामलक्ष्मणाच्या मूर्तीला आम्ही नमस्कार करीत असूं. गणेशाची पूजा करीत असूं. वटपौर्णिमेच्या दिवशीं भिंतीवर रंगवलेलीं वडाच्या झाडाचीं चित्रें तुम्हांला आमच्याकडे जेथें तेथें दिसतील.'

तो थोडा वेळ थांबला. आणि त्यानें नंतर सुरुवात केली, 'यापुढं असली लपवाछपवी करण्याचं आपल्याला कारण नाही. आतां मी राम झालों आहे आणि माझी बायको सीता झाली आहे. माझीं मुलं आतां 'गोविंद', 'गोपाळ', 'विठाबाई' झालीं आहेत. हीं नांवां उच्चारतांना जन्मोजन्मी मनांत सांठवून ठेवलेला आनंद एकाच वेळीं अनुभवल्याचा आम्हाला भास होत आहे. आतां आमचा ज्ञानोबा आणि तुकाराम यांच्या ओव्या व गोड अभंग आम्ही मोकळ्या मनानं गातो अन् भजन करतो. अन्न कशासाठी खायचं ? जगण्यासाठी. जगण कशासाठी ? सुखासाठी, स्वातंत्र्यासाठी. नाही का ? हें स्वातंत्र्य आम्हांला मिळालं ! आम्ही सुखी झालों !

त्यांचें स्वातंत्र्य, त्यांचें सुख त्यांना मिळालें होतें. पण आमचें सुख परागंदा झालें होतें. आमचें स्वातंत्र्य गहाण पडलें होतें.

तो गावडा पुढें म्हणाला, ' आतां आम्हांला भीति घालण्यांत आली आहे, बळजबरीनें आम्हांला परत खिश्न करण्यांत येणार ! आमचीं घरां-दारां जाळून टाकण्यांत येणार ! आम्हांला हद्दपार करण्यांत येणार ! ! पण आम्ही कशाला भिऊं ? आम्ही सगळे एक आहोंत आणि स्वतंत्र आहोंत. ' त्यानें स्वातंत्र्याचा जयजयकार केला.

केवढा आत्मविश्वास ! पांच हजार माणसें एकत्र होतात. एकाच विचारानें, एकाच ध्येयानें वागतात, आणि केवढी प्रचंड शक्ति या गरिबांच्या मनांत दडलेली असते !

त्याच्या या विजयी वृत्तीला नमस्कार करून अशोक घरीं आला. त्यानें गावड्यांच्या स्थितीवर एक जळजळीत लेख लिहिला, पण सरकारनें त्याला प्रकाश दिसूं दिला नाहीं.

हें त्याच्या समाजाचें लेखनस्वातंत्र्य होतें.

आणि तरीहि सगळीं वृत्तपत्रें सरकारच्या औदार्याची स्तुतिच करीत होती. या स्तुतिस्तोत्रांत अशोकच्याच तोंडून बदसूर निघत होता.

पेरैरांशीं लीनेचें जें भांडण झालें त्यामुळें तिचा कालचा सगळा दिवस स्वस्थतेंत गेला. त्यांचीं मते एरवीं कोणतींहि असलीं तरी ते तिचे डील होते आणि म्हणून ते तिला प्रिय होते. त्यांच्या विचारसरणीमुळें आणि वर्तनामुळें ते तिच्यापासून हळुहळू दूर सरकत होते. त्यामुळें तिच्या नांत त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना उत्पन्न झाली होती, व ती ढटत होती, हें तिला स्पष्ट दिसत होतें. त्यांच्यामधील अपरिहार्य कलह ऋवा असेंच तिला मनापासून वाटत होतें.

नेहमींप्रमाणें आजहि तिच्याकडे आल्बेर्त आला. सगळ्या सुशिक्षित वृश्चन समाजांत जे दोष तिला दिसत होते ते आल्बेर्तमध्ये समाविष्ट ले होते. म्हणून ती त्याच्यावर नाराज असली तरी त्याच्या इतर गांवर ती खूष होती आणि त्यामुळेंच तो तिला प्रिय होता. गाच्या भाषणांत नेहमीं विलासी जीवनाच्या गोष्टी असावयाच्या. माजांतील दैन्याला तेथें थारा नव्हता. लीनेचें मन गंभीर विषयांत व्यग्र ललेलें असलें म्हणजे करमणूक या दृष्टीनें तिला त्याचें आगमन शगताहें वाटे.

आजहि तिनें त्याला आपल्या खोलींत बसवून बेटलें आणि त्याची ठेड बडबड ती ऐकूं लागली.

तो तिला म्हणाला, 'लीना, हल्लीं तूं मोठमोठ्या गोष्टींसंबंधीं विचार करतेस, तें बरें नाही.''

'विचार करणं न करणं आपल्या हातीं नाही, आल्बेर्त.'

'नाहीं कसं? गोमंतकाचं दैन्य पाहून तूं हल्लीं दुःखी होतेस. तें दैन्य पाहण्याऐवजीं तूं त्याची आनंदी बाजू पाहिलीस तर माझ्या-प्रमाणें तूं देखील आनंदी राहणार नाहीस का ?'

'असला आनंद मला नको आहे. सगळा समाज दुःखी असतांना मीं आनंदी राहण्याचा प्रयत्न कां करावा ?' लीनेनें प्रश्न केला.

'आपल्याच सुखासाठीं.' आल्बेर्तनें उत्तर केलें.

'पण हें सुख तरी आपल्याला लाभतें का ? मनुष्य हा स्वतंत्रतेचा भुकेला आहे. मानवतेचे सगळे नैसर्गिक हक्क संपुष्टांत आले असतांना आपण सुखी आहोंत अशा भ्रमांत आपणाला राहतां येईल का ?'

'लीना, माझ्या आयुष्याला असल्या कांट्याकुट्यांची कधीं बाधा होत नाही. मग तूंच तेवढी हा उपसर्ग कां करून घेतेस ? परकी सत्तेमुळे माझ्या सुखांत कोणतेंच वैगुण्य आल्याचं मला दिसत नाही. येथील प्रत्येक सुशिक्षित तुला हेंच सांगेल.'

'याचं कारण असं कीं आपली विचारशक्ति मेलेली आहे. आपली भावना बधिर झालेली आहे. आपण कर्मेन्द्रियांचं जिणं जगतां.' लीना उद्वेगानें म्हणाली.

'पोर्तुगीज सरकार किती चांगलं आहे ! आपल्या चारशें वर्षांच्या कारकीर्दींत त्यानें आम्हांला किती औदार्यानं वागविलं आहे !' आल्बेर्त पोर्तुगीजांचे पोवाडे गाऊं लागला.

'आमचा इतिहास तुला माहीत नाही वाटतं. आजचा खिस्ती समाज ही जुलमी फिरंगी राजवटीची दिव्य पताकाच आहे. फिरंग्यांनीं आम्हांला

आपल्याप्रमाणेच दुबळे व निष्क्रिय करून सोडले आहे. या दुबळेपणापेक्षा त्यांनी येथे केलेले क्राय पत्करले.'

'कोणता दुबळेपणा पोर्तुगिजांनी दाखवला ते तर सांगशील ?' आल्बेर्तेने प्रश्न केला.

'पाश्चात्य सुधारणेचा उपयोग करून गोमंतकाला सुखसमृद्ध करण्याचं कार्य पोर्तुगिजांनी केलं नाही. पोर्तुगीज साम्राज्यशाहीचं येथील कार्य म्हणजे बळजबरीची धर्मांतरं, समाजाच्या कोणत्याच शक्तीचा विकास घडवून आणला नाही. गोमंतकाच्या निसर्गशक्तीचा त्यांनी फायदा घेतला नाही. यामुळे यांत्रिक युगापासून आपला प्रांत कितीतरी दूर आहे.'

'या त्याच्या मागसलेपणांतच त्याची शांति आहे.'

'ही शांति नाही. स्मशानशांति आहे. गोमंतक बुद्धीनं अतिशय तीव्र असूनहि त्याच्या बुद्धीला इथं वाव नाही. त्याची कर्तृत्वशक्ति जन्मण्यापूर्वीच नष्ट होते. याचसाठी गोमंतकाबाहेर गेल्याशिवाय गोमंतकायांना आपल्या उज्ज्वल भवितव्याचा ठाव घेतां येत नाही.' लीना बोलत होती व आल्बेर्त निर्विकार मनाने ऐकत होता. त्यामुळे कितीतरी सांगण्यासारखे असूनहि तिने जीभ आवरती घेतली. गायन, वादन, सिनेमा, इत्यादि गोष्टींची चर्चा चालू असती तर आपले दिखाऊ ज्ञान मिरवून त्याने तिचे रंजन केले असते, पण असल्या गभीर विषयाचा विचार करायला तो मुळीच तयार नव्हता. शेवटी त्याने कंटाळून म्हटले, 'या तुमच्या भानगडी मला काही कळत नाहीत. हे तुझं तत्त्वज्ञान अशोकलाच चांगलं समजेल.'

'म्हणूनच मी त्याचा सहवास शोधते. अन् तेवढ्यासाठी पपा आणि तूं माझ्यावर रागावता !' लीना म्हणाली.

'मला एक कल्पना मुचली आहे. सांगू का तुला?' आल्बेर्तेने उल्हसित हसून विचारले.

‘हो, हो. सांग लवकर.’

‘एक पिकनिक करायचा आमचा विचार आहे. तूं आलं पाहिजेस.’ तो म्हणाला.

‘अवश्य येईन; पण केव्हां ?’

‘उद्यांच.’

‘पण कुठं ?’

‘जांबावलीला जाऊं. तिथं पाण्याचा तलाव व कुळागर आहे. एक दिवस तिथं मजेंत जाईल आपला.’

‘मग तयारीला लागू तुम्ही. अशोक असते तर रंग आला असता.’
हें वाक्य उच्चारतांना तिला अशोकची आठवण झाली.

‘क्षमा कर. अशोक आला तर तूं नेहमींच्या या देशभक्तीच्या गोष्टी त्याच्याशी बोलत बसशील, मग पिकनिकचं व्याख्यान होईल. अशोकला इथं बोलावून तूं आम्हांला छळूं नकोस.’

‘बरं आहे.’ तिनें स्मित करीत म्हटलें.

दुसऱ्या दिवशीं पहाटेला लीना, आल्बेर्ट व कार्लुस हीं तिघेही वनभोजन करायला निघालीं. केरीपर्यंत पायीं चालत जाण्याचें त्यांनीं ठरवलें होतें.

थंडी पडली होती. झाडांच्या पानांवरून दंवबिंदु गळत होते. पांखरांची गोड किलबिल सुरू झाली होती.

गप्पागोष्टी करीत तीं डोंगर उतरूं लागलीं. तेथून दिसणारा खालचा देखावा अतिशय रम्य होता. घनदाट पर्णराजीचा हिरवा समुद्र खाली पसरला होता. तें सगळें खोरें वनस्पतींनीं भरून गेलें होतें. आणि त्याच्या मधोमध विस्तृत तलाव पसरला होता. चारी बाजूंनीं जमिनीचे उंचवटे होते. एकादें सुंदर निसर्गदृश्य सुंदर चौकटींत शोभून

दिसावें त्याचप्रमाणें समोरील निसर्ग त्या सुंदर टेकडीच्या चौकटीत शोभून दिसत होता.

लीनेला असल्या सहलीची व वनभोजनाची आवड होती. तिच्या एकांतप्रिय वृत्तीला निसर्गाच्या साहचर्यात भावनांची भरती येत असे.

ती खाली पोंचली तेव्हां दहा वाजले होते. पण त्या कुळागराच्या शांततेने काळाची गति कुंठित झाल्याचा भास होई. पोफळीचें छत्र इतकें दाट होतें की, सूर्यकिरण क्वचितच जमिनीचें दर्शन घेऊं शकत. तलावाचा पृष्ठभाग मात्र उन्हांनें चमकत होता. पण तें ऊन देखील पर्णराजी-तून खाली उतरल्यामुळेच कीं काय, कोवळें असल्याची गोड प्रतीति येई. सर्कशीच्या तंबूंत ग्यालरीची बैठक तयार केलेली असते त्याप्रमाणें जमिनीच्या अरंद पण लांबच लांब पट्ट्या जिऱ्याच्या पायऱ्यांप्रमाणें वरपासून खालपर्यंत उतरत आल्या होत्या आणि त्यांत लावलेल्या केळी, पोफळी, नागवेली, इत्यादि नाजूक झाडांच्या अंगांतून जो गारवा निघत असे व जो सुवास दरवळत असे, त्यामुळे त्या वातावरणांत शांति व समाधान यांनीं कायमची वस्ती केली आहे असें वाटत असे. दर पर्डींतून पाण्याचे सुंदर पाट खेळवले होते. ते वाहत असतांना शांतिसमाधानाचीं गीतेंच जणूं काय गुणगुणत होते. अधूनमधून ओवळी, सोनचाफा व नागचाफा इत्यादि वृक्ष फुलांनीं डवरले होते आणि त्यांच्या उग्र सुवासानें आसपासचें वातावरण उन्मादक झालें होतें. जमिनीच्या पोटांतून ज्यांनीं हें भांडार उकरून वर काढलें तीं माणसें आसपास कष्ट करतांना दिसत होती.

त्या भूमीचें हें सौभाग्य होतें.

निसर्गाचें हें वैभव पहात पहात सगळेजण खाली उतरले व तलावाच्या कांठाशीं येऊन पोंचले. आल्बेर्तच्या चित्तवृत्ती उचंबळून आल्या होत्या. वातावरणांतील उन्माद व काव्यमयता यांमुळे फिरंगी संस्कृतीचा

सैतान त्याच्या अंगांत संचरूं लागला. वृत्तीची बेहोषता उत्पन्न झाल्याशिवाय कोणत्याहि प्रसंगांतील मजा अनुभवतां येत नाही हा त्याचा अनुभव होता. लग्न, नाच, भोजन, इत्यादि समारंभांत अंगांतील विकारांना कृत्रिम उपायांनीं चेतवून मग उन्मादक आनंदाचा आस्वाद घेण्याची पाश्चात्यांची पद्धति ख्रिश्चनांनीं आत्मसात् केली होती. तिचें प्रत्यंतर आजहि दिसून आलें. कारण आल्बेर्तेनं बरोबर आणलेल्या मद्याच्या बाटल्या उघडल्या व पोर्तुगालची ती उंची, सुंदर दारू प्यायला सुरवात केली. या कार्यक्रमांत लीनेनं भाग घेतला नाही. जेवणाच्या वेळीं ती नेहमीं नियमितपणें थोडें मद्य घेई. आणि आजहि तें घ्यायला वस्तुतः कोणतीच हरकत नव्हती. परंतु अशा या प्रसंगां तिच्या विवेकानेंच तिच्या स्वाभाविक आवडींना लगाम घातला. अशोकाशीं तिचा जो स्नेह घडून आला होता, त्यामुळें अवघ्या थोड्या कालावधींत तिच्या वृत्तींत बराच मोठा बदल घडून आला होता. तिच्यावर लहानपणापासून वैभवाचे संस्कार घडले होते, आणि तिच्या पूर्वजांनीं खिस्ती धर्म स्वीकारल्यापासून अधिकार, संपत्ति, विलास, यांच्या पार्यां तिच्या घराण्यानें साध्या राहणीला मूठमाती दिली होती. या परंपरेचा ठसा अर्थातच तिच्या मानसिक प्रकृतीवर उठल्याशिवाय राहणें शक्यच नव्हतें. त्यामुळें जीवनांतील भोगांकडे तिची स्वभावतःच असलेली ओढ तिला केव्हां केव्हां अतिशय जाणवत असे आणि अशा वेळीं तिच्या वृत्तीची ही दुर्बलता आणि ग्रंथ व परिस्थिति यांच्या अभ्यासानें तिच्या मनाचा झालेला निश्चय या दोहोंमध्ये कलह माजून राहत असे. अशोकच्या व्यक्तित्वाच्या प्रभावानें विलासी जीवनाचा मोह बाजूला सारण्याचा ती प्रयत्न करी आणि आतां देखील तिनें मद्य न घेण्याचा आग्रह धरला, तो अशोकच्या सहवासानें तिच्या जीवनक्रमाला मिळालेल्या नवीन दीक्षमुळेंच धरला.

तो विस्तीर्ण स्फटिकवत् तलाव आपल्या चमकणाऱ्या पाण्याने जणू काय त्या त्रिकूटाला आपल्याकडे बोलावीत होता. तलावाच्या दुसऱ्या तीरावर जें कुळागर पसरलें होतें तें अगदीं सपाट जमिनीवर होतें. त्यामुळें त्याची शोभा वेगळीच दिसत होती. असंख्य खांबांच्या आधारावर उभ्या असलेल्या या भव्य प्रासादाच्या अंतर्भागांत काय चाललें असेल हें जाणण्याची चुटपूट बाहेरील प्रवाशाला लागल्यावांचून राहत नसे. जनलज्जेची कोणतीच क्षिति मनांत न बाळगतां गावड्या तरुणी अपुरें वस्त्र नेसून पाटांतलें पाणी ' कल्यां ' च्या साहाय्यानें पोफळीच्या मुळांवर शिंपडीत, त्या वेळीं वस्त्रांचें कोणतेंच बंधन न मानणारें त्यांचे उन्नत उरोज त्या हालचालींबरोबर वरखालीं होत, त्यांचा कटिप्रदेश व नितंब यांना उन्मादक गति मिळे. मद्याचा आस्वाद घेतांना आल्बेर्तची नजर या चेतक दृश्यावर स्थिर झाली तेव्हां त्याला मद्यप्राशनांत अधिकच गोडी प्रतीत झाली. आणि जलक्रीडेच्या निकट आनदानें त्याचें मन हुरळून गेलें. आल्बेर्त व कार्लुश यांनीं स्नानाचा दुसरा पोशाक चढविला, तरीहि लीना स्वस्थच बसली होती हें पाहून आल्बेर्तनें तिला म्हटलें,

‘तू आम्हाला सोबत नाहीस करीत?’

‘मी आज स्नान करणार नाहीं !’ तिनें उत्तर केलें. तिचा उदासवाणा स्वर त्या दोघांनाही जाणवला.

‘मग पिकनिकला कशाला आलीस ? इतका छानदार तलाव पुढें पसरलेला असतांना पोहण्याची मजा अनुभवल्याशिवाय तू घरीं परत जाणार ?’ अल्बेर्तनें प्रश्न केला.

लीना समोरच्या चंचल पाण्याकडे पहात गप्प राहिली. क्षणाक्षणाला उठून लगेच विरून जाणाऱ्या जललहरींप्रमाणें तिच्या मनांतहि विचार-भावनांच्या कितीतरी लहरी उठल्या.

‘लीना, तूं किती सुंदर पोहतेस ! आमच्यापेक्षां या कलेंत तूं वाकबगार आहेस. नृत्यवादनांत मोठ्या उत्साहानं तूं भाग घेतेस. मग जलक्रीडेंत तूं अशी माघार घेतेस हें तुला बरं वाटतं ?’ त्यानें पुढें म्हटलें.

त्याचा चेहरा आतां भावनांनीं जणूं काय फुलला होता. त्याचे मोहक डोळे आतां विकारी आनंदानें चमकत होते. त्याच्या गालांवर लाली चढली होती आणि एक प्रकारचा सूक्ष्म कंप त्याच्या गात्रांत संचरला होता. स्नानाच्या तंग व पातळ पोषाखांत त्याचा उंच व गोंडस देह फारच घाटदार व रेखीव दिसत होता.

लीनेच्या अंगीं नेहमीं वास करणाऱ्या कलाचतुर यौवनाला आव्हान करण्यासाठीं त्यानें व्हायलीन हातांत धरलें आणि आकाशाकडे आपली धुंद नजर लावून आपल्या रम्य आवाजांत त्यानें गीत म्हणायला सुरवात केली:

सुखा, मुज्या गोपान यो आंज्या
तुजविण हें काळीज रोडता
आँतोस्कोन मुजें हें सुंदेता
गोपान दोरूंक वोरनुक तुका

लीनेला वाटलें, आपण येथें यायला नको होतें. अशोकच्या स्नेहांत अंतराय उत्पन्न करण्यासारखी कोणतीच गोष्ट आपण करायला नको होती...

पण तूं दुबळी आहेस का ?— तिच्या मनानें तिला प्रश्न केला. —सगळ्या कलांचा आस्वाद घेतांना तूं खंबीर असतेस. कलेच्या परिणामाचा विकारी अंश बाजूला सारून तूं तिचा आस्वाद भेजं शकतेस. मग आतां जलक्रीडेला मिऊन मागं राहतेस हा तुझा दुबळेपणा नाही काय ?

या विचारांबरोबर लीना निश्चयानें उठली आणि बाजूला जाऊन

तिनें झटपट आपला पोशाख बदलला.

आल्बेर्तचा आवाज वाद्याच्या साथीनें आसपासच्या कुळागरांत दुम-दुमत होता. व त्याचे प्रतिध्वनी एकसारखे उठत होते ते तर फारच मजेदार होते.

लीना तलावाच्या दिशेनें जाऊं लागली. आल्बेर्तनें तिला प्रश्न केला, ' त्या बाजूनें कुठें जातेस, लीना ? '

' स्नान करायला. ' ती उत्तरली.

' पोहायला ही जागा सुरेख आहे. आपण सगळे इथंच स्नान करूं. '

' नाही, आल्बेर्त. तुम्ही दोघेहि इथं अंधोळ करा. मला पोहायला थोडा एकांत हवा. म्हणून तलावाच्या टोंकाला जाऊन मी लगेच येते. '

आणि इतकें बोलून ती तेथून झटकलीच.

आल्बेर्तची निराशा झाली. तो तलावांत उतरला. त्याच्या मित्रांनें हि पाण्यांत उडी टाकली. त्याबरोबर असंख्य जलबिंदू वातावरणांत उडून प्रकाशांत चमकले, आणि वर्तुलाकार लाटांचा नाद सुरू झाला.

कार्लशला चांगलें पोहतां येत नव्हतें, कंबरभर पाण्यांत हात मारीत, बुड्या घेत, तो सपासप पोहत पुढें जाणाऱ्या आल्बेर्तकडे कौतुकांनें पहात राहिला.

आल्बेर्त पाण्यांत सफाईनें तरंगत होता. या कलेंत तो पटाईत असल्या-मुळें वेगवेगळ्या प्रकारांनीं त्याचें क्रीडाकौशल्य दिसून येत होतें. ही त्याची क्रीडा चालली असतांना त्याचें मन मात्र वेगळ्याच साम्राज्यांत तरंगत होतें. लीना आपल्याबरोबर पोहायला आली असती तर आपण काय काय केलें असतें यासंबंधीं निरनिराळ्या कल्पना त्याच्या मनांत तरंगूं लागल्या.

तो याप्रमाणें पोहत पोहत तलावाच्या दुसऱ्या तीरावर गेला. तेथून त्यानें आसपास नजर फेकली. समोरचें कुळागार त्याला आतां कितीतरी

आश्चर्यकारक दिसलें. ती वसाहत करणाऱ्या अडाणी लोकांचें कौशल्य अप्रतिम होतें. टेकडीच्या शिखरापासून तलावाच्या कांठापर्यंत नानाविध वनस्पतींची लागवड किती पद्धतशीर व रेखीव रीतीनें करण्यांत आली होती.

कांहीं वेळानें त्याची दृष्टि तलावाच्या डाव्या बाजूकडे वळली व तो चमकला, तेथें लीना एकांतांत स्नान करीत असलेली त्याला दिसली. त्याबरोबर अधिक विचार न करतां त्यानें त्या दिशेनें पोहायला सुरुवात केली.

हा प्रकार लीनेच्या ध्यानांत आला नाहीं. आपण अगदीं निवांत व सुरक्षित जागीं असून आपल्याला येथें आल्बेर्तचा उपसर्ग होणार नाहीं अशी तिची समजूत होती.

तिनें पाण्यांत प्रवेश केला त्या वेळीं तिच्या मनांत अशोकसंबंधी विचार येऊन गेला. त्याच्या सोबतीची उणीव तिला जाणवली. आणि लवकरच आपण त्याला बरोबर घेऊन येथें येणार आणि त्याच्यासमेत जलक्रीडेचा भरपूर आस्वाद घेणार असा तिनें आपल्या मनाशीं बेत केला. ती देखील पोहण्यांत कुशल होती. आपलें कौशल्य अजमावून पाहण्याचा नाद प्रत्येक कलावानाला असतोच. या विस्तृत तलावांत पोहून तिला आपल्या कौशल्याचा अजमास घ्यावयाचा होता.

तिनें पाण्यांत हात पाय मारले व लवकरच ती बऱ्याच अंतरावर येऊन पाण्यांत उधारी तरंगत राहिली.

या पद्धतीनें पोहण्यांत तिला नेहमीं वेगळीच मजा वाटत असे. हात पाय न हालवतां, मानेला विशिष्ट झोंक देऊन व शरीर एका पातळीवर आणून ती तास अर्धा तास पाण्यांत तरंगत राही. आणि नीलाकाशाकडे पाहात मनाच्या शून्य तंद्रीत रमून जाई.

अशा स्थितींत ती आतां पडली होती. कोणत्याच गोष्टीचें तिला भान नव्हतें. खाली पाणी आणि वर आकाशाचा अनंत अवकाश एवढेंच तिला जाणवत होतें, महातत्त्वांच्या मांडीवर आपलें शरीर टेंकून ती विवस्त्र

अवस्थेंत पडली होती. तिच्या मस्तकांत कोणतेच विचार चालत नव्हते. तिच्या इंद्रियांपुढें कोणताच वेध नव्हता. तिची नजर अनंतांत विलीन झाली होती. खालून एकादी स्प्रिंग लावून ठेवल्याप्रमाणें या निश्चल अवस्थेंतहि तिची काया कप पावत होती. इंद्रियांची जाणीव हळूहळू विरत आहे; विकारी मनाचे सगळे भाव वितळत आहेत; देहाचें शान गळत आहे; अशा अवस्थेचा ती प्राणांचीं इंद्रियें करून आस्वाद घेत होती. इतकी समाधि, वृत्तीचें इतकें उच्चत्व तिला क्वचित्च अनुभवतां आलें होतें. नेहमीं पोहतांना तिला चंचल वृत्तींचा अनुभव येई. पाण्याच्या स्पर्शानें तिचें मन व तिचा देह विलक्षण चंचलतेनें स्फुरूं लागत, आज सगळीच एकतानता होती.

आणि ती अशा स्थितींत असतांना आल्बेर्त, तळमळत, उचंबळत, जलपृष्ठाच्या रेपेवर उठून दिसणाऱ्या तिच्या वक्षस्थळांच्या वर्तुलांकडे आपली भोगी नजर स्थिर करीत पुढें सरकत होता.

तो तिच्यापासून चार हातांच्या अंतरावर आला तरी लीना आपल्या तंद्रींतच तरंगत होती.

तो आतां तिच्यावर झडप घालणार, इतक्यांत पाण्याच्या सळसळाटानें दचकून तिचें लक्ष त्याच्याकडे गेलें आणि तोंडांतून चीत्कार काढून ती पाण्याच्या पोटांत अदृश्य झाली.

आणि त्याच क्षणीं अशोक तलावाच्या तीराला येऊन पोचला. आणि लीनेला अशा विवस्त्र स्थितींत आल्बेर्तच्या अगदीं शेजारीं पाहून त्याला धक्का बसला.

एकहि क्षण तेथें न थांबतां तो तेथून मागें परतला.

आल्बेर्त विकारवश झाला होता. त्यानेंहि पाण्यांत बुडी मारली व स्नीनेचा शोध चालविला. त्या स्वच्छ पाण्यांत तिचा शुभ्र रेखीव देह झरा-झर स्वैरपणें जात होता तो त्याला स्पष्ट दिसत होता. त्या वेळीं ती एकाद्या जलदेवतेप्रमाणें शोभत होती. ती भयचकित झाली होती. आणि तिच्या वृत्तींत बेफामपणा शिरला होता.

आल्बेर्त अतिप्रसंग करणार हें तिला कळून चुकलें होतें. त्याला टाळण्या-साठीच तिनें ही सुरक्षित जागा पसंत केली होती, हें त्यालाहि चांगलें माहित होतें. असें असूनहि तो उद्धटपणानें, अनाहूतपणानें तिच्या इच्छेची पर्वा न करतां तिचा पाठलाग करीत होता. हा प्रकार तिला असह्य झाला.

आल्बेर्तला त्या विकारवश स्थितींत आकस्मिक बल व कौशल्य जणूं प्राप्त झालीं होती. त्यानें लवकरच तिला गांठली. पण क्षणांत त्याच्या हाताच्या पकडीतून तिचा पाय सरकून सुटे, तर क्षणांत तिच्या देहाभोंवतीं दोन्ही हातांचा विळखा घालून तो आवळण्यापूर्वीच ती त्यांतून निसटून जाई.

याप्रमाणें थोडा वेळ त्यांच्यामध्ये पाठशिवणीचा खेळ जणूं काय चालूं होता. शेवटीं वातावरणाइतक्याच स्वच्छ व विरल अशा त्या जलोदरांत

त्यानें तिला मिठी मारली. कांहीं क्षण धडपड झाली. त्याच्या हाताचा त्वेषानें चावा बेऊन लीनेनें तलावाचा पृष्ठभाग गांठला. आणि चार हात मारून ती कांठाशीं आली.

आल्बेर्तहि तिच्या मागोमाग वर आला. त्याची मुद्रा काळवंडून गेली होती. चाव्याच्या तीव्र वेदनेनें त्याचें शरीर कांपत होतें. या अकल्पित प्रकारानें त्याला धक्का बसला होता व त्याची धुंदी उतरली होती.

त्यानें तिच्या मागोमाग कांठावर चढत आर्जवी स्वरांत तिला म्हटलें, 'लीना, मला क्षमा कर.'

त्याच्याकडे मान न वळवतां ती पुढें चालूं लागली. परंतु तिच्या मुद्रेवरचा आविर्भाव, तिच्या चालण्याचा आवेश, हें सारें पाहून त्याला असेंच वाटलें कीं, लीना रोमरोमांतून आपला धिक्कार करीत आहे.

आल्बेर्त तेथूनच परतला. तिच्या मागोमाग जाण्याचें धैर्य त्याला झालें नाहीं.

लीना तीराप्रमाणें धांवतच रस्त्यावर आली आणि मोटारनें धरीं परतली. घडलेल्या प्रकारानें ती इतकी गोंधळून गेली होती कीं, मनाच्या असहाय्य अवस्थेंत तिनें आपलें अंग पलंगावर टाकून दिलें व उशींत तोंड खुपसून एकाद्या बालिकेप्रमाणें ती स्फुंदस्फुंदून रडूं लागली.

थोड्या वेळानें तिचा नोकर आंत आला आणि त्यानें अशोकची चिन्ही तिच्या हातीं दिली.

तिनें ती झटकन् उबडली आणि कांपण्या अक्षरांत अशोकनें लिहिलेल्या त्या चार ओळी वाचून ती पलंगावर पुन्हा आडवी झाली आणि तिनें जोराचा हुंदका दिला.

अशोकनें चिन्हींत लिहिलें होतें, 'किती आशेनें मी तुझ्याकडे आलों होतो! पण आल्बेर्तबरोबर तुझी जलक्रीडा चालली असतांना मला जें कांहीं दिसलें तें खरें असेल तर आमची योजना मातीमोल झाल्यासारखीच

नाहीं का ? तुझ्यामाझ्या सहवासांत जें कांहीं घडलें तें स्वप्न होतें. आल्बर्टच्या सहवासांत जें मी पाहिलें तें सत्य होतें, असेंच नाहीं काय ?'

लीनेनें हा मजकूर फिरून दोनतीनदां वाचला. किती कठोर मजकूर ! शब्द कठोर नव्हते. पण त्यांतील अर्थ तिच्या सर्व आशा-आकांक्षांचा चुराडा करणारा होता. तिच्या जीवनांतील भावि सुखाचें नाजूक सूत्र जणूं तुटून गेलें होतें. तिच्या सार्वजनिक आयुष्यांतील ध्येयसृष्टि अकस्मात् जळून खाक झाली होती. अशोकच्या आधाराशिवाय तिला कोणतेच मनोरथ पूर्ण करतां येत नव्हते. गोमंतकाचें दर्शन घेऊन झाल्यानंतर त्याच्या नवनिर्मितीचें जें महान् कार्य तिच्या मनांत घोळत होतें, तें अशोकच्या सान्निध्याशिवाय एकाद्या पांढऱ्या ढगाप्रमाणें वाऱ्यावर विरून जात होतें. ती किती दुर्दैवी होती ?

या दारुण पियारानें लीना तळमळत होती. आयुष्यांतील प्रेमाच्या, कर्तृत्वाच्या गोड वसंतऋतूला प्रारंभ होतो न होतो तोंच वर्षाऋतूचें भयाण तांडव सुरू झालें होतें.

आणि यांत तिच्या दृष्टीनें अशोकचा यत्किंचितहि दोष नव्हता. तो मनुष्य होता. त्यांतल्यात्यांत तो पुरुष होता. तो ध्येयवादी होता. प्रामाणिक व सरळ होता. आपल्या वर्तनांत त्याला दुटप्पीपणा दिसून आला. आणि तोच त्याला सहन झाला नाहीं, यांत त्याचा काय अन्याय ? आपले विचार, आपल्या भावना, आपण त्याच्यापार्शीं व्यक्त केल्यानंतर आपल्या हातून जो प्रकार घडला तो आपल्या पहिल्या वर्तनार्शीं किती विसंगत आहे ! आल्बर्टबरोबर आपण जलक्रीडा केली असेंच अशोकला वाटलें. आपण त्याचा धिक्कार केला, त्याला कठोर शिक्षा दिली, हें कांहीं अशोकला कळलें नाहीं. त्याच्या दृष्टीनें इतर विलासी, चंचल खिश्न तरुणी आणि तत्त्वज्ञानाचे पट्टे कुशलतेनें फिरविणारी लीना, यांच्यांत कोणता फरक होता ? त्या तरुणी निदान प्रामाणिक असतात. कारण समाजसेवे-

संबंधी त्या स्वप्नांत सुद्धां विचार करीत नाहीत, त्यांचें मन व कृति सुसंगत तरी आहे. आणि आपण ? ... विचारानें आपण अशोकपार्शी जात असतांना रक्तानें आपण आपल्या आदर्शापासून किती दूर सरकत होतों ? ...

या परिवर्तनाची तिनें चिकित्सा सुरू केली तेव्हां तिला दिसून आलें कीं आपल्या इच्छेच्या कक्षेबाहेर असें कांहीं तरी आपल्यांत घडत आहे. मनाच्या अशा भ्रमणांतच मध्यरात्रीपर्यंत तिचा डोळा लागला नाहीं.

आपल्या पापाचें जणुं काय प्रायश्चित्त घेण्यासाठीं लीना दुसऱ्या दिवशीं पहाटेला उठली आणि आपले प्रातर्विधी झटपट उरकून घेऊन ती बाहेर पडली. ती दहा पावलें चालली असेल नसेल, तोंच तिला समोर जें दृश्य दिसलें तें पाहून तिच्या अंगावर शहारे आले.

चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या वयाच्या एका गरीब जखमी बाईला तेथें आणण्यांत आलें होतें. तिला झालेल्या जखमांतून रक्तस्राव होत होता. तिचे केस विस्कटलेले असून धुळीनें भरलेले होते. तिच्या सांगाती एक म्हातारा होता. लीना दृष्टीस पडतांच त्यानें तिला मुजरा करून तिच्या जवळ येत म्हटलें, ' सांतूनं हिला मारहाण केली आज. '

त्या बाईची स्थिति पाहून लीनेला कळवळून आलें. हा प्रकार काय असेल हें तिनें कल्पनेनेंच ताडलें. अधिक चवकशी न करतां लीना बाई-घाईनें घरांत परतली. तिनें औषधाची वाटली व पट्ट्या आणून तिच्या जखमा धुवायला लावल्या व त्यावर औषध लावून स्वतःच्या हातानें बांधून टाकल्या. मग तिला पेजपाणी द्यायला लावलें आणि बऱ्याच वेळानंतर ती त्याच्याबरोबर पुन्हां बाहेर पडली.

वाटेंत म्हाताऱ्यानें तिला घडलेली हकीकत सांगितली. सांतूनें दारूच्या धुंदींत बायकोशीं भांडण करून सुन्यानें तिला जखमा केल्या होत्या.

शेजारी मध्ये पडले नसते तर त्याने तिला ठारहि केली असती, शेजारच्या म्हाताऱ्याने न्यायनिवाडा करण्यासाठी परैरांच्याकडे तिला आणले होते, तिचे घर त्यांच्या भाटांत होते.

मैल दीड मैल वाट चालून गेल्यानंतर ती एका खेड्यांत पोचली. त्या खेड्यांतील बहुतेक जमीन परैरांच्या मालकीची होती, तींतच शे-सव्वाशे घरे होती, तीं अगदी लहान व चंद्रमौळी होती, बांबूच्या भिंती, झावळ्याचे छप्पर, अशी त्यांची रचना होती. चांगले घर क्वचित्च दिसत होते.

अशा एका झोंपड्यांत त्या म्हाताऱ्याने लीनेला नेले, येसू नवऱ्याच्या भीतीने कांपतच बाहेर उभी राहिली, घराच्या एका कोंपऱ्यांत चार पांच वर्षांचे एक मूल आजारी स्थितीत पडले होते.

लीनेने घरांतल्या दृश्यावरून चटकन नजर फिरवली, एका खोलीत सातू-घराचा मालक-कण्हत कुंथत, उभड्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडला होता, दारूची निशा अजून उतरली नव्हती, त्याच्या तोंडांतून शिव्यागाळीचा वर्षाव होत होता.

हा प्रकार कमीअधिक प्रमाणांत त्या सगळ्या कुटुंबांतून चालू होता, घरच्या माणसांत या ना त्या निमित्ताने भांडण व्हायचे, मग मारहाण, शिवीगाळ, बोंबाबोंब, इत्यादि विधि उरकल्यानंतर भयाण शांतता प्रस्थापित होई.

लीनेला असा प्रश्न पडला की या प्रकरणांत शिक्षा कोणाला करायची ? ती अशा विचारांत असतानाच म्हाताऱ्याने म्हटले, 'धनीण, तुम्ही इथं क्वचित्च येतां म्हणून तुम्हांला इथली माहिती नाही. या गांवांतल्या दीडशे घरांपैकी सव्वाशे घरे दारूबाज आहेत. पुरुष, बायका, मुले, सगळीं दारू पितात. ...'

लीनेला तें ऐकून दुःखाचा व आश्चर्याचा धक्का बसला.

म्हातारा पुढें म्हणाला, 'पोटाला न मिळालं तरी चालेल; पण दारू घेतलीच पाहिजे. बहुतेक लोक रेंदेर किंवा खारवी आहेत. माडांची सूर काढून तिच्यापासून दारू गाळण्याचं काम रेंदेर करतात आणि हे खारवी लोक समुद्रांत जाऊन मासळी मारतात. हे लोक चांगलं कमावतात; पण सगळं लगेच गमावून बसतात. तुमच्या या एका भाटांत चारपांचशें माडांचीं झाडे सुरीला दिलेलीं आहेत. तेंथें सचार-ऐशीं माणसं हें काम सारखें दिवसरात्र करतात. पंचवीस-तीस दारूच्या भट्ट्या चालतात. एवढी दारू या वस्तींतच फस्त होते ! यावरून तुम्ही कल्पना करा.'

लीनेनें म्हातार्याचें निरीक्षण केलें. त्याची शरीरयष्टि मजबूत होती. इतक्या म्हातारपणांतहि त्याच्या अंगीं विलक्षण हुशारी व जोम हीं दिसून येत होती. दारूच्या व्यसनाला तो बळी पडला नव्हता हें स्पष्ट दिसत होतें. तो गाबत्यापैकींच होता. आपला हा वाडा दारूच्या राक्षसापासून मुक्त व्हावा, म्हणून त्यानें आतांपर्यंत खूप खटपट केली होती. लोकांचीं भांडणें मिटविणें, शाळेची व्यवस्था पाहणें, गांवांत रोगराई शिरली तर घरोघर फिरून लोकांना रोगाची माहिती करून देणें व औषधोपचार सांगणें, इत्यादि कामें फावल्या वेळांत करण्याची त्याला संवय झाली होती.

पण, दारूचें उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांत मात्र त्याला यश मिळालें नव्हतें. कारण पेरैरा, पोलीस, सरकार, हे सगळे दारूच्या पक्षाचे होते. यामुळें त्यानें कोणतीहि खटपट केली तरी तीं निष्फळ होई.

सरकारनें एकदां सुरीच्या माडांवरील पट्टी वाढवली. त्यामुळें रेंदेर लोक विथरले. या असंतोषाचा फायदा घेऊन सांवळ्यानें—त्या म्हातार्यानें—वाड्या-वरच्या साऱ्या रेंदेरांकडून माड सोडण्याचें व दारू न गाळण्याचें अभिवचन घेतलें. पण खुद्द पेरैरा आपली मिळकत बुडते म्हणून पोलिसला सामील झाले. त्याचा परिणाम असा झाला कीं पोलिसांनीं संपवाल्यांना संप मोडायला सक्तीनें भाग पाडलें व सोडलेले माड पुन्हां करायला व दारू

गाळायला लावले, यावेळेपासून त्यानें अशी खूणगांठ बांधली कीं आपल्या-
सारखा गरीब अडाणी मनुष्य पेरैरैसारख्या भाटकारांच्या सहाय्याशिवाय
दारूच्या बाबतींत कोणतेंच कार्य करूं शकत नाहीं.

सांवळ्याच्या तोंडून दारूबाजीची ही साद्यंत हकीकत लीनेला कळली
तेव्हां गोमंतकांत बहुतेक लोक दारूडे कां बनले आहेत, या गोष्टीचा तिला
उलगडा झाला. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित, सगळे खिश्चन दारू
पीत आहेत. इतकेंच नव्हे तर या व्यसनांत सुधारणेचें बीज आहे असेंहि
ते मानीत आहेत. गोमंतक ही कल्पवृक्षांनीं समृद्ध अशी भूमि आहे.
पण ती आज पुण्यभूमि राहिलेली नसून ती पापभूमि झालेली आहे.
करण, ज्या नारळीतून अमृत काढावयाचें त्या नारळीतून आज दररोज
हजारों वाटल्या दारूसारखें विष निघत आहे. आणि त्याचा उपयोग
लोक अन्नाप्रमाणें मोठ्या आवडीनें करीत आहेत. अशा रीतीनें जनता
दिवसेंदिवस खगत चालली आहे. तिला सुधारण्याचा उपाय आपल्या
हातीं आहे काय ?

या प्रश्नाबरोबर तिचा जीव हैराण झाला. कारण आपल्यासारख्या
माणसाची तिला असहाय्यता दिसून आली. गोमंतकाला हैराण करणारे रोग
असे कितीतरी असतील, त्यांची आपल्याला वार्ताहि नाहीं...

पपांना सांगून निदान आपल्या भाटांत तरी दारूचें उच्चाटन करण्याचा
प्रयत्न आपणाला करतां येईल काय ? असा आशेचा किरण तिच्या मनांत
चमकला, पण वडिलांचा इतिहास तिच्या या अपेक्षेचीं विसंगत होता.
त्यामुळें तिचें मन शंकाकुल झालें. तरीहि पपांचें मन वळविण्याचा प्रयत्न
करण्याचें तिनें ठरविलें.

लीना व आल्बेर्त यांना स्वैर जलक्रीडा करतांना अशोकनें क्षणभरच
पाहिलें, तो प्रसंग त्याला उद्वेगजनक वाटला. तिच्यासंबंधीं त्यानें ज्या गोड
कल्पनांचें पोषण केलें होतें, त्यांचा एकाद्या स्वप्नसृष्टीप्रमाणें एकदम निरास

झाला. लीना सुंदर आहे; पण विलासी नाही. वैभवसंपन्न आहे; पण भोगासक्त नाही. पाश्चात्य संस्कृतीचे श्रेष्ठत्व तिने आत्मसात् केले आहे; पण त्या संस्कृतीतील उच्छृंखलपणा व उन्माद तिच्या वृत्तीत दिसून येत नाहीत. तिला ध्येयवदी जीवनाची ओढ लागलेली असून लोकसेवेसाठी ती आसावलेली आहे, इत्यादि तिच्यासंबंधी अनुकूल ग्रह अशोकने करून घेतले होते, ते वरील प्रसंगामुळे नष्ट होताच त्याला अतिशय दुःख झालेच, परंतु आपल्या आयुष्यातील एक गोड, नाजूक धागा तिच्या जीवनधाग्याशी मिलाफ पावत होता, तो तिने क्रूरपणाने तोडून टाकला असे वाटून तो अधिकच हरौण झाला. या निराशेच्या भरांतच तो त्या निसर्गसुंदर खोऱ्यातून तिरिमिरीने तसाच परतला.

रस्त्यावर येऊन मोटारीत बसतांना त्याचा उद्देश घरी जाण्याचा होता. परंतु वाटेत त्याला जें एक निसर्गदृश्य दिसलें त्यामुळे त्याचा बेत बदलला.

त्याने चंद्रेश्वर पर्वतासंबंधी पुष्कळ ऐकले होते. त्या बाजूने प्रवास करतांना त्याने पर्वतशिखरावर विराजमान झालेले तें देऊळ दुरून पाहिले होते. आणि त्या देवळाभोंवतालची सुंदर नारळी व इतर वृक्षराजी पाहून त्याला त्या पर्वताचे दर्शन घेण्याची इच्छा कितीतरी वेळां झाली होती. परंतु तसा योग केव्हांच जुळून आला नव्हता. आतां मात्र त्याने ठरवले कीं आपल्या मनाला विरंगुळा पाडण्यासाठीं पर्वताच्या त्या उच्च व पवित्र वातावरणांत एक दिवस विहार करून यावे.

तो मोटारीतून उतरला आणि शेतातून गेलेल्या एका मळलेल्या वाटेने तो चालू लागला.

आसपासच्या शेतांत पाणी खेळवले होते आणि तेथे नुकतेच वांयगणाचे पीक लावले होते. तें बोटभर वाढले होते. त्याचा सौम्य पोपटी रंग पाण्याच्या चकचकीत सपाटीला खुलून दिसत होता. वाऱ्याची झळक

सुटली म्हणजे ती या कोंवळ्या गवतावर लाटा उठवून नाचतच जाई.

अशोक पर्वताच्या पायथ्याशी पोचला, तेव्हां जवळच त्याला एक लहानशी देवळी दिसून आली. तेथे नमस्कार करून त्याने पर्वताच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

पायऱ्या असंख्य होत्या. त्या चढत असतांना त्याचा जीव कासावीस होई. म्हणून त्याने वाटेत तीन चार ठिकाणी विश्रांति घेतली. व दोन तासांच्या मार्गक्रमणानंतर तो पर्वतावरील लोकवस्तीत येऊन पोचला.

बाहेर अकरा वाजले होते. पण तेथे अगदी सकाळ दिसत होती. चोहेंबाजूनी उभ्या असलेल्या झाडीने बाहेरच्या भव्य देखाव्यावर पडदा टाकला होता. आणि आकाशाचा परिघ अगदी मर्यादित केला होता.

ती लहानशी वसती मात्र रम्य दिसत होती, उतरंडीवर सगळीं घरे होती. तीं इतकीं लहान व सुवक होती, कीं तीं जणू काय एकाद्या कारागिराने कार्डबोर्डचीच केली आहेत असे पाहणाऱ्याला वाटावे.

मध्ये एक पाषाणी कुंड होते. ते स्वच्छ पाण्याने भरले होते. नजीकच एक छोटा तलाव होता. त्याला लागूनच शाळेची चिमुकली इमारत होती. या सगळ्या दृश्यांत एक प्रकारचा रेखीवपणा होता. केळीनारळींच्या समृद्धीमुळे या स्थानाला पावित्र्याबरोबर शांति आणि सौंदर्य हीं प्राप्त झालीं होती.

अशोकने कुडाच्या कांठीं बराच वेळ विश्रांति घेतली. त्यांतले पाणी प्राशन करून तो ताजातवाना झाला आणि मोठ्या उत्साहाने तो पर्वतशिखर चढू लागला.

शेवटची पायरी चढून त्याने दरवाजाच्या आंतील प्राकारांत प्रवेश केला. तेव्हां त्याच्या नजरेसमोर जो देखावा अकस्मात् उभा राहिला तो अक्षरशः अवरुणनीय होता.

शिखरावरील लहानशा सपाटीवर एक देऊळ होते. हेंच चंद्रेश्वराचें

देऊळ. तें लहान व जुनें होतें, पण पर्वताच्या पायथ्याशीं उभें राहून वर नजर फेंकली म्हणजे तें देऊळ व पुढचा स्तंभ भव्य असल्याच्या भास होई.

चंद्रेश्वराचें दर्शन घ्यावें, तें खालच्या सर्वव्यापी देखावा पाहण्यासाठीं, असें अशोकला वाटलें. आतांपर्यंत त्यानें जीं शेंकडों निसर्गदृश्यें पाहिलीं होती व आपल्या कथाकादंबऱ्यांतून चित्रित करण्याचा प्रयत्न केला होता, त्या सगळ्या दृश्यांची भव्योदात्त मांडणी पुढच्या देखाव्यांत सामावली होती, हें तर खरेंच; परंतु त्यानें केव्हांहि कल्पिलें नव्हते असें वैभव तेंथें मुक्तहस्तानें परमेश्वरानें उधळलें होतें.

दैवी भांडाराच्या या तेजस्वी पसान्यांत कोणती वस्तु मोलाची नाही ? असा अशोकला प्रश्न पडला, उजव्या बाजूला त्यानें नजर वळवली तेव्हां ती कोठें स्थिर करावी तें समजेना, इतका तो भांबावून गेला. लहान बालकाच्या पुढें शें-शंभर रंगीबेरंगी खेळणीं एकाच वेळीं टाकलीं म्हणजे त्याची जी आश्चर्ययुक्त गोंधळाची स्थिति होते, त्या स्थितींत तो आतां पडला.

त्यानें क्षितिजाकडे पाहिलें, तें सागराच्या विस्तीर्ण गोलाकार सपाटीला भिडलें होतें, तेथें कललेल्या सूर्याचें प्रतिबिंब लांबच लांब पट्ट्याच्या रूपानें जलपृष्ठावर पसरलें होतें. तें इतकें विविध व तेजस्वी होतें कीं त्यांत चमकणाऱ्या अगणित रंगांचा प्रभाव माणसाच्या दृष्टीला सहन करवत नव्हता. शेंकडों मैल परिघाच्या प्रदेशांत नाना नद्याः वळणावळणांनीं, उभ्या आडव्या दाहीदिशांनीं, जणूं काय झोंपल्या होत्या आणि उन्हांत चमकणाऱ्या असंख्य जिवाणूंप्रमाणें भासत होत्या. त्यांच्यामध्ये नारळीच्या विस्तीर्ण राया पसरल्या होत्या. त्यांचे झुबके कोणत्या तरी कारागिरानें जमिनीवर मांडून ठेवल्याप्रमाणें वाटत होते. इतर प्रदेश वांयगणांनीं व्यापून टाकला होता आणि त्यांचे अगणित चौकोन त्यांतील पाण्याच्या थरामुळें व गोजिरवाण्या शेतांमुळें चमकतांना दिसत होते. या नद्या, या नारळी, शेतें, यांच्यामधून लहान मोठे असंख्य डोंगर

पहडले होते. त्यांचे पृष्ठभाग इतके जीवंत दिसत होते कीं जणूं काय अजस्र हरिणें आपल्या भूमातेच्या अंकावर लडिवाळपणानें झोंपीं गेलीं आहेत. आणि त्यांच्या उबदार, लवाळ पाठी श्वासोच्छ्वासानें जणूं काय वर खालीं होत आहेत.

देवळाच्या डाव्या बाजूला येऊन अशोकनें खालीं दृष्टिक्षेप केला. तेथेंहि तोच उदात्त देखावा. पण किती वेगळा ! त्याला आतां असें वाटूं लागलें कीं जें आपण घटकेपूर्वीं पाहिलें तें आतां विसरलों. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर जें आपण मस्तकांत सांठवून घेतलें होतें आणि ज्याचें स्पष्ट चित्र कोरलें होतें, तें आतां धूसर झालें. या नवीन देखाव्याच्या विविधतेमुळें पुसट झालें, आपण खालीं उतरूं लागणार तेव्हां या दोन्ही चित्रांपैकीं कोणतेंच आपल्या मनावर कायम राहणार नाहीं, इतकीं तीं दोन्हीं अद्भुत आहेत. त्यांचे परिणाम मात्र कधींच पुसले जाणार नाहींत.

या बाजूला डोंगराच्या रांगा एकीमागून एक अशा उंचावत गेल्या होत्या आणि मौज अशी कीं त्या सगळ्या डोंगरांवर वृक्षराजी गर्द माजली होती. कमी अधिक अंतरामुळें त्या वनराजीचे रंग विविध दिसत होते. त्यांच्या विविध छटांचें नामकरण करणें अशक्य होतें. जवळचे डोंगर एकाद्या वस्त्रावर लोकरीनें काढलेल्या कशिद्याप्रमाणें वाटत. व शेवटच्या ओळीचे पर्वत क्षितिजाच्या धूसर रंगांत विलीन झाले होते. तरीहि त्यांची सीमारेषा अस्पष्टपणें दिसत होतीच.

पृथ्वीच्या अंशमात्र भागाचा हा व्यापकपणा आणि त्यांतील निसर्गाचें हें उदात्त व सुरम्य दर्शन यांचा अशोकच्या मनावर इतका परिणाम झाला कीं आपल्या आयुष्यांत क्रांति घडवून आणणारी एक घटना आज घडत आहे असें त्याला वाटलें. जीवितांतील लहान लहान प्रसंगांकडे मोठ्या गंभीर दृष्टीनें पाहण्याची जी माणसांची वृत्ति असते ती किती हीन व

पोरकट आहे, याची त्याला पहिल्यांदा जाणीव झाली. आणि या नव्या प्रकाशांत त्याला लीनेचें शेवटचें वर्तन, आपण त्याला दिलेलें महत्त्व या गोष्टी किती तरी क्षुल्लक वाटल्या. आपलें आयुष्य हें पुढच्या देखाव्या-प्रमाणें व्यापक व गूढरम्य आहे; लीनेच्या अप्रिय कृत्यानें हताश होऊन जीवनाकडे पाहण्याची दृष्टि का आपण बदलणार ? आपल्या जीवनांतील प्रणयाचा प्रवाह प्रबळ असला, तर तो आपली वाट काढीत पुढें जाणार व आपल्या सर्व शक्तींना तो पूरक व पोषक असाच तो ठरणार. क्षुल्लक गोष्टी-सार्थी कशाला आपण रडत बसायचें ?...

उत्साहाचा नवा झरा त्याच्या हृदयांत वाहूं लागला. आणि मनाच्या प्रसन्नतेत त्याला आपल्या भावि योजना, सुखस्वप्नें, ध्येयें, त्याला किती तरी आशादायक दिसूं लागलीं.

जवळजवळ दोन तास त्यानें या दर्शनांत घालवले. शेवटीं सूर्यबिंब तांबडसर, केशरी झालें. त्याच्या सहस्ररंगी छटा पश्चिम प्रदेशावर ऐसपैस उठून तेथें आश्चर्यकारक आकृतींचीं शोभादायक दृश्यें तयार झालीं. तेव्हां अशोकनें आपलें मन आवरलें. व ज्या कपारीवर तो बसला होता तेथून तो खालीं उतरला.

पण अकस्मात् त्याची नजर एका तरुण स्त्रीच्या आकृतीवर पडली आणि तो या प्रसंगांतील चमत्कृतीमुळें, रम्यतेमुळें, चमकून जागच्या जागीं स्तब्ध झाला.

आठदहा हातांच्या अंतरावर ती तरुणी बसली होती. आणि तिच्या मांडीवर एक शुभ्र छानदार गुबगुबीत कुत्रें बसलें होतें.

अशोक केवढ्या पावित्र्यानें समोरच्या निसर्गदृश्याची आपल्या मनांत सांठवण करून ठेवूं पहात होता! त्या तरुणीवर नजर पडतांच त्याला असें वाटलें कीं सृष्टीचें जें भव्य दर्शन आपल्याला नुकतेंच घडलेलें आहे त्याला गौणत्व आणणारें हें अन्य सौंदर्य.

तिनें त्याच्याकडे तिरप्या नजरेनें पाहिलें. आणि कुत्र्याला खांद्यावर घेऊन हातानें थोपटीत आणि लगेच अशोककडे मान वळवून पण आपली नजर आकाशाकडे लागली असल्याचा भास निर्माण करून ती अहेतुकपणें हंसली.

ती मुलगी कोणीहि असली तरी एक गोष्ट स्पष्ट होती. ती अप्रतिम आकर्षक होती. अवयवांचा रेखीवपणा तिच्यापार्शीं नव्हता. त्यामुळें तिला सुंदर म्हणतां आलें असतें कीं नाहीं याची शंका आहे. पण तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक अवयवांत जें व्यंग होतें तें नाहींसें झालें असतें तर ती इतकी आकर्षक दिसली नसती असें अशोकला वाटलें. कांहीं माणसांचीं व्यंगेंच आकर्षक असतात. तसेंच तिचें होतें. तिच्या मोठाल्या डोळ्यां-खालचीं हाडें उंच दिसत होती. पण त्यामुळेंच तिच्या गालांना सुढाळ-

णा प्राप्त झाला होता व तिची हनुवटी गोड रीतीने वळली होती. जिवणीचे दोन्ही कोपरे प्रमाणबद्ध नव्हते. उजवा कोपरा डाव्याच्या मानाने किंचित् खाली होता. पण तिच्या ओंठावर जी गोड जादू होती ती क्षणाक्षणाला तिच्या स्मितांतून व्यक्त होत असे. आणि तिच्या शब्दांतून ती इतरांच्या दृश्यांना प्रतीत होत असे. तिच्या अवयवांतील या मोहिनीपेक्षाहि अधिक आकर्षक असे कांहीं तिच्यापार्शी होते. ते आकर्षण म्हणजे तिच्या हालचालींतील, हावभावांतील तरलपणा, नाजूकपणा, जाभाविकपणा. या वैशिष्ट्यांमुळे ती इतकी चंचल दिसे की पहाणाऱ्याची इच्छा असली नसली, तरी त्याचें मन तिच्यावर स्थिर झाल्याशिवाय राहत नसे.

आपल्या कुऱ्यावर नुसता हात फिरवतांना, त्याचें तोंड कुरवाळतांना आणि त्याला चुंबन देण्याचा आव आणतांना तिच्या चेहऱ्यावर जे विविध सूक्ष्म भाव पसरले आणि तिच्या अवयवांचें जें नाजूक कपन झालें त्याचा परिणाम एवढा झाला की तो निर्हेतुकपणानें केवळ कलात्म उत्सुकतेनें तिच्याकडे पहातच राहिला.

तिच्या हातांतून कुत्रा निसटला. हें पाहून तिनें त्याला बोलावण्याची ऐट केली, ती फिरून हंसली.

कुऱ्यानें अशोककडे धांव घेतली. त्यानें आपले हात पसरून कुऱ्याचें स्वागत केलें. मोठ्या आनंदानें मुरडत मुरडत तो त्याच्यापार्शी गेला. अशोकनें पिशवींतून पाव काढून त्याच्यापुढें टाकला. तो तोंडांत पकडून त्यानें धनिणीकडे पाहिलें.

‘ आमचा कुत्रा चावत नाही ... ’ तिनें अशोककडे तिरप्या नजरेनें पहात, कारण नसतांना, म्हटलें.

‘ तें तर दिसतंच आहे. फार सुंदर आहे!... ’ अशोकनें कुऱ्याची स्तुति केली.

‘तुम्हांला कुत्र्यांचा नाद आहे वाटतं ?’ तिने संभाषण पुढे चालू ठेवण्याच्या हेतूने म्हटलें.

‘हो. अन् मांजरांचाहि’ त्याने मिस्किल हास्य करीत उत्तर केलें.

एरवीं गंभीर दिसणारा त्याचा चेहरा आतां बालिश भावांनीं खुलला. तरुण स्त्रीच्या सहवासांत तो आला म्हणजे त्याचें स्वाभाविक गांभीर्य नष्ट होई आणि तो अगदीं खेळकर व आनंदी होई. एक प्रकारच्या आंतरिक ओढीनेच तो स्त्रियांकडे आकर्षित होई. आणि या आकर्षणामुळेच त्याचा सहवास त्यांना प्रिय होई.

‘मग तुमची आमची जात एक म्हणायची.’ तिने संभाषणाला खेळकर वळण देत म्हटलें.

‘ही गोष्ट आनंदाची आहे. पण आमच्या व्यवहारांतल्या जाती वेग-वेगळ्या असतात ना ? त्यांचं जुळलं पाहिजे !’

‘व्यवहारांतला जातिभेद तुम्ही मानतां !’

‘माझ्या एकट्याच्या इच्छेवर का व्यवहार अवलंबून आहे ? मी स्वतः विश्वबंधुत्वाचा पुरस्कर्ता आहे. सगळे मानव आपले बंधु आहेत, हें माझे तत्त्व आहे.’

‘अन् स्त्रिया आपल्या भगिनी आहेत. असंच ना ?’ तिने प्रश्न केला.

‘व्यासपीठावर उभे राहून वक्ते असेंच बोलतात.’ अशोक म्हणाला.

‘अन् तुम्ही नाही बोलत ?’

‘मी वक्ता कुठं आहे ?’

‘नुसते लेखकच वाटतं ?’ तिने पुच्छा केली.

अशोक थक्क झाला. न विचारतां, न सांगतां ही अज्ञात तरुणी आपल्या पेशासंबंधी माहिती सांगू शकते याचें त्याला पहिल्याप्रथम आश्चर्य वाटलें.

‘तुमचा भंदा जादूचा वाटतं ?’ अशोकने हसत हसत चेष्टेच्या स्वरांत विचारलें.

‘तुम्ही बरोबर कसं ताडलंत ?’ ती देखील चेष्टा करायला कमी नव्हती.

‘तुमच्या डोळ्यांवरून,’ अशोकने सस्मित उत्तर केलें.

‘माझ्या डोळ्यांवरून तुम्हांला आणखी काय काय कळलं तें सांगा पाहूं.’ प्रत्येक शब्दाच्या उच्चाराने बरोबर तिच्या चेहऱ्याचे, हाताचे, मानेचे जे हावभाव होत, ते इतके गोड व स्वाभाविक होते कीं अशोक क्षणभर त्यांचेंच निरीक्षण करीत राही.

‘आमच्यासारख्यांशीं ओळख करण्याचं साधन म्हणून तुम्हीं हें कुत्रं बाळगलं आहे, हें खरं ना ?’ अशोकचा स्वर आतां सलगीचा झाला. कुणालाहि असें बाटावें कीं त्या दोघांची जुनी दोस्ती आहे.

‘छान प्रश्न केलात. पण आधीं मला एक सांगाल ? तुम्ही घरीं मांजरं बाळगलीं आहेत, त्यांचा उपयोग तुम्हांला असाच होत असेल ना ?’

दोघेहि मनापासून हंसलीं. कुत्रा पाव खाण्यांत गर्क झाला होता.

थोडा वेळ निस्तब्धतेत गेला. सूर्यकिरण आतां लुप्त झाले होते. वारा जोरानें वाहत होता. समोरचीं दृश्यें अंधारांत हळूहळू बुडत होतीं.

‘चला, आपण आतां खालीं जाऊं.’ तिनें अशोकला विनंति केली अन् ती उठली.

तिच्या देहाकडे आपादमस्तक पहात अशोकने विचारलें, ‘एकाद्या भटजीचं घर जवळपास असेल का ? तिथंच मला उतरलं पाहिजे.’

‘पाहिलंत, तुम्ही व्यवहारांत जातपात कशी मानतां तें ?’ तिनें टोमणा मारला.

अशोकने उठतां उठतां म्हटलें, ‘चला, मी येतो तुमच्याबरोबर.’

अशोकला एक नवीन अनुभव घ्यायचा होता, ही आपली नवीन ओळख कुठल्या थराला जाते तें त्याला पहायचें होतें.

दोघेहि वाड्यावर आलीं. ती एका टुमदार बंगल्यांत शिरली आणि अशोकला आंत येण्याचा आग्रह करीत म्हणली, ' आमचं घर भटजीचं. नाहीं... '

' थोडा वेळ बसायला कांहीं हरकत नाहीं. ' इतकें म्हणून तो तिच्या मागोमाग आंत गेला.

अशोक तिच्या मार्दवानें भारला गेला. ती बोलत होती तेव्हां तिच्या तोंडांतून शब्द येत नव्हते, तर मार्दवच जणूं स्रवत होतें असें त्याला वाटलें. तिच्या डोळ्यांतील हंसरी चमक आणि हृदयाच्या सौजन्यांतून आलेलें व तिच्या दंतपंक्तींतून बाहेर सुटतांना विलक्षण आकर्षणाचें वस्त्र लेऊन चमकणारें तिचें हास्य या दोन गोष्टींमुळेच तो तिच्यावर इतक्या थोड्या अवधींत लुब्ध झाला होता. आणि म्हणूनच तिच्या सहवासांत चार घटका घालवाव्या असें त्याला वाटत होतें.

' आपले कपडे उतरा आधीं. ' तिनें म्हटलें.

' आधीं बसतो. पुढचं नंतर पाहातां येईल. '

तो बसला. ती लगबगीनें आंत गेली. आणि तिनें आपल्या आईला चहा तयार करायला सांगितला.

कुत्रा त्याच्याशीं लाडीगोडी करूं लागला.

' तुम्ही इथंच राहातां ? ' अशोकनें विचारलें. त्याला ज्याविषयी शंका आली होती त्या बाबतींत त्याला अधिक माहिती हवी होती.

' इथं राहून आम्ही चंद्रेश्वराची सेवा करतो. ' तिच्या उत्तरानें अशोकच्या शंकेचें निरसन झालें.

' अन् लोकांचीहि. नाहीं का ? '

' देव आणि लोक निराळे नाहींतच मुळीं. '

‘ हें तत्त्वज्ञान कुठं शिकलांत ? ’

‘ तुमच्यासारख्याच्या सहवासांत, ’ ती हजरजबाबी होती.

चहा आला. तिनें अशोकपुढें कप केला.

देवाची सेवा करणाऱ्या स्त्रियांवर लोकांची सेवा करण्याचें बंधन एका काळीं समाजानें घातलें होतें. तें बंधन परंपरेनें अजून चुकून राहिलें आहे. इत्यादि विचार अशोकच्या मनांत येऊं लागले.

‘ तुम्ही कथा-कादंबऱ्या लिहितां ? समाजसुधारणा करतां ?... ’ तिचा स्वर अकस्मात् गंभीर झाला.

‘ हं, ’ अशोकनें एवढेंच उत्तर केलें.

‘ तुम्हांला वेश्यांवर गोष्टी लिहिण्याचा फार नाद आहे, नाही का ? ’

अशोक स्तब्ध राहिला.

ती बोलूं लागली, ‘ वेश्यांबद्दल कळवळा उत्पन्न करण्यासारखें लेखन तुम्हीं पुष्कळ केलें आहे, हें मला माहित आहे. ’

ती थोडा वेळ थांबली. नंतर तिनें म्हटलें, ‘ पण दयाबुद्धीनं आमचा प्रश्न सुटेल असं तुम्हांला वाटतं ? वाचकांच्या हृदयाला पाझर फोडल्यानं कांहीं प्राप्ति होईल असं तुमचं मत आहे ? ’ तिनें प्रश्नांचा मारा सुरू केला.

‘ वेश्याव्यवसाय हें समाजाचें लांछन आहे. अन् तरीहि तें टिकविण्याची तुम्ही धडपड करतां. ’

‘ असं कसं म्हणतां तुम्ही ? ’

‘ आमचा प्रश्न आर्थिक आहे. नैतिक नाही. आमच्यांतील पुरुषवर्गाच्या चरितार्थाची सोय झाली तर वेश्याव्यवसाय राहणार नाही हें तुम्ही निश्चित समजा. ’ इतकं बोलून तिनें संभाषणाचा विषय पालटला.

अशोकच्या मनांत मात्र हा प्रश्न व्यापक व गंभीर स्वरूपांत उभा राहिला. गोमंतकांतील बराच मोठा स्त्रीवर्ग व्यक्तिस्वातंत्र्याला भुकेलेला आहे असें त्याला वाटलें व तो चिंताक्रांत झाला.

‘तुम्ही आतां काळजी केल्यानं आमचा प्रश्न सुटेल असं नाहीं, तुम्ही आतां मघांच्याप्रमाणं आनंदी व्हा पाहूं.’ तिनें आपल्या स्वाभाविक सहजतेनें व खेळकरपणानें म्हटलें.

पण अशोकचा आनंद भंग पावला होता. वेश्यावर्गाचा सामुदायिक उद्धार हा गोमंतकाच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नांपैकीं एक प्रश्न आहे अशी खूणगांठ त्यानें मनाशीं बांधली.

अशोकला त्या तरुणीच्या मनोवृत्तीचें आश्चर्य वाटलें. किती गोड भाषेत तिनें हास्यविनोद केला होता ! पण तिच्या हृदयांत मात्र एक शल्य वसत होतें तें तिनें बोलून दाखवलें होतें. ती सर्वस्वी सुखी नव्हती. सुखाच्या आवरणाखालीं दुःख धगधगत होतें. तें इतरांना दिसत नव्हतें. तिच्या दैनंदिन आयुष्यक्रमांत तिलाच त्याची जाणीव नव्हती. त्याची उजळणी तिनें केली असती तर तिला पोटाला मरावें लागलें असतें.

अशोकला वाटलें, समाजाच्या नीतिमत्तीच्या कल्पना किती फोल व पोकळ आहेत ! आयुष्याचें तत्त्वज्ञान कालकेला—त्या तरुणीला—चांगलें समजलें आहे.

ती जन्माला आली. तिच्यावर हें जीवन लादलें गेलें. त्याचा तिनें स्वीकार केला. त्यांतच तिनें आनंद मानला. हा मानीव आनंद तिच्या मनांतून, अवयवांतून, नाचत आहे. पण तिचें जीवन ध्येयपूर्ततेसाठीं आसावलेलें आहे.

रात्र झाली. कलिकेच्या आग्रहाला मान दिला तर तिच्या सौंदर्याला आपण बळी पडूं ही त्याला भीति वाटली. ही भीति दुबळेपणाची आहे हें त्याला कळत होतें; पण जें ध्येयाचें आयुष्य आपण पत्करीत आहों त्याच्याशीं विसंगत होईल असें वर्तन न करण्याची त्याची धडपड असे. या धडपडींतून तो नेहमींच यशस्वी होई असें नाहीं. त्याच्या मनाचा एकदां निश्चय झाला म्हणजे कोणताच मोह त्याला अडवूं शकत नसे.

अशोकने दुसरीकडे उतरण्याचा आपला हेतू कलिकेला सांगितला तेव्हां तिला फार वाईट वाटलें. दोन तासांच्या अवधीत तिने त्याला आकर्षित केलें होतें व त्यानें तिला जिंकलें होतें.

अशोकचा निश्चय कळतांच तिचा चेहरा उदासीन झाला. एकाद्या गोड बालिकेनें रुसवा करावा, आणि त्यांतच तिच्या डोळ्यांत अश्रू चमकावे म्हणजे वडीलघान्या माणसांना जसें वाटतें तसें अशोकला वाटलें. त्यानें आवेगानें तिला जवळ ओढली. तिचे दंड प्रेमभरानें दाबले व मान खाली घालून कांहीं वेळ तो अशा स्थितीत स्तब्ध राहिला.

आणि मग मनाची सगळी ओढ मोठ्या निर्धारानें दाबून त्यानें कलिकेचा निरोप घेतला.

याच दिवसांत अन्नाच्या तुटवड्यामुळे गोमंतकीय जनतेत हाहाःकार उडाला होता. मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या व वर्तमानपत्रकारांच्या मागणीकडे दुर्लक्ष्य करून ब्रिटिश हिंदुस्थानांतून तांदुळाचा भरपूर पुरवठा करण्याची व्यवस्था सरकारने केली नव्हती. इतकेंच नव्हे तर सरकारी परवानगी-शिवाय आयात करण्याची व्यापाऱ्यांना बंदी केली होती, ब्रह्मदेश जपानच्या हातांत गेल्याबरोबर हिंदुस्थानलाच तांदळाची टंचाई भासू लागली. आणि ब्रिटिश सरकारने येथे होणारी तांदळाची निर्यात बंद केली. याचा परिणाम असा झाला की गरीब-श्रीमंतांवर उपासमारीचा प्रसंग आला.

लोक मिळेल ते अन्न खाऊन गुजराण करू लागले, पण तांदळाच्या अन्नाला सरावलेल्या लोकांना इतर आकस्मिक आहारामुळे निरनिराळे विकार होऊ लागले. आणि लोकांत अस्वस्थता व असंतोष माजला. सरकारने आपल्या नेहर्मांच्या धोरणाप्रमाणे तिकडे दुर्लक्ष्य केले. ब्रिटिश सरकारने आपल्या हद्दीतून दर माणशी तीस शेर बाहेर सोडण्याची व्यवस्था केली. तिचा फायदा घेऊन तांदळाची खरेदी करायला दर दिवशी हजारों लोक बाहेर जाऊ लागले. अशाच वेळी अशोकपुढे अन्नाचा प्रश्न दत्त म्हणून उभा राहिला.

पर्वतावरून तो घरीं आला तेव्हां त्याच्या दोघां चुलतभावांनीं पैशांची मागणी करून त्याला लिहिलेलीं पत्रें मिळालीं. एक चुलतभाऊ मडगांवला मॅट्रिक शिकत होता. व दुसरा पणजीला राहून लिसेवचा कोर्स पुरा करीत होता. दोघांनाहि फी व इतर खर्च मिळून दीडशें रुपये पाठविल्याशिवाय गत्यंतर नव्हतें.

संस्थेंतून तो मागेंच निघाला होता. नियमित उत्पन्नाची बाब अशा रीतीनें बंद झाली होती. लेखनावर त्याला कांहीं प्राप्ति होत असे; परंतु हें उत्पन्न एवढें नसे कीं त्याच्या संसाराचा सगळा खर्च त्यांतून निभावून जावा.

गेले दोन तीन महिने त्याची अशी ओढाताण चालली होती. तरीहि तो निराश झाला नव्हता. पण त्याच्या आर्थिक अडचणी वाढतच होत्या. त्याचा ध्येयवाद दांडगा होता. तो आपल्या लेखनांत रंगून जात असे. हें सगळें खरें असलें तरी व्यवहाराचे चटके त्याला बसूं लागले होते आणि आपल्या स्वप्नरंजनांत तो कितीहि रमला आणि लौकिक साधनांना त्यानें कितीहि झुलक लेखलें तरी संसाराचा प्रश्न त्याच्या नजरेपुढें अतिशय तीव्र स्वरूपांत उभा ठाकल्याशिवाय राहिला नाही. त्या वेळीं त्याला असें दिसून आलें कीं आपल्या वडिलांच्या विचारसरणींत जें सत्य होतें तें फार मोलाचें होतें. तें आकलन करायला आपण असमर्थ ठरलों. जगाकडे पहायची आपली दृष्टि सर्वस्वीं चुकीची होती. जगाचे बहुतेक व्यवहार आर्थिक हितसंबंधावर आधारलेले आहेत. ते केवळ नैतिक मूल्यांवर आधारलेले नाहीत. ढोंग, असूया, असत्य, स्वार्थ, यांचा तिरस्कार करून ज्यानें त्यागी जीवन पत्करलें त्यानें राक्षसी व्यवहाराला बळी पडलेंच पाहिजे, ही प्रतीति त्याला हळूहळू येत होती. आणि आतां तर ती एवढी तीव्र होती कीं तो हतबुद्धच झाला.

भावांना मदत पाठविल्याशिवाय गत्यंतर नव्हतें. चरितार्थाचा प्रश्न तर अतिशय नाजूक झाला होता. तांदूळ अतिशय महाग झाला होता.

त्याचप्रमाणें तो दुर्मिळहि झाला होता, तो हद्दीबाहेर जाऊन आणण्याची व्यवस्था न केली तर उपाशी मरण्याची पाळी येईल हें निश्चित होतें. त्याच्या काकीनें ज्या वेळीं ही भीति त्याच्या कानांवर घातली त्या वेळीं तो विचारात पडला. कांहीं झालें तरी तीनचारशें रुपये त्याला हस्तगत करणें प्राप्त होतें.

त्याच्या स्वाभिमानाला त्या वेळीं पहिला धक्का बसला. सगळ्या मोहांचा प्रतिकार करून त्याने आपली वृत्ति निर्भय बनवली होती. उंच मान करून व छाती ताठ करून जगापुढें फिरण्याइतका त्यानें आत्मविश्वास निर्माण केला होता. तत्त्वनिष्ठेच्या प्रखरतेमुळे आपल्या मित्रमंडळींच्या मनांत त्यानें आपल्याबद्दल आदर उत्पन्न केला होता.

पण आतां त्याला असें दिसून आलें कीं प्रबल व्यवहारापुढें आपणाला दीन व्हावें लागत आहे. लोकापाशां आपल्याला पैशाची याचना करावी लागत आहे. आपल्या मोठेपणाचा पाया ठिसूळ नाही ना ? असाहि त्याला प्रश्न पडला. नोकरीचा, वैभवाचा, मोह आपण जिंकला; व्यक्तिनिष्ठ गुणांचा आपण विकास केला. उदात्त तत्त्वांच्या वातावरणांत आपण व्यक्तित्वाचें वर्धन केलें, हें आपण सगळें केलें खरें; परंतु जगण्यासाठी आपल्याला भीक मागण्याची लाचारी पत्करावी लागणार. अशा स्थितींत आपल्याला सगळें आयुष्य कंठावें लागलें तर आपली तत्त्वनिष्ठा अशीच टिकेल का ? लोकांच्या दृष्टीनें आपली भूमिका सद्योप शंकास्पद राहाणार नाही का ? आणि हळूहळू दैन्याच्या व याचनेच्या मार्गाने जातां जातां आपल्या उज्ज्वल ध्येयवादाचा कपाळमोक्ष शेवटीं अंधारांत होणार नाही का ?

आतां काय करायचें ? हाच प्रश्न त्याला सतावूं लागला. सरकारी नोकरी पत्करायची का ? जें वडिलांनीं सांगितलें पण ज्याचा पंधरा वर्षांपूर्वी आपण बेदरकारपणें धिक्कार केला, तेंच आतां करायचें काय ? हजारों सरकारी नोकर जें दास्याचें जीवन कंठीत असतात तेंच जीवन शेवटीं

पराजित होऊन आपण स्वीकारायचें काय ? आयुष्यांतील उच्च मूल्यें लाथा-
डायचीं ? सरकारी सत्तेच्या गुणानुवादाला आपण आपल्या स्वराची साथ
द्यायची ? जी जुलूमजबरदस्ती चारी बाजूंनी चाललेली आपण पाहतों
ती निर्वेध करण्यासाठीं आपण आपल्या व्यक्तित्वाचा होम करायचा ?
आपलें भवितव्य घडवण्याची प्रतिज्ञा करून आपण आयुष्याला वीरा-
प्रमाणें सुरुवात केली. त्या प्रतिज्ञेचा भंग करून आपण पोटासाठीं सगळ्या
आशाआकांक्षा विकृत करायच्या, दडपून टाकायच्या, हें आपल्याला शक्य
नाहीं. नोकरीचें जिणें पत्करलें तर आपल्याला कांहींच करतां येणार नाहीं.

त्याला वडिलांच्या उपदेशाची आठवण झाली. नोकरीशिवाय आपल्या
कर्तृत्वाला येथे वाव नाही. मध्यमवर्गीयांना सरकारी नोकरी हेंच मानाचें,
सत्तेचें, एकमेव साधन झालें आहे हेंच खरें. सरकारी नोकरीचा तिटकारा
होता म्हणून आपण संस्थेची नोकरी पत्करली. आपल्या त्यागाला किंमत
देणारीं माणसें कुठें आहेत ?

शेवटीं त्यानें ठरवलें कीं आजची गरज भागवण्यासाठीं आपल्या
एकाद्या मित्राकडे हात पसरावा. हें काम करणें त्याच्या जिवावर आलें.
पण त्यानें असा विचार केला कीं जीवन हा एक झगडा आहे हें जर
खरें, तर आपल्याला त्रास सोसावे लागतील ते आपण आनंदानें
सोसायला नकोत का ? लटका स्वाभिमान आपण गुंडाळून ठेवला पाहिजे.
ध्येयवाद, तत्त्वनिष्ठा, यांविषयीं दृष्टि अधिक व्यापक व मूलगामी केली
पाहिजे. आपला ध्येयवाद विचारांच्या क्षेत्रांत जोंवर वावरला तोंवर
आपण तो कसोटीनें टिकवला. परंतु व्यवहाराच्या बडामोडींत शिरून
देखील आपण तो टिकवला पाहिजे. हालअपेष्टा काढूनहि आपल्या
तत्त्वांना आपण चिकटून राहिलों, तरच आपल्या हातून समाजकार्य
होण्याची आशा आहे. आपण रुळलेल्या मार्गांनीं सत्ता व वैभव मिळ-
विलें तरी तें आपल्या स्वभावाला रुचणार नाहीं, ठराविक चाकोरी वाईट

म्हणून आपल्याला नवा मार्ग चोखाळावयाचा आहे. मग त्यासाठी कोणत्याहि दिव्याला तयार व्हायला नको का ? आपल्या ध्येयासाठी आपणाला जिवंत रहायचें आहे. मग हें जीवन कष्टाचें, मानहानीचें होईल म्हणून रडत कां बसायचें ?

सदाशिव हा त्याचा जीवश्च मित्र होता. निदान तो तसें समजत होता. यापूर्वी अशोकने त्याच्याकडे कसलीच याचना केली नव्हती. तो आपल्याला नकार देणार नाही अशी त्याची खात्री होती.

अशोक त्याच्या घरी गेला. नेहमीप्रमाणें त्यांच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. जगांतील घडामोडी, साहित्यचर्चा, समाजकारण, इत्यादि नाना विषयांवर नेहमीप्रमाणें त्यांची बोलणी झाली.

पण अशोकचें लक्ष्य संभाषणाकडे नव्हतें. त्याच्या भाषणांत नेहमींचा मोकळेपणा नव्हता. त्याच्या वृत्तींत आज अकस्मात् भिन्नेपणा, आकुंचितपणा शिरला होता. काय मागायचें, कोणत्या शब्दांत मागायचें, हें मनांत निश्चित करताना देखील त्याच्या मनाचा गोंधळ उडाला होता. गुन्हेगाराची मनोवृत्ति कशी असेल, याची आतां त्याला जाणीव झाली. शब्द तोंडाशीं येत आणि मागें परतत, तो स्वतःला निर्भय समजत असे. आज त्याला कळून आलें कीं आपली निर्भयता ही तत्त्वांच्या क्षेत्रांतली आहे. व्यवहारांतल्या क्षेत्रांत आपण तितकेच भिन्ने आहोंत. दारिद्र्यांत राहून शांतीनें, सचोटीनें, नेकीनें, संसाराचें गाडें पुढें ओढणारीं क्षुल्लक माणसेंच खरीं निर्भय आहेत. आपण त्यांना तसें समजत नाहीं हा आपला दोष आहे. त्यांची लायकी आपल्यापेक्षां कांहींच कमी नाहीं...

परंतु, असा विचार कुठवर करीत बसणार ? शेवटीं त्यानें मनाचा निश्चय केला व ओशाळल्यागत मुद्रा करून हळूच म्हटलें:

‘ सदाशिव, तू आज माझं एक काम केलं पाहिजेस. ’

सदाशिवाची कल्पना अशी की काम दुसरें कसलें तरी असेल. म्हणून त्यानें मोठ्या तत्परतेनें म्हटलें, ' अवश्य. सांग पाहूं तुझं कोणतं काम तें. '

अशोक घुटमळला, चाचरला, आणि चार मिनिटें सदाशिवाच्या तोंडाकडे, परत जमिनीकडे व आळीपाळीनें दोहोंकडे पहात त्यानें म्हटलें, ' मला आज पांचशें रुपयांची गरज आहे. '

सदाशिवाची मुद्रा आश्चर्यचकित झाली. त्याच्या दृष्टीनें ही मागणी अनपेक्षित होती.

थोडा वेळ तो विचारांत पडला. आणि मग त्यानें उत्तर केलें:

' तुला नकार देणं माझ्या जिवावर येतं; पण निरुपाय आहे. पांचशें सोड, पण पांच रुपये देखील आज माझ्याकडे नाहीत. '

अशोकला अधिक बोलतां येईना. त्याला पक्कें माहित होतें की सदाशिव श्रीमंत आहे. पांचशें नव्हे, पांच हजार रुपये, इच्छा असली तर तो मिळवून देऊं शकेल.....

सदाशिवाला आपली मैत्री करमणुकीसाठीं हवी आहे, आपला कंटाळा घालवण्यासाठीं त्याला आपली सोबत हवी आहे, आपल्यासारखा सार्वजनिक कार्यकर्ता, प्रभावी लेखक आपला मित्र आहे हें लोकांना भासवण्यासाठीं त्याला आपला स्नेह पाहिजे आहे, पैशांच्या व्यवहारासाठीं त्याचे स्नेही वेगळे आहेत. ते आपल्यासारखे भिकारी नाहीत....

अशोक जड अंतःकरणानें घरीं परतला. जगाचें खरें स्वरूप त्याला नुकतेंच कुठें दिसून येऊं लागलें होतें.

त्यानें घरांत पाय ठेवला.

चुलतभावांना उद्यां रजिस्टरनें पैसे पाठवले पाहिजेत. तांदळांचा पुरवठा करण्यासाठीं पैसे पाहिजेत...

तो खोलींत आला. मेजावर एक रजिस्टर पत्र होतें. तें त्यानें उचललें. लखोट्यावर ठळक अक्षरांत लिहिलेला ५०० रुपयांचा आंकडा त्यानें वाचला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

पाकिटांत शंभर शंभर रुपयांच्या पांच नोटा होत्या. सोबत पत्र नव्हतें. पण रकम वडिलांकडूनच आली होती यांत शंका नव्हती.

तात्यांच्या स्वभावाची एकच बाजू त्यांच्या विशेष परिचयाची होती. त्यांच्या आयुष्याबद्दल ते पूर्ण औदासिन्य दाखवीत असत, एवढेंच त्याला माहित होतें. आणि म्हणूनच त्याला ही आकस्मिक मदत पाहून जितकें आश्चर्य वाटलें तितकाच आनंद, त्यांना आपल्याबद्दल केवढी कळकळ वाटते हें पाहून झाला.

आपण संस्थेंत काम करून पोटाला कांहीं मिळवीत होतो, तोंवर त्यांनीं आपली चवकशी केली नाहीं. परंतु आपण संस्थेंतून बाहेर पडलों असें त्यांना कळलें तेव्हां त्यांनीं आपला निश्चय बाजूला सारून, ही मदत पाठवली.

त्यांच्या वर्तनांत एक प्रकारचें सूत्र आहे असें आपल्याला शेवटच्या खेपेलाच वाटलें होतें. आपण समजत होतो त्याप्रमाणें ते भावनाशून्य नाहींत. ज्या औदार्यांनीं त्यांनीं आपल्याला लहानपणीं कर्तृत्वाचें स्वातंत्र्य दिलें तेंच औदार्य त्यांच्या बाह्य औदासिन्याच्या मुळाशीं होतें. या औदासिन्याचा अर्थ आपण विपरीत करून घेतला. त्यांच्या बाबतींत आपल्या हातून अन्याय घडला...

संकटाच्या वेळीं आपल्याला गुपचुप आधार देणारी एक व्यक्ति जगांत आहे हा विचार त्याला फारच उत्साहवर्धक वाटला. या आनंदाच्या भरांत त्यानें दोन्ही भावांना ताबडतोब पैसे पाठवले. आणि तांदुळ आणण्यासाठीं त्यानें ब्रिटिश हद्द गांठण्याचा निश्चय केला.

त्याचें मन आतां कितीतरी मोकळें झालें. त्यानें हिरेला हांक मारली. तिनें तत्परतेनें 'ओ' दिली व धांवतच खोलींत आली.

आज कितीतरी दिवसांपासून एक नवीन गोष्ट तिच्या अनुभवास आली होती. पूर्वी तिच्याशीं अशोक खेळीमेळीं, प्रेमानें बोलत असे. तिला फिरायला घेऊन जाई. तिच्याशीं खेळत बसे. तिला चमत्कृतिपूर्ण कथाण्या सांगत बसे. हें सारें आतां त्यानें सोडलें होतें. तो तिची विचारपूस करी; पण त्यांत जिव्हाळा, कळकळ नव्हती, असें तिला दिसून आलें होतें. कुत्र्यामांजरांचीदेखील त्यानें या दिवसांत चौकशी केली नव्हती.

हल्लीं तो नेहमींच प्रवास करतांना दिसे. तो घरीं येई तो मोठ्या गडबडीनेंच. त्याचें लक्ष्य जणूं काय संसारावरून उठून बाहेर कुठेंतरी लागलें होतें.

हा सगळा प्रकार हिरेला जाणवत होता. आणि मनांतून ती कष्टी होत होती. म्हणूनच भावानें हांक मारल्याबरोबर ती मोठ्या उत्सुकतेनें आतां त्याच्यापार्शीं आली होती.

तिच्या मागोमाग कुत्र्यामांजरांची फौज शिरली.

अशोकनें हिरेला मांडीवर बसविलें. आणि तो तिच्याशीं गोड गोड गोष्टी करूं लागला. चंद्रेश्वर पर्वतावर त्यानें जी नुकतीच सफर केली होती त्यासंबंधीहि तो तिला सांगूं लागला.

'मग मला तूं नेशील ना पर्वतावर ?' तिनें लडिवाळपणानें विचारलें.

'चैत्र महिन्यांत तिथं मोठी जत्रा भरते त्या जत्रेला आपण जाऊं.' त्यानें तिचें समाधान केलें.

‘खरंच ?’ तिनें आनंदानें प्रश्न केला.

‘हो. अगदीं खरं. आणि यांनाहि नेऊं आपण.’ कुत्र्यामांजरांकडे नजर वळवून त्यानें म्हटलें.

हिरा हंसली. अशोकहि हंसला.

हिरेंनें कुत्र्यामांजरांच्या कागाळ्या त्याच्या कानांवर घालायला सुरुवात केली. तिचा हा नेहमींचा क्रम होता. त्या जनावरांच्या गोष्टी त्यानें शांतपणानें ऐकून घ्याव्या, मग ज्याच्या त्याच्या गुन्ह्याप्रमाणें त्यांना शिक्षा सुनाव्या आणि हिरेंनें त्या अमलांत आणाव्या हा त्यांचा नित्यक्रम असे. या कार्यक्रमांत तास दीडतास सहज निघून जाई. परंतु हा वेळ निष्फळ गेला असें अशोकला केव्हांच वाटलें नाहीं. कारण गेले कांहीं दिवस सोडले तर या जनावरांच्या सहवासांत मुक्त अंतःकरणानें कांहीं काळ घालवणें ही त्याची एक मानसिक गरज झाली होती. त्याच्या भोवतालचा हा जमाव म्हणजे नैतिक शिक्षणाची एक शाळाच असून लहान मुलांचा स्वभाव घडविण्यास त्यासारखें उत्कृष्ट दुसरें साधन नाहीं असें त्याला वाटत असे. जनावरांशीं समरस होणें, त्यांची सुखदुःखें जाणण्याची पात्रता अंगीं आणणें ही एक माणुसकीची कसोटीच आहे असें त्याचें मत झालें होतें. माणसांच्या भावनांना इतकें तरलत्व आलें म्हणजे तो अजातशत्रु ठरला असें मानायला काय हरकत आहे ?

आज त्याला त्याच्या मुक्या मित्रमंडळींत ‘जॉली’ दिसली नाहीं. त्यानें तिची चौकशी केली तेव्हां ती आजारी आहे असें हिरेंनें सांगितलें. तो तडक जनावरांच्या खोर्लींत धांवला.

जॉली जमिनीवर अस्ताव्यस्त पडली होती. अशोकची चाहूल लागतांच तिनें उठण्याची धडपड केली, पण तिच्या करुण नजरेवरून अन् तिच्या शिथिल गात्रांवरून त्याला दिसून आलें कीं ती कोणत्यातरी व्यथेनें हैराण झाली आहे. कांहीं दिवसांमागें शेजारचा एक सुंदर कुत्रा अशाच कसल्याशा

आजारानें वारला होता, हें त्याला माहित होतें. ही एक प्रकारची सांथ असली पाहिजे ही शंका येऊन तो अस्वस्थ झाला.

जनावरांच्या त्याच्या परिवारांत जॉली जुनी होती. तिला एक तप लोटलें होतें. ती मोठी शहाणी व सहनशील होती. तिचा त्याला विशेष लळा लागला होता. ती इतकी आजारी असेल असें कुणालाच वाटत नव्हतें. कारण दुपारच्या वेळीं ती पंक्तींत फिरली होती. तिनें भात मासळी खाल्ली होती. अकस्मात् दोन तासांपूर्वी ती खोर्लीत जाऊन पडली होती.

अशोकनें तिला उचलून आपल्या मांडीवर घेतलें. मान वर करून तिनें त्याच्याकडे केविलवाण्या नजरेनें पाहिलें. शेपटीची चाळवाचाळव केली. आपलें सर्वांग कृतशतेनें फुलविलें. पण थोड्याच वेळानें तिनें मान खालीं घातली, तिनें दाखवलेली हुशारी उसनी होती.

अशोकला संवयीनें व अनुभवानें कुऱ्यामांजरांच्या वेगवेगळ्या आजारांचें थोडें ज्ञान होतें. त्यामुळें त्यांच्या कोणत्या अवयवांत पीडा उत्पन्न झाली आहे तें त्याला चटकन कळून येई. त्यानें जॉलीचें पोट दाबून पाहिलें तेव्हां त्याला स्पष्ट दिसून आलें कीं तें किंचित् फुगलें असून त्यांत क्षणा-क्षणाला कोणता तरी आवाज निघत आहे.

जॉली एकदोनदां बाहेर जाऊन आल्याचें त्याला कळलें. तो त्या जागीं जाऊन आला. तिला ढाळ झाले होते. हा आजार भयंकर होता. ताबडतोब योग्य उपचार झाले नाहीत तर ती दगावणार यांत शंका नव्हती.

त्यानें धरगुती औषध तयार करून तें हळूहळू तिच्या तोंडांत घातलें. तिनें कोणतीच कुरकुर न करतां तें पोटांत घेतलें. नंतर त्यानें तिच्या पोटाला शेक दिला. तिला गरम वस्त्रांत गुंडाळली आणि तिला घेऊन तो आपल्या खोर्लीत आला.

कांहीं वेळानें ती उठली व बाहेर जायला शोधूं लागली. अशोक

तिच्याबरोबर गेला. ती इतकी अत्यवस्थ होती तरी ती विष्टा बिछान्यावर करीत नव्हती. आपल्या नेहमींच्या जागेवर जाऊन तिने बहिर्विधि उरकला. तिला आणखी ढाळ झाले तशी ती अधिक हैराण झाली. तें पाहून अशोकचा जीव खालीवर झाला.

रात्र झाली. जेवणाच्या वेळीं दोन घांस तोंडांत टाकले आणि तो जॉलीपार्शी येऊन बसला. तिची तळमळ सुरू झाली. त्यानें डॉक्टरला बोलावून आणलें. तिला चांगलें तपासून घेतलें. त्या आजारावर रामबाण असें एक इजेक्शन तिला देण्याचें डॉक्टरनें ठरवलें.

जॉलीनें कोणताच प्रतिकार न करतां औषध टोचून घेतलें. किरकोळ उपचार चालूच होते. घटके-घटकेला अशोक तिच्या प्रकृतीतील फेरफार पहात होता. तिच्या जीवनशक्तीशीं तो इतका समरस झाला होता कीं रोगाचे सूक्ष्म चढउतार सहजच कळून येत.

जॉलीची विकट स्थिति पाहून इतर कुत्रीं मांजरे देखील भीतीनें फिरकत होती. सगळ्यांच्या मुद्रा कशा अगदीं दुःखी दिसत होत्या. जणू काय त्यांना सकटाचें ज्ञान होतें. आज अशोकपार्शी कोणतेंच जनावर सलगी करायला येत नव्हतें. तरी खोलींत येऊन चाहूल कानोसा घेऊन प्रत्येक जण जात होतें. मांजरीचीं पिळें देखील भीतियुक्त उत्सुकतेनें खोलीच्या दाराशीं येत, थोडा वेळ तेथेंच घुटमळत आणि नंतर पळून जात.

आपली कुत्री कशी वांचेल याशिवाय दुसरा विचार त्या रात्रीं अशोकच्या मनाला शिवला नाहीं. मध्यरात्रीनंतर तिला झोप लागली. तिला हळूहळू गुण पडत गेला. पोट हलकें झालें. तिचा श्वासोच्छ्वास स्वाभाविक होऊं लागला.

केव्हां एकदांची पहाट होईल असें त्याला झालें. आपलें एकादें प्रिय माणूस संकटांतून तरलें असेंच त्याला वाटलें.

दिवस उजाडला. तो आनंदित झाला. जॉली बरी झाली होती.

हिरा म्हणाली, 'काल सकाळीं तुला त्या दिवशींची बाई शोधित होती.'

'कोणती बाई ? लीना ?'

'हो.'

'अस्सं ? मग तूं ठेवून घ्यायचं नव्हतं का तिला ?' अशोकच्या मुद्रेवर विषाद व आनंद यांच्या छटा झराझर येऊन गेल्या.

हिरा उत्तरली, 'मी तिला खूप रहायला सांगितलं; पण ती निघालीच.'

'मग हें कालच कां नाही. सांगितलंस तूं मला ? दोन चुका केल्यास तूं, हिरा !'

गोरीमोरी होऊन तिनें मान खालीं घातली. एक चूक तिच्या ध्यानांत आली. पण दुसरा अपराध कोणता ?

अशोक म्हणाला, 'जालीच्या आजारासंबंधीं तूं लगेच मला सांगितलं नाहीस काल.'

त्याच्या स्वरांतील निषेध हिरेला फारच जाणवला. तिचे डोळे पाण्यानें भरून आले.

अशोकनें हें पाहून तिला जवळ ओढीत म्हटलें, 'यापुढें असं करायचं नाही, समजलीस ?'

इतकें म्हणून त्यानें तिच्या गालाचा मुका घेतला.

'कां आली असेल लीना आपल्याकडे ?' हा प्रश्न त्याच्या मनांत उद्भूत झाला आणि जरी तो तिच्यावर अतिशय रुष्ट झाला होता तरी तिच्यासंबंधीं अनुकूल विचार त्यानें आपल्या मनांत येऊं दिले.

लीनेसंबंधीं कितीतरी गोड कल्पनांनीं त्याच्या मनांत गर्दी केली. त्या-मुळें तो उल्हासित झाला.

दोन दिवस घरी राहून तिसऱ्या दिवशीं अशोक प्रवासाच्या तयारीनें बाहेर पडला.

घाटमाथ्यावर जाण्यांत अशोकचे दोन हेतु होते. त्याला स्वतांच्या कुटुंबासाठीं तांदळाचा पुरवठा करावयाचा होता हें एक, शिवाय अन्नासाठीं जे लोक घाटाचा आश्रय करीत त्यांची स्थिति प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहून घेण्याची त्याला उत्कट इच्छा झाली होती. लोक पंचवीस-तीस शेर तांदुळ आणण्यासाठीं हालअपेष्टा काढून गोव्याच्या हद्दीबाहेर जातात हें त्याला माहीत होतें; परंतु हा प्रसंग स्वतः अनुभवण्याची संधी त्याला प्राप्त होत होती. सरकारनें लोकांच्या अन्नाची तरतूद न केल्यामुळें त्यांना देशोधडीला जावें लागतें ही गोष्ट सरकारला ज्याप्रमाणें लज्जास्पद होती त्याचप्रमाणें तिच्याविरुद्ध कोणताच संघटित प्रतिकार न करण्याची आमच्या जनतेची वृत्ति ही त्याहिपेक्षां लज्जास्पदच होती. अन्नाविण जगणें अशक्य म्हणून कितीतरी कुटुंबें वाडवडिलांची ही भूमि सोडून बाहेर स्थायिक होत होती. हजारों मजूर आपल्या माणसांसाठीं अन्नाची व्यवस्था करतां यावी म्हणून बाहेर रोजगार पाहूं लागले होते.

ज्यांना कांहींच करतां येत नव्हतें असे इसम आपलें हें दुदैव केव्हां संपणार अशा आशेनें दिवसाचे क्षण मोजीत तळमळत होते. खेड्या-

पाड्यांतील रहिवासी भकास, उदासवाणे दिसत होते. योग्य अन्नाच्या अभावीं त्यांच्या देहाचे सांगाडे बनले होते. सरकारच्या आश्वासनांवर, सर्वशक्तिमत्त्वावर जे विसंबून होते ते झुरून मरत होते.

पण या सगळ्या दुःस्थितींत सरकारची शांतता ढळली नव्हती. कारण जनतेसाठीं आपलें अस्तित्व आहे ही जाणीव त्याला नव्हती. आपलें धोरण लोकांस सुखावह होवो न होवो, तें आपण सोडावयाचें नाहीं अशाच प्रतिज्ञेनें तें वागत होतें. लोकांच्या अडचणी लक्षांत घ्यावयाच्या नाहींत; इतकेंच नव्हे तर त्यांना त्या प्रकाशांत देखील आणूं द्यावयाच्या नाहींत अशा हट्टानें सत्ताधारी वागत होते.

या धोरणाविरुद्ध हालचाल कोणी करायची ? समाजानें ? जनतेनें ? पण समाज कुठें होता ? जनता कुठें होती ? व्यक्तींचा समुदाय म्हणजे का समाज ? ती का जनता झाली ? समान ध्येयाची ज्यांना जाणीव नाहीं, समान हितसंबंधांनीं जे बद्ध नाहींत, समान कर्तृत्वानें जे स्फुरलेले नाहींत, अशा शेंकडों नव्हे हजारों, लाखों लोकांचा समुदाय असला तरी त्याला ऐक्य, शक्ति, संघटितपणा कुठून येणार ? आपले नैसर्गिक हक्क समूळ खणून काढणारा कायदा पसार केला, म्हणून का आपापल्या घरांत बसून रडणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन कांहींतरी संघटित कार्य करूं शकणार ? ज्या जनतेला आपल्या सामुदायिक अस्तित्वाची जाणीव नाहीं ती दुर्दैवी होऊं नये तर काय ?

सगळा बुद्धिमान् वर्ग सरकारी नोकरांत लोळत पडला आहे तो का समाजसंघटनेचें कार्य हातीं घेणार ? स्वार्थसाधु व स्वाभिमानशून्य जमीनदार वर्ग विरोधाचें कंकण हातांत बांधून पुढें का सरणार ? अशोकसारखे बुद्धिमान् ध्येयवादी तरुण सगळ्या समाजांत किती आढळतील ? त्यांनीं सरकारविरोधी कार्य सुरू केलें तर त्यांना या ना त्या सबबीवर उघड किंवा प्रच्छन्न विरोध करणारीं माणसें जेथें तेथें उपस्थित होतात.

त्यांना असें वाटतें कीं ज्यांच्या हातीं सत्ता नाही, संपत्ति नाही, त्यांना लोकांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. समाजकार्याला ते पात्र नाहीत!

नोकरशाहींत शिरणें हाच देशसेवेचा उत्तम मार्ग होय, असें सांगणारे पुढारी जेथें बुजबुजतात तेथें कोणीं चळवळ सुरू करावयाची ? नोकरशाहींत आपले लोक भरले म्हणजे सरकार आपलें झालें, हा बुद्धिभ्रष्टांचा युक्तिवाद ज्यांनी एके वेळीं मोठ्या सोज्ज्वळपणानें केला आणि एवढ्या-साठीं ज्यांना पुढारीपणाची शालजोडी बहाल करण्यांत आली अशा पुढार्यांच्या नेतृत्वान्नालीं कोणत्या समाजाचा उद्धार होणार ?

अशोकची अशी विचारसरणी होती. म्हणूनच तो तळमळत होता. पण त्यानें सुरुवातीला ठरविल्याप्रमाणें त्याला आधीं सगळें पाहून घ्यावयाचें होतें. त्याच्या कार्याची वेळ अजून यावयाची होती. गोमंतकांत चाललेल्या गोंधळांत त्याला कोणतें तरी सूत्र शोधवावयाचें होतें. आणि त्याच्या अनुरोधानें भावि कार्याची निश्चिती करावयाची होती. समाजाच्या बाह्यांगावर दिसणाऱ्या विकृतींचा अभ्यास करून त्यांचें मूळ कोठें आहे हें त्याला पहावयाचें होतें. हें काम धीरेधीरे करावयाचें होतें. त्यांत धाई उपयोगाची नव्हती.

अन्नासाठीं परागदा होणाऱ्या लोकांची स्टेशनवर गर्दी होती. प्रत्येकाच्या खांद्यावर दोन तीन गोणपाट होते. आपण जणूं काय भाग्य आणण्यासाठीं चाललों आहों, अशाच अर्थाच्या सगळ्यांच्या मुद्रा दिसत होत्या. हे सगळे मजूर, कुळवाडी, किंवा मध्यमवर्गी जमीनदार होते. प्रत्येकजण मोठ्या उत्सुकतेनें सोबत्याला विचारीत होता : ' आतां तांदुळ सोडतात ना बाहेरून ? ' हा प्रश्न विचारतांना अनुकूल उत्तर ऐकायला ते अधिर झालेले दिसत होते.

ते अशा प्रकारच्या आंदोलित मनःस्थितींत असतांच दुसरे कांहीं प्रवासी बोलून जात : ' गेल्या दोन दिवसांपासून तांदळांचा एक गोटा

आंत सोडलेला नाही, कॅसल रॉकला शेंकडों लोक कुजत आहेत. '

हैं वर्तमान कानावर पडलें कीं त्या दुर्दैवी लोकांचीं तोंडें चिमणी-एवढीं होत, ते सुस्कारूं लागत, कांहींच्या डोळ्यांत पाणी उभें राही, कांहींच्या मुद्रा हतबुद्ध दिसत, कारण त्या सगळ्यांनीं घरांतून बाहेर पडतांना आपल्या प्रिय मंडळीला आश्वासन देऊन ठेवलें असेल कीं दोन तीन दिवसांच्या अवधींत तांदुळ घेऊन आपण घरीं परतत आहोंत, या आशेवर विसंबून घराचीं माणसें अर्धपोटीं उपाशी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलीं असतील, त्यांची आतां केवढी निराशा होईल ! अशा विचारानें ते रडकुंडीला येत, अशा वेळीं स्वतःच्या मनाची फसवणूक करून त्यांत समाधान मानून घेणारे कांहीं असामी हळूच म्हणत : 'कदाचित् एव्हाना तांदुळ सुटले असतील, कांहीं झालें तरी आपण शेवटपर्यंत जाऊन यावें. '

हा सगळा प्रकार अशोकला गाडीच्या डब्यांत पाहतां आला, सर्व प्रकारच्या लोकांच्या तोंडून, त्याला जी एक गोष्ट सर्वसाधारणपणें ऐकूं आली ती म्हणजे पोर्तुगीज सरकारबद्दल त्यांच्या मनांत वसत असलेला तिटकारा, पूर्वजन्मींच्या पापांमुळेच आपण या जन्मीं या दुर्भागी प्रांतांत जन्माला आलों, अशा प्रकारचे तळमळीचे उद्गार त्याला पावलोंपावलीं ऐकायला मिळत,

एकंदर सरकारी खात्यांच्या वेडगळ कारभारांतील वैगुण्यें दाखवून गोमंतकाच्या वेगवेगळका कोपऱ्यांतील ही मंडळी सरकारवर आपल्या संभाषणांतून आग पाखडीत,

साखर व राकेल यांची जी वांटणी चालली होती तिच्याविषयीं एका हसमानें म्हटलें :

' रांगांची ही पद्धत वाईट आहे असं अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं तरी ते ऐकत नाहीत, अडाणी लोक दंडेली करून तेथें घुसतात आणि

मग खेंचाखेंचीला सुरुवात होते, व्यापारी व पोलिस अधिकारी यांचें संगनमत आधींच झालेलें असतें, जो माल वांटणीसाठीं व्यापाऱ्याकडे आलेला असतो त्याचा फार मोठा हिस्सा मधल्यामधें गडप होऊन चोर-बाजारांत जातो, आणि लहानसा भाग दणगट लोकांच्या पदरीं चारचार तास रस्त्यावर उन्हांत तळमळत राहिल्यानंतर पडत असतो. '

यावर दुसरा म्हणाला : ' या वांटणीमुळें खेड्यापाड्यांतील बायकामुलें अगदीं त्रस्त होऊन गेलीं आहेत. वाढलेल्या पोरी तर एका बाटलीच्या मोबदला आपली एक रात्र बहाल करतात. गांवोगांव हेच प्रकार चालले आहेत. '

या संभाषणांत एका पांढरपेशा तरुणानें भाग घेऊन म्हटलें, ' गेल्या दिवसांत मडगांवच्या मार्केटांत मीं एक मजेदार प्रकार पाहिला, एक नीग्रो सोल्जर मासळी विकत घेण्यासाठीं गेला होता, बाजार खूप महाग होता, तें पाहून तो उद्वेगानें म्हणाला : "**Aqui nao apanhar peixe por quatro tangas; mas apanhar raparga por quatro tangas.**" (येथें चार आपणाला मासळी मिळत नाही, पण पोरगी मिळते.)

सगळे जण हंसले, अशोकच्या हृदयाला वेदना झाल्या. माखर, घासलेट यांच्या वांटणीसंबंधीं त्यानें चारपांच लेख लिहिले होते, पण ते सेन्सॉरनें कापून टाकले होते. जनतेचीं दुःखें वेशीवर टांगण्याची सोय नव्हती. तिचा कैवार घेणारी कोणतीच संघटित संस्था नव्हती.

गाडी दूधसागरापार्शीं आली. दुधसागराचा देखावा पाहून नेहमीं त्याला किती आनंद होत असे ! पण आज त्या विचित्र मनःस्थितीत तो जलप्रपात त्याला तिरस्करणीय वाटला, या पापी गोमंतकाचें पादप्रक्षालन करण्यासाठीं त्याची जी धडपड चालली आहे ती पाहून त्याला दुःख झालें, कोणा महात्म्यानें आपल्या तपोबलावर हा पवित्र रोमहर्षक प्रवाह

स्वर्गांतून या भूमीवर आणला असेल कुणाला माहीत. पण पापी माणसांना समृद्ध करण्यासाठी हा प्रवाह निष्फळ वहातो आहे असेंच त्याला वाटलें.

दूधसागर मागें पडला. कांहीं वेळानें गाडी कॅसल रॉकला थांबली. तेथें दोन अडीच तासपर्यंत प्रवाश्यांची तपासणी करण्यांत येऊन त्यांच्या सहनशीलतेची चांगलीच परीक्षा घेण्यांत आली.

भकास चेहऱ्याचे कितीतरी गोमंतकीय फलाटावर पसरलेले होते. प्रत्येकाच्या शेजारी तांदळाच्या एकदोन मोटल्या होत्या. आशा-निराशेच्या झगड्यांत ते दुर्दैवी प्राणी सांपडले होते. कस्टमनें पास देण्याची बंदी केली होती. त्यामुळें सगळा तांदुळ तेथेंच अडकून पडला होता. व त्याच-बरोबर शेंकडों स्त्रीपुरुष तेथें ताटकळत पडले होते. कस्टम अधिकाऱ्याचा अनुकूल निकाल आतां येईल, मग येईल, अशा आंदोलित मनःस्थितींत त्यांची कुचंबणा चालली होती.

इतक्यांत फलाटावरील जमावांत एकच गडबड उडालेली अशोकला दिसली. अस्ताव्यस्त पडलेले, बसलेले, झोंपलेले ते दीनवाणे लोक झपाझप उठले. त्यांनीं आपलें सामान आवरलें, आणि अधीर नजरेनें त्यांनीं आसपास पाहिलें. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद चमकूं लागला. तांदुळ न्यायला परवानगी देण्यांत आली आहे अशी बातमी पसरली.

शेवटीं पांचसहा दिवस त्यांनीं जे उपासतापास काढले होते ते फळाला आले होते. एक महिनाभर ते आतां निश्चितपणें जेवणार होते. पोटासाठीं केवढी ही धडपड ! हर्षाची लाट सर्वत्र पसरली होती.

अशोकला हें पाहून आनंद झाला. त्याच्या इतर प्रवासी सोबत्यांची भीति आतां नष्ट झाली. तांदुळ निर्विघ्नपणें नेतां येतो एवढें सिद्ध झालें.

“ पण ही स्थिति दोन दिवसांनंतर कायम राहिल याचा काय नेम ? ” हळूच कुणीतरी पुटपुटलें.

त्याबरोबर त्या अन्नार्थी लोकांचे आनंदानें चमकणारे चेहरे पुन्हां मलूल झाले, नशीबावर व परमेश्वरावर भरंवसा ठेवल्याखेरीज आतां त्यांना गत्यंतर नव्हतें.

गाडी लोंढ्याला थांबली. येथेंच ते सर्व लोक उतरले. जणूं काय लुटारूंची वावटळ सुटली आहे. आणि खरोखरीच ते निरपराधी असूनहि लुटारूंच्या मनःस्थितीत होते. त्यांच्या दृष्टीनें अन्नासाठीं ते केवढें धाडस करीत होते ! रेल्वे अधिकारी इत्यादि त्यांच्याकडे ज्या नजरें पहात ती नजर जितकी करूर तितकीच अर्थसूचक होती. ते जणूं काय म्हणत, 'तुम्ही गुन्हेगार आहांत. तुम्ही चोरून तांदुळ आणतां. पण याद राखा, आमच्या टेहळणीतून तुम्ही सुटणार नाहीं.'

कांहीं लोक हल्याळ दिशेनें गेले. कांहीं लोंढ्यालाच तांदुळ खरेदी करण्यासाठीं बाजारांत गेले. अशोकला कुणी सांगितलें, 'सुप्याला तांदुळ स्वस्त मिळतो. आपण सगळे तिथंच जाऊं.'

त्याच्या डब्यांतील तीस चाळीस मंडळी सुप्याला जाण्यासाठीं बाहेर पडली.

दीड दोन तासांच्या कंटाळवाण्या प्रवासानंतर अशोक सुप्याला पोहचला. वाटेंत वॉर सर्विहसच्या मोटारींची ये जा सुरू होती. जेथें तेथें लष्करच्या छावण्या दिसत होत्या.

नदी ओलांडून मोटार सुप्याला आली. अशोकबरोबर आलेल्या त्याच्या प्रांतबंधूनीं धान्याच्या दोन तीन दुकानांवर धाड घातली. ही त्यांची बुभुक्षित वृत्ति पाहून दुकानदारांनीं तांदळाचा भाव लगेच वाढवला. आधीं ते रुपयाला साडेतीन शेर विकत असत. आतां त्यांनीं या वेड्या गिऱ्या-इकांना दोन शेर विकायला सुरुवात केली. सगळ्यांनीं थोड्याच अवधीत आपलीं रिकामीं पोर्ती भरलीं. जो तो स्वतःपुरतें पाही. ते सगळे सोबतीनें आगले होते; पण सोबतीनें, संबटितषणानें काम करण्याची ज्यांना संवय नाहीं

त्यांना त्या थोड्या अवधीत सुधारणें अशोकला अशक्य होतें, अर्ध्याअधिक लोकांनीं लोंढ्याला जाणारी मोटार पकडली, मोटारवाल्याला दुप्पटीनें पैसे चारले, मोटारींत जागा नसल्यामुळें बरेचजण हूडवर बसले आणि अशा रीतीनें जीव धोक्यांत घालून त्यांनीं आपली वाट धरली.

अशोकला इतर सोबत्यांबरोबर तिथेंच रहावें लागलें, तो दुकान-दाराच्याकडे उतरला, त्यानें त्याला चांगली जागा दिली, अशोकनें दोन अडीचशें रुपयांचा तांदुळ खरेदी करून तो पिशव्यांत भरला, पण त्याची पुढें गत काय ? हा त्याला प्रश्न पडला.

दिवसांतून दोनतीन मोटारी त्या रस्त्यांतून लोंढ्याला जात; पण त्या सगळ्या प्रवाश्यांनीं भरून येत. त्यामुळें त्यानें घेतलेला तांदुळ लोंढ्यापर्यंत न्यायला कुणीच तयार होईना.

एका दरिद्री खाणावळींत त्यानें जेवण घ्यावें व रात्रीच्या वेळीं दुकानाच्या ओसरीवर पडावें आणि दिवसा नदीच्या कांठावर फिरत किंवा गांवच्या रस्त्यांतून फेऱ्या मारीत कंटाळ्यानें वेळ घालवावा.

दुसऱ्या दिवशीं पावसाची झिमझिम सुरू झाली, रस्त्यांत चिखल झाला, नदीचें पाणी गढूळ झालें, वातावरणांत खिन्नतेची छाया पसरली.

गांवचा बाजार अगदींच लहान होता, फक्त चार पांच दुकानें, तेथें येणारे लोक देखील बहुतेक कुणबीच असत, त्यांच्या तोंडची कोंकणी भाषा ऐकून अशोकला समाधान वाटे.

तिसरा दिवस उजाडला, त्याची निराशा अधिकच वाढली, पाऊस तर जोरानें पडत होता. तांदळाची बरीच खरेदी त्यानें करून ठेवली होती, आणि वाहतुकीचें साधन नव्हतें, जेवणाखाण्याची व राहण्याची चांगली सोय नव्हती, अशा स्थितींत त्याची खिन्नता इतकी वाढली कीं आपल्याला इथें यायची कुठची बुद्धि झाली असें त्याला वाटलें.

त्याच्या सोबत्यांची स्थिति तर अगदीच केविलवाणी झाली होती. ते सगळे रडकुंडीला आले होते. त्यांनीं आणलेला पैसा संपत आला होता. आणखी दोन दिवस तेथें राहण्याची पाळी आली तर अर्ध्या मोलानें तो तांदुळ विकून हात हलवीत घरीं परत जाण्याचा दुःखद प्रसंग त्यांच्या- बर येणार होता.

शेवटीं चवथ्या दिवशीं वॉर सर्विहसचा एक ट्रक लोंढ्याला जात होता. तो त्यांनीं गांठला. शोफरची मनधरणी करून तांदुळ स्टेशनपर्यंत पोच- विण्याची व्यवस्था करण्यांत आली. शोफर दुष्ट व स्वार्थसाधू होता. वाहतुकीचे दर त्यानें त्यांच्याकडून चौपट वसूल केले.

अशोकच्या सोबत्यांपैकीं एक म्हातारा होता. गेले तीनचार दिवस तो अर्धपोटीच होता. त्यानें आणलेले पैसे संपले होते. त्याची प्रकृति अगदीं टांसळून गेली होती. पण विकत घेतलेले तांदुळ घरापर्यंत नेलेच पाहिजेत अशा निर्धारानें तो कृत्रिम अवसान आणून काम करीत होता.

त्याचें नांव सदू होतें. तो जातीनें चांभार होता. आपला धंदा सोडून तो पोटासाठीं इतक्या दूर आला होता.

मोटार लॅरींत तांदळाचीं पोतीं भरण्याची एकच गडबड उडाली. सदूनें आपलें पोतें माथ्यावर उचललें आणि तें आतां मोटारींत आदळणार तोंच पाय निसरून तो तोंडघशीं जमिनीवर पडला. अशोकनें इतरांच्या सहाय्यानें त्याला उचलून निचेष्ट स्थितींत मोटारींत घातलें.

पाऊस पडायला सुरुवात झाली. लॅरी उघडीच होती. प्रवासी व तांदळाचीं पोतीं सारखींच भिजत होती. एवढे कष्ट काढले पण ते निष्फळ होण्याची वेळ आली होती.

मोटार चालू झाली. सदू अजून हालचाल करीत नव्हता. त्याची ती गत पाहून अशोकला वाटलें कीं हा कांहीं वांचत नाही. त्याला या वेळीं ब्रह्मांड आठवलें. अन्नासाठीं या प्रकारची यातायात करणारे शेंकडों, नव्हे हजारां

लोक केवढी हाल अपेष्टा काढीत आहेत हें पाहून त्याचा जीव तळमळू लागला.

सदूची योग्य ती व्यवस्था लावल्याशिवाय त्याला पुढें जाणें शक्यच नव्हतें. तो लोंढ्याला एक दिवस राहिला. सदू आतां उठूं बसूं लागला. अशोकनें त्याला पैशांची मदत केली आणि तेथेंच स्थायिक झालेल्या एका ओळखीच्या प्रांतबंधूच्या स्वाधीन करून तो कॅसल रॉकला येण्यासाठीं निघाला.

त्याला पावलों पावलीं अडचणी आल्या. तांदुळ गाडींत पडेपर्यंत त्याला इतकी दगदग झाली कीं त्याचा जीव मेटाकुटीला आला.

गेले चार पांच दिवस त्यानें आंघोळ देखील केली नव्हती. कित्येकदां जेवणाच्या वेळीं चहाच्या दुकानांतील भिकार जिन्नस खाऊन त्यानें वेळ निभावून घेतली होती. सुप्यापासून लोंढ्यापर्यंत पावसाचा मारा अंगावर घेत त्यानें प्रवास केला होता. त्यामुळें त्याचें सर्वांग जड झालें होतें व क्षणाक्षणाला त्याला हुडहुडी भरत होती.

शेवटीं गाडी कॅसल रॉकला थांबली. तांदळाचीं पोतीं, पिशव्या, बोचकीं भराभर फलाटावर पडूं लागलीं. पोलीसलोक गिधाडाप्रमाणें आस-पास फिरूं लागले. त्याच्याआधीं दोनतीन दिवस सुप्याहून निघालेले व हल्ल्याळच्या बाजूनें गेलेले शेंकडों इंसम फलाटावर गडबड गोंधळ करीत असलेले त्याला दिसले.

या सगळ्या गोंधळाची चौकशी केल्यावर त्याला असें कळून आलें कीं, एका व्यापाऱ्यानें कस्टम चुकवून माल नेण्याची खटपट केल्यामुळें त्याला पकडण्यांत आलें असून त्याचा माल जप्त करण्यांत आला आहे आणि म्हणूनच गेल्या दोन तीन दिवसांपासून साहेबानें तांदळाचे पास देण्याची बंदी केली आहे.

आपल्या लोकांची ही अगतिक, असहाय्य, लाचार स्थिति पाहून त्याला उद्वेग आला. ही सगळी दैना व्हायला आपलें दुबळें व मूर्ख सरकार कारणीभूत आहे असा जळजळीत विचार त्याच्या मनांत येऊन गेला. असल्या सरकारच्या छत्राखाली आपण चारशें वर्षे शांतपणानें काढलीं आणि इतकाच काल यापुढें काढण्याची आपण जणूं काय प्रतिज्ञाच केली आहे.

त्यानें आपलीं दहा पंधरा पोतीं त्या आवाराच्या एका कोपऱ्यांत ठेवावयाला लावलीं व थोडा वेळ विचार करीत तो तेथेंच उभा राहिला.

एक पोलीस हवालदार त्याच्याकडे येऊन हळूच म्हणाला, 'काय राव ! हे तांदुळ कुठून आणलेत ?'

'सुप्याहून.' त्यानें सत्य सांगितलें.

'चोरून आणलेत ना ? मग माल अटकेंत ठेवून पंचनामा करायला लावतां.' कांहींशा उर्मट व धाकाच्या स्वरांत हवालदारानें म्हटलें आणि त्यानें एका शिपायाला खून केली.

अशोकनें घडलेली हकिगत सांगितली. त्यानें तांदुळ चोरून आणण्याचा मुळींच प्रयत्न केला नव्हता. कायद्यानें त्याला ते आणतां येत नव्हते ही गोष्ट वेगळी. पण तो हवालदार ऐकेना. गोमंतकांत उडालेल्या हाहाःकाराचें त्यानें वर्णन केलें तरीहि तो स्थिर गंभीरच होता. शेवटीं त्यानें मिस्किल हास्य करीत म्हटलें, 'तुम्ही इथें नवीन दिसतां.'

आणि खरेंच अशोक तेथें नवीन होता, त्याला पोलीसलोकांशीं बोलावयाची भाषा अवगत नव्हती. म्हणून तो हवालदाराशीं एवढा वेळ घासाघीस करीत होता.

शेवटीं एक इसम त्याच्याजवळ आला आणि त्यानें हळूच म्हटलें, 'कसला वाद घेऊन बसलांत राव ! एवढा तांदुळ इथं सोडून जावा लागेल.'

अशोकवर कठीण प्रसंग गुदरला. कारण एका जिल्ह्यांतला तांदुळ दुसऱ्या जिल्ह्यांत आणायला कायदेशीर बंदी होती हें त्याला माहीत

होतें. त्या अनोळखी इसमानें हवालदाराला डोळा मोडला व म्हटलें 'चला हो. हे तुमची संभावना करतील.'

अशोकला नंतर कळून आलें कीं, हीच भाषा आपण सुखातीला वापरली असती तर या थेरड्यापार्शीं येवढा वेळ हुजत घालीत बसण्याचें कांहीं कारण नव्हतें.

एक संकट टळलें; पण इतर अडचणी कांहीं थोड्याथोडक्या नव्हत्या. साहेबानें तांदळावरील बंदी कांहीं उठविली नव्हती. दर घटकेला वेग-वेगळ्या बातम्या ऑफिसमधून येऊन तेथें थडकत. तीन-चारशें लोक हवालदील होऊन गेले होते. एवढ्या सायासांनीं त्यांनीं आणलेलें अन्नघन त्यांना आतां घरीं न्यायला मिळत नव्हतें. या विचारानें तो सारा समुदाय शोकविव्हल होऊन गेला होता.

अशोक गोंधळून गेला होता. त्याच्या ओळखीचा एक इसम त्याच्या-कडे येऊन काकुळतीच्या भावानें म्हणाला, 'बाबा, तुम्ही साहेबापार्शीं जाऊन दोन शब्द त्यांना सांगा.' अशोकनें त्याची विनंति मान्य केली. आपल्या तांदळाची राखण करायची त्याला सूचना देऊन तो ऑफिसांत गेला.

तेथेंहि लोकांची दाटी झाली होती. साहेबाच्या अनुकूल हुकुमाची सगळेजण अधीरतेनें वाट पहात हांते.

गर्दीतून मार्ग काढीत अशोक दारापर्यंत आला, आणि परवानगी घेऊन तो आंत शिरला.

साहेब अँग्लो-इंडियन होता. त्यानें अशोकचें सगळें म्हणणें ऐकून घेतलें. अशोकनें सांगितलें कीं, आज चार पांच दिवस लोक येथें कुजत आहेत. त्यांना आज तरी परवानगी द्या. अन्न नसल्यामुळें आपल्या लोकांवर मोठी आपत्ति ओढवली आहे. आपले शेजारी या नात्यानें त्यांनीं गोमंतकाला सहाय्य केलें पाहिजे. इत्यादि, इत्यादि...

अशोकच्या बोलण्याचा परिणाम साहेबाच्या मनावर फारच झाला. थोड्याच वेळाने त्याने आपल्या नोकरांना हुकूम सोडला, 'या सगळ्यांना पास द्यायला लावा. आतांची गाडी त्यांना पकडतां आली पाहिजे.'

अशोकला फार आनंद झाला. साहेबाचे आभार मानून तो बाहेर पडला. बाहेरच्या जमावाने त्याचा जणू काय जयजयकार केला. साहेबाच्या हुकुमांचे वर्तमान एकाच क्षणांत आसपास पसरले. निराश झालेले लोक भराभर उठूं लागले. सगळीकडे एकच गडबड धांदल उडाली. आनंदाचे चिक्कार, उत्साहाची आरडाओरड यांनी क्षणभर वातावरण भरून गेले.

तीं पंधरा सोळा पोतीं डब्यांत टाकीपर्यंत अशोकला जी यातायात करावी लागली तिचे वर्णन न केलेले बरे. या प्रसंगी तो अलोट धैर्याने वागला म्हणूनच टिकला.

सांबडेंच्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हां शेंकडों लोक भराभर आपापले बोजे घेऊन खाली उतरले. त्यांची ती गडबड, त्यांच्या मुद्रेवरील ती अधीरता आणि आनंद, थोड्याच वेळांत घरच्या माणसांचे आपल्याला दर्शन होईल या कल्पनेने त्यांना लागलेली ओढ, हे सारे पाहून अशोकला समाधान वाटले.

पण नेहमीच शेंकडों लोक बाहेर जातात, हेच कष्ट, हेच हाल त्यांच्या नशिबी नेहमी येतात.

'अन्नासाठी गोमंतकीयांची परप्रांतांत धांवपळ, परमेश्वरा, तूं कुठवर चाटूं देणार ?'

हे विरोधी विचार त्याच्या मस्तकांत नाचत असतांनाच लीना त्याच्या नजरेला पडली. याच वेळी तिनेही त्याच्याकडे पाहिले. ती धांवतच त्याच्याकडे आली आणि अनावर भावनावेगाने तिने त्याला आलिंगन दिले.

तो आश्चर्यस्तिमित झाला. जी लीना आपल्याला कायमची अंतरली असे आपण समजत होतो तीच का ही लीना ?

किती गोड, सुंदर, खेळकर !

मनाच्या अशा गोड विभ्रमांत त्याचे एक देान क्षण गेले,

अलोट उल्हासानें लीना त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनीं पहात होती.

जणूं काय दहा वर्षांच्या वियोगानंतर त्याची आपली भेट होत आहे.

२०

योड्या वेळानें लीनेनें त्याला विचारलें, ' आतां कुठं चाललांत ? '

' घरीं. ' त्यानें उत्तर केलें आणि तिच्याकडे पाहिलें.

' आपण फारच थकलेले दिसतां. '

' सातआठ दिवसांची प्रवासाची दगदग आणि तांदळाचें हें धन सुखरूपपणें इथं आणण्यासाठीं करावी लागलेली यातायात यामुळं थोडाफार त्रास झाला. '

आणि खरोखरच एका आठवड्याच्या आंतच तो कितीतरी वाळला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. आणि त्यांच्याखालीं काळीं वर्तुळें पडलीं होतीं. चेहऱ्यावर शिणाची, चिंतैची काळी छाया पडली होती. केस अस्ताव्यस्त झाले होते. आणि सतत आठ दिवत स्नान नसल्यामुळें मालिन्याचा ठसा सगळ्या देहावर आणि पोषाखावर उठला होता.

' तुम्हीं मला कळवलं असतं तर मी दिखील तुमच्या बरोबर आलें असतें. '

तो थोडा वेळ स्तब्ध राहिला. जलक्रीडेचा देखावा त्याच्या नजरे-समोर उभा राहिला आणि अकस्मात् तो खिन्न झाला.

'मला कवळावं असं तुम्हांला वाटलं नाहीं ?... ' तिनें रोषपूर्ण स्वरांत म्हटलें.

‘लीना, तुला बुद्धीनं असलीं कामं करावीं असं वाटतं. पण आपल्या रक्ताचे संस्कार एवढे प्रबल असतात कीं ते आपल्या इच्छेप्रमाणें आपल्याला वागूं देत नाहीत.’

हा टोमणा अशोकनें आपल्याला कां मारला हें तिला लगेच कळून चुकलें. त्याला उत्तर देण्याच्या भानगडींत ती पडली नाही. फलाटावर धांवपळ करणाऱ्या लोकांकडे पहात तिनें म्हटलें, ‘या इतक्या लोकांच्या सोबतीनं तुम्ही घाटमाथ्यावर जाऊन आलां असाल.’

‘हो. एकाच दुःखानं ते व मी ग्रस्त झालों आहोंत. त्या बिचाऱ्यांनीं किती त्रास सोसले आहेत त्याची इतरांना कल्पना येणार नाही.’ अशोकनें उदास स्वरांत म्हटलें.

‘तुम्हीं आतां माझ्याबरोबर आलं पाहिजे, अशोक.’ लीनेनें अधिकारानें म्हटलें.

‘पण हें मांडवल आहे ना माझ्याबरोबर?’ त्यानें समोरच्या पंधरा-सोळा पोत्यांकडे नजर टाकून उत्तर केलें.

‘त्याची व्यवस्था मी करतें.’ इतकें सांगून लीना स्टेशनमास्तरला भेटली आणि त्याला दोन शब्द सांगून लगेच परत आली.

त्यांच्यादेखत हजालांनीं तीं सगळीं पोतीं मालाच्या कोठडींत ठेवून दिलीं. दोघेंहि आवाराच्या बाहेर आलीं. लीनेनें मोटारीचें दार उघडून म्हटलें, ‘चला.’

अशोकनें आढेवेढे घेतले. जलक्रीडेचें शल्य त्याला अजून मागें ओढीत होतें.

‘तुम्ही कबूल केलं आहे. आतां उशीर नको.’ तिनें आग्रह केला.

तरीहि तो निश्चल राहिला. हें पाहून ती मोटारींत बसली. आणि अशोकचा हात पकडून त्याला आंत ओढीत तिनें विनवणीच्या स्वरांत म्हटलें, ‘अशोक, मला क्षमा करा...’

आणि इतकें म्हणून आपलें तोंड तिनें दोन्ही हातांनीं झटकन् झांकून घेतलें व हुंदके आवरण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर तिची नाजूक काया थरथरां हलली आणि तिचें वक्षःस्थल जोरानें वरखालीं झालें.

लीनेला इतकें दुःख झालें हें पाहून अशोक शरमिंधा झाला. मोटारींत चढून तो तिच्या शजारीं बसला आणि तिनें आपल्या तोंडावर धरलेला पंजा दूर सारीत त्यानें अगदीं प्रेमळ स्वरांत म्हटलें, 'लीना, तुला वाईट वाटलं. होय ?'

तिनें शोफरला हांक मारली व थोड्या वेळानें मोटार चालू झाली.

'अशोक, तुम्ही माझ्यावर इतके कशाला रागावलां ? माझ्या हातून एवढा कोणता गुन्हा घडला ?'

अशोक गप्प राहिला. जणूं काय त्या अप्रिय प्रकारासंबंधीं त्याला तिच्याशीं बोलावयाचें नव्हतें.

'अशोक, तुम्ही फार कठोर झालांत ! मी आल्बर्टबरोबर जलक्रीडा केली अशां तुम्ही समजूत करून घेतली, नाही का ?'

अशोकनें मान हलवून 'हो' म्हटलें.

'मग तुमची चूक झाली. माझा भाऊ व आल्बर्ट तलावाच्या एका टोंकाला स्नान करीत होते. मी दुसऱ्या टोंकाला पाण्यांत उतरलें होतें. आमच्यामध्ये एका फलींगाचं अंतर होतं. मी त्या निवांत जागीं पोहूत असतांना आल्बर्ट मला नकळत माझ्यापाशीं आला आणि त्यानें फाजीलपणा करायला सुरुवात केली. त्याची त्याला मी शिक्षा दिलीच.'

'काय केलंस तूं ?' अशोकनें उत्सुकतेनें विचारलें.

'त्याच्या हाताचा पाण्यांतच चावा घेतला. जन्माची आठवण राहिल त्याला त्याची.'

अशोकला आपल्या अपराधाची जाणीव झाली. त्यानें आपला पश्चात्ताप व्यक्त करीत म्हटलें, 'माझी चूक झाली.' आणि तिचा उजवा हात त्यानें भावनावेगांत दाबला.

लीना म्हणाली, 'अन् मी आल्बेर्तबरोबर खुपीनं जलक्रीडा केली असं जरी गृहीत धरलं तरी तुमच्या वर्तनाचं समर्थन होत नाहीं.'

ती थोडा वेळ थांबली. मोटार आतां विस्तीर्ण शेतांच्या मधून जात होती. त्यांतून पसरलेल्या गार पाण्याचा ओलावा त्यांना प्रतीत होत होता.

अशोकचें लक्ष याच वेळीं चंद्रेश्वर पर्वताच्या शिखराकडे लागलें आणि त्या शांत, सुंदर स्थलीं कलिकेच्या सहवासांत ज्या कांहीं घटका त्यानें घालविल्या होत्या त्यांची त्याला आठवण झाली. आपण त्या दिवशीं निग्रह केला नसता तर लीनेच्या सहवासाला अतरल्याशिवाय आपण राहिलों नसतों हा विचार त्याच्या मनांत आला. आणि त्यानें समाधानाचा निश्वास टाकला.

लीना पुढें म्हणाली, 'मी ख्रिस्ती वातावरणांत वाढलें, त्यामुळं नृत्य, वादन, गायन, इत्यादि कलांचं मला शिक्षण मिळालं. त्याचबरोबर पुरुष-वर्गाचा सहवासहि मला अधिक लाभला. हें चांगलं असेल किंवा वाईटहि असेल. पण पाश्चात्य संस्कृतींत वाढल्यामुळं माझी प्रकृति ही अशी घडत गेली. हिंदु संस्कृति मला मनापासून आवडते. म्हणून तिचा स्वीकार करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. पण रक्ताची, परंपरेची ओढ अदम्य असते, हें तुम्हीं लक्षांत आणलं असतं, तर माझ्या वर्तनाकडे तुम्ही वेगळ्या औदार्यानं पाहिलं असतं.'

ती थांबली, अशोकला तिचें म्हणणें पटलें. आपलें लग्न होण्यापूर्वीच आपण तिच्यावर स्वामित्व गाजवूं लागलों, असेंच त्याला दिसून आलें.

मोटार आतां एका तलावाच्या कांठानें जाऊं लागली. तलावाचा पृष्ठभाग लाल व शुभ्र कमळांनीं भरून गेला होता व त्यांच्या हिरव्या पानांनीं त्याच्यावर जणू काय आच्छादन टाकलें होतें. आसपासचें वातावरण कमलपुष्पांच्या सुगंधानें उल्हसित झालें होतें.

अशोकला वाटलें : या सुंदर निसर्गदृश्यामधून जातांना लीनेनें असलें

भाषण करायला नको आहे. त्याने तिचा हात आपल्या हातांत घेऊन म्हटलें, 'लीना, आतां बंद कर पाहूं हें तुझें असलं बोलणं. मी चुकलों म्हणून तुला सांगितलं ना ?'

लीनेचें मन आतां शांत झालें. तिच्या मनांत गेले कांहीं दिवस जी अस्वस्थता माजली होती, तिला तिने आपल्या शब्दांतून व उद्गारांतून मोकळी वाट करून दिली होती.

तलावांतल्या पाण्यांत शुभ्र बदकांचा एक थवा मोठ्या डौलानें पोहत होता, तिकडे तिची दृष्टि वळली. पलीकडच्या आंब्याच्या राईला मोहर आला होता, त्यामुळें ते वृक्ष पिवळसर मांजिऱ्यांनीं डंबरून गेले होतें. जणूं काय एकाद्या देवतेचा रथ गुढ्यातोरणांनीं फुलला आहे.

दोबेंहि कोणत्यातरी कल्पनेंत मग्न होऊन गेली होती. सगळ्या जीवन-शक्तीचें केंद्रीकरण करून ज्या भावनेचा आस्वाद घ्यावा पण जी दुसऱ्या-पार्शी व्यक्त करतांना भाषेची अपूर्णता प्रत्ययाला यावी, अशा भावनेचा पगडा दांभांच्याहि मनावर हळूहळू बसूं लागला. दोन मनांची ही मूक संगति चालू असतांना अशोकने तिचे दोन्ही हात आपल्या हातांत घेतले आणि त्याने त्यांचें चुंबन घेतलें. तिच्या तोंडून नकळत 'अशोक' असा उद्गार बाहेर पडला.

'लीना ! माझी लीना !' त्याने अगदी हलुवारपणानें म्हटलें. दोबांचेहि चेहरे अलौकिक आनंदानें फुलून आले होते. त्यांच्यापुढें भावनांचें नवें जग पसरलें होतें.

घरं घरं असा आवाज करून मोटार थांबली. तेव्हां दोबेंहि भानावर आलीं, मोटार लीनेच्या बंगल्याच्या दरवाजांत उभी होती.

‘अशोक, रागावूं नको. मी आता तुम्हांला थोडं वाजवून दाखवते.’ खोलीत येऊन बसल्यानंतर थोड्या वेळाने लीना उत्फुल्ल नजरेने अशोककडे पहात म्हणाली.

तिच्या स्वरांत व्हायोलिनचा कंप होता. तिचा चेहरा आत्यंतिक आनंदाने चमकत होता. आपल्या मनांत भंरलेले जिवंत काव्य — सर्व काव्यांतील उत्कट, व्यापक व अनिर्वचनीय असे प्रेमकाव्य—वादनाच्या द्वारां व्यक्त करून सगळे वातावरण भरून टाकण्यासाठी ती अधीर झाली होती.

तिच्याकडे कौतुकाने व अभिमानाने पहात अशोकने म्हटले, ‘नुसते वादन उपयोगी नाही. तू गायलं पाहिजेस, लीना.’

तिने घंटा दाबली. नोकर आंत आला. तिने फर्मावले, ‘आधी चहा आण.’

तिने खोलीच्या सहाहि खिडक्या झपाझप उघडल्या. दोन खिडक्यांतून सागराचे उदात्त, व्यापक दृश्य; दुसऱ्या दोन खिडक्यांतून डोंगरमाथ्याचा हिरवाचार भाग आणि बाकीच्या दोन खिडक्यांतून विस्तीर्ण शेते, या-प्रमाणे त्याच्या नजरेसमोर निसर्ग खेळू लागला.

चहा आला. पावाला आपल्या हाताने लोणी लावून लीनेने तो

अशोकपुढें करीत म्हटलें, 'आज तुम्ही भरपूर खाल्ल पाहिजे. नंतर गरम पाण्याची आंघोळ, नंतर विश्रांती.'

'आणि नंतर..... ?' अशोकने प्रश्न केला.

'तुमच्याशीं खूप खूप गप्पा गोष्टी.' तिनें हंसत हंसत म्हटलें आणि तिच्या दांतांची कांति आणि तिच्या ओंठांची गोड हालचाल यांकडे पहात अशोकने पावाचा तुकडा तोंडांत टाकला.

लीनेनें तारांवरून गज ओढला. त्याबरोबर दूधसागराच्या जलधारांवर फेस उत्पन्न होऊन त्यांचें नर्तन सुरू होतें त्याप्रमाणें त्या तरल तारांमधून भरदार स्वरमाला निघाली आणि त्या शांत वातावरणांत ती आंदोलन पावूं लागली.

आणि लगेच लीनेच्या तोंडून एका पोर्तुगीज गीताची पहिली ओळ हळुवार स्वरांत निघाली, मग स्वरांत चढउतार होऊं लागला आणि थोड्या वेळानें त्या काव्यांतील भावनांची भरती तिच्या शब्दाशब्दामधून व तिच्या चेहऱ्याच्या रेषेरेषेमधून व्यक्त होऊं लागली. आणि त्या तंतुवाद्यांतून निघणारें स्वरसंगीत आणि लीनेच्या हृदयांतून अन् मुखांतून निघणारें भावसंगीत या दोन्ही संगीतांचा एकजीव होऊन जणूं काय एक दिव्य सुंदरी निर्माण झाली आणि दिव्यरूप धारण करून त्या शांत वातावरणांत नर्तन करूं लागली, असाच अशोकला भास झाला.

एवढे उज्ज्वल गुण जिच्या अंगी आहेत अशी लीना आपली आहे या अभिमानाच्या भावनेनें त्याला स्वर्ग तोकडा झाला.

अशोक थोड्या वेळानें स्नानगृहांत आला. तेथील राजशाही व्यवस्था पाहून त्याला विचित्र वाटलें, आपली योग्यता नसतांना आपण या वैभवाचा उपभोग घेत आहों, असा जाचक स्वर त्याच्या अंतःकरणांतून निघाला.

आठ दिवसांच्या श्रमानंतर त्यानें गरम पाण्याचा पहिला तांब्या अंगावर ओतला. तेव्हां त्याला जी गोड संवेदना झाली, तिच्यामुळे आपल्या अवयवांत नवीन चेतना शिरत आहे असेंच त्याला वाटलें. त्या उष्ण जलोदकाचा त्यानें मनमुराद आस्वाद घेतला.

कपडे बदलून तो खोलींत आला तेव्हां लीना मेजाशीं बसून पेन्सिली-नें कांहीं खरडीत होती. अशोक दृष्टीस पडतांच तिने तो कागद लपविण्याचा प्रयत्न केला व तिच्या चेहऱ्यावर नाजूक भावांची पखरण झाली. अशोकनें तिच्या जवळ जाऊन म्हटलें, 'आम्हीं पहायचें नाही का ?'

'तुम्हीं पहायचें नाही, अशोक.' गोंरीमोरी होऊन तिनें म्हटलें.

पण अर्थ शब्दांना फसवीत होता. तिच्या डोळ्यांतील प्रेमळपणा, हालचालींतील लाडीकपणा पाहून अशोकनें तिच्या हातांतील कपटा हिंसकून घेतला आणि तो उलगडून त्याच्यावर त्यानें नजर टाकली. लीनेनें लिहिलें होतें:—

'अशोक, माझे अशोक, माझे प्रिय अशोक,.....'

लहान बालिकेप्रमाणें गोंधळून तिनें आपलें तोंड दोन्ही हातांनीं झांकून घेतलें. अशोकनें आनन्दभरानें तिची मान वर केली आणि तिच्या मस्तकावर वांकून तिचे केंस हुंगले. आणि आपले ओठ तो तिच्या कपाळाला टेकणार, इतक्यांत बाहेरून दारावर कोणी तरी टक् टक् असा आवाज केला.

लीना दचकून उठली. तिनें धाबऱ्याधाबऱ्या दार उघडलें, आणि आपल्या वडिलांची रुक्ष, उंच, गंभीर मूर्ति समोर दिसतांच ती यंत्रवत् चार पावलें मागें सरली.

‘अशोक, तुम्हीं इथं यायला नको होतं.’ पेरैरांनीं रागीट मुद्रेनें अशोककडे पहात म्हटलें.

त्यांच्या तोंडचा हा अनपेक्षित उद्गार ऐकून अशोक गोंधळांत पडला. प्रसंग सांवरून नेण्यासाठीं लीना म्हणाली, ‘मींच त्यांना बोलावून घेतलं आहे, पपा.’

‘अस्सं !’ लीनेकडे वळून पेरैरांनीं उपरोधक स्वरांत म्हटलें. मुलीचें उत्तर ऐकून त्यांचा जळफळाट झाला. पण तिची करारी मुद्रा पाहून त्यांनीं आपला राग गिळला आणि वळून दाराच्या दिशेनें जातांना त्यांनीं अशोकला म्हटलें,

‘तुम्ही इथून निवण्यापूर्वीं मला भेटूं. शकाल का ? मला तुमच्याशीं बोलायचं आहे.’

आणि इतकें बोलून पेरैरा निघून गेले.

वडिलांच्या आकस्मिक आगमनामुळे लीना सर्वस्वी बदलली. तिचा मघांचा आनंद पार मावळून गेला. चिंतेची छाया तिच्या तोंडावर पसरली. आपण जें कांहीं बोललों तें सारें स्वप्नच होतें असें तिला वाटलें. अशोकचें आपल्यावर असलेलें प्रेम हें स्वप्न असून वडिलांचा राग हें सत्य आहे असें तिला दिसून आलें. यांपूंवीं हा विचार तिला केव्हांच शिवला नव्हता.

कारण इतक्या लवकर प्रेमाच्या धाग्यानें आपण जवळ येणार असें तिला वाटलें नव्हतें. त्यामुळें वडिलांचा विरोध तिला आतां वेगळ्याच उग्र स्वरूपांत दिसूं लागला. व त्याचे प्रत्यक्ष परिणाम आपल्या सुखस्वप्नाला कसे बाधक होतील हें चित्र तिच्या मनांत घोळूं लागलें.

अशोकनें तिच्या मौनाचा भंग करून म्हटलें, ' लीना, अशी भितेस कां तूं ? '

' अशोक, ही भीति नाही. हें भविष्याचं दर्शन आहे. भावी गोष्टी मला आतां स्पष्ट दिसत आहेत. '

पुनः दोघेहि स्तब्ध झालीं. हें लीनेच्या मनःस्थितीचें प्रतिबिंब अशोकच्या चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहिलें नाही.

' आपल्या मार्गांत अनंत अडचणी आहेत. त्यांना आपण तोंड दिलं पाहिजे. ' लीनेनें निश्चयाच्या आवाजांत म्हटलें. तिच्या मुद्रेवर आंतरिक निग्रहाची छटा पसरून गेली. सगळें वातावरण गंभीर झालें. बाहेरचे उष्ण वारे खिडकींतून आंत येऊं लागले.

' आमचं प्रेम, आमचं जीवन, आमचं समाजकार्य, या गोष्टी आतां भिन्न राहाणार नाहीत, अशोक. एक चक्र हललं म्हणजे आपोआप सगळ्या चक्रांना गति मिळते. ' ती तात्त्विक मोघम भाषेत बोलत होती. संकटाची जाणीव पुरुषांपेशां स्त्रियांना अधिक शीघ्रतेनें होत असली पाहिजे असेंच तिच्या मनःस्थितीवरून म्हणतां येण्यासारखें होतें. प्रेमाची गोड धुंदी अद्याप अशोकच्या मनासमोर तरळत होती, परन्तु लीनेला कठोर वस्तुस्थिति स्पष्ट प्रकाशांत दिसत होती.

थोडा वेळानें दोघेहि एकाच टेबलावर जेवलीं, आणि मग अशोक परेरांना भेटण्यासाठीं त्यांच्या खोलींत गेला.

जातां जातां लीनेनें त्याला सूचना केली, ' कांहीं झालं तरी मस्तक शांत ठेवायचं हं. '

अशोकवर नजर पडतांच परैरांनीं त्याला बसण्याची खूप केली. त्यानें चटकन त्यांच्या मुद्रेचें निरीक्षण केलें. तेवढ्यांत त्या माणसानें आपल्या आयुध्यांत ज्या दुटप्पी भूमिका पार पाडल्या आहेत त्याचे ठसे त्याला त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले स्पष्ट दिसले.

त्यांच्या बुद्धिमान् डोळ्यांत कोळ्याची धूर्तता सांठली होती. जिवणीच्या कोपऱ्यांत कारस्थानीपणाची झांक दिसत होती. लीनेच्या चेहऱ्यावरचे भाव किती वेगळे होते ! पण दोषांच्याहि बाह्यरेषा समान होत्या. या एवढ्या साम्यविरोधांचें त्याला आश्चर्य वाटलें. एकाच द्रव्याचीं घडवलेलीं हीं दोन भांडीं; पण एकांत दूध व दुसऱ्यांत दारू. तसाच या पितापुत्रीचा प्रकार होता.

परैरांची मुद्रा हळूहळू पालटत गेली. तिच्यावर त्वेष, काठिण्य दिसूं लागलें. तिरस्काराची छाया पसरीत तुच्छतेच्या भावनेचीहि त्यांत भर पडली. थोड्याच अवर्धांत क्षुद्र विचाराचें तें रणमैदान झालें असेंच अशोकला वाटलें.

‘अशोक,’ त्यांनी कर्कश स्वरांत म्हटलें, ‘तुम्ही आमच्या कुटुंबाच सध्यां विध्वंस आरंभला आहे. यांत तुम्हांला मोठें समाधान वाटत असेल, नाहीं ?’

आणि इतकें बोलून त्यांनीं जोरजोरानें खोर्लीत येरझारा घालायला सुरुवात केली. जणूं काय, मन व देह यांच्या गर्तीत त्यांना संगति राखायची होती.

अशोकनें पाहिलें कीं परैरांच्या अंगांत एक दुष्ट शक्ति संचरली आहे. चारशें वर्षांच्या परकी सत्तेनें व ख्रिस्ती धर्मानें ही शक्ति निर्माण केली आहे. सगळ्या सत्ताधारी ख्रिश्चनांत ती कमी अधिक अंशांत वास करीत आहे. हिंदूशीं संबंध आला म्हणजे ही शक्ति उग्र स्वरूपांत थैमान घालूं लागते. हिंदु धर्म, हा बुद्धि, संस्कृति, या सगळ्याच दृष्टींनीं निकृष्ट

असून त्याचें भवितव्य खिश्चनांच्या हातांत. असलें पाहिजे ही भयानक विचारसरणी आत्मसात् केल्यामुळें त्याला तुच्छ लेखण्याची जी वृत्ति खिश्चनांत आहे, तिचा परिपाक पेरैरांत झालेला आहे, असें अशोकला दिसून आलें आणि त्याच्या डोळ्यांत प्रतिकाराची चमक दिसूं लागली. तो योग्य तें उत्तर देणार तोंच त्याला लीनेची सूचना आठवली आणि त्यानें मनाशीं ठरविलें कीं, कांहीं झालें तरी शांतपणा सोडायचा नाही.

तो गप्पच राहिला. 'तुम्हीं माझ्या पोरीला वार्डट मार्गाला लावलंत !' पेरैरानीं हातवारे करीत म्हटलें.

'तुमच्या शिकवणींत आणि तेंहि खिस्ती धर्माच्या छात्राखालीं वाढलेली लीना वार्डट मार्गाला लागली असें तुम्ही कसें म्हणूं शकतां ?' अशोकनें प्रश्न केला.

त्याचें भाषण ऐकलें न ऐकल्यासारखें करून पेरैरा बोलूं लागले, 'अशोक, तुम्ही पोरीला आपल्या नादीं लावलंत !'

'असं मीं काय केलं तें सांगाल का तुम्ही ?'

'तुम्हीं तिच्या मस्तकांत भलतं वेड भरलं, ती आतां वेडी झाली आहे. घरदार, वडील, धर्म, यांपैकीं कोणत्याच गोष्टीला ती आतां जुमानित नाही !'

एक एक शब्द ते ठासून बोलत होते. अशोकच्या उत्तराची अपेक्षाच जणूं काय ते करीत नव्हते.

थोड्या वेळानें त्यांनीं आपलें भाषण चालू केलें, 'राष्ट्रीयत्वाच्या भलत्या कल्पना तुम्हीं तिच्या मनांत भरविल्या.'

फिरून त्यांची येरझार सुरू झाली. अशोककडे ते वळूनसुद्धां पहात नव्हते. जणूं काय त्याच्याकडे संभाषण करण्यासारखी अन्य अपमानास्पद गोष्ट त्यांना नव्हती.

‘ आणि तिच्या मनावर तुम्हीं ताबा मिळवलात. ’ आणखी एक वाक्य तारस्वरांत अशोकच्या कानावर आदळलें.

‘ हें सगळें तुम्ही कां करीत आहांत हें मला चांगलें माहीत आहे. तुम्हांला इथं खिस्ती धर्माचा नायनाट करावयाचा आहे. तुम्हांला फिरंगी सत्तेला इथून हांकून लावायला पाहिजे, नाही का ? ’ त्यांनीं अशोककडे पाहून त्याला प्रश्न केला. त्या वेळीं त्यांच्या मुद्रेवर जे भयाण भाव पसरले ते त्याला असह्य झाले.

‘ पण एवढ्यानं झालं नाही. तुम्हांला माझी लीना पाहिजे आहे आणि या सगळ्यापेक्षां माझ्या इष्टेटीवर तुमचा डोळा आहे. ’

आतां त्यांनीं आपले उग्र रागीट डोळे अशोकवर स्थिर केले आणि मेसोरिझिमचा प्रयोग करणाऱ्या जादूगाराप्रमाणें अशोकच्या प्रतिक्रियेची ते वाट पाहू लागले.

‘ तुमचं बोलून झालं का ? ’ अशोकनं वरकरणी शांतपणानें विचारलें, परंतु मनावरचा त्याचा संयम उडत चालला होता.

‘ पण अशोक, तुमचा हा उपद्र्याप शेवटीं पोरखेळ ठरेल एवढं लक्षांत ठेवा. ’ त्यांनीं निग्रही स्वरांत म्हटलें.

अशोकनें हंसल्यासारखें केलें. जणू काय पेरैरांच्या त्वेषाची, तिरस्काराची, धाकाची आपल्याला पर्वाच नाही अशा पवित्र्यांत त्यानें उत्तर केलें. ‘ मग तुम्ही इतकं कां भ्यावं ? ’

‘ माझ्या अब्रूसार्ठी ! गेल्या चारशें वर्षांत कुणी पाहिली नाही, कुणी ऐकली नाही, ती गोष्ट माझ्या कुटुंबांत मला घडलेली नको आहे. त्यापेक्षां मी मरण पतकरीन, ’ एकाच क्षणापूर्वीं अशोकला त्यांनीं जें उत्तर केलें होतें त्याच्याशीं सर्वस्वीं विसंगत असें वाक्य ते बोलून गेले.

‘ अशो कोणती गोष्ट ? ’ अशोकनें विचारलें.

‘तुम्ही निर्लज्ज आहांत ! सगळं कांहीं ठाऊक असून तुम्हीं मुद्दाम हें वेड पांघरताहांत. तुमचं लीनार्शीं लग्न शक्य आहे असं का तुम्हांला वाटतं ? ज्या दिवशीं ही गोष्ट घडूं पाहील त्या दिवशीं या भूमीला तुम्हांला मुकावें लागेल आणि आफ्रिकेच्या जंगलांत खडी फोडण्याचा तुमच्यावर प्रसंग येईल, समजलांत ?’

या वेळचा पेरैरांचा आवेश अशोकला राक्षसी वाटला, ज्या ‘इंक्वी-झीशन’च्या सत्तेनें हिंदुत्वाचा क्रूरपणानें सहार चालविला होता ती सत्ता कोणत्या जातीच्या माणसांच्या हातीं होती हें त्याला आतां कळून आलें.

कांहीं वेळ निघून गेला, बाहेरच्या उन्हाची रग्नरग्न आंत जाणवत होती, कॅलेंडरवरची फेब्रुवारीची तेरा तारीख उटून दिसत होती, समुद्र-किनार्यावर गिधाडांच्या चाललेल्या फेऱ्या नजरेला पडत होत्या.

‘एवढी शिक्षा करण्याचं अंगीं सामर्थ्य असतांना तुम्ही जिवाची ही व्यर्थ आटापीट कां करतां ?’ अशोकनें प्रश्न केला.

‘तुम्हां दोघांचें नुकसान होऊ नये म्हणून. लीना माझी मुलगी आहे !’

‘पण या प्रकरणांत मीं काय करावं हे तुम्हीं सांगितलं नाहीं.’

अशोकनें म्हटलें.

‘अशोक, तुम्ही हिंदु आहांत...’

‘हं.’ अशोकनें नुसती मान हलवून हुंकार दिला.

‘अन् आम्ही ख्रिश्चन आहोंत,’ पेरैरांनीं वाक्य पुरें केले.

‘हें मला कबूल आहे. पण तुम्ही एका काळीं हिंदु होतां आणि आतां शुद्धिकृत गावड्यांप्रमाणें तुम्हांलाहि परत हिंदु होतां येईल.’ अशोकनें धीमेपणानें म्हटलें.

‘अशोक, तुम्ही शुद्धीवर आहांत ?’ पेरैरा किंचाळले.

‘म्हणूनच तर मी तुम्हांला तशी सूचना केली.’

‘तुमच्या त्या दरिद्री गावड्यांची काय गत होईल तें दिसणार आहे

‘तुम्हांला थोड्याच दिवसांत, घरादाराचा त्याग करून त्यांना देशोधडीला लागावें लागेल.’

‘असं का?’ अशोकने कृत्रिम आश्चर्य प्रगट करीत विचारलें,

‘माझं म्हणणं तुम्हांला कळलं आहे. आतां आणखी थोडं ऐका. तुम्हांला पाहिजे तें राजकारण तुम्ही करा. त्यासंबंधी मी तुम्हांला कांहींच सांगत नाही. पण यापुढं तुम्हांला लीनेची भेट घेतां येणार नाही.’ परैरांनीं निश्चून सांगितलें.

‘पण हें तुम्हीं लीनेलाच कां नाही सांगत?’

‘लीना स्त्री आहे. तुम्ही पुरुष आहांत. तुमची जबाबदारी मोठी आहे.’

‘मोठी असली तर ती स्वीकारायला माझी तयारी आहे.’ त्यानें निर्भयपणें उत्तर केलें.

‘मग तुम्ही लीनेचा नाद सोडणार नाही म्हणतां?’ त्यांनीं क्रोधाविष्ट होऊन विचारले.

‘लीना माझा नाद सोडणार, मी तिचा नाद सोडणार कीं आम्ही दोघेंहि एकमेकांचा नाद सोडणार, हें मी कसं सांगूं?’

‘तोड आवरा, अशोक.’ ते ओरडले. त्यांच्या येरझारांची गति अकस्मात् वाढली आणि त्यांची मुद्रा अधिकच उग्र झाली. त्यांचे ओठ कांपूं लागले. त्यांचे डोळे लालबुंद झाले. चेहरा संतापानें फुटून आला. समुद्राची लाट खडकावर फुटून नष्ट व्हावी, अशाच प्रकारचा आपला हा त्वेष आहे या जाणिवेमुळें त्यांचा सताप अनावर झाला. त्यांनीं झटकन मेजाचा खण उघडला. त्यांतून पिस्तूल काढलें आणि अशोकला तें दाखवीत ते कडाडले, ‘अशोक, इथून काढं करा. नाही तर मरून जाल.’ सूड व वैताग यांच्या भरांत उच्चारलेले हे शब्द घरभर दुमदुमले आणि क्षणार्धांत खोलीचें दार खाडकन लोटून लीना विद्युद्गानें आंत आली आणि—

पेरैरांचा रुद्रावतार आणि त्यांच्या हातांतील पिस्तूल पाहून ती दचकली व पांढरी पडली. पण लगेच दोन पावलें पुढें टाकून कृत्रिम धैर्यानें अशोकला मार्गे सारीत ती वडिलांसमोर जाऊन उभी राहिली आणि त्यांच्या खदिरांगार दृष्टीवर आपली निर्भय दृष्टि रोखून तिनें सकंप स्वरांत म्हटलें, 'पपा, पिस्तूल माझ्यावर झाडा... !'

लीनेच्या या अचानक साहसी कैवारांनें सगळेंच दृश्य पालटलें. पेरैरांचा हात खाली गेला. पिस्तूल आपोआप खणांत गेलें आणि त्यांची मान खाली झाली. वीरस्त्रीप्रमाणें ती उद्गारली,

'अशोक, या नरकांत क्षणभर देखील राहूं नका अन् मीहि पण रहाणार नाही.' तिच्या स्वरांतून निघालेल्या तिरस्काराच्या, धिक्काराच्या आणि घृणेच्या वाफान्यानें सारें वातावरण भरून गेलें.

अशोक लीनेच्या बंगल्यांतून बाहेर पडला तेव्हां त्याची मनःस्थिति केविलवाणी झाली होती. प्रणयाचें भेसूर स्वरूप त्याला आतां स्पष्ट दिसत होतें. डोळ्यांपुढील कल्पनारम्यतेचा शुभ्र विरल पडदा फाटून गेला होता व पलीकडच्या भयाण काळ्याभोर आकृतींचा नंगानाच त्याला आतां भेडसावीत होता. प्रेमाच्या प्रवाहांत नकळत सांपडून तीं दोर्बेहि वहात वहात सुखानें येथपर्यंत आलीं होतीं आणि आतां अचानक रीतीनें पाण्याचा विक्राळ भोंवरा समोर गरगरत होता. त्याच्याशीं झुंज खेळून टिकाव धरण्याची शक्ति त्यांच्यांत होती हें खरें; पण घडलेल्या प्रकारांतील भयानक चमत्कृतीमुळें अशोक आतां घाबरून गेला.

निरनिराळे प्रश्न त्याला सतावूं लागले. किती झालें तरी लीना खिस्ती आहे, आपण हिंदु आहों. हा धर्मभेद आपण मानीत नसलों तरी समाज मानल्याशिवाय रहाणार नाहीं. आपले वडील, घरची इतर मंडळी आपला धिक्कार करतील. पेरैरानीं तर आपली भूमिका स्पष्ट केलीच आहे. कोणतेंहि कृष्ण कारस्थान ते आपल्या विरुद्ध रचूं शकतील. लीना स्वाभिमानी असल्यामुळें घराचा त्याग करील अन् पुढें...

या शंकेचें समाधान त्याला करतां आलें नाहीं.

तो घरीं आला. वर्षाला पुरेल इतका तांदुळ त्यानें आपल्याबरोबर

आणला होता, व्यक्तिगत प्रश्न सुटला होता, पण हजारां लोकांच्या निर्वाहाचा प्रश्न त्याला अधूनमधून जाचीत होता.

बराच्या वहरांड्यांत मांजरीचीं तीन गोजिरवाणीं पिल्लें बागडत होतीं. थोड्याच दिवसांपूर्वी तीं जन्माला आलीं होतीं; पण त्यांच्या जीवनशक्तीची वाढ किती झपाट्यानें होत होती ! त्यांचे चिमुकले मिस्किल डोळे सारखे चमकत होते, त्यांच्या शेषट्या वरखालीं होत होत्या, त्यांची लव फुलत होती. आणि तीं एकमेकांच्या ज्या खोड्या करीत होतीं, त्यांवरून त्यांच्या जीवनांतला गाढ आनंद उतूं जातांना दिसत होता. इतक्या अल्पावधींत त्या चिमण्या जीवांचा झालेला तो द्रुत विकास आणि ते घेत असलेला जीवनाचा तो निर्भर आस्वाद यांच्या मोहक दृश्यानें तो आपल्या साऱ्या वेदना विसरून गेला, त्यानें ते गोजिरवाणे जीव उचलले, फुलाच्या हळुवारपणानें त्यानें त्यांना आरतेपरतें केलें, त्यांना हुंगलें आणि नेहमीं-प्रमाणें त्याच्या अंगांत नवचैतन्य शिरलें. बाहेरचीं सगळीं दृश्यें विसरून तो एका क्षणांत कल्पनेच्या भावनेच्या गोड व धुंद साम्राज्यांत रमून जाण्यासाठीं त्याला हे प्राणी उपयोगी पडत, या गोष्टीचा प्रत्यय त्याला अधिकच उत्कटपणानें आज आला.

एवढ्या अवधींत बाकीची चतुष्पाद मंडळी केवळ त्याच्या वासासरशीं त्याच्या भोवतीं गोळा झाली आणि बेभान होऊन नाचूं लागली. आपल्या आवडत्या धन्याचा आठ दिवसांचा वियोग म्हणजे काय थोडा झाला ? या दिवसांत त्यांनीं किती तरी योजनां करून ठेवल्या असतील, प्रत्येकानें त्याला आवडण्यासारखे खेळ करून दाखविण्याचें ठरविले असेल, रामानें त्याच्या कुशीच्या उबेंत झोंपण्याचें ठरविलें असेल, हुसेननें पाय संभाळण्याचें योजलें असेल, लक्ष्मणानें त्याच्या अंगावर आरूढ होण्याचें मनोराज्य केलें असेल, याप्रमाणें त्या मुक्या पण प्रेमळ प्राण्यांनीं किती तरी बेत केले असतील.

इतक्यांत कुत्रीहि आली. अशोकला तिची केवढी काळजी लागून राहिली होती ! ती आतां पूर्वीप्रमाणें हुषार, आनंदी, गुबगुबीत झाली होती.

हिरा आणि काकी बाहेर आल्या. त्यांच्यापार्शी त्यानें खूप गप्पागोष्टी केल्या. आंघोळीसाठीं पाणी तापवण्याची मोलकरणीला वर्दी घायला लावली. प्रवासांतील दगदगीनें त्याचें अंग अजून ठणकत होतें. म्हणून त्यानें तैलमर्दन करून घेण्याचें ठरविलें. बागेंत जाऊन त्यानें फुलझाडांवर नजर टाकीत टपाल वाचलें. पुस्तकांची चाळवाचाळव केली. मनाच्या मोकळ्या वृत्तीनें त्यानें दोन तासांत कितीतरी काम उरकून घेतलें.

संध्याकाळच्या वेळीं हिरेला बरोबर घेऊन तो फिरायला निघाला तिनें वाटेंत त्याला हळूच विचारलें, 'सकाळीं कुठं होतास ?'

त्याच्या उडवाउडवीच्या उत्तरानें तिचें समाधान झालें नाहीं म्हणून तिनें पुन्हा विचारलें, 'लीनेकडे नाहीं गेलास ?'

'तुला कुणी सांगितलें ?' त्यानें प्रश्न केला.

'हल्लीं तूं तिच्याबरोबर फिरत असतोस हें का आम्हांला माहीत नाहीं ?'

'लीना आवडते का तुला ?' अशोकनें पृच्छा केली.

'हो तर. फार सुंदर अन् प्रेमळ आहे ती. लोक म्हणतात तूं तिच्याशीं आतां लग्न करणार.'

हिरेच्या तोंडचे हे उद्गार ऐकतांच अशोक चमकला. आपल्या व लीनेच्या स्नेहाला लोकांनीं इतक्यांत असलें स्वरूप दिलें याचें त्याला नवल वाटलें.

हिरा म्हणाली, 'भाऊ, मग लोक म्हणतात तें खरं का ?'

'तुला पसंत आहे ना लीना ?'

'पण ती तर खिश्चन आहे.' हिरेनें आपली भीति व्यक्त केली.

'तिला हिंदु होतां येईल. खिस्ती गावडे हिंदु नाहीं का झाले ?' अशोकनें तिचें समाधान केलें.

‘ पण तात्या मान्य करतील का हें ? काकीला पसंत आहे. ’

‘ काकीनें सांगितलं का तुला ? ’

‘ त्या दिवशीं काकी म्हणत होती, अशोकनें लीनेला बायको म्हणून घरांत आणली तर आपल्याला आनन्दच वाटेल. ’ हिरेंनें सांगितलें.

‘ पण लीना खिश्चन आहे हें माहीत नसेल तिला. ’

‘ तिला माहीत आहे, पण तिचं असं म्हणण कीं लीना स्वतःला हिंदु म्हणवते; मग ती हिंदुच आहे. नाहीं तरी ती मुळची ब्राह्मणच होती. ’

भावी गोष्टींची शक्यता अजमावून अशोकनें समाधानाचा निश्वास टाकला.

तो घरांत परत आला. तेव्हां त्याला वडिलांकडून आलेली तार मिळाली. ते अत्यवस्थ असल्यामुळें ताबडतोब निघून येण्याबद्दल तारेंत कळविलें होतें.

पोवाख करून तो ताबडतोब निघाला. तो गांवीं पांचला तेव्हां आठ वाजले होते. अंधार पडला होता. गांवांतील रस्त्यावरचे दिवे मिणमिण जळत होते. अनुकूल-प्रतिकूल कल्पनांनी त्याचें हृदय धडधडत होतें. त्याचें मन अगदीं हळुवार झालें होतें. जणू काय आकाशांत उडणारा विसतंतूच. वडिलांच्या मोठेपणाची खूण नुकतीच कुठें आपल्याला पटत चालली होती तोंच ते निघून गेले असतील काय ?

या कल्पनेबरोबर त्याच्या प्रकृतींतील सगळ्या प्रेमळ, नाजूक वृत्ती एकदम उचंबळून आल्या, ज्या भावनेची प्रतीति त्याला अद्याप आली नव्हती, कल्पनेनेंही कधीं आली नव्हती, त्या भावनेच्या आवेगानें त्याचें शरीर इतकें कंपित झालें कीं आपण आतां घरांत पाय कसा ठेवणार हेंच त्याला कळेना. अशा मनःस्थितींत त्याला दिसून आलें कीं, आपल्या साऱ्या आयुष्यांत आपण पितृविषयक कर्तव्याला चुकलों. वडिलांच्या विचार-सरणीचा आपण सहानुभूतीनें केव्हांच विचार केला नाही. त्यांच्या सुख-दुःखाबद्दल आपण नेहमींच उदासीन राहिलों. त्यांचीं जीवनविषयक मूल्यें भिन्न असतील; पण ज्या परिस्थितींत ते वाढले आणि त्यांनीं संसार केला, त्या परिस्थितीला कांहींच किंमत न देतां स्वतःच्या आंतरिक प्रवृत्तीनुसार आपण वागत गेलों आणि भावनाप्रधान असूनहि त्यांच्या बाबतींत आपण भावनाशून्य झालों.

आपण लोकांवर प्रेम केलें, कुत्र्यामांजरांसारख्या जनावरांवर देखील मायेची पांखर घातली; दुसऱ्याचे दुदैव आपल्याला कल्पनेनें देखील पाहवत नाहीं; दुसऱ्यांच्या सुखासाठीं आत्यंतिक त्याग करण्याची आपली तयारी आहे; मग वडिलांच्या बाबतींत आपल्या हातून जें रक्ष, कठोर वर्तन घडलें तो आपला फार मोठा गुन्ह्याच नाहीं का ?

ते आपल्या सुखदुःखाबद्दल उदासीन राहिले हें खरें. पण त्यांच्या उप-देशाप्रमाणं आपण वागलों नाहीं, म्हणूनच आपल्याला कर्तृत्वाचें पूर्ण स्वातंत्र्य मिळावें या हेतूनें त्यांनीं आपला आयुष्यक्रम आपल्यापासून अगदीं अलग असा घालविला, ते आपल्याशीं भांडलेतडले नाहींत, त्यांनीं आपल्याला कोणताच विरोध केला नाहीं. आपलं भवितव्य ठरविण्या-चा हक्क त्यांनीं सर्वस्वीं आपल्याकडे सोंपविला. मग मात्र त्यांनीं आपली कधीं चौकशी केली नाहीं. आपल्या तत्त्वनिष्ठेच्या आड ते कधींच कोणत्याहि कृतीनं आले नाहींत. कठोर व्यवहाराचं ज्ञान जें आपल्याला आतांच कुठं होऊं पहात आहे, तें त्यांनीं आपल्याला सुखातीलाच सांगितलं; पण आपण तिकडे दुर्लक्षच केलं.

आपलं तत्त्वज्ञान हें आपल्या बुद्धींतून, भावनांतून निघालं. संसाराच्या मंथनांतून निघालं नव्हतं. त्यामुळं त्यांच्या मनोवृत्तीचा आपण नेहमींच अधिक्षेप केला. त्यांना ही जाचक जाणीव खात्रीन असली पाहिजे. आपल्या प्रेमाची, आपल्या त्यागाची कल्पना आपल्या मुलाला नाहीं, हा विचार त्यांना दुःसह झाला असला पाहिजे. आपल्याविषयीं त्यांच्या मनांत वात्सल्यभावना का नव्हती ? आपल्या हिताबद्दल जागरूकता त्यांनीं दाखवली नाहीं असं का म्हणायचं ? दहा लोकांसारखेच ते प्रवाहपतित होते, हा का त्यांचा दोष आहे ? त्यांनीं दहाजणांप्रमाणं नोकरी केली, दहाजणांप्रमाणं आपल्याला नोकरी करण्याचा त्यांनीं उपदेश केला. कारण नोकरीशिवाय अब्रूनं जगणं इथं किती कठीण

आहे हैं त्यांना माहीत होतं, तत्त्वनिष्ठेचं महत्त्व त्यांना अवगत नव्हतं असं नाहीं. पण आपल्या मायेच्या माणसाच्या आयुष्याचं मातेरं तत्त्वनिष्ठेपायीं व्हावं, हें त्यांना नको होतं. आपल्यावरील आत्यंतिक प्रेमांमुळंच त्यांना असं वाटत होतं. तत्त्वनिष्ठेच्या प्रखरतेमुळं आपल्या आयुष्याचा कोश करपून जात आहे, हें त्यांना कळून चुकलं होतं. हें प्रखर सत्य पाहण्याचं धैर्य त्यांच्या प्रेमळ नजरेत नव्हतं.

आपली तत्त्वनिष्ठा—दिखाऊ, बोलबेवडी तत्त्वनिष्ठा त्यांच्या या मूक त्यागापुढं हिनकस ठरते. त्यांनीं शांतपणानं आंतरिक कलहाचं दुःख सोसलं, कधीं हूं कीं चूं केलं नाहीं. या कलहाचीभयता आपल्याला कधीं कळली नाहीं. तत्त्वनिष्ठेच्या दर्पांतच आपण गर्क राहिलों. पुत्रकर्तव्य विसरलों. तात्यांना सुखी करूं शकलों नाहीं. आपण नोकरी सोडल्यामुळं त्रासांत पडलों असूं, या कल्पनेनं त्यांनीं आपल्याला आर्थिक साह्य केलं हें का औदासीन्याचं लक्षण मानायचं कीं आत्यंतिक कळकळींचं ? तत्वांच्या मोठेपणाला आपण भुललों. पण जीवनांतील दुःखांशीं झगडतांना, व्यवहारांतील साध्या माणसांना देखील जो मोठेपणा प्राप्त होतो, तो आपली भावना आकळूं शकली नाहीं. दिव्यत्व हें तत्त्वामुळं येतं तसंच तें हाल-अपेष्टांमुळं येतं. वडिलांचं व्यक्तित्व हें त्रासांतून घडलेलं आहे. म्हणून तें श्रेष्ठ आहे. त्याला आपला प्रणाम असो...

विचार करतां करतां अशोकला गर्हिवर आला. वडिलांचें व्यक्तिमत्त्व त्याला आतां शतपटीनें मोठें दिसूं लागलें. आणि स्वतःचें लहानपण त्याला सहस्रपटीनें जाणवूं लागलें. स्वतःचे गुण त्याला दोषपूर्ण दिसूं लागले आणि वडिलांच्या दोषांना देखील गुणांचे सौंदर्यावरण चढत असल्याचा त्याला भास झाला.

हळुवार काळजांनं तो घरांत शिरला. आपल्या कानावर वार्डट बातमी पडेल का, ही भीति त्याला चोरी करूं पहाणाऱ्या गुन्हेगाराच्या भीतीपेक्षांहि

अधिक जाचक झाली. घरच्या एका माणसानें त्याला वाटेंत सांगितलें :
'वडील अत्यवस्थ आहेत....'

त्यानें क्षणिक समाधानाचा सुस्कारा सोडला, जें भयानक दृश्य आपल्याला दिसेल म्हणून तो भीत होता तें दृश्य सुदैवानं तात्पुरतें तरी टळलें होतें.

तो खोर्लीत आला. त्याचे वडील एका खाटेवर झोपले होते. शेजारीं घरची मंडळी गोळा झाली होती. दम्याच्या विकारानें ते तळमळत होते. त्यांनीं डोळे झांकून घेतले होते. त्यांच्या जिवाची धडपड त्यांच्या भकास व क्षीण चेहऱ्यावर प्रतिबिंबित झाली होती.

कुणीतरी मोठ्यानें म्हटलें, 'अशोक आला आहे.' हे शब्द कानांवर पडतांच त्यांचीं इंद्रियें व इच्छाशक्ति यांचा जणूं काय झगडा सुरू झाला. त्यांनीं हळूहळू डोळे उघडले. त्यांतील लुप्त होणाऱ्या शक्ती त्यांनीं केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आणि अशोककडे मान वळवून हळूच म्हटलें, 'आलास ?'

'हो.' त्यानें इतकेंच उत्तर दिलें. भावनांच्या आवेगांत त्याच्या तोंडून शब्द फुटेना.

त्यांनीं त्याला बसण्याची खूण केली. तो खाटेवरच बसला. खोर्लीत घुटमळणारी मंडळी बाहेर जाऊं लागली. अननुभूत अशा विचारशक्तीची एक लाट आपल्या अंतरंगांत उठत असून ती गळ्यापर्यंत येऊन तेथें थडका मारीत आहे आणि त्यामुळें आपलें शरीर गदगदां हलत आहे असें त्याला वाटलें. वडिलांच्या मनांत आपल्याला कांहींतरी सांगावयाचें आहे, हें त्याला स्पष्ट दिसत होतें. त्यांच्या डोळ्यांत तरंगत असलेले भाव त्याला सर्वस्वीं नवीन होते. त्यांचें पूर्ण आकलन करणें त्याला शक्य झालें नाहीं. कारुण्य, असहाय्यता, विरक्ति इत्यादि कितीतरी भावनांचें तुंबळ रण तेथें माजून राहिलें होतें. तें पाहून वडिलांची ही शेवटची घटका आहे

अशी त्याची खात्री झाली. या विचाराबरोबर त्याने एवढा वेळ दाबून धरलेला दुःखावेग त्याला अनावर झाला आणि त्याला पहिला जोराचा हुंदका फुटला.

वडिलांच्या हें लक्षांत आलें. त्यांच्या मुद्रेवर भावनांची विचित्र चाळवाचाळव झाली आणि त्यांच्या उदास गंभीर नेत्रांत पाणी चमकलें.

त्यांनीं मोठ्या प्रयासानें ताह उचलला आणि तो त्याच्या पाठीवरून फिरवला, आणि मग त्यांनीं घोगऱ्या आवाजांत म्हटलें, 'ही घे.' त्यांनीं एक लहानशी चावी त्याच्या पुढें केली आणि जवळच्या आलमारीकडे नजर टाकून म्हटलें 'तुझ्या कार्यासाठी.'

अशोकच्या लक्षात सारा प्रकार येऊन चुकला. आपण जें जीवन पतकरलें होतें त्यांतली वैभवाचा फोलपणा सुरुवातीपासून जाणून वडिलांनीं जी त्यागी, विरक्त वृत्ति धारण केली होती तिचें मोल त्याला कळून आलें. आणि ज्याला आपण चिकूपणा समजून त्यांचा अभिक्षेप केला, त्याला क्लोणतें उदात्त नांव देणार हाच त्याला प्रश्न पडला.

अशोकनें हुंदके आवरले आणि पुढें केलेली चावी न घेतां त्यानें म्हटलें, 'तात्या, तुम्ही लवकर बरे व्हा.'

ते हंसले. जणूं काय 'तूं वेडा आहेस !' असेंच त्यांना म्हणावयाचें होतें. त्यांनीं पुन्हां हात पुढें करीत आप्रही स्वरांत म्हटलें 'ठेव.'

त्याला आतां ती घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हतें. वडिलांच्या या मूक-गुप्त त्यागांत उच्च भावनांचें सगळें जग सामावलें आहे असें त्याला वाटलें. तत्त्वनिष्ठ जीवन आपण पतकरलें, लौकिक व मानसिक दृष्टीनें या श्रेयाच्या समाधानाचा आपण आस्वाद घेतला, पण तत्त्वनिष्ठेपासून उद्भवणारीं खरी दुःखें मात्र वडिलांनींच सोसलीं. आपण ज्या दिवशीं सरकारी नोकरीचा त्याग केला त्या दिवसापासून त्यांनीं जणूं संन्यस्त जीवन पतकरलें.

या शेवटच्या विचाराबरोबर आपलें आयुष्य हा एक फार्स आहे, आपण एक गुन्हेगार आहों आणि जें तत्त्वज्ञान वडलांनीं आपल्या इतक्या आग्रहानें सांगितलें त्याच्या श्रेष्ठतेची कबुली त्यांच्या शेवटच्या घटकेला देत आहों असें त्याला दिसून आलें आणि विचारांच्या व भावनांच्या या कल्लोळांत त्यानें वडिलांचे दोन्ही हात आपल्या हातांत घेतले आणि त्यांच्या छातीवर मान वाकवली, त्याबरोबर त्यांनीं आपल्या हातांनीं त्याचें मस्तक दाबून धरलें, त्याला फिरून हुंदके आले, वडिलांच्या प्रेमळ व उत्कट हस्तस्पर्शानें त्याचें सर्वांग थरथरून गेलें आणि तो स्फुंदस्फुंदून रडूं लागला.

दुसऱ्याच दिवशीं त्याचे वडील वारले. त्याला परम दुःख झालें. प्रेमाचें व उपदेशाचें छत्र त्याच्यावरून ढळलें होतें. त्यामुळें मित्रांचा व नाते-चाइकांचा परिवार असूनहि त्याला असें वाटलें कीं आपल्या जिऱ्हाळ्याची माणसें या जगांत फार थोडीं आहेत.

श्राद्ध वगैरे विधि उरकून तो बारा दिवसांनंतर आपल्या बिऱ्हाडीं आला. शेवटच्या दिवशीं वडिलांनीं दिलेल्या चावीची त्याला आठवण झाली. त्यानें कृतज्ञता, आदर, इत्यादि भावनांनीं अलमारी उघडली. तींत त्याला एक थैली मिळाली. जवळच एक कागद ठेवला होता. त्यावर 'अशोकच्या कार्यासाठीं' एवढे शब्द लिहिले होते.

हा मजकूर वाचून आपल्या हृदयाच्या चिंघड्या उडत आहेत असें त्याला वाटलें. 'पै-पैशाची काटकसर करून आणि आपल्या साऱ्या गरजा मारून वडिलांनीं जी रक्कम सांठविली होती ती त्याच्या कार्यासाठीं होती. आपली असीम कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करायला देखील त्याचे वडील हयात नव्हते. धुराच्या लोटानें घराचें एखादें दालन भरून जावें तसेंच त्याच्या मनाचें झालें. तें गुदमरून गेलें.

दोनच दिवसांनंतर लीना त्याच्या भेटली आली. तिला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचें वर्तमान कळलें होतें. त्यामुळें त्याची भेट घेणें तिच्या जिवावर आलें.

ती त्याच्या खोलींत गेली. तिचा जीव जड झाला. तिच्यावर नजर पडतांच अशोकने तिला बसायला सांगितलें.

ती बसली. पण संभाषणाला सुरुवात कशी करणार हें तिला कळना.

ही स्तब्धता मोठी जाचक असते. सुधारणेच्या संस्कारामुळें माणसाला गळा काढून रडणें शक्य नसतें आणि भावनांचें जग मोठें असल्यामुळें दुःखाची व्याप्ति व खोली फार मोठी असते. अशा पेंचांत सांपडल्यामुळें हृदयांत उठलेल्या वेदना तेथेंच दडपून टाकाव्या लागतात. त्यामुळें जीव हैराण होतो.

अशोकचें असेंच झालें. त्याची ही मनःस्थिति लक्षांत येतांच लीनेनें म्हटलें, ' इथं केव्हां आलांत ? '

' कालच. ' इतकें बोलून त्यानें दहा हजारांची थैली व सोबतचा कागद आणून लीनेला दाखवला. आणि मग कांही वेळानें त्यानें म्हटलें, ' वडिलांचा हा त्याग पाहिला म्हणजे मला माझ्या कार्याची लाज वाटते. '

आणि त्यानें थोडक्यांत वडिलांच्या आयुष्याचें सार तिला सांगितलें. दुहेरी आयुष्यामुळें त्यांनीं सोसलेल्या यातनांबद्दल तिलाहि हळूहळू वाटली, आणि त्याच वेळीं आपल्या पपांची आठवण होऊन तिनें म्हटलें, ' अशोक, तूं पोरका झालास. पण माझी स्थिति किती वाईट आहे, याची तूं कल्पना कर. '

आणि तिनें दीर्घ निश्वास टाकला.

' खरंच. तुझे वडील ह्यात असून तूं पोरकी आहेस... '

हें सांगतांना त्याच्या मनांत पिस्तुलाचा प्रसंग उभा राहिला आणि लीनेनें पपांचा संबंध तोडल्यामुळें तिला किती त्रास झाले असतील हा विचार त्याच्या मनांत येऊन गेला.

अशोकची आर्थिक स्थिति समाधानकारक नाहीं, याची तिला जाणीव होती. दहा हजार रुपयांचें हें अकल्पित साह्य लाभल्यामुळें

त्याच्या डोक्यावरील जबाबदाऱ्यांचें ओझे त्याला सुसह्य होईल या विचारानें तिला आनंद झाला आणि तो व्यक्त करण्यासाठीं तिनें म्हटलें, 'तुझ्या आयुष्यांतील एक मोठाच प्रश्न सुटला म्हणायचा.'

'कोणता प्रश्न ? ' अशोकनें विचारलें.

'तुझ्या व्यवसायाचा. आतां अर्थप्राप्तीसाठीं तुला इतर व्यवसाय करण्याचें कारण नाहीं. '

'तसं नाहीं. लीना, वडिलांनीं ही रक्कम माझ्यासाठीं ठेवलेली नाहीं, माझ्या कार्यासाठीं ठेवलेली आहे. तिचा उपयोग मला माझ्या सांसारिक स्वास्थ्याकडे करतां येणार नाहीं. '

'मग कोणत्या कार्यासाठीं या पैशांचा उपयोग करायचं म्हणून आहेस तू ? ' लीनेनें त्याला प्रश्न केला.

'माझ्या गोमंतकाच्या कार्यासाठीं... आमचा भावी कार्यक्रम आपण आतां निश्चित केला पाहिजे. आपण जें गोमंतकाचं दर्शन घेतलं तें किती भयान आहे ! तें घेतल्यानंतर तुला काय वाटलं, सांग पाहू ? ' अशोकनें प्रश्न केला.

'मला असं वाटलं कीं इथं नुसता chaos माजला आहे. निष्क्रियता व दुबळेपणा यांचं वर्चस्व जिथं तिथं प्रस्थापित झालं आहे. स्वार्थाचा जप चालला आहे. स्वाभिमानशून्यतेची पूजा करण्यांत येत आहे. '

'या परिस्थितीवर कांहीं उपाय सुचतो का तुला ? ' अशोकनें प्रश्न केला.

'या परिस्थितीचं कारण आपण आधीं शोधून पाहू. आमच्या दास्यानंच ही परिस्थिति निर्माण केली नाहीं का ? '

'दास्याची एक अवस्था आपण आज ओलांडीत आहों, हें अगदीं खरं आहे. ही अवस्था मोठी भयानक असते. जनतेचें सामुदायिक व्यक्तित्व नष्ट झालेलं असतं. तिला ध्येयाची तर जाणीव नसतेच; पण आपल्या दुर्दैवाचीहि नसते. शेणामेणाचा मोठा गोळा, यापलीकडे तिचं

वर्णन करतां येत नाही. त्यांत चैतन्य ओतणं हेंच आपलं पहिलं कार्य आहे.' अशोक म्हणाला.

'आपण या दिवसांत उघड्या डोळ्यांनीं जें पाहिलं तें किती दारुण आहे ! कोणत्याहि गोष्टींत आपल्याला आशिला स्थान आहे का ? बहुसंख्य जनता दारुडी झाली आहे. लोक अन्नाविना उपाशी मरत आहेत. पण त्यांच्या चरितार्थाची व्यवस्था झालेली दिसत नाही. उद्योग-धंदे नाहीत. लोकांच्या हरएक शक्तीचा विकास करून त्यांचा समाज-सुखाकडे उपयोग करून घेणारं कोणत्याच तऱ्हेचं शिक्षण नाही. आम्ही गोमंतकीय इतके नालायक आहोंत का, कीं आम्हांला आमच्या देशाचा उद्धार करतां येऊ नये ? या टीचभर प्राताच्या मूठभर लोकांनीं जगाच्या सगळ्या भागांत जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं वैशिष्ट्य प्रस्थापित केलं आहे. व्यक्ति या दृष्टीनं याप्रमाणं गोमंतकीय श्रेष्ठ आहे. पण समाज या दृष्टीनं त्याला अस्तित्व नाही. असं कां झालं ? ' लीनेनें म्हटलें.

' हेंच पोर्तुगीजांचं येथील कार्य आहे. ख्रिस्ती धर्म आणि स्वातंत्र्य-पराङ्मुखता या दोन गोष्टी त्यांनीं येथील समाजाला दान केल्या. '

या चर्चेनें दोघांचीं अतःकरणे बरींच हलकीं झाली. शेवटीं निघण्याच्या तयारीनें लीना म्हणाली, ' एका महत्त्वाच्या कामासाठीं मला आतां गेलें पाहिजे. '

' कुठं ? ' अशोकनें प्रश्न केला.

' शुद्धीकृत गावड्यांच्या गावीं. तिकडे येण्याचं मीं त्यांना कबूल केलं आहे. "

आणि लीनेनें थोडक्यांत अशोकला गावड्यांची दुर्दैवी कहाणी सांगितली. ती ऐकून अशोक अधिकच अस्वस्थ झाला. दीडदोन हजार गावड्यांनीं आपखुशीनें हिंदु धर्म स्वीकारला एवढ्यासाठीं पेरैरा आपल्या जमिनींतून त्यांना बाहेर घालविणार ही नीचपणाची परमावधि झाली, असें त्याला

वाटलें, आणि या बाबतीत आपल्याला कांहीं तरी कार्य केलंच पाहिजे, या जाणिवेनं तो लीनेच्या बरोबर जायला तयार झाला.

तीं दोघेहि मोटारींतून गावड्यांच्या गांवाला जाण्यास निघालीं, वाटेंत त्यांना भाणसारच्या पुलावर जें दृश्य दिसलें तें पाहून लीनेच्या जीवाची तळमळ झाली. रस्त्याच्या कडेला झाडाखालीं एक इंसम पडला होता. तो अस्थिचर्म होता. त्याच्या अंगावर मळकीं चिरगुटें होतीं. उठून बसण्या-इतकेहि आज त्याच्या अंगीं सामर्थ्य नव्हतें. तो आपल्या निस्तेज गडूळ डोळ्यांनीं इकडे तिकडे आशाळभूतपणानें पहात होता. पोटाची दामटी होऊन तें वर खालीं होत होतें.

रस्त्यानें लोक येत जात होते; पण चार पावलें पुढें सरून त्या निराश्रिताची वास्तपुस्त करण्याचें कुणालाहि सुचत नव्हतें. नुकतीच एक मोटार लॅरी येऊन थांबली होती. त्यांतील तीस पस्तीस प्रवासी खालीं उतरले होते. त्यांपैकी कांहींजण हॉटेलांत शिरले, कांहीं दारूच्या दुकानांत शिरले आणि इतर कांहीं रस्त्यांत घुटमळत त्या प्राण्याची चौकशी करूं लागले; परंतु खालीं उतरून त्याला कोणतेंच सहाय्य करण्याचें त्यांना सुचलें नाहीं.

लीना व अशोक त्याच्याजवळ आली. बरोबर आणलेल्या न्याहरीचा थोडासा भाग त्यांनीं त्याच्यापुढें ठेवला. त्याला थोडें पाणीपाजलें. त्यानें मोठ्या प्रयासानें तशा त्या स्थितींत दोन घांस तोंडांत घातले आणि थोड्या वेळानें त्यानें अगदीं जड आवाजांत म्हटलें, 'देव तुमचें बरें करील, गेले तीन दिवस पोटांत कांहीं गेलं नव्हतं.'

आणि तो म्हणत होता तें अगदीं खरें होतें, तेथें थांबणाऱ्या मोटारीं-पाशीं जाऊन प्रवाशांकडे भिक्षा मागण्याइतकी ताकद त्याच्या अंगीं नव्हती आणि रस्त्याच्या खालीं उतरून त्याला अन्नपाणी देण्याइतकी कळकळ लोक दाखवीत नव्हते. अशा स्थितींत तो तेथेंच खिंतपत पडला होता.

लीनेने त्याची हकीकत त्याच्याकडून विचारून घेतली. गांवोगांव पसर-लेल्या हजारां उपासपोटी जीवांचें तें एक प्रतीक होतें. तांदळाचा तुटवडा पडला. काबाडकष्ट करून पोट भरेना, त्यांतच एक दिवस त्याला ताप भरला. आजार आठवडाभर टिकला. कोर्णांच चौकशी केली नाही. तशा स्थितीतच तो दारोदार फिरूं लागला. तरीहि पोट भरेना. अशक्तता वाढतच गेली. त्यानें गांव सोडला. फिरतां फिरतां तो येथे येऊन पोंचला आणि हैराण होऊन तेथेंच पडून राहिला. अशी थोडक्यांत त्याची दुःखद कहाणी होती. लीनेला व अशोकला वाटलें कीं हे असले असंख्य जीव ठिकठिकाणीं विखुरलेले आहेत. अब्नाला मोताद होऊन ते तडफडून मरून जातात. त्यांच्या जीविताचा प्रश्न कुणालाच बेचैन करीत नाही. सरकार, समाज, धर्म, सगळे कांहीं शांतपणें आपापले व्यवहार करीत आहेत. चहाच्या दुकानांत एक फौजदार आपल्या मित्रमंडळींशीं गप्पा छोटोत बसला होता. जवळच पोलिस चौकी होती. पण त्या भिकाऱ्याचे दैन्य निवारण्याचा प्रयत्न त्यानें केला नाही. अशोकनें त्याला बोलावून घेतलें आणि सरकारी हॉस्पिटलांत त्याची व्यवस्था करण्याची फौजदाराला विनंति केली. पण त्यानें हा प्रश्न थट्टेवागी नेला. तो म्हणाला, 'आज ना उद्यं हा माणूस खचित मरणार ! याच्या बाबतींत कांहीं केलं तरी तें फुकटच जाणार !'

लीना—अशोकचा निरुपाय झाला. त्यांनीं शोफरच्या साहाय्यानें जवळच एक रिकामें झोपडें होतें तेथें त्याला आणून घातलें आणि हॉटेलच्या मालकाला बोलावून घेऊन त्याला सांगितलें, 'हे दहा रुपये ठेवून घे. त्याला दररोज पेजपाणी, चहा, पाव जें लागेल तें घालीत जा. आठ दिवसांनीं आम्ही याला घेऊन जातो. तोंवर याची चौकशी कर. '

आसपासचे लोक या दोन वेड्यापीरांकडे टकमकां पहात हंसूं लागले.

गांवां मोटार पॉंचली तेव्हां संध्याकाळचे चार वाजले होते, उन्हे अजून उतरलीं नव्हतीं, शेतांतून शेंकडों कामकरी बाया शेत कापीत होत्या. त्यांचे भारे अंतराअंतरावर ठेवले होते. त्यामुळें त्या भूमींतून समृद्धीचे वाफारे निघत आहेत असें लीनेला वाटलें, पण ही समृद्धि काय कामाची ? असंख्य लोक निराश्रित स्थितींत गांवोगांव पडलेले असतांना शेतांतून पिकांच्या वेळीं दृष्टीस पडणारी ही समृद्धि तकलुपीच नाही का ? असा प्रश्न तिच्या मनांत उद्भवला आणि भाणसारीला त्यांना जें भिकान्याचें दृश्य दिसलें होतें त्याची स्मृति होऊन आपल्याच असहाय्यतेच्या जाणिवेनें तिचा जीव आकुळपिकुळ झाला.

मोटार गावड्यांच्या वाड्यावर थांबली व दोवेंहि खालीं उतरली.

मोटारीच्या आवाजानें तेथील कितीतरी रहिवासी थोड्याच वेळांत तिकडे गोळा झाले आणि पेरैरा भाटकाराची मुलगी आली आहे असें कळतांच हा जमाव भराभर वाढतच गेला.

थोड्याच वेळांत तेथें अक्षरशः शेंकडों लोक गोळा झाले.

ज्या गावड्यांच्या पुढान्यानें लीनेला तेथें येऊन जाण्याचें आमंत्रण दिलें होतें त्या राम गावड्यानें पाहुण्यांचें आनंदभरानें स्वागत केलें आणि त्यांना फलाहार नजर केला.

त्या विस्तीर्ण भाटांत गावड्यांचें शेंदीडशें घर होतें, कांहीं दिवसांपूर्वी ते शुद्ध झाले होते आणि आतां सरकार व खिश्चन भाटकार यांनीं त्यांना त्रास द्यावयास सुरुवात केली होती.

सरकारचा त्रास सहन करण्याची त्यांची एक वेळ तयारी होती; पण पेरैरा भाटकारांनीं जो धाक त्यांना घातला होता त्यापुढें त्यांना कांहींच करतां येण्यासारखें नव्हतें.

आपलीं घरेदारें सोडून जाण्यासाठीं पेरैरांनीं त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली होती, एकाच अटीवर आपला हुकूम मागें घ्यावयाला तें

तयार होते. गावड्यांच्या दृष्टीने ती अट प्राणांतिक होती, त्यांनीं फिरून खिस्ती धर्मांत प्रवेश करावयाचा ही ती भयंकर अट होती.

चारशें वर्षांच्या वियोगानंतर ते अकस्मात् आपल्या मायभूला जणू काय परत आले होते. तेथें पाऊल टाकतात न टाकतात तोंच त्यांच्यावर देशत्याग करण्याची सक्ती व्हावी तशांतलाच हा प्रकार होता. चळजबरी-नें लादलेल्या खिस्ती धर्मांत राहून त्यांचे असंख्य पूर्वज हिंदु धर्माचा जप करीत होताश स्थितींत हा लोक सोडून गेले होते. चर्चमध्ये प्रार्थना चालली असतांना आपल्या अंतःकरणांत ते रामकृष्णांचा नामजप करीत होते. संकटाच्या प्रसर्गां हिंदु देवतांना कौल लावण्यासाठीं ते धांवत होते. सणासुदीचे दिवस ते मूकभावानें पाळीत होते, आपण खिस्ती आहोंत असें धर्माधिकार्यांना भासविण्याची धडपड एका बाजूनें चालली असतांना दुसऱ्या बाजूनें आपलें आंतरिक जीवन हिंदु रहावें म्हणून त्यांचा अट्टाहास होता. हिंदुधर्मांत पुन्हां प्रवेश करण्याचे त्यांनीं अधूनमधून केलेले धाडसी प्रयत्न फसले होते आणि त्याचें प्रायश्चित्त म्हणून त्यांना हुतात्म्याचें जीवन पतकरावें लागलें होतें, शेवटी भाग्याचा दिवस उजाडला, हिंदुधर्माच्या शुद्धिकरणाचा संदेश त्यांच्या कानांवर पडला. सहा हजार गावडे एकाच देहाप्रमाणें उठले आणि शेंकडों वर्षें परधर्माच्या नरकांत लोळणारे हे प्राणी पुन्हां हिंदु झाले.

पण आतां त्यांच्यापुढें बिकट प्रश्न उभा राहिला, घरेदारें आणि गांव यांचा त्याग केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतें. पण जायचें कुठें ? हा प्रश्न होता. कोणताच खिस्ती भाटकार त्यांना आपल्या जमिनींत आसरा देणार नव्हता हें स्पष्ट होतें. हिंदु भाटकारांना इच्छा असली तरी धैर्य नव्हतें. सरकारी अधिकाऱ्यांच्या वक्र दृष्टीच्या भीतीनें ते पुढें पाऊल टाकण्यास धजत नव्हते. अशा स्थितींत पेरैरांची समजूत घालण्याचा प्रयत्न करावा या उद्देशानें त्यांनीं मुद्दाम लीनेला पाचारण करून तेथें आणलें होतें.

पण तिचीहि स्थिति फार विचित्र होती. अशोकशीं झालेल्या पिस्तुलाच्या त्या अतिप्रसंगापासून तिचा वडिलांशीं संबंध तुटल्यासारखा झाला होता. त्यामुळें गावड्यांच्या वतीनें वडिलांशीं मध्यस्थी करणें शक्य नव्हतें. तसें करायला तिचा स्वाभिमान आड येत होता. शिवाय त्यांच्याशीं तिचे संबंध सलोख्याचे असते तरीहि तिच्या याचनेला काय फळ येणार तें उघड होतें. कारण आपलें धर्मप्रेम व्यक्त करून प्रतिष्ठा मिळविण्याची अमोल संधी त्यांना लाभली होती. ते ती कशी दवडणार ? वात्सल्य, दया, इत्यादि भावनांचा बळी धेऊन ते आपलें धर्मप्रेम व राजनिष्ठा कसोटीला लावून दाखवणार यांत शका नव्हती.

गावड्यांच्या बायकामुलांच्या तोंडावर चिंतेची छाया पसरली होती. अडाणी रानवट लोकांना घरादाराचा त्याग करणें किती कठीण असतें तें पांढरपेशांना कळणार नाहीं. भावनेचा हा प्रश्न अगदीं नाजुकांतला नाजुक आहे. निश्चयाच्या समाधानांत पुरुषांना संकटाची स्थिति वाटत नव्हती. पण बायकामुलांना असलें समाधान कुठून लाभणार ? कितीतरी बाया लीनेच्या पायां पडल्या. मुलीचें मागणें न ऐकणारा बाप कसला ? असेंच त्यांना वाटलें असेल. आपला सगळा रागद्वेष विसरून वडिलांशीं गावड्यांचें गाव्हारणें न्यावयाचें एवढाच उपाय तिला शिल्लक राहिला होता. लीनेनें तसें करण्याचें त्यांना वचन दिलें आणि ती जड अंतःकरणानें मोटारींत जाऊन बसली.

अशोकचे विचार मात्र वेगळ्याच दिशेनें वहात होते.

गावड्यांच्या वतीने पपांकडे बोलण्याचे अभिवचन लीनेने त्यांना दिले खरे; पण ते आपण कसे पार पाडणार हा तिला प्रश्न पडला. कारण तसे करायला तिचा स्वाभिमान तयार नव्हता. पिस्तुलाच्या प्रसंगाने त्यांचे नाते तुटल्यासारखे झाले होते. त्या दिवसापासून ती पपांबरोबर जेवली नव्हती. त्यांच्याशी एक शब्दहि बोलली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे दर्शन देखील तिने टाळले होते. मनाची ही एवढी अढी उत्पन्न झाल्या-नंतर आतां त्यांच्यापाशी कोणत्याच प्रकारची याचना करणे तिला शक्य नव्हते.

पण हे जितके खरे, तितकेच गावड्यांच्या प्रश्नाचे महत्त्व असाधारण होते हेहि खरे. हजारबाराशे लोकांच्या जीविताचा हा प्रश्न होता. कोणताहि त्याग करावा लागला तरी तो पतकरून त्यांच्यावर आलेले हे संकट निस्तरण्याचा प्रयत्न करावा असे तिला गावड्यांची भेट झाल्यावेळेपासून वाटत होते. पपांशी आपले नाते तुटले असून गावड्यांचा पक्ष त्यांच्यापुढे आपल्याला मांडतां येणार नाही असेहि तिने त्यांना सांगितले नव्हते; कारण तसे करणे तिला शक्य नव्हते.

अशा पेचांत लीना पडली होती. पण बऱ्याच विचारानंतर शेवटी तिने आज पपांशी हे बोलणे काढण्याचा निर्धार केला. स्वाभिमानाच्या

मर्यादा परसेवेच्या क्षेत्रांत लुप्त होतात. परार्थासाठीं सोसलेले अपमान हेच शेवटीं मानाचे ठरतात. किती झालें तरी ते आपले वडील आहेत. आपलें त्यांच्याशीं भांडण झालें तरी त्यांच्यापुढें आपलें हृदय उघडें करायला आपल्याला हरकत नाही. अशा विचारानें लीना वडिलांच्या खोलींत जाण्याच्या तयारीनें उठली. तिनें मनाचा निश्चय केला तरी तिचें शरीर या गोष्टीला तयार होईना. पपांच्या खोलीच्या दिशेनें तिचें पाय उचलेनात. ते जागच्या जागीं खिळल्यासारखे झाले. कडू औषध धेण्यापूर्वी आपण ज्या प्रकारचा निर्धार करतो तशाच निर्धारानें ती दारापर्यंत जाऊन पोचली. ती आतां उबरठ्यांत पाऊल टाकणार तोंच बाहेरून दार आंत लोटलें गेलें आणि पेरैरांची भव्य, उग्र मूर्ति खोलींत शिरली. त्याबरोबर लीना दचकून मार्गे परतली.

परंतु त्यांची मुद्रा पहातांच तिचें मन स्थिर झाले. शेवटच्या प्रसंगांतील विकारांचा लेशहि त्यांच्या चर्येवर नव्हता. उलट त्यांच्या नजरेत गाढ वात्सल्यभावना भरून राहिली होती. त्यांच्या मुखावर प्रेमळ पुसट हास्याची रेषा उमटली होती आणि कारुण्य व अनुताप या दोन भावनांचें प्राबल्य त्यांच्या चेहऱ्यावरील रेषांतून प्रतीत होत होतें.

त्यांच्या आकस्मिक आगमनानें लीना जशी कोड्यांत पडली तशीच त्यांची मुद्रा पाहून तिला आशा उत्पन्न झाली. त्यांनीं तिच्या शेजारीं बसून तिच्यावर मायेची पांखर घातल्यासारखें केलें. इतक्या वात्सल्यानें, कळकळीनें आपल्या जवळ बसलेले पपांना तिनें कधींहि पाहिलें नव्हतें. त्यामुळें पितृप्रेमाला आसावलेल्या तिच्या हृदयाला त्यांच्या या ममतेमुळें हायसें वाटलें.

पेरैरांनीं म्हटलें, 'लीना, त्या दिवशीं माझ्या हातून तसं घडायला नको होतं... तुला फार त्रास झाला असेल... मला क्षमा केली पाहिजेस तूं.' ते वाक्यावाक्याला थांबत होते. त्यांच्या स्वरांत अनुतापाचा भाव व्यक्त होत होता.

लीना गोंधळली. कांहींशी वरमली. समोरासमोर हा प्रश्न उभा राहिल्या-
मुळें अपराधी नसूनहि ती शरमिंधी झाली. कांहींतरी उत्तर केलें पाहिजे
म्हणून ती म्हणाली,

‘तो प्रकार आतां आपण विसरून जाऊं या. ’

‘तसं शक्य नाहीं, लीना. अन् हें पहा, त्या प्रकाराच्या मागं माझी जी
मनःस्थिति होती ती मी कशी विसरूं शकेन ? ’

अशा अप्रिय विषयावर फिरून पपांशी बोलण्याचा प्रसंग तिला
नको होता. पण आतां कांहीं तरी बोलल्याशिवाय गत्यंतर नव्हतें. ते
पुढें काय बोलतील याचीहि तिला अटकळ झाली.

‘लीना, तुला आई नाहीं...तुला माझ्या स्थितीची कल्पना नाहीं...तूं
व्यक्तिसुखाच्या दृष्टीनें या प्रश्नाकडे पहात आहेस...’

त्यांच्या स्वरांत जो कारुण्यभाव उमटला होता त्याचा परिणाम
तिच्या मनावर झाल्याशिवाय राहिला नाहीं. आपल्या स्वार्थासाठीं त्यांनीं
प्रेम, औदार्य, इत्यादि सगळ्या भावनांचा त्याग केला आहे ही जाणीव
तिच्यांत हळूहळू नष्ट होऊं लागली.

लीना स्तब्ध होती. पण तिचें मन अस्वस्थ होऊं लागलें होतें. पेरैरांनीं
आपल्या भाषणानें जें वातावरण निर्माण केलें होतें तें तिला सर्वस्वीं
नवीन होतें. म्हणून मुलीच्या भूमिकेवर उभी रहातांच ज्या आवेशानें व
निर्भयतेनें ती या प्रश्नाकडे पहात होती तो आवेश व ती निर्भयता आतां
निमाली होती.

या तिच्या स्थित्यंतराची जाणीव तिच्यापेक्षांहि पेरैरांना अधिक
चांगली झाली. युक्तिवाद जेथें अपुरा पडतो तेथें भावना विजयी होते.
दंडाचा जिथें उपयोग होत नाहीं तिथें करुणा प्रभावी होते हें तत्त्व
त्यांना चांगलें माहित होतें. म्हणून त्यांनीं आतां पवित्रा बदलला होता.

ते पुढें म्हणाले, 'व्यक्तिगत सुखदुःखापेक्षाहि माणसाला अधिक महत्वाचीं कर्तव्ये असतात...कुटुंब...समाज...धर्म...'

या वाक्यांत लीनेला ढोंगाचा वास आला. पण तिनें कांहींच म्हटलें नाहीं.

'आपल्या आवडीनिवडीचा त्याग करण्याचा आयुष्यांत कधीं कधीं आपल्यावर प्रसंग येतो...' परैरा तात्त्विक भाषा बोळू लागले, पण तिचा रोख कोणावर आहे हें लीनेला समजून चुकलें.

ते संदिग्ध भाषेत बोलत होते. स्पष्ट शब्दांत आपला आशय सांगण्याचा जणूं काय त्यांना धीर होत नव्हता. मुख्य नाजुक प्रश्नाला स्पर्श लीनेनेच करावा असा त्यांचा हेतु होता म्हणून त्यांनीं म्हटलें, 'लीना, तूं बोलत नाहीस ?'

'तुम्ही म्हणतां तें मला मान्य आहे.' ती उत्तरली.

'मग ?'

'पण असं कीं तुमचा आशय मला अमान्य आहे.' आणि थोडा वेळ थांबून ती गभीरपणानें म्हणाली, 'व्यक्तीचं सुख ज्या वेळीं तत्त्वावर, नीतीवर, सनातन हक्कावर आधारलेलें असतं त्या वेळीं तें एकाद्या अन्याय्य अशा कौटुंबिक किंवा सामाजिक सुखापेक्षांहि श्रेष्ठ असतं, पपा...'

तात्त्विक भाषा ओसरण्याचा क्षण जवळ येत होता. थोडा वेळ कोणीच कांहीं बोललें नाहीं. हें मौन दोघांनाहि जाचक होत होतें. वडिलांसाठीं कोणताहि त्याग करायची एरवीं तिची तयारी होती. तसें करण्यांत तिला आनंदच झाला असता. त्यांच्या सुखासाठीं, न्याय्य व धर्म्य सुखासाठीं लौकिक सुखांवर लाथ मारण्याचा तिच्यावर प्रसंग आला असता तर तिनें त्याचें आनंदानें स्वागत केलें असतें. परंतु आतां लौकिक सुखदुःखापेक्षांहि श्रेष्ठ अशा प्रश्नाची या प्रकरणांत जी गुंतागुंत झाली होती ती तिला स्पष्ट दिसत होती.

वडिलांची मनीषा कळून घेण्यासाठी ती आतां अधीर झाली. मागच्या भेटीत जें तिला कळून आलें होतें त्यापेक्षां तिला अ्युतां अधिक कळणार होतें. कदाचित् हा शेवटहि असावा.....

शेवटीं ती म्हणाली, 'पपा, तुम्ही स्पष्ट कां बोलत नाहीं ? माझ्या-पासून तुम्ही कोणती अपेक्षा करतां ?'

'माझ्या डोळ्यादेखत आमच्या कुटुंबाची वाताहत झालेली पहावत नाहीं, लीना.' पेरैरा भावनाविवश स्वरांत म्हणाले.

'एवढं अरिष्ट कोणतं ओढवलं आहे आमच्यावर ?' तिने प्रश्न केला.

'तुझं वर्तन बदललं नाही तर तसां प्रसंग लौकरच आपल्यावर ओढ-वेळ.' ते तीव्र स्वरांत ठांसून म्हणाले.

'माझं वर्तन ?...एवढं भयंकर माझ वर्तन आहे का ?' तिनें आश्चर्य-युक्त मुद्रेनें विचारलें.

'होय, लीना. भ्रामक तत्त्वज्ञान ऋवटाळल्यामुळें तुला सध्यां वस्तुस्थिति दिसत नाहीं.'

'तुमच्या सुखाला, पपा, मी धक्का कधींहि लावूं इच्छित नाहीं...तुमचं वैभव मला नको आहे...' ती किंचित् उद्वेगानें म्हणाली.

'वैभवापेक्षांहि मला नावाची चाड आहे...'

'त्या नांवाला देखील मी काळं लावणार नाहीं...' तिनें ठांसून सांगितलें.

'तुझ्या वर्तनानं तें लागणार हें निश्चित. तुझा अशोकशीं स्नेह...'

'हा स्नेह तुम्हांला नको आहे ?...'

'लोक फार वाईट बोलतात, लीना...'

'खरं असेल हें...पण लोकांच्या टीकेला तुम्हीं कां भ्यावं ?'

'मला भीति वाटते. सगळ्या घटना इतक्या शीघ्रतेनें घडत आहेत कीं तें पाहून माझं मन भांबावून जातं. कांहीं सुचत नाहीं.' त्यांचा स्वर

अधिकाधिक करुण होऊं लागला. असहायतेची छाया त्यांच्या निराश मुद्रेवर तरळं लागली, तें पाहून लीनेच्या मनाला दुःख झालें. पपांची समजूत काढणें आपल्याला शक्य झालें असतें तर ? आपण किती भाग्यवान ठरलों असतो, अशी कल्पना तिच्या मनांत येऊन गेली.

‘पपा, तुम्हांला भिण्याचें बिलकुल कारण नाही...तुमचा नावलौकिक एवढा ठिसुळ आहे का, कीं मीं अशोकशीं मैत्री केल्याबरोबर तो कोलमडून पडावा?... तुमचें सरकारदरबारांतील वजन माझ्या वर्तनावर अवलंबून आहे असें मला नाही वाटत. तुम्ही उगाच मनाचीं भुतं निर्माण करतां.’

लीना प्रेमळपणानें बोलत होती. तिच्या शब्दांत स्पष्टपणा होता, जिऱ्हाळा होता; पण आवेश नव्हता.

‘लीना, तू बुद्धिमान आहेस. तुला सगळें समजलं पाहिजे, मी तुमच्या स्नेहाला भीत नाहीं...’

आणि ते थांबले. पुढचा आशय सांगावा कीं न सांगावा अशा संदेहाने ते गोंधळले.

आणि हा विषय मध्येच सोडून देण्यासाठीच जणूं काय त्यांनीं खिशांतून एक कागद बाहेर काढला आणि तो लीनेच्या पुढें करीत ते म्हणाले, ‘वाचून पहा.’

लीनेनें कागदावरून चटकन् नजर फिरविली. खिस्ती धर्माधिकारी पात्रियार्क याचा तो आक्षारण्य होता. त्यांत त्यांनीं तिच्या वडिलांना असा हुकूम सोडला होता कीं, पंधरा दिवसांच्या आंत शुद्धीकृत गावड्यांना त्यांच्या जमिनींतून हुसकावून लावावें.

धर्माधिकाऱ्याचें हें क्रूर, जुलमी कृत्य पाहून लीनेचे मस्तक भडकलें. धर्म व मानवता यांची फारकत करणारे धर्माधिकारी किती राक्षसी असले पाहिजेत याचा ती विचार करूं लागली.

‘ ही आज्ञा तुम्हीं पाळलीच पाहिजे का, पपा ? ’ तिनें शेवटीं विचारलें. तिला हजारबाराशें गावड्यांनीं जी विनंति केली होती तिची तिला आठवण झाली आणि कोणत्या रीतीनें या जुलमी आज्ञेपासूंन त्याचें संरक्षण करावें हा विचार तिच्या मनांत बळावला.

पेरैरा थोडा वेळ चिंताक्रांत दिसले. पण लगेच त्यांनीं म्हटलें, ‘ आमचा धर्म अन् आमचें सरकार या दोघांनाहि या गोष्टीचं अगत्य आहे. हा हुकूम मीं न पाळला तर माझ्याविरुद्ध काहूर उठेल. ’

‘ तुम्ही फुसक्या काहुराला भितां; पण निरपेराधी लोकांच्या जीवितनाशाला भीत नाहीं. क्षणजीवी धूमकेतू तुम्हांला सूर्यगोलापेक्षां अधिक चिरंजीव वाटतो ! पपा, कसला धर्म घेऊन बसलांत ? ’

पेरैरा गप्पच होते.

लीना पुढें म्हणाली, ‘ पपा, ही धर्माज्ञा नव्हे. आणि धर्माज्ञा तरी आपण कुठें पाळतो ? गांवांत शेंकडों लोक. अन्नाविणें तडफडत असतांना आपण इथं वैभवांत लोळत आहोंत ही का खिस्ताची शिकवण झाली ? ’ ती तळमळीनें बोलत होती. वडिलांचा उपमर्द करावा असा तिचा उद्देश नव्हता.

‘ मानवतेचें सुख हीच खरी धर्माज्ञा होय. ’ लीना गंभीर स्वरांत म्हणाली.

तिच्या वडिलांना हें तत्त्वज्ञान अवगत नव्हतें असें नाहीं. असलीं सारीं तत्त्वज्ञानें पचवून त्यांनीं स्वतःचें तत्त्वज्ञान निर्माण केलें होतें. ते लीनेच्या सदुपदेशाला पुरून उरण्याइतके खंबीर होते.

पेरैरा म्हणाले, ‘ तुझें म्हणणें पटतं मला, लीना. क्षणांत वाटतं कीं, तुझ्यासाठीं ही आज्ञा बाजूला सारावी. ’

त्यांची मुद्रा, त्यांचा स्वर, त्यांचें वात्सल्य, हें सारें पाहून तिनें अधीर मनानें विचारलें, ‘ पपा, मी गरीब गावड्यांना वचन देऊन चुकलें आहे. ’

‘ वचन दिलंस तूं त्यांना ? ’ त्यांनीं आश्चर्यानें विचारलें.

‘ हो. आतां आपल्याला तें पाळलंच पाहिजे. ’ तिनें म्हटलें. वडिलांचा निकाल ऐकण्यासाठीं ती आतुर झाली.

‘ पोरी, तूं वचन दिलंस. तुझा बाप या नात्यानं तें पाळण्याची मी पराकाष्ठा करीन. ’ परैरा हळूहळू म्हणाले.

‘ खरंच का हें, पपा ? ... माझे पपा किती चांगले आहेत ! ’ आणि असीम आनंदाच्या भरांत ती वडिलांना बिलगली. तिला वाटलें, आपले पपा किती थोर, प्रेमळ आहेत ! त्या विचाऱ्या गावड्यांना किती आनंद होईल हें ऐकून; आणि आपल्या अशोकला देखील ! त्याला केव्हां एकदांची भेटेन असें तिला होऊन गेलें.

परैरा म्हणाले, ‘ लीना, माझ्या लीना, माझ्यासाठीं तूं कांहींच करणार नाहीस का ? ’

‘ पपा, मी तुमची ना ? ... सांगा. तुमच्यासाठीं मी काय करूं ? ’ ती उत्साहानें, साधेपणानें बोलून गेली.

परैरा अकस्मात् गंभीर झाले. त्यांनीं लीनेच्या आईच्या समोर टांगलेल्या प्रतिमेकडे अंगुलिनिर्देश करून शांतपणानें म्हटलें, ‘ लीना, तुझ्या आईच्या समोर मला असं वचन दे कीं अशोक... ’

‘ नाही, पपा... अशोक माझे स्नेही आहेत, ’ ती आवेगानें म्हणाली.

‘ ऐक, लीना. अशी उचंबळ होऊं नकोस. माझं म्हणणं ऐकून घे. अशोकच्या स्नेहाचं रूपांतर प्रेमांत अन् मग लग्नांत होणार नाही असं मला वचन दे. ’

‘ पपा, पुरे करा... ’ तिनें ताडकन् खुर्चीवरून उठून व दोन्ही कानांवर हात ठेवून भेदक स्वरांत म्हटलें. जणूं काय तिला सगळ्याची शिसारी आली.

‘लीना, सांग, मला सांग...’

‘पपा, मला कांहींच सुचत नाहीं...मी तुम्हांला उत्तर देऊं शकत नाहीं.’ आणि इतकें घाईघाईनें बोलून लीना एकाद्या झंझावाताप्रमाणें दार उघडून बाहेर निघून गेली.

गावड्यांच्या घरादाराचा प्रश्न सोडविण्यासाठी लीना-अशोकने हिंदूंची जाहीर सभा बोलविण्याचे ठरविले.

अशोकने विनतीचा मसुदा तयार केला. यांत त्याने गावड्यांवर ओढवलेल्या संकटाची कल्पना देऊन ते निवारण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे असे जळजळीत भाषेत सांगितले. ही विनती समाजांतील प्रमुख व्यक्तींच्या नांवाने प्रसिद्ध करण्यांत येऊन गांवोगांव तिचा प्रसार करण्यांत आला.

लीनेने आपली मागणी अमान्य केली आहे, हे पाहून तिच्या वडिलांनी दुसऱ्याच दिवशी गावड्यांना घरेदारें सोडून जाण्याचा हुकूम कायदेशीर रीत्या कळविला.

केवळ जाहीर विनतीने काम भागणार नाही असे दिसून आल्यावरून लीना व अशोक यांनी प्रमुख हिंदू जमीनदारांच्या भेटी घेऊन त्यांना सभेला उपस्थित रहाण्याचा आग्रह केला.

पेरैरांसारख्या वजनदार खिस्ती गृहस्थाची मुलगी जातीने गावड्यांच्या वतीने खटपट करित आहे, हे पाहून बऱ्याच भेकड हिंदू जमीनदारांनी आपला दुबळेपणा टाकून सभेला येण्याचे कबूल केले. थोड्याच दिवसांच्या

आंत या सभेच्या विषयानें हिंदु समाजांत विलक्षण खळबळ उडाली. मृत हिंदु समाजांत जणूं काय नवजीवनाचें वारें खेळूं लागलें.

लीनाच्या मनाची धुगधुग वाढतच होती. कारण गावड्यांचा प्रश्न समाधानकारक रीत्या सुटला नाहीं तर आपणच अप्रत्यक्षपणें तो बिकट केला असें होईल, ही जाणीव तिला जाचत होती.

सभेचा दिवस उगवला. शेंकडों गावडे सभास्थानीं जमले होते. इतर हिंदु समाजहि दिसत होता. वीसपचवीस बडे जमीनदारहि उपस्थित होते. कांहीं सरकारी अधिकारीहि चमकत होते. हिंदुसमाज नवहिंदूंना जवळ करणार कीं दूर लोटणार, हा प्रश्न होता.

अध्यक्षस्थानीं लीनेची योजना झाली. ती उठली तेव्हां टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण प्रसंगच तसा अपूर्व होता. तिच्या वडिलांनीं गावड्यांना घरेंदारें सोडण्याचा हुकूम दिला होता. आणि त्यांचीच मुलगी लीना या सभेची अध्यक्ष होती. ही घटना लोकदृष्टीनें रोमहर्षक होती.

लीनेनें सभेचा हेतु सांगितला आणि नियोजित वक्त्यांना बोलण्याची विनंति केली.

श्रोतृसमुदायांतून एक गावडा उठला. त्याचें नांव राम. तो त्यांचा पुढारी होता. मृत्यूला दाढेखालीं घालून त्याने या दिव्यांत उडी टाकली होती. तो स्फूर्तीचा झरा होता. त्याच्याकडे नजर लावूनच इतके लोक शुद्धी-करणाच्या चळवळींत पडले होते.

त्याच्या जातभाईंनीं आरोळ्या ठोकून त्याचा जयजयकार केला. तो हातवारे करीतच पुढें सरसावला. त्याची बेदरकार मुद्रा, काळाकभिन्न धिप्पाड देह, जाडजूड मिशा आणि रासवट आवेश यांचें दर्शन घडतांच सभाजनांच्या तोंडून एकच उद्गार निघाला, 'आगा, देंवचार मंगा हो.' आणि खरोखरच तो गावड्यांचा देवचार होता. त्यांच्या काजासाठीं

मरणाला सिद्ध झालेला हा वीर त्या लोकांना त्यांचा देवचार न वाटावा तर काय ? तो हातवारे करीत बोलू लागला :

‘ आज अधिकारानें आम्ही आमच्या घरांत शिरत आहोंत. तुम्ही आम्हांला लाथाडणार काय ? खिस्ती धर्मांत मेलेले आमचे पूर्वज आज इकडे गोळा होऊन तुमच्या तोंडाकडे पहात आहेत, तुमच्या-कडून आम्हांला अभय मिळालेलें पाहून त्यांच्या आत्म्यांना सद्गति मिळेल, आम्हांला जवळ करण्याची ताकद तुमच्या अंगीं नाही असें सिद्ध झालें तर तुम्हांला लाथ मारून तुमच्या घरादारांतून बाहेर फेंकायला खिश्चन लोक कमी करणार नाहीत... ’

हें भाषण त्याने एवढ्या आवेशानें, आवाजांत चढउतार करीत व मुद्रेवरील भाव क्षणाक्षणाला बदलीत केलें कीं त्याचा ठसा लोकांच्या मनावर खोलवर उमटला. लोकसमुदायाचा वीरपुरुष होण्याचे गुण या माणसाच्या अंगीं खात्रीनें आहेत असेंच प्रत्येकाला वाटलें. नंतर अशोक उठला. त्यानें म्हटलें :

‘ प्रस्तुत प्रश्न धार्मिक आहे असंच नाही. माणुसकीवरील हें आक्रमण आहे. आमच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. आमचे नैसर्गिक हक्क आजवर आपण तुडवूं दिले त्याचं हें प्रायश्चित्त आहे. धर्म-स्वातंत्र्य हा अबाधित सनातन हक्क आहे. तो यापुढं आपण पायदळीं तुडवूं देणार काय ? हा माझा तुम्हांला सवाल आहे. वाटलेले हिंदू आपल्या मूळ धर्मांत परत आले तर त्यांचा छळ कां ? ही त्यांची दैना आपण चालूं देणार काय ? आपलें अस्तित्व सिद्ध करण्याची अशी सुसंधी आम्हां हिंदूंना पुन्हां मिळणार नाही. आपण या वेळीं दुबळेपणा दाखवूं तर आपण चतुष्पादांच्याच पंक्तीला बसूं ... आपण जगांत माणसं म्हणून जगणार कीं जनावरं म्हणून जगणार ?... ’

त्याचें व्याख्यान संपलें. श्रोतृसमाज अस्वस्थ झाला.

शेवटीं लीना बोलूं लागली. तिचे तेजस्वी नेत्र विद्युलतेप्रमाणें चमकूं लागले. तिचा त्वेष मुद्रेच्या रेषेरेषेंतून व्यक्त होऊं लागला. तेजाचें, उदात्ततेचें वलयच तिच्या मुखाभोवतीं तयार झालें. एकादी हिंदु देवताच बोलत आहे असा लोकांना भास झाला.

‘मी आतां हिंदु म्हणून बोलत आहे.’ तिच्या तोंडून शब्द निघाले. तोंच तिचा प्रचंड जयजयकार झाला. टाळ्यांचा कडकडाट केवढा वेळपर्यंत बंद होईना. शांतता प्रस्थापित झाल्यावर ती म्हणाली :

‘होय, मी हिंदु म्हणून बोलत आहे. पण मला वाईट वाटत तें अशाकरतां कीं माझ्या या नव्या भाईंबदांना मला कोणतीच मदत करतां येत नाही. त्यांना आसरा देतां आला असता तर मी स्वतःला भाग्यवान मानलं असतं. पण आज माझ्यापाशी साध्या सहानुभूतीपेक्षां कांहीं नाही. पण माझी खात्री आहे कीं, इथं असलेले हिंदु जमीनदार आपल्या या धर्मबंधूंना उबत टाकणार नाहीत. आपण इथं पुष्कळ बोललों अन् कांहींच न करतां निघून गेलों तर तें आपल्याला लज्जास्पद होईल. गावड्यांच्या नव्या वस्तीचा प्रश्न सोडवूनच आपल्याला इथून निघालं पाहिजे. आपल्यामध्ये एकहि असा उदारत्मा नाही काय, कीं जो यांना आसरा देईल ?...’ आणि इतकें बोलून ती सभेवरून आपली नजर फिरवूं लागली.

श्रोतृवर्गांतून एक हात वर झाला आणि लगेच एक वृद्ध सद्गृहस्थ उठून उभे राहिले. सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर स्थिर झाले. लोकांच्या सगळ्या शक्ती डोळ्यांत केंद्रित झाल्या. सगळ्यांच्या अंतःकरणांतून एकच उद्गार बाहेर पडला, ‘अरे, हे तर आमचे हरीबाबा.’

हरीबाबांची मान कांपत होती. चेहरा सुरकुतला होता. डोळ्यांतील तेजाला ओहोटी लागलेली होती. त्यांच्याच शेजारीं अशोक बसला होता.

तो चटकन् उठला आणि त्यानें हरीबाबांना आपल्या हाताचा आधार दिला. आणि अशा रीतीनें जमावांतून वाट काढीत ते दोघेहि व्यासपीठावर आले.

सगळ्यांना आश्चर्य वाटलें. हरीबाबा कांहीं वक्ते नाहीत, मग ते व्यासपीठावर कां येत आहेत ? असाच प्रश्न कित्येकांच्या मनांत उद्भूत झाला.

पण ज्यांना त्यांच्या मोठेपणाची ओळख होती त्यांनीं मनार्शी खूणगांठ बांधली कीं हरीबाबा उभे राहिले आहेत ते बोलण्यासाठीं नसून कांहींतरी करून दाखवण्यासाठीं.

अन् लोकांचा हा कयास बरोबर होता. कारण हरीबाबांनीं कोकर्णीत म्हटलें :

‘ हांव मोठो भाटकार न्हंय. पुणुन त्या म्हज्या भावांक रावपाक म्हजे घर देवदयेन व्हेड आस, कितल्या लोकांक जागो जाय ? ’ हरीबाबांनीं सभेला उद्देशून प्रश्न केला.

‘ बाराशें, ’ कुर्णीतरी उत्तर केलें.

‘ शांतादुर्गेच्या कृपेने काय उणें ना. या सगळ्या लोकांनीं आमच्या सातेर भाटांत येवचें. तांका हांव लागत ती जमीन दितां आणि घरादारां बांधून दितां. जाय जाल्यार तांका रोंवक शेतां दितां. कोणेच भियोंचें लागना... ’ इतकें बोलून हरीबाबा खालीं बसले.

अशोकनें त्यांना कडकडून मिठी मारली. लीनेनें नमस्कार केला. तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. त्यांच्या नांवाच्या गजरांत सभा विसर्जन झाली.

लीना व अशोक सभागृहांतून बाहेर आलीं आणि लगच अशोकला पोलिसांनीं अटकाव केला.

अशोकला पकडण्यांत आलें तेव्हां त्याच्याबरोबर लीना होती. तिने त्याला सोबत करण्याचा आग्रह धरला. गावड्यांचा घोळका मोटारीभोंवतीं गोळा झाला. थोड्या वेळानें मोटार पणजीला जायला निघाली. अशोकच्या अटकेच्या बातमीनें सगळे लोक दुःखी झाले.

अशोकला पणजीच्या पोलिस चौकीवर अटकेंत ठेवण्यांत आलें, त्या दोघांची अशी कल्पना होती कीं, गावड्यांच्या प्रकरणांत भाग घेतल्यामुळेंच त्याला अटक झाली आहे व त्याला एक दोन दिवस कैदेत ठेवून नंतर सोडून देण्यांत येईल. पण लीनेला असें कळून आलें कीं त्याच्यावर भयंकर आरोप करण्यांत आले असून ते सिद्ध करण्यासारखे पुरावे देखील पोलिसांनीं हस्तगत केले आहेत. ही वार्ता कळतांच लीना फारच घाबरली. कारण कोणत्याहि अप्रिय इसमाला हद्दपारीची शिक्षा देण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला होता, या अधिकाराचा उपयोग करून अशोकला आफ्रिकेला पाठविणें सरकारला अशक्य नव्हतें...याच वेळीं एक दुष्ट शंका तिच्या मनाला चाटून गेली व ती अस्वस्थ झाली.

कांहीं पोलिस अधिकाऱ्यांशीं लीनेची दाट ओळख होती. तिच्या वडिलांना भेटण्यासाठीं ते अधूनमधून रायला येऊन जात. तेथेंच त्यांच्याशीं लीनेचा परिचय झाला होता.

लीना कॅप्टन कोस्नांना भेटली आणि आपल्या आगमनाचा हेतु तिने त्यांना सांगितला. त्यासर्शीं ते चिंताक्रांत झाले. तिला वस्तुस्थिति सांगावी कीं नाहीं या विचारांत ते पडले. बऱ्याच वेळानंतर त्यांनीं प्रेमळ स्वरांत म्हटलें :

‘ लीनाबाई, तुम्ही समजतां तेवढें हें प्रकरण साधें नाहीं. त्याच्यामागें मोठी गुंतागुंत आहे. मोठमोठ्या व्यक्तींचं यांत अंग आहे. ’

असें मोघम भाषेंत बोलून ते गप्प राहिले. ते पोलिस अधिकारी असले तरी सहृदय होते. अशोकला देशोधडीला लावण्यासाठी जें कृष्णकारस्थान रचण्यांत आलें होतें त्याचा त्यांना मनापासून तिटकारा होता. त्याच्या-सारखा बुद्धिमान व हुषार तरुण वायां जावा हें त्यांना नको होतें.

कॅप्टनच्या तोंडचे हें शब्द ऐकून लीना घाबरली. तिचा आवेश आतां मावळला. अशोकवर कोणते आरोप ठेवण्यांत आले आहेत हें समजून घेण्यासाठीं तिनें विचारलें, ‘ अशोकला अटक कां करण्यांत आली हें मला सांप्रत कळूं शकेल काय ? ’

‘ गावड्यांचा प्रश्न हा निमित्तमात्र आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अशोकला पकडण्याचें घाटत होते. त्यांच्यावर मोठे गभीर आरोप ठेवण्यांत आले आहेत. तसे पुरावेहि तयार करण्यांत आले आहेत. हा सगळा उपद्र्याप गव्हर्नरपार्शीं वजन असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींचा आहे. त्यांचीं नांवें मी तुम्हांला सांगूं शकत नाहीं. तुम्ही चाणाक्ष आहांत. कल्पनेनें तीं तुम्हीं ताडूं शकाल.....’ कॅप्टननें तिला माहिती दिली.

लीनेच्या मस्तकांत प्रकाश पडला. पेरैरांनीं विकाराच्या भरांत तिच्या-पार्शीं मागें एकदां म्हटलें होतें कीं, अशोकला आफ्रिकेची हद्दपारी देण्याचें सामर्थ्य आपल्या हातीं आहे...

लीना तेथें अधिक वेळ राहिली नाहीं. कोस्नांचे आभार मानून ती तेथून निसटली.

ती ज्ञातां मनांतल्या मनांत चवताळली होती. वडिलांचा नीचपणा एवढ्या थराला पोंचेल असें तिला कधींच वाटलें नव्हतें. आपल्या प्रांतांत अन्यायानें परिसीमा गांठली आहे, असें तिला ऐकून माहीत होतें; त्याचें तिला आतां प्रत्यंतर आलें. सत्तेच्या जोरावर केवढेहि घोर जुद्धम येथें पार पडतात. खरे गुन्हेगार अधिकारावर आले म्हणजे स्वतंत्र वृत्तीच्या माणसांना छळतात...

तिच्या मनाचें चक्र जोरानें चालू लागलें. तिची सुखस्वप्नें आतां मातीला मिळाल्यासारखीच होती. तिचें समाजकार्य, तिची ध्येये, तिचा प्रणय, सारें कांहीं विरून जाऊं पहात होते. वडिलांचे संबंध तुटत होते. अशोक नाहींसा होऊं पहात होता...

तिच्या मनाची तळमळ झाली. तिला कांहीं सुचेना. न्यायखात्यांत खटला गेला तर अशोकचा बचाव करणें शक्य होतें, पण गव्हर्नरनें आपल्या खास अधिकाराचा उपयोग करून त्याला हद्दपार केलें तर ?... सगळे उपाय हरणार होते.

तिच्या विचारांचें चक्र जसजसें चालूं लागलें तसतशी तिची निराशा विरून लागली. तिला नवें धैर्य प्राप्त झाले. अशोकवरील तिच्या प्रेमानेंच तिला नवी शक्ति दिली. वडिलांबद्दलचा तिचा तिरस्कार आतां शिगेला पोंचला. ध्येयवाद जागृत झाला आणि संकटें क्षुल्लक वाटूं लागलीं. प्रेमा-सार्ठी वाटेल तो त्याग करण्याची वृत्ति ध्येयशील वृत्तीशीं एकजीव झाली. प्रेम व ध्येयवाद या अमर भावना प्रबल ठरल्या आणि त्यांच्या उदयानें तिच्या विकारांना उच्चत्व आलें. तिची वृत्ति निर्भय झाली. आपल्या आकांक्षांच्या मार्गांत जें जें आड येईल तें तें आपण कापून काढूं असा आत्मविश्वास दृढ झाला आणि अशा या बेफाम, अनिवार मनःस्थितीत तिनें पेरैरांच्या वाड्यांत प्रवेश केला.

त्या वेळीं तिला तें घर आपलें वाटलें नाहीं. आपल्या आवडत्या खोलींत

पाऊल टाकण्याचीहि तिला इच्छा झाली नाही. धर्म, न्याय, नीति, इत्यादि सद्भावनांचा निर्दयपणाने चुराडा करणाऱ्या नरराक्षसाच्या घरांत आपण प्रवेश करीत आहो असेच त्या वेळी तिला वाटले. भीतीचा लेशहि तिच्या मनाला शिवला नाही.

ती तडक पेरैरांना भेटायला गेली. त्या पापी घरांतून चालत असतांना तिचे हृदय जणू काय गुदमरत होते.

पेरैरा खोलीत होते. लीनाची चाहूल लागतांच ते उठले. आणि तिच्यावर नजर पडतांच ते दचकले. क्षणार्धांत काळ ठिककर पडले.

लीनेची मुद्रा क्रोधाविष्ट तपस्विनीची होती. तिला आतां पपा दिसत नव्हते. त्यांच्यांत तिला चांडाळ दिसत होता.

‘पपा,’ तिने आत्यंतिक तिरस्काराच्या कठोर स्वरांत म्हटले,—‘तुम्ही माझे पपा राहिलां नाही. तुम्ही चांडाळ आहांत !’

या वाक्याबरोबर पेरैरांच्या उरल्यासुरल्या शक्ती गळून गेल्या. त्यांचा चेहरा अगदी मळल झाला.

‘लीना, ...’ एवढाच उद्गार त्यांच्या तोंडून निघाला. तिचे सांत्वन करण्याची वृत्ति त्यांच्यांत दिसून आली.

पण लीना चवताळलेली नागीण होती. ती फूत्कारली: ‘होय, तुम्ही चांडाळ आहांत ! तुम्ही कारस्थान करून अशोकला पकडायला लावलांत. होय ना ? मला सारं कळून चुकलं आहे.’

पेरैरा हतबुद्ध व दिङ्मूढ झाले होते. मुलीचा आत्यंतिक आवेश, तिचा क्रुद्ध स्वर पाहून ती कोणतेहि दिव्य करायला या वेळी तयार होईल हें त्यांना दिसून आलें.

‘पपा, मी इथं क्षणभर देखील रहाणार नाही. अशोकला हद्दपार करण्याचा तुमचा निर्धार आहे; पण तुम्ही पक्कं समजा कीं, अशोक मला मुकण्यापूर्वी तुम्ही मला मुकाल. एका, अशोकला तुम्ही पकडायला लावलांत.

तुम्हींच त्याची मुक्तता केली पाहिजे. उद्यां या घटकेपर्यंत अशोकची सुटका नाही झाली तर... तर माझे प्रेत ओलांडून तुम्हांला या घरांतून बाहेर पडावं लागेल. '

आणि इतकें बोलून व वडिलांवर तुच्छतेचा एक भयाण कटाक्ष टाकून ती तेथून बाहेर पडली.

अशोकची सुटका केल्याशिवाय आतां परैरांना गत्यतर नव्हतें. आपला निर्वाणीचा शब्द खरा केल्याशिवाय लीना कदापि राहाणार नाहीं हें त्यांना पक्कें ठाऊक होतें. आणि म्हणूनच या नवीन संकटांतून मुक्त होतांना त्यांना 'त्राहि' आठवलें; कारण जें कारस्थान त्यांनीं मोठ्या कौशल्यानें रचलें होते तें स्वतःच्या हातांन विस्कटून टाकणें त्यांना फारच दुर्घट गेलें. अशोक क्रांतिकारक असून सरकारसत्ता उलथून पाडणाऱ्यांचा प्रमुख आहे अशी भुमका उठवणें त्यांना जितकें सोपे गेले तितकेंच तो निरपराधी असल्यामुळें त्याची मुक्तता झाली पाहिजे आणि ती देखील चौवीस तासांच्या आंत झाली पाहिजे असा आग्रह धरून तो खरा करणें कठीण होतें.

परंतु वर्तनाची केवढीहि विसंगति पत्करायला ते तयार होते. म्हणूनच त्यांनीं आपलें वित्त, मान, सत्ता सारें कांहीं इरेला घातलें. जें कार्य इतक्या सायासांनीं केलें तें आज त्याच हातांनीं मोडावें लागत आहे हें विरोधी दृश्य त्यांना भयंकर जाचक झालें. कारण त्यामुळें एकाच दिवसांत त्यांची सरकारदरबारांतील प्रतिष्ठा किती तरी खालीं उतरली. पण शेवटीं त्यांना यश आलें. चौकशीचें नाटक करण्यांत येऊन शेवटच्या घटकेला त्याला सोडण्यांत आलें.

डोळ्यांत प्राण सांठवून लीना अशोकची वाट पहात बसली होती. ज्या

बेफाम अवस्थेत ती घरांतून बाहेर पडली त्याच स्थितीत ती अद्याप होती. निराशेचे झटके तशांतच तिला येऊन जात. देशकार्यामुळे ती अशोककडे आकर्षित झाली होती आणि मग प्रेमाने तिच्यावर मोहिनी टाकली होती. हे दोन प्रांत तिला वेगळे करतां येत नव्हते. हे दोन धागे एकजीव होऊन तिच्या जीवनाचा नवा धागा बनला होता. प्रणय की देशकार्य हा आतां प्रश्न नव्हता. या दोन्ही भावना तिच्या रक्तांतून खेळू लागल्या होत्या. आणि याचमुळे अशोकला पकडण्यांत येऊन क्रांतिकारकत्वाचा आरोप त्याच्यावर ठेवण्यांत आला आहे असें तिला कळलें, तेव्हां तिच्या स्वभावांत क्रांति झाली. ती निर्भय व निष्ठुर झाली. तिला स्वतःचें जीवन मातीमोल वाटलें व वडिलांच्या जीवनालाहि तिनें तीच किंमत दिली. अशोकनें तिला जीवनाचा खरा अर्थ दाखवून दिला होता. ती तत्त्वप्रांगणांत तरळत होती. तिच्या मनांत जें अनिश्चित होतें तें त्यानें निश्चित केलें होतें. समोरचें धुकें नष्ट केलें होतें. दिशा स्पष्ट केल्या होत्या. त्याचें कर्तृत्वशाली व्यक्तित्व तिला दिसलें नसतें तर तिचें मन तत्त्वचिंतनांतच कुढत राहिलें असतें. त्याच्या ध्येयवादानेंच तिला स्फूर्ति मिळाली होती. तिच्या गात्रांना चेतना मिळाली होती. घरच्या वातावरणाची बंधनें तोडून टाकणें तिला शक्य झालें होतें. कुटुंब, धर्म, समाज, भावना, विकार, या सगळ्यांच्या वर जाऊन आपल्या अंतरात्म्याला प्रतीत होणारें सत्य शोषण्याची प्रचंड धडपड ती करूं लागली होती.

अशोक तुरुंगांतून मुक्त होतांच लीनेच्या भेटीसाठीं धांवला. ती पंणजीलाच आपल्या एका मैत्रिणीकडे उतरली होती. आणि सुटका होतांच आपल्याला येऊन भेटण्याबद्दल तिनें त्याला आर्धीच कळवून ठेवलें होतें.

अशोकवर नजर पडतांच तिच्या मनाचा तोल सुटला, ती उठली व धांवत जाऊन तिनें दारांतच त्याला आलिंगन दिलें, आणि आपल्या अंगांतील सगळ्या शक्ती अकस्मात् छुप्त झाल्यासारखें होऊन तिला ग्लानि आली.

अशोकने तिला सांवरून खाटेवर आणून निजविलें, आनन्दाच्या अति-रेकानें तिला असें झालें असेल किंवा गेल्या दिवसांत तिच्या मनावर जो प्रचंड ताण पडला होता तो अकस्मात् गेल्यामुळें तिला असें झालें असेल या विचारानें तो भ्याला नाहीं.

लवकरच तिनें डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलें. तिची मुद्रा आतां किती पालटली होती ! प्रसूतिकार्षी मृत्यूचें ग्रहण लागून विव्हळणारी स्त्री सुटकेनंतर अर्भकावर नजर पडतांच उत्तेजित होते आणि मुद्रेवरची उदास अन् भयाण कळा जाऊन तें मुग्धमधुर भावनांचें सतेज आणि सुरम्य नृत्य चाळू होतें, तसेंच स्थित्यंतर या वेळीं लीनेच्या मुद्रेवरहि दिसून आलें, नव्या चिरवांछित जगांत पहिल्या प्रथम पाऊल टाकल्याचा तिला भास झाला. तिचा अशोक, तिचें देशकार्य, सारें सारें नवीन आशामय प्रकाशांत चमकूं लागलें. ती उल्हसित झाली.

ती उठून बसली. जणू काय थोड्या वेळापूर्वी तिला ग्लानि आलीच नव्हती. दुःस्वप्नांतून माणूस उठावें व्हासपास त्याला गोड सत्यसृष्टि दिसून यावी तसेंच तिला झालें. तिनें म्हटलें, 'शेवटीं आलांत तुम्ही, अशोक ? ' त्यानें ' हो. ' म्हटलें.

पण लीनेनें कोणतें दिव्य केलें हें मात्र त्याला कळलें नाहीं.

लीनेचा हात प्रेमभरानें दाबून त्यानें म्हटलें, 'बडलं तें स्वप्न होतं...

' पण दिसतं तें स्वप्नचं ठरणार नाहीं ना, अशोक ?...'

अशोकनें तिच्या तोंडावर हात ठेवला.

इतक्यांत दारांत उभा असलेला राम गावडा त्यांच्या दृष्टीस पडला. त्याचा काळा कुळकुळीत चेहरा आनंदानें फुलून आला होता. अशोकच्या सुटकेचा हर्ष त्याच्या सर्वांगांत जणू काय संचारला होता.

तो खोलींत आला. गावड्यांच्या कामासाठीं अशोक अटकेंत पडला, अशीच त्याची कल्पना होती, त्यांची मुक्तता व्हावी म्हणून गावड्यांनीं

सत्यनारायणाचें व्रत आज साजरे करण्याचें ठरविलें होतें आणि सत्यनारायणाच्या कृपेनें व त्याची ही अशी त्वरित सुटका झाली असें त्याला वाटत होतें. त्यानें निमंत्रण देतांना म्हटले, 'आज तुम्ही सत्यनारायणाला आलें पाहिजे.' त्यानें प्रेमाचा अधिकार गाजविला.

अशोकनें संमतीसाठीं लीनेकडे पाहिलें. जावे कीं न जावें असा सदेह त्याच्या चेहऱ्यावर घुटमळत असलेला पाहून रामानें म्हटले, 'बाबा, आम्हीं सत्यनारायण पुजण्याचं काल ठरवलं आणि आज तुमची सुटका झाली. तुम्ही देवाला नमस्कार केलाच पाहिजे. तुमच्याच कृपेने आम्हाला नवीन घरे मिळत आहेत. हिंदु झाल्यानंतरचा आमचा हा पहिलाच समारंभ आहे.' तो अंतःकरणपूर्वक बोलत होता.

अशोकनें आमंत्रण स्वीकारलें. दोघांनींही संध्याकाळी जाण्याचें ठरविलें. रामानें त्यांचा निरोप घेतला.

संध्याकाळीं दोघेही मोटारनें..ला आलीं. गावड्यांनी वाड्याच्या मध्यभागीं पोफळीच्या गोल खोडांचे खांब मध्ये पुरून व माडाच्या झावळ्यांचे सपाट छप्पर घातून मोठा मंडप तयार केला होता. जमिनीवर बांबूचें हातर पसरलें असून त्यावर शेंकडों स्त्री-पुरुष बसले होते. समोर सत्यनारायणाची मोठी तसबीर लावली होती. तिच्या भोंवतीं फुलांच्या माळा घातल्या होत्या. केळींचीं झाडे दोन्हीं बाजूला उभीं केलीं होतीं. मृत्तिकेचे जलकलश तेथेंच ठेवले होते. जायांच्या सरांनी मांडव शृंगारला होता.

त्या जमावांतून जो कोलाहल निघत होता त्यांत गावड्यांच्या उल्हासाचें प्रतिबिंब पडलें होतें. त्यांचे काळे कुरूप चेहरे प्रफुल्ल दिसत होते. जाईचा सुवास वातावरणांत भरून राहिला होता.

लीना व अशोक दृष्टीस पडतांच त्या जमावांतून हर्षाची लाट नाचत गेली. त्यांना पहाण्यासाठीं स्त्रीपुरुषांची केवढा वेळ तरी धडपड चालली होती.

त्यांना बसण्यासाठीं स्वतंत्र बैठक तयार केली होती. तेथें रामा

गावड्याने त्यांना नेऊन बसवले. अडाणी, निरक्षर समाजाच्या निर्धारार्थे प्रतीत असे तें दृश्य पाहून अशोकच्या मनांत कितीतरी विचार येऊन गेले. श्रद्धा आणि त्याग या दोन गोष्टींच्या जोरावर त्या समुदायानें केवढें दिव्य पार पाडलें होतें ! सरकार, जमीनदार, इत्यादि सगळ्यांच्या रोषाची पर्वा न करता त्यांनी आपलें ईप्सित साधलें होतें. आणि कोणतीच श्रद्धा नाही, निर्धार नाही, संवटना नाही, म्हणून श्रेष्ठ समाज पारतंत्र्यांत खितपत पडला होता.

अशोकच्या मनात हे विचार चालले असतांना लीनेच्या भावना वेगळ्याच दिशेने वावरत होत्या.

ती आतां ग्रामीण हिंदु वातावरणांत आली होती. त्या सगळ्या दृश्यांचा परिणाम हळूहळू तिच्या मनावर होत गेला. मंत्रमुग्धाप्रमाणें डुलणारी ती शेकडों माणसें, मंगल वाद्यांचे ते स्वर, लतापल्लवांनीं व केळीच्या झाडांनीं शृंगारलेला तो मंडप, इत्यादि दृश्य पाहून तिला वेगवेगळ्याच संवेदनांचा अनुभव आला आणि तिचें हृदय एका गोड कल्पनेनें पुलकित झाले.

इतक्यात रामा गावड्याची बायको सीता तिच्यापाशी आली. तिच्या कपाळाला तिनें कुंकू लावले, तिच्या केशांत जाईची वेणी घातली. आणि त्याबरोबर एका नव हिंदूच्या त्या स्पर्शानें आपण जणू काय हिंदु होत आहों अशा गाढ भावनेनें लीनेचे नेत्र चमकले. तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली आणि मनाच्या गोंधळलेल्या गोड अवस्थेंत तिनें अशोककडे पाहिलें.

त्यानेंही सुहास्य मुद्रेनें तिच्यावर आपले डोळे स्थिर करीत हळूच म्हटलें, 'लीना, तूं आतां हिंदु झालीस !'

हे उद्गार कानावर पडतांच अशोकच्या हृदयावर मान ठेवून पूर्ण एकांतांत खूप रडावें, खूप हंसावें, अशी विचित्र इच्छा तिच्या मनांत उदित झाली आणि सकंप आवाजांत तिनें म्हटलें, 'अशोक, आपण थोडें फिरून येऊं.'

तीं उठलीं. त्यांच्यासाठीं मुद्दाम तयार केलेल्या झावळ्यांच्या पर्णकुटीत रामानें त्यांना आणून सोडलें. त्यांनीं थोडा फराळ केला आणि कांहीं वेळानें मांडवीच्या घांटावर दोर्घेहि फिरावयाला निघालीं.

लीनेची मनःस्थिति फार विचित्र झाली होती. परस्पर विरोधी भावना-विकारांचा ती एकाच वेळीं अनुभव घेत होती. वडिलांच्या प्रेमाचा धागा तिनें आपणहून तोडला होता. पण त्याची उणीव भरून काढील असा दुसरा धागा अजून पुरा तयार झाला नव्हता. घरचा आसरा तिनें सोडला होता; पण हक्काचा नवा निवारा अजून तिला लाभला नव्हता. त्यामुळे अधांतरीं राहून पंखांची फडफड करणाऱ्या निर्गृह पांखरांसारखी तिची गत झाली होती, किंवा असेंहि म्हणतां येण्यासारखें होतें कीं, तिचें जीवित झोके खात होतें. क्षणांत ती आकाश गांठी तर क्षणांत तिचे पाय जमिनीला लागत. या दोन्ही स्थितींत हेलकावे खातांना तिचें मन भीतीनें थरकून जाई. पण क्षणांत धैर्याची, उन्मादाची, धुद अवस्था उत्पन्न होई व सगळीं संकटें तिला अगदीं क्षुल्लक वाटत.

मनाच्या या अवस्थेंतच ती अशोकबरोबर मांडवीच्या तीरावर आली.

अशोकला लीना कितीतरी सुंदर दिसली. पण तें सौंदर्य रजपूत रमणीचें आहे असें त्याला वाटलें. तिच्या उदात्तरम्य चेहऱ्याला ठसठसीत कुंकुम तिलकानें वेगळीच छटा प्राप्त झाली होती. गेल्या कांहीं महिन्यांच्या कालावधींत तिची वृत्ति हळूहळू लढाऊ बनत चालली होती व तिचेंच प्रतिबिंब तिच्या मुद्रेवर पडलें होतें. त्यामुळें तिच्या स्वाभाविक माधुर्याला व आकर्षकतेला मुळींच बाध आला नव्हता. उलट तिच्या सौंदर्याला उदात्ततेचा साज चढला होता. अशोकच्या दृष्टीला तो फारच हृदयंगम वाटला आणि त्यानें म्हटलें, 'आतां तू वीरबाला शोभतेस, लीना.'

'हा तुझ्याच पायांचा प्रसाद आहे, अशोक.' तिनें उत्तर केलें.

हळदी रंगाची अन्न बिनकिनारीची साडी तिनें परिधान केली होती.

तिच्या विशिष्ट पद्धतीप्रमाणे केंस फुगीर करून त्यांचे वलय आपल्या कपाळाभोवती तिने तयार केले होते. तिच्या कानांत नेहमी झुलत्या कर्ण-फुलांऐवजी दोन टपेरें मोतीं शोभत होते. गळ्यांतहि मोत्यांचाच सर होता. त्यामुळे तिच्या गळ्याची कांति व डौल यांना अधिकच उठाव मिळाला होता. तिची काया सडपातळ होती; तरीहि तिचे उरोज व विस्तृत नितंब यांच्यांतून तिच्या यौवनाचा बहर फुलून आला होता.

अशोकची दृष्टि तिच्या या लावण्यावर स्थिर झाली आणि तिच्या या मार्मिक उत्तराला प्रत्युत्तर देण्याचे भान त्याला राहिले नाही. पण घटकाभरांने त्याने म्हटले, 'तू वीरवाला शोभावीस अशीच तुझी कृति आहे.'

'असं काय केलंय मीं, अशोक ?' लीनेने प्रश्न केला.

'तू वडिलांशीं मांडलीस...'

'एवढंच ना ? अजून कितीतरी शक्तींशीं भांडायचं आहे मला.' ती म्हणाली.

'त्यागाची प्रचंड तयारी करूनच तू घरांतून बाहेर पडली आहेस.' तो तिला खुलवण्यासाठीं म्हणाला.

'माझी त्यागाची तयारी असली तर ती तुझ्याच स्फूर्तीने झाली आहे. त्या दिवशीं तुझ्यावर पपानीं पिस्तूल रोखल त्या वेळीं माझ्या अंगांत जें धैर्य संचरलं, तें तूच दिलं नाहीस का मला ? अन्...' ती पुढे कांहीं तरी बोलणार तोंच तिने जीभ आवरती घेतली.

'अशी थांबलीस कां तू, लीना ?' अशोकने अधीर होऊन विचारले. तिला सांगायचे होते, आपण पपाना कोणता निर्वाणीचा खलिता दिला आणि त्याचा काय परिणाम झाला. ते पण तसें करण्यांत आपण आत्मप्रौढी करीत असल्यासारखे वाटल्यामुळे ती गप्पच राहिली.

'सांगत नाहीस ना तू मला ?' त्याने लटक्या रोषाने विचारले.

'त्यांत एवढे रागावण्यासारखे कांहींच नाही, अशोक.'

'मग सांग तर...' त्याने आग्रह चालू ठेवला.

‘तुझ्याविरुद्ध भयंकर आरोप होते.’

‘गावड्यांचा पुरस्कार हाच ना ?’ त्याने प्रश्न केला.

‘नाहीं. क्रांतीचे, कटाचे, असले भयंकर आरोप ठेवून तुला पकडलं होतं.’

आणि मग तिने साद्यत हकीकत त्याला निवेदन केली. ती ऐकून लीना केवढ्या साहसाला प्रवृत्त झाली होती याची त्याला कल्पना झाली.

तो म्हणाला, ‘पेरैरांनीं मला सोडविलं नसतं तर केवढा अविचार करून बसणार होतीस तू, लीना ?’

‘आणि त्यांनीं तुला सोडवलं नसतं तर केवढा वात होणार होता माझा !’ तिने सकटाच्या कल्पनेनं अग शहारल्यासारखं करून म्हटलं.

अशोकला तिच्या तोंडचें हें उत्तर ऐकून समाधान वाटलं. आपल्या प्रेमासाठी लीना आत्मदान करायला तयार झाली ही जाणीव त्याला सुखद झाली.

‘लीना, ही तुझी साहसी वृत्ति आम्हांला पुढं फार उपयोगी पडणार आहे.’

त्याच्या बोलण्याचा रोख लक्षांत घेऊन तिने म्हटलं, ‘साहसानच आतां आपण पुढची उडी घेतली पाहिजे.’

‘गोमंतकाच दर्शन घ्यायचं आपण ठरवलं होतं; नाहीं का ?’

‘पुरे झालं ते दर्शन आतां, अशोक. कृतीसाठीं आतां आपण तयार झाले पाहिजे. गोमंतकाच्या दारिद्र्याच, दुबळेपणाचं जे दर्शन आपण घेतलं तेवढ्यावरून आपणाला पुढचा निश्चय करतां येईल.’ लीना म्हणाली.

नीलाकाशांत आतां चंद्रकोर उगवत होती. त्या क्षीण मंद प्रकाशांत आसपासचा विस्तीर्ण देखावा अंधुक दिसत होता.

मांडवीचें विशाल पात्र आतां भयाण दिसत होतं. तिचा प्रशांत प्रवाह आतां ओहोटीनें अगदीं रोडावला होता. त्यामुळें काळाभोर विखल, त्यांत रतून बसलेल्या लहानमोठ्या अनेक होड्या व अस्थिपंजर झालेल्या माणसांच्या डोळ्याप्रमाणें भासणारा तो प्रवाह, हें दृश्य अगदीं

भयाण होतें. त्यावर नजर रोखून अशोक म्हणाला, ' आमच्या गोमंतकाचें हें दर्शन आहे. '

' खरच. आमच्या समाजाचा जीवनप्रवाह असाच आटून गेला आहे. '

' भोंवतालचा निसर्ग किती समृद्ध आहे पहा ! ' त्यानें म्हटलें.

आणि त्याचे नेत्र आसपासच्या नारळीच्या राया, सभोंवतालचीं शेतें, त्यांत दिसणारीं मिठागरें, त्यांच्या मागच्या डोंगरांच्या ओळी आणि तिळें रत्नखचित आकाश, यांवर क्रमाक्रमानें स्थिर होत गेली.

' अशोक, आपल्याला निराश व्हायच कारण नाही. सुकती आतां संपली आहे. '

' चारशे वर्षांची सुकती... ! किती राक्षसी !... ' अशोकच्या तोंडून उद्गार निघाले.

' राष्ट्र्राचं आयुष्य दिवसांनीं मोजायच नसतं, अशोक. '

' आता भरती येईल म्हणतेस तू ? ' अशोकने आशापूर्ण स्वरांत विचारलें.

' हो. ती पहा, भरती आतां सुरू झाली आहे. त्या पहा होड्या आतां वरच्या दिशेनें वाहूं लागल्या. चंद्राची कोर आतां स्पष्ट झाली. कोळी लोकांचे साद, हे पहा, कानावर पडत आहेत. अशोक, हीं सगळीं शुभचिन्हं आहेत. ' लीना उल्हसित होऊन म्हणाली. तिच्या मनांत व गात्रांत भरतीच्या लाटा चहूं लागल्या होत्या. त्यामुळें तिला सगळें आशादायक दिसत होते.

सत्यनारायणाचा कोलाहल अजून कानावर आदळत होता. मंडपांतील बऱ्यांचे झगझगीत श्रोत नारळीच्या झाडींत मजेदार रीतीनें हलत होते. अधूनमधून वाद्यांचे स्वरहि ऐकूं येत. आणि हें सारे अशोकच्या मनांत हुरहुर उत्पन्न करी.

थोडा वेळ कुणीच कांहीं बोललें नाहीं. लीनेच्या मनांत फिरून भावनांचें चक्र फिरू लागलें. तें तिला आवरेना. त्या आवेगांत ती बोलू लागली:

‘अशोक, मी सगळं सोडून तुझ्याकडे आलं आहे.’ तिच्या स्वरांतला कंप आणि असहायतेचा भाव अशोकचें काळीज कापून गेला. त्याबरोबर त्यानें तिला जवळ ओढली. तिनें केलेल्या त्यागामुळे तिला आतां एकाकी वाटलें असेल अशी त्यानें समजूत करून घेतली.

‘लीना, माझ्या लीना, तूं कां भितस अशी ?’

‘मी कुणाला भीत नाहीं. पण एकदां असं वाटतं, मीं काय करून बसले ?’

‘तुला पश्चात्ताप होतो का ?’ अशोकनें प्रश्न केला.

‘नाहीं. हा पश्चात्ताप नाहीं. ही आनंदाची परिसीमा आहे.’ भावनेचे जणू काय झटके आल्याप्रमाणें ती बोलत होती. तिच्या डोळ्यांच्या कडांत अश्रू चमकू लागले, आणि तिचे ओठ सूक्ष्म रीतीनें कांपू लागले. अशोकनें तिला दंडाला धरून आपल्याजवळ ओढली आणि म्हटले, ‘होय. तूं किती सोसलंस ! पपांचा त्याग केलास, समाजांतील मित्रमंडळींकडे पाठ फिरविलीस आणि शेवटीं घरच्या संपत्तीवर लाथ मारलीस !’

‘नाहीं, अशोक, ही शेवटची गोष्ट मी कधीं करणार नाहीं. वाडवडिलांच्या संपत्तीवर लाथ मारणार नाहीं. माझा हिस्सा मी अवश्य घेईन. आमच्या कार्यासाठीं तो आम्हांला हवा आहे, अशोक. मूर्खासारखा असा त्याग मी कसा करूं ? खंबीर पायावर आतां आपल्याला नव गोमंतकाची उभारणी करायची आहे. त्यासाठीं संघटना केली पाहिजे. हें काम पैशाचं आहे...’

अशोकला तिचें म्हणणे पटलें, त्याच्या वडिलांनीं त्याला ठेवलेले दहा हजार रुपये त्यानेंही त्याच कार्यासाठीं राखून ठेवले नव्हते काय ? या गोष्टीची त्याला आठवण झाली आणि लीनेचा जो संकल्प तिला पहिल्या प्रथम स्वार्थी दिसला, तोच त्याला आतां कितीतरी उदात्त वाटला आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्यांत आपल्याला जें प्रचंड कार्य करावयाचें आहे त्याला आपल्याला सबळ आधार मिळेल या कल्पनेनें त्याला धीर आला.

चांदणें आतां स्वच्छ झालें होतें, भरतीचा प्रवाह वाहतांना आतां स्पष्ट दिसत होता.

आयुष्यांतील एक मोठा टप्पा आपण आज गांठला असेंच दोघांनाहि वाटलें. पूर्वी जेथें गोधळाचें धुके पसरलेलें त्यांना दिसत होते तेथें त्यांना आतां त्या गोधळाची कारणपरंपरा निश्चितपणे कळून आली होती. आतां पुढच्या दिशा उजळल्या होत्या. पुढें पाऊल टाकायचाच अवकाश होता.

या कार्यनिश्चितीबरोबरच त्याचें प्रणयी जीवन सपत आलें होते. प्रणयाचा जो सूक्ष्म प्रवाह देशप्रेमाच्या प्रबल प्रवाहाच्या अनुरोधानें वहात होता त्याचें अस्तित्व संपून वेगळ्या स्वरूपांत तो आतां परिणत होत होता. याची जाणीव दोघांनाहि झाली होती. अशोक अटकेंतून मुक्त होऊन तिच्या भेटीला आला होता त्या वेळीं तिन त्याला जें आलिंगन दिलें होतें त्यांतच परस्पराना हा पालट जाणवला होता. या वृत्तीची परिपूर्ति होण्याची वेळ आतां आली होती.

चंद्रप्रकाशांत त्यांना एकमेकांचे चेहरे दिसूं लागले. पुढच्या उज्ज्वल दृश्याने ते फुलून आले होते. त्यांच्यावर कृतकार्याचें समाधान होतें. भावी कार्याचें आशादीपक तळपत होते. प्रेमभावाच्या उत्कट पहिल्या छटा त्यांतच मिसळल्या होत्या. आपल्या समाजाच्या उज्ज्वल भवितव्यावरील श्रद्धा तेथें चमकत होती. आणि हातांत हात गुफून यशोमंदिराच्या दिशेनेंच आपण चालत जाऊं हा आत्मविश्वास तेथें विलसत होता.

निसर्गाच्या त्या प्रशांत एकांतस्थानीं त्यांच्या प्रेमभावनांना बहर आला. आतांपर्यंत प्रणयाचे खेळ निर्वेधपणें खेळण्याइतकें स्वारस्य व शांति त्यांना लाभली नव्हती. एकाद्या शीघ्र प्रवाहाप्रमाणें त्यांचा जीवनक्रम व्यतीत झाला होता. प्रणयभावना रंगांत येईं तेव्हां संयम आडवा येत होता. एका प्रमुख प्रवाहांत दुसरा क्षीण प्रवाह वहात असावा आणि मधून मधून या दोन प्रवाहांनीं जलपृष्ठावर आपलें अस्तित्व दाखवावें असेंच त्याचें झालें होतें.

आतां स्थलकालाची मर्यादा त्यांनीं गांठली होती. विवेकाला स्थान व्हेतें. संयम अविचाराचा ठरणार होता. दोघांच्याहि मनांत एकच बळ भाव आतां भरून राहिला होता.

खालीं नदी, पुढें विस्तीर्ण शेत, वरती आकाश, या निसर्गाच्या अगदीं मध्या वेषांत स्तब्धता निजली होती. ही गूढ सर्वव्यापी शांतताच आपल्या प्राणांसा व गात्रागात्रांस आवाहन करीत आहे असाच दोघांनाहि भासाला. आतां चर्चला, वादविवादाला मनाच्या अवकाशांत जागा नव्हती. माच्या धुद धूसर धुक्यांत दोघेहि गुरफटून गेलीं होती. एकच सेवेदना प्रांच्या अवयवाना स्फुरण देत होती. पण गाढ प्रेमाच्या परिपूर्तीचे क्षण केती विचित्र असतात !

आतां शब्द सरले होते. मौन बोलत होतें. एकाच प्राणाच्या कोशांत तेन जीवांचे स्पंदन चाललें होतें. जीव अगदी हळुवार झाले होते व वृत्ती रलतर झाल्या होत्या. कल्पनेचे पख करून जणू स्वर्गांत उड्डाण करावें व मीन विरत जावी असें त्यांना झालें होतें.

अशोकनें तिच्या कंबरेभोवतीं हात धालून तिला अगदी जवळ भोढली आणि हळूच तिच्या कानांत तो पुटपुटला:

‘तूं आतां हिंदु झालीस, लीना.’

‘तुझ्यासाठीं, अशोक, तुझ्यासाठीं.’ तिनें आत्मार्पणाच्या वृत्तीनें म्हटलें.

अशोकनें तिला आपल्या बाहुपाशांत घेतलें. तिचे मस्तक हृदयाशी भावळलें आणि तिची मान वर करून तिच्या स्फुरणाच्या मुखाचें दीर्घ वुंबन घेतलें आणि त्या क्षणांत आपल्या गतायुष्यांतील सारी कटुता विरत वालली असून सगळ्या विश्वांत अवघें माधुर्यच भरून राहिलेलें आहे आणि प्राणांचीं इंद्रियें करून त्याचाच आपण आतां पूर्ण आस्वाद घेत आहोंत, असा त्यांना भास झाला.

देशमुख आणि कंपनीची प्रकाशित पुस्तके

वि. स. खांडेकर.

१ फुलें आणि दगड	३
२ घरच्या बाहेर	३
३ पहिली लाट	३
४ स्त्री आणि पुरुष	२
५ सूर्य कर्मळें	२॥
६ कालचीं स्वप्नें	३
७ आजचीं स्वप्नें	३
८ चंदेरीं स्वप्नें	४॥
९ कलिका	२१
१० सोनेरी सांवल्या	२१
११ मृगजळांतील कळ्या	२॥
१२ सुवर्णकण	२१
१३ मंजिन्या	२१
१४ सायंकाळ	२॥
१५ अविनाश	१॥
१६ मंदाकिनी	१॥
१७ चांदण्यांत	२
१८ कल्पलता	३
१९ सहा भाषणे	२
२० तीन संमेलनें	२॥
२१ फुलें आणि कांटे	२१
२२ मराठीचा नाट्य संसार	३
२३ हिरवा चांफा	५
२४ दोन ध्रुव	५
२५ उल्का	४॥
२६ पहिलें प्रेम	४॥

२७ दोन मनें	६॥
२८ कौच वध	५
२९ पांढरे ढग	४१
३० जळलेला मोहीर	३
३१ तुहुंगांतील पत्रें भाग १	२
३२ तुहुंगांतील पत्रें भाग २	३

वि. स. खांडेकर यांनी संपादन केलेलीं पुस्तके

३३ आगरकर व्यक्तिविचार	३॥
३४ वा. म. जोशी व्यक्ति	४॥

शालेय वाङ्मय

३५ नवे किरण	११
३६ काव्य ज्योती	११
३७ अग्निनृत्य	११
३८ मुक्या कळ्या	११
३९ इंद्र धनुष्य	११
४० गुदगुल्या	११

साने गुरुजी

१ पुनर्जन्म	३
२ आस्तिक	३
३ संध्या	५
४ ना खंत ना खेद	
(कृष्णा हातीसिंग)	५
५ सोन्यामारुती	२
६ निळा पक्षी	२॥

७ गोड निबंध भाग १	३
८ गोड निबंध भाग २	३
९ गोड निबंध भाग ३	३
१० चित्तनिका भाग १	६॥
आवडत्या गोष्टी भाग १. ते ४	
११ आपण सारे भाऊ	१॥
१२ गोप्या	१
१३ दुईद्वी	१॥
१४ मिरी	१॥
ग. व्यं. माडखोलकर	
१ अवशेष	२
२ व्यक्तिरेखा	२॥
३ माझी नभोवाणी	२
४ नवे संसार	४
५ चंदनवाडी	६॥
६ नागकन्या	५
७ कांता	५
८ दोन तपें	५
ना. धों. ताम्हनकर	
१ तात्या भाग १ ला	४
२ तात्या भाग २ रा	३
३ निवाडे भाग १ ला	२॥
४ निवाडे भाग २ रा	४
५ वडिलांचे सेवेशी	४॥
६ गुजाताई	६
७ संतू	२
८ चकमकी	१॥
९ बच्चा नवरा	१॥
१० अनेक आशीर्वाद	३॥

११ दाजी भाग १ ला	३॥
१२ बहीण भाऊ	-॥-
वा. म. जोशी	
१ स्मृति लहरी	२
२ विचार लहरी	२॥
३ विचार विहार	४॥
धि. वि. जोशी	
१ आणखी चिमणराव	४
२ वायफळाचा मळा	५
३ नवें भारुड	२
४ स्टेशनमास्तर	२
५ गुंड्याभाऊ	४
६ लंकावैभव	४॥
७ नटश्रेष्ठ	-॥-
दत्तु बांदेकर	
१ सख्या हरी	२
२ नवी आघाडी	२
३ तूं आणि मी	२॥
४ नजरबंदी	२॥
५ अमृतवाणी	३
प्र. के. अत्रे	
१ साखरपुडा	२
२ ललित वाङ्मय	३॥
३ दूर्वा आणि फुलें	२॥
४ हास्यकथा	४॥
ना. म. पटवर्धन	
१ हितपत्रें	३
२ वा. म. जोशी चरित	४॥

द. र. कवठेकर	
१ अपुरा डाव	३
२ रेशमाच्या गांठी	४॥
३ आभाळाची सांवली	८
भाई बेके	
१ रॉय चरित्र	१॥
अनंत काणेकर	
१ धुक्यांतून लाल ताऱ्याकडे	३
२ पिकलीं पानें	२
३ उघड्या खिडक्या	१॥
४ रुपेरी वाळू	१॥
५ निशीकांताची नवरी	१॥
काकासाहेब कालेलकर	
१ ब्रह्मदेशचा प्रवास	१॥
२ भक्तिकुसुमें	३
३ सामाजिक प्रश्न	३
४ स्मरण यात्रा	
५ काकांचा वंदेमातरम्	४॥
य. दि. पेंढरकर	
१ प्रापंचिक पत्रें	३
२ घायाळ	२
ना. ह. आपटे	
१ फसगत	१॥
२ साजणी	५
पु. य. देशपांडे	
१ नवें जग ?	२॥
आनंदीबाई जयवंत	
१ पारंग्या	२

रा. वि. फडतरे	
१ मृगया	४
लक्ष्मणराव सरदेसाई	
१ डांसळलेले बुरुज	२॥
२ मांडवी ! तूं आटलीस ?	६
प्रो० वि. ह. कुलकर्णी	
१ व्यक्तिचित्रें	२॥
शकुंतलाबाई परांजपे	
१ भिल्लिणीचीं बोरें	३
कृष्णाबाई मोटे	
१ मीनाक्षीचें जीवन	२॥
र. गो. सरदेसाई	
१ चलतीं नाणीं	२
संपादक आचार्य भागवत	
१ वर्धा शिक्षण योजना	४॥
रा. श्री. जोग	
१ सौंदर्यशोध आणि आनंदबोध	८
वि. वि. बोकील	
१ बेबीची बहीण	३
सत्याग्रही	
१ ग्रह आणि तारे	४॥
वि. म. भुस्कुटे	
१ स्टॅलिन	३॥
२ आई (मॅक्सिम गार्की)	७
कमलाबाई टिळक	
१ आकाशगंगा	२॥
रामतनय	
१ साखर गोटी	५

ह. रा. महाजनी	
१ आपलें आर्थिक नियोजन	५
पं. क्षमा राव	
१ देणगी	२॥
गोपीनाथ तळवळकर	
१ मंगलधाम	३॥
श्री. किनरे	
१ प्रकृतिदर्शन	५
प्रो० हेरॉल्ड लॉस्की	
१ राज्यशास्त्र प्रवेश	२
बाबुराव गोखले	
१ वारा फोफावला	२
प्रो० एम्. एल्. दांतवाला	
१ आपली रहाणी	१॥॥
बापू गोखले	
१ निवड	३
अरविंद गोखले	
१ उन्मेष	२
रमातनय	
१ समाज जीवन	५
श्री. रा. बिवलकर	
१ नाना पाटील	१
२ सुनीता	६
एस्. एन्. आगरवाल	
१ विद्यार्थ्यांसाठी विधायक कार्यक्रम	१
कुसुमावती देशपांडे	
१ मोळी	२॥

सौ. मालतीबाई दांडेकर	
१ वज्रलेख	४॥
पट्टाभि सीतारामय्या	
१ गांधी आणि गांधीवाद	४
वियोगी हरि	
१ अंतरीचें बोल	२॥
नेताजी सुभाषचंद्र बोस	
१ लाल किल्ला	३॥
नागेश जोशी	
१ भैलाचा दगड	१॥
डॉ. ग. य. चिटणीस	
१ विजू	३॥
अ. रा. कामत	
१ नवें शिक्षण	६
वि. वा. शिरवाडकर	
१ दुसरा पेशवा	२
२ समिधा	३
म. गांधी	
१ तेजस्वी तरुणी	४
एस्. एम्. जोशी	
१ उर्मी	३
आचार्य कृपलानी	
१ गांधी दर्शन	४
काकासाहेब गाडगीळ	
१ साल गुदस्त	४
वि. गं. देशपांडे	
१ हें जीवन !	४॥

